

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_194339

UNIVERSAL
LIBRARY

OUP—391—29-4-72—10,000.

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M81
T46B

Accession No. M 465

Author

पाटणकर, भा. ल. संपा.

Title

बाल कविंची समग्र कविता

This book should be returned on or before the date last marked below.

बालकवीची समग्र कविता

संपादक

प्रो. भा. ल. पाटणकर, एम्. ए.

नाशिक

१ फेब्रुवारी, १९४२

रामकृष्ण बुक डेपो

गिरगांव : : मुंबई ४

-प्रकाशक-

शंकर बापू रानडे

रामकृष्ण बुक डेपो, गिरगांव, मुंबई ४

(बालकवींच्या सर्व गद्य व पद्य लिखाणाचे सर्व हक्क स्यांच्या पत्नी
श्री. पार्वतीबाई ठोमरे, यांचेकडे असून त्यांचे मुद्रण,
पुनर्मुद्रण, भाषांतरं किंवा ध्वनिमुद्रण त्यांच्या
परवानगीशिवाय कोणाही करू नये.)

-मुद्रक-

जयराम दिपाजी देसाई

राष्ट्रवैभव प्रेस, गिरगांव, मुंबई ४

सौ. जिजी—




आज बालकवि ह्यात 'असत्तर', 'जिजा', हा कवितांचा संग्रह त्यांनी आपणांस अर्पण केला असता अशी माझी खात्री आहे; आणि म्हणून, आपल्या परवानगीने, आपल्या बंधूंच्या समग्र कवितांचा हा संग्रह, आपणांला अर्पण करित आहे.

आपला नम्र,
भा. ल. पाटणकर

बालकवींची जन्म कुंडली


जन्मस्थान:—धरणगांव.

जन्मदिन:—श्रावण वद्य १३ शके १८१२ (१३ ऑगस्ट १८९०)
बुधवार रोजी रात्री ८ वाजण्याचे सुमारास.



बालकवि त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचें चरित्र

बालकवीचा जन्म



मनुष्याच्या आयुष्यांत एखादी गोष्ट अगदी सहज होऊन जाते. पण कधी कधी ती अत्यंत अर्थपूर्ण ठरते, एवढेंच काय पण त्या व्यक्तीचें सारें व्यक्तिमत्व बीजरूपानें त्या गोष्टींत सामावलेलें असतें. बालकवि ठोमरे यांच्या आयुष्यांतील एक लहानसा प्रसंग असाच महत्वपूर्ण आहे. तो प्रसंग आणि त्यांच्या काव्याचें स्वरूप यामध्ये एक प्रकारचा निकटचा अन्योन्य संबंध दिसून येतो. सुमारे चाळीस वर्षापूर्वी ती गोष्ट घडून आली. बालकवीचे वडील त्या वेळीं नवापुरला होते. त्यांच्या घरीं लग्नाची गडबड होती. पाहुणे मंडळीची गर्दी जमली होती. त्या पाहुण्यांत बालकवींच्या वयाचा, म्हणजे दहा अकरा वर्षांचा, एक आप्त मुलगा होता. एके दिवशीं हीं दोन्ही मुलें दुपारच्या वेळेला शेजारच्या वागेंत खेळायला गेली, खेळांत खेळांत बालकवीला वाटले कीं वागेवर एक कविता रचावी. ते आपल्या मित्राला म्हणाले, “वासू बागेवर आपण कटाव करूं या.” वासुदेवाला कांहीं कविता पाठ येत असल्या तरी कटाव कशाला म्हणतात हें माहित नव्हतें. त्यानें नानाला विचारलें, “कटाव म्हणजे रे काय ?” नानाला तरी कोठें येत होती कटावाची व्याख्या ! तो

म्हणाला, ' अरे, सुरलोकाहुन गंगा आली ' ही कविता तुला माहित आहे ना ? त्या चालीवरच्या कवितेला कटाव म्हणतात. झाली रचनेला सुरवात. त्या कटावांत निंब, जांब, जांबूळ आले, जाई जुई मेंदीची गर्दी झाली इतकंच काय पण खैराचीं झाडेही आली. आणि इतकें करूनही चार ओळीनंतर घोडें अडलें. पुढें काय वर्णावें हेंच कळेंना. इतक्यांत नानाला मुकुंदाच्या गोड मुरलीची आठवण झाली. कवितेला चालना मिळाली. त्या मुरलीच्या गोड नादानें कृष्णावरोवर गोप तेथें आले. त्या सर्वांनी विटी-दांडू, आठ्यापाठ्या खेळण्यास सुरवात केली. अशा रीतीनें देव भक्ताधीन झाला आणि बालकवीची पहिली कविता पूर्ण झाली. 'या कवितेच्या रचनेंत वासू म्हणजे सुमनकंतं श्री. वामुदेव कृष्ण भावे यांचा भाग किती आणि बालकवि यांचा भाग किती याबद्दल जरी एकदां वाद माजला तरी लोक तो आतां विसरून गेले आहेत. श्री. वामुदेवराव व टोमरे यांनीं दोघांनीं मिळून ती कविता रचली असें टोमरे यांच्या भगिनी सांगतात, तर बालकवीचे धाकटे बंधु श्री. बाबूराव आग्रहानें म्हणत कीं, "श्री. वामुदेवराव भावे त्या वेळीं नवापूरला आलेच नव्हते." आम्हांला या जुन्या वादांत पडायचें कारण नाही. आमच्या दृष्टीनें महत्वाची गोष्ट म्हणजे बालकवीची पहिली कविता निसर्गापर होती. निसर्गाच्या सानिध्यांत ती जन्माला आली. सृष्टीमातेनें बालकवीला जन्म दिला. निसर्गाच्या मांडीवर तो खेळला. साऱ्या आयुष्यभर त्यानें निसर्गाची गोड गाणीं गायलीं. बालकवीच्या काव्याचा जन्म शहरवजा गांवाच्या अगदीं लगत असलेल्या वागेंत झाला. आणि म्हणूनच कीं काय एकाद्या वागेंत किंवा शहराच्या आसपास दिसणाऱ्या सृष्टीसौंदर्याचें त्यांनीं वर्णन केलें. आकाशांत उंच भरान्या मारणारा सृष्टीचा गायक, संध्याकाळीं सुटलेला मंद शीतल वायू, वागेंत बसलें असतां भेटणारी मधुयामिनी, अगर संध्यारजनी, वर बघतांच सहज दिसणारी संध्यातारका, किंवा तिच्या मैत्रिणींचे आकाशाच्या मैदानावर चाललेले सूर्यास्तानंतरचे खेळ, हिरव्या हिरव्या गवतावरून चालतांना डोलणारी फुलराणी आणि श्रावण मासांतल्या झडीनंतर गांवाबाहेर फिरावयास गेल्यावर सहज दिसणारे रम्य दृश्य किंवा एखाद्या टेकडीवरून दुडदुड खालीं येणारा निझर, यांच्यासंबंधीं गोड कल्पना, मृदुल भावना व नादमधुर शब्दरचना यांच्या त्रिवेणी संगमानें वाचकांना मंत्रमुग्ध करून टाकलें. आपल्या सभोवतीं, घरीं, दारीं, वागेंत, धरेवर, आकाशांत जे सौंदर्य पसरलें आहे पण ज्याची सामान्य माणसास फारशी दखल वाटत नाही, त्याची वाचकांना जाणीव करून देऊन, त्यांच्या हृदयांचें फुलबाग

फुलवलें, पंचडेंच काय पण आनंदानें वेदोप झालेल्या मनोवृत्तीचें चित्रण “ आनंदी आनंद गडे ” या सुंदर कवितेंत केलें.

*

*

*

वालकवींच्या काव्याचा जन्म नवापुरास झाला. पण त्र्यंबक वापूजी ठोमरे यांचा जन्म त्वानदेशांत धरणगांव येथें श्रावण वद्य १३ बुधवार रोजी (१३ आगस्ट १८९० रोजी) रात्री आठ वाजतां झाला.

खरें म्हटले तर ठोमरें मूळचे कोपरगांवचे राहणार, तेथें त्यांचें घरदारही होतें अमें म्हणतात. पण वालकवींचे वडील धरणगांवी येऊन राहिल्यामुळें त्यांचा कोपरगांवचा संबंध कायमचा सुटला.

मिळांची बंडाळी मोडल्यावर गर जेम्प आँटच्याम यांनी धरणगांव हें पोलिसांचें मुख्य ठाणें केलें. त्यामुळें धरणगांवचे पुष्कळगे लोक पोर्लाग खात्यांत शिरत; त्याप्रमाणेंच वालकवींचे वडील वापूराव ठोमरे हेही थोंडेंस शिक्षण घेतल्यावर पोलिस खात्यांत दाखल झाले. त्यांच्या वळणदार व सुंदर अक्षरामुळें त्यांना कारकुनीत जागा मिळाली, पण अंगी शिपायाला लागणारे धाडस, कांटकपणा, शौर्य इत्यादि गुण असल्यामुळें वापूराव कारकुनाचे शिपाई झाले. व स्वतःच्या गुणांनी फौजदारीपर्यंत वर चढत गेले. परंडोल, शिरपूर, साकरी, नत्रापूर येथें फौजदार म्हणून काम केल्यावर ते सेवानिवृत्त होऊन परंडोल येथें स्थायिक झाले. वापूराव ठोमरें हे अत्यंत विचारी, शांत, प्रेमळ व श्रद्धाळू स्वभावाचे होते. ते आपल्या हाताखालच्या लोकांशी अत्यंत प्रेमानें व समतेने वागत, त्यामुळें कनिष्ठापामून वरिष्ठापर्यंत सर्वांनाच प्रिय होते. व्हाईट नांवाचे त्यांचे एक अधिकारी तर त्यांना थडेंने देव मामलेदार असें म्हणत.

वालकवींच्या मातुःश्रीचें नांव गोदुबाई; त्या धरणगांवच्या विठ्ठलपंत शुक्र, यांच्या कन्या. हें शुक्रांचें घराणें सच्छील, धार्मिक व परोपकारी म्हणून धरणगांवीं प्रसिद्ध आहे. विठ्ठलपंतांनी आपल्या चिरंजीवांना चांगलें व्युत्पन्न केलें, पण त्यावेळीं स्त्रियांना फारसें शिक्षण देण्याचा प्रघात नसल्यामुळें त्यांनी गोदुबाईंना घरीच लिहावाचावयास शिकविलें. रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, इत्यादि धर्मग्रंथ वाचण्याचा त्यांना नाद असे. त्या संसारदक्ष, प्रेमळ व धार्मिक वृत्तीच्या होत्या.

वापूराव व गोदुबाई या दांपत्यास दोन मुली व तीन मुलगे अशीं पांच अपत्यें झालीं. त्यापैकीं मनुताई ऊर्फ जिजी, अमृतराव, हे वालकवीपेशां वयांनें मोठे तर

कोकिळावाई व भास्कर ऊर्फ वावूराव हे वयाने लहान. बालकवींच्या ज्येष्ठ भगिनी मनूताई ऊर्फ जिजी यांना बालकवींचे चरित्रांत फार महत्वाचे स्थान दिले पाहिजे. त्यांचे बालकवींवर निस्सीम प्रेम होतें. बालकवींच्या कवितांचें अगदीं पहिल्यानें कोणी कौतुक केले असेल तर तें जिजीनीच; यांना लिहिण्यावाचण्यापुरतें घरीच शिक्षण मिळाले. व त्यांचा विवाह धरणगांवचे श्री. प्रल्हाद कृष्ण भावे यांच्याशीं झाला. जिजीचा कल स्वाभाविकच काव्याकडे असल्यामुळे त्यांनीं रामविजय, पांडव-प्रताप, भक्तलीलामृत इत्यादि ग्रंथ वाचून टाकले. त्यांचे यजमान शिक्षक असल्यामुळे नवनीत त्यांच्या हातीं पडले. काव्याचें मर्म कळण्याची अंगी नैसर्गिक शक्ति असल्यामुळे त्यांना ते फार आवडले. त्यांची जिजीनीं पारायणं केलीं. त्यांच्याबरोबर बालकवींनीं मोरोपंताचें संधंभ आर्याभारत वाचले. बालकवींच्या आरंभीच्या कविता मोरोपंती वळणाच्या आहेत. नवनीतांतील इतर कविताही बालकवींनीं जिजीच्याबरोबर वाचल्या. बालकवींच्या अंगीं व्रत असलेल्या काव्यशक्तीचा वारसा त्यांच्या आजीकडून आला असला तरी त्यांच्या ठिकाणीं काव्याची आवड जिजींमुळेच उत्पन्न झाली अगें म्हटल्यास चूक होणार नाही. बालकवींनीं जिजीबरोबर कविता वाचल्या, भेंड्या लावण्यासाठीं पाठ केल्या व जहर असलेल्या आय अक्षराची कविता न आठवल्यास ऐनवेळीं स्वतःच रचून म्हटल्या. दोघांही वहीणभावंडांना भेंड्याचा खेळ खेळण्याची फार हौस, तेव्हां साहजिकच पाटांतराची जहरी; दोघांनाही काव्याची आवड, तेव्हां दोघेही काव्ये वाचीत. सौ. जिजींना काव्ये लिहितां आलीं नाहीत तरी तीं कळण्याची रसिकता अंगीं असल्यामुळे बालकवींनीं कविता केली म्हणजे त्यांना त्या प्रेमानें उत्तेजन देत. सौ. जिजी व त्यांचे यजमान प्रल्हादपंत यांचें बालकवींवर अपत्य-निर्विशेष प्रेम होतें. बालकवि परलोकवासी झाल्याला आज २३-२४ वर्ष होऊन गेलीं आहेत पण बालकवींच्या, त्यांच्या लाडक्या नानाच्या, गोष्टी निघाल्या तर आजही त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. त्यांचें हृदय जाल्या प्रेमळ व कोमल आहे. वयोमानाप्रमाणें शरीराला क्षीणताही आली आहे. त्यामुळे 'नाना'च्या आठवणीमुळे होणाऱ्या दुःखानें त्या एकादेवेळीं मूर्च्छित होतात. बालकवींसंबंधीं माहिती देण्याबद्दल त्यांना आम्ही जें पत्र लिहिलें तें श्री. प्रल्हादराव सौ. जिजींना वाचून दाखवित असतांना जिजीच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या व त्या दुःखानें मूर्च्छित झाल्या. त्यानंतर त्या एक दोन दिवस आजारीच होत्या. आणि अश्रु ढाळितच त्यांनीं आम्हांला बालकवींबद्दल माहिती सांगितली. त्यांच्या अंगचे दोन प्रमुख गुण

म्हणजे नितांत प्रेमळपणा व अत्यंत जिव्हाळा. प्रेमळपणाबद्दल गोष्टी निघाल्या म्हणजे बालकवि आपल्या मित्रांजवळ जिजींच्या या दोन गुणाबद्दल स्तुति करीत. ते श्री. दत्तोपंत टिळकांना म्हणत “ दत्तोपंत, तुम्हांला एकदां जिजीला भेटवीन; मग येईल तुम्हांला माझ्या म्हणण्याचें प्रत्यंतर; ” दुर्दैवानें बालकवींच्या हयातींत हा योग आला नाहीं. पुढें श्री. टिळकांची व जिजींची गांठ पडली तेव्हां त्यांना बालकवींच्या म्हणण्याचें प्रत्यंतर आलें. बालकवींच्या अंगीही हे दोन गुण उत्कटतेनें वास करीत होते. व त्यामुळेंच बालकवींशीं थोडी ओळख असणाऱ्या माणसांना मुद्दां ते आपले जिवलग स्नेही आहेत अगें वाटे.

बालकवींच्या आयुष्याला वळण देणाऱ्या, त्यांच्यावर पुत्रनिर्विशेष प्रेम करणाऱ्या, त्यांच्याकरितां अश्रू ढाळणाऱ्या दोन्ही व्यक्ती लक्ष्मीबाई, त्यापैकी पहिली म्हणजे गौ. जिजा उर्फ लक्ष्मीबाई भावे व दुसरी म्हणजे साहित्य लक्ष्मी, लक्ष्मीबाई टिळक. या दोन लक्ष्मींनीं बालकवींना वाढवले. निगरी लक्ष्मी म्हणजे संपत्ति, ती मात्र त्यांच्यापामून फटकूनच राहिली.

बालपण व शिक्षण

बालकवींचें बालपण खानदेशच्या खेड्यापाड्यांतच गेलें. कारण त्यांचे वडील बापूराव यांची वदली निरनिराळ्या गांवीं झाल्यामुळें सर्वच कुटुंबाला त्या त्या गांवीं जावें लागलें. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणाची साहजिकच आबाळ झाली खरी, पण त्यामुळे बालकवींचा एक मोठा फायदा झाला. वडिलांच्या सहवासांत निरनिराळ्या लहान अशा गांवीं रहावें लागल्यामुळें ज्या निसर्गाचें सुंदर वर्णन त्यांनीं आपल्या काव्यांत केलें, ज्या निर्झराची त्यांनीं गोड गाणीं गाईलीं, ज्या फुलवेली किंवा पांखरें यांना त्यांनीं आपल्या काव्यांत अमर केलें, त्या सर्वांचा प्रत्यक्ष सहवास व अनुभव बालकवींना यावेळीं मिळाला.

बालकवींची ही निसर्गाच्या सौंदर्याविषयीची आवड दिवसेंदिवस वाढतच गेली. पुढें मराठी शिक्षणासाठीं एरंडोल येथें राहत असतांना ते आपली धाकटी बहीण कोकिला हिच्याबरोबर पहाटेच वागेंत जात व तिच्यासाठीं सुंदर फुलें गोळा करीत. व त्या फुलांच्या आणि चिंचेच्या पानांच्या माळा करून आपल्या धाकट्या बहिणीला सजवीत. सुंदर फुलें गोळा करून लहान मुलांना सजविण्याची आवड बालकवींत प्रौढपणींही कायम होती. पुढें नगरास रहात असतांना आपली भाची

कु. मालती" व स्नेही श्री. पारनाईक यांची भाची मथुरा या लहान मुलींच्या कानांत ते निवडुंगाच्या फुलांची कर्णभूषणं करून घालीत. या विषयीची आठवण त्यांची भाची कु. मालती यांच्याच शब्दांत देणें योग्य होईल. "आम्हीं राहत होतों त्याच वाड्यांत मथू नांवाची लहान मुलगी राहत असे. आम्ही फिरावयास निघालों म्हणजे तीही आमच्यावरोवर येत असे. आम्ही दोघी समवयस्क त्यामुळें आमची दोघींची चांगली गट्टी जमली होती. नगर सारख्या रूक्ष ठिकाणींही त्यांच्या कविहृदयानें कांहीं रम्य विश्रांतिस्थानें निवडलीं होती. तेथेंच बहुधा आम्ही जात असूं. मथू दिसायला गोड मुलगी होती. तिचे तपकिरी डोळे, गुलाबी गाल, भुरे केंस सर्वच कांहीं मोहक होते ! तिचें बालरूप सजवायला मामांनीं तेथें बसल्या बसल्या निवडुंगाच्या फुलां-मधील नाजूक फिक्क्या गुलाबी रंगाच्या तंतूंचीं अशीं कर्णभूषणें तयार करावीत कीं राण्यांची हिऱ्या मोत्यांचीं कुंडलें त्यापुढें निस्तेज पडलीं असतीं. सामान्य दृष्टीला जेथें निवडुंगाचें उपेक्षणीय कांटेरी कुंपण दिसलें असतें तेथेंच कविनेत्रांना सुंदर फुलें व अलंकार दिसलीं." सौ. मालतीवाईच्या या आठवणीचें शेवटचें वाक्य खरें नाहीं असें कोण म्हणेल !! कांटेरी निवडुंगाच्या फुलांची सुंदर कर्णभूषणें करणाऱ्या या कवीनें रानोमाळ पसरलेल्या गवताच्या फुलांतील एका कलिकेला फुलराणी बनवून वाव्यसृष्टींत स्वतःवरोवरच अजरामर करून टेवलें नाहीं काय ?

रंगीबेरंगी व सुवासिक पुष्पांप्रमाणेंच झुळझुळ वाहणारे निर्झर यांची आवड बालकवींना लहानपणापासूनच होती. एरंडोलास शाळेंत शिकत असतांना, गांवा-वाहेरच्या ओढ्याच्या बंधाऱ्यावर, नाहींतर वाळूंत, ओढ्याची मजा पाहत ते तासच्या तास पडून राहत. त्या ओढ्याच्या कांठीं बसून त्यांनीं सूर्यास्ताचें सुंदर दृश्य अनेक-वेळां पाहिलें होतें. रात्रीच्या वेळीं लपत छपत येणाऱ्या तारकाही बालकवींशीं येथेंच गुजगोष्टी करूं लागल्या. तसेंच वहिणीसाठीं फुलें गोळा करतांना अरुणाचें दर्शन झालें. वर्डस्वर्थच्या ल्यूसी प्रमाणें या निसर्गाच्या कवीचें, बालकवीचें, खरें शिक्षण निसर्गा-नंच केलें. झुळझुळ वाहणाऱ्या निर्झरानें किंवा कुहु कुहु करणाऱ्या कोकिलेंनें त्याला आपलें नादमाधुर्य वहाल केलें असावें.

मराठी शिक्षण संपल्यावर बालकवि आपल्या थोरल्या बंधूवरोवर धुळ्यास इंग्रजी शिक्षणासाठीं जाऊन राहिले. तेव्हां नुकताच बंगभंग झाला होता. कर्झनशाही जोरांत

१ अहमदनगरचे सुप्रसिद्ध वकील व कार्यकर्ते नानासाहेब सप्तपि यांच्या सुविध पत्नी सौ. सुशिलाबाई.

होती. देशांत चोहोंकडे खळवळ उडालेली होती. जनता जुलुमाने जागृत झालेली होती. स्वदेशी, वहिष्कार, स्वातंत्र्य, हे शब्द चोहोंकडे निनादत होते. लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे वगैरे देशभक्तांनी आपल्या लेखांच्या व भाषणांच्या द्वारे या गोष्टींचा पुरस्कार केला होता. दडपशाहीवर कोरडे ओढले होते. गांवोगांव स्थानिक देशभक्त याच विषयांवर जोरदार व्याख्याने देत होते. संबंध हिंदुस्थानभर देशभक्तीची लाट पसरली होती. त्यावेळीं विचारी वृद्धांचीही मने स्वदेश भक्तीने उचंचकून आली मग भावनामुलभ तर्णांची व वालांची काय कथा ! ! कांहींना भाषणे करण्याची तर कांहींना काव्ये रचण्याची स्फूर्ती झाली. वालकवींनीही कपवर्शा, चहा, मोरग माखर, रावगाहेवी अशा कविता लिहिल्या. त्यांनी “ रावगाहेवी ” त पोकळ गवसाहेवांचे वर्णन केले आहे, तर मोरग माखरसंबंधांच्या कवितेत, “ माखर परम पवित्र गर्दांच्या दाडांनी शुद्ध केली जाते ” या वृद्ध प्रवादाचा उल्लेख केला आहे.

याच चळवळीच्या पोटी निरनिराळ्या राष्ट्रीय शाळा जन्माम आल्या. रा. काळकर यांनी एक राष्ट्रीय शाळा काढली. तिला वालकवि जाऊन मिळाले; त्यावेळीं त्यांचे वय सोळाच्या आयुषास होते. रा. काळकरांना शाळा काढण्याच्या व चालवण्याच्या कामी वालकवींनी चांगलीच मदत केली.

जळगांवचे प्रसिद्ध वकील श्री. नथू नागयण पाटील हे त्या वेळीं त्या शाळेत शिकत होते. ते सांगतात, वालकवि लहान लहान मुलांना वरोवर वेऊन पद्मालय ग्रंथे जात. व तेथे त्यांना नैतिक धडे देत. मनुष्याला काय करता येईल, ते स्फूर्तिदायक शब्दांत सांगत. शिक्षण घ्या, देशाकरिता प्राण द्यावयास तयार व्हा, आयुष्याचे चीज करा, पराचे धिक् व स्त्री यांना विषसम माना असा ते उपदेश करीत. वालकवीन पाटील व त्यांचे संवगडी यांच्या मनावर वालकवींची महाजिकच छाप बसली. या गुरूबद्दल आदर वाढला. त्यांच्या या छोट्या गुरूजींनी त्यांना भीमकुंडाजवळ बसले असतांना कांहीं कविताही करून दाखविल्या. त्या वेळीं स्वदेशप्रेमाचें जें बीज रुजले, मराठ्यांच्या इतिहागावद्दल जो जाज्वल्य अभिमान जागृत झाला, तो शेवटपर्यंत त्यांच्या ठिकाणीं टिकून राहिला. मराठेशाही, छत्रपति शिवाजी महाराज व राजमाता जिजाबाई यांच्याबद्दल त्यांना फार आदर व अभिमान मरंपर्यंत वाढत असे. त्यांनी जिजाबाईच्यावर एक कविताही लिहिली होती. पण ती आतां उपलब्ध नाही. वालकवींच्या मनांतून मराठ्यांच्या इतिहासातील एका उत्कृष्ट व उज्ज्वल प्रसंगावर एक खंडकाव्य

लिहावयाचे होते. मंगल वाद्यांच्या आवाजांत त्या काव्याचा नायक एका गडावरून उतरत आहे अशी त्या काव्याची सुरवात व्हावयाची होती.

वालकवींच्या आयुष्याला परिस्थितीने कलाटणी मिळाली नसती तर नुगती हीच कविता काय पण महाराष्ट्राच्या इतिहासांताले विविध प्रसंगावर त्यांनी चित्तवृत्ति थरारून सोडणाऱ्या ऐतिहासिक कविता लिहिल्या असत्या असे त्यांच्या कांहीं अपूर्ण कवितांवरून वाटते. पण अमृतरावांनी ज्वलज्ज्वाल राजकारणाचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा समेमिरा गुरू आला. कधी कधी सी. आय. डी. च्या लोकांनी वालकवींकडेही आपली भेटूनजर फिरवली. अमृतरावांच्या कांहीं मित्रांचा वेपान्तर व देशान्तर करावे लागले. याच सुमारास त्यांचे वडील दिवंगत आले. गंगाराचा वोजा अंगावर पडला. सांपत्तिक स्थिती येताचीच त्यामुळे मन व्यथ आले. त्यांवळी त्यांना विरंगुळ्याची, प्रोत्साहनाची जरूरी होती; व सुदैवाने ती अगदी योग्य वेळी मिळाली. ते नगरास रे. टिळकांच्या घरी रहावयास गेले. त्यांना तेथे लक्ष्मीबाई टिळकांसारखी प्रेमळ आई मिळाली. राजकारणापासून अगदी अलिप्त पण प्रेमळ अशा मित्रांचा सहवास घडला. अनेक कवींची ओळख आली. या सर्व कारणांमुळे ऐतिहासिक व राजकीय कविता लिहिण्याची वृत्ति कमी आली. पण शेवटपर्यंत त्यांच्या ठिकाणी राष्ट्रीय वृत्ति धाग करीत होता. मरणापूर्वी ७-८ महिने ते एका मित्राजवळ म्हणाले "तुम्हांनी संघटना केंद्र पाहिले. राष्ट्रकारिता कांहीं तरी केले पाहिले." आपण मराठे जिवंत रक्ताचे आहो, आपली परंपरा उज्वळ आहे. आपले वर्तन आपल्या पूर्वजांना साजेलयें असलें पाहिले, असे ते शेवटपर्यंत म्हणत. सांगण्याचे कारण इतकेच की त्यांची राष्ट्रीय कविता अनुकरणात्मक नगून राजकीय चळवळीने उद्ध्वस्त होती. व त्यांच्या ऐतिहासिक कविता महाराष्ट्राच्या मराठेशाहीच्या उज्वळ इतिहासावर लिहिल्या गेल्या असत्या, असो.

वनवासी

वर दिलेल्या गोष्टी इ. म. १९०५-१९०६ च्या सुमारास घडून आल्या. त्याच सुमारास परंडोल येथे एक हरदास आले. त्यांचे नांव रामचंद्र कृष्ण वैद्य. हे इंदूरचे राहणारे; त्यांना एकापकी वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी संसाराचा त्याग केला. वनवासी हे नांव धारण करून कथा करण्यास सुरवात केली; ते पावागड, भिंहागड वगैरे ऐतिहासिक विषयावर कथा करीत. अंगी कवित्व भरपूर, विषय प्रतिपादनाची शक्ती उत्तम आणि विषय, मराठ्यांचे पराक्रम. साहित्यिकच युवांची छाप लहानापासून

थोरपार्थिव सर्वावरच वसली. त्यांत वालकवीही एक होते. त्यांची व वालकवीची ओळख झाली. वालकवींनी ' वनवासी ' ला आपल्या कविता म्हणून दाखविल्या; त्यांनाही त्या आवडल्या. तेव्हां वालकवींनी " गोंधळ ", " भिकारी " वगैरे कविता वनवासीसाठी रचल्या; वनवासी त्या कविता आपल्या कथाप्रसंगांत म्हणू लागले. राष्ट्रसेवा हे श्लोक यावेळचेच असावे. गांव सोडतांना या हरदामी वुवांना वाटलें कीं हा मुलगा आपल्या वरोवर राहिला तर आपण त्याला चांगलें वळण देऊं व त्याचाही आपल्याला कीर्तनाला उपयोगी अशा काव्यरचनेच्या दृष्टीनें चांगला उपयोग होईल. ते वापूरावास म्हणाले, " महाराज तुमचा मुलगा कुशाग्र असून होतकरू आहे. त्याला माझ्याजवळ कांहीं दिवस राहूं या. " वुवा प्रसिद्ध व लोकप्रिय तेव्हां वापूरावांनीही आडेवेडे न घेतां त्यांची मागणी मान्य केली. वनवासी वालकवीस घेऊन निघाले ते प्रवास करीत करीत उज्जयिनीस पोहोंचले. तेथें त्यावेळीं कौल-याची नांथ जोराचा होती. वनवासी यांस कौलरा झाला. तेव्हां दुसऱ्याचा लहान मुलगा आपल्यावरोवर आहे, त्याला प्रथम त्याच्या घरीं सुरक्षिततेनें पोहोंचविणें जरूर आहे या भावनेनें त्यांनीं तेथें असलेल्या केशवराव नांवाच्या चांगल्या परिचित गृहस्थाजवळ पुरेसे पैसे दिले व मांगितलें, कीं याला एरंडोल येथें घेऊन जा व आईपांच्या स्वाधीन करा. वनवासीचा कौल-यानें अंत झाला. वालकवीही केशवराव याजवरोवर १ जून १९०६ रोजीं म्हणजे घरून निघाल्यापासून सुमार दोन महिन्यांनीं एरंडोलास परत आले.

प. वा. रे. भास्करराव उजगरे यांच्या आठवणीवरून असें दिसतें कीं वनवासी वारले तेव्हां वालकवी उज्जयिनीसच होते; व वनवासींचा अंत्यविधि झाल्यावरच ते केशवराव याजवरोवर एरंडोलास परत आले असावेत. भास्करराव उजगरे म्हणतात " चिता भडकलेली पाहून वालकवींच्या मनावर इतका भयंकर परिणाम झाला कीं तो प्रसंग जसाचे तसाच त्यांनीं काव्यांत आणला. त्र्यंबकरावांनीं ती कविता आम्हांस त्यांची व आमची प्रथम भेट झाली तेव्हां तोंडीच म्हणून दाखविली होती. त्यावेळीं आमचे अंगावर रोमांच उभे राहिले. " श्री. देवदत्त टिळकही, वालकवींनीं आपल्याला असेंच सांगितलें असल्याचें स्मरतें असें म्हणतात.

जळगांवचे कविसंमेलन.

आधुनिक मराठी काव्याच्या अगदीं आरंभीच्या काळांत मराठी काव्याचा आणि खानदेशचा बराच निकटचा संबंध आला. केशवमुत भडगांवला तर विनायक

धरणांवाला राहिले. बालकवीचा जन्म व मृत्यु हे दोन्हीही खानदेशांत झाले. निव्वळ मराठी काव्याला वाहिलेले मासिक, जळगांव येथे खानदेशांत सुरू झाले. त्याच मासिकाच्या संपादकांच्या, कै. नाना फडणीसांच्या, भ्रमांनीं जळगांवला पहिलें महाराष्ट्र कविसम्मेलन भरलें. त्या सम्मेलनाचें अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध कवि कनलें डॉ. कीर्तिकर यांनीं मंडित केले होते. रे. टिळक, विष्णु मोरेश्वर महाजनी वगैरे महाराष्ट्रांतील २३ प्रमुख कवि त्या सम्मेलनास हजर होते. हा कवीचा अपूर्व सोहळा पाहण्यासाठीं आलेल्या जनसमूहानें तेथील लक्ष्मीविलास नाटक गृह अगदीं फुलून गेलें होतें. एका मागून एक कवि भाषण करीत होते. रे. टिळकांचें चित्रकाव्य या विषयावरचें भाषण संपलें. आणि व्यासपीठावर एक किरकोळ अंगाचा पण तेजस्वी डोळ्यांचा मुलगा जनसमूहापुढें येऊन उभा राहिला. त्यानें 'अल्पमती मी बालक, नेणें काव्यशास्त्रव्युत्पत्ति, कविवर्यांनो मदिय बोंबडे बोल धरा परि चित्तीं,' अशी तात्काळ रचलेल्या पद्यपंक्तीनीं सुरवात करून स्वकृत कविता धीटाईनें म्हणण्यास सुरवात केली. त्या लहान मुलाच्या त्या कविता ऐकून, सभा अगदीं तल्लीन झाली. श्रोत्यांना आनंद झाला. अध्यक्षानीं खुष होऊन त्याला बालकवि अशी पदवी दिली, एक पागोटें व जरीकाठीं उपरणें देऊन त्याचा गौरव केला. दुपारीं जेवणाच्या वेळींही या छोट्या कवीकडून कविवृंदांनीं त्याच्या कविता गाऊन घेतल्या. तेव्हांपासून ठोमरें यांना लोक बालकवि या संज्ञेनें ओळखूं लागले. अशा रीतीनें या महाराष्ट्र कविसम्मेलनानें महाराष्ट्राला एका नव्या कवीचा—बालकवीचा—लाभ करून दिला.

*

*

*

*

कवि सम्मेलन इ. स. १९०७ सालीं झालें. पण बालकवींच्या काव्यरचनेस इ. स. १९०२-३ सालीं सुरवात झाली होती. या चार वर्षांच्या काळांत त्यांनीं वनवागी करतां कांहीं कविता लिहिल्या, कांहीं मंगलकार्यानिमित्त पद्यें रचिलीं, मावराभावाच्या संस्कृत प्रमाणपत्रांना मराठी पद्यांचा पेहराव चढवला. जुन्या वळणाच्या बऱ्याच कविता लिहिल्या. काव्यरत्नावलीमध्ये आरंभीं प्रसिद्ध झालेल्या ज्या कविता आहेत त्यापैकीं कांहीं, या काळखंडांतील असाव्यात.

त्यावेळीं त्यांचें लक्ष शब्दचमत्कृतीकडे विशेष असावें असें दिसतें. मोरोपंतांनीं मंत्ररामायणांत साधलेली विशिष्ट रचना आपल्या आर्यांत साधण्याचा त्यांना नादच लागला होता. ते आपल्या कांहीं कवितांतून घरच्या मंडळींची नांवें गोंबून देत असत, असें उपलब्ध झालेल्या पुढील त्रुटित चरणांवरून दिसतें.

आत्मज आपण भरतभूमीचे असुनी काय वा केलें ।
मृतवत आर्जी पडली ती हो द्रव्य तियेचे गेलें ।
तयाची यात असे वंधु नाम हे विलसे ॥

★ ★ ★

वाणि धरोनि एकी करोनी सार्थक तुम्ही देशाचे ।
पुत्र म्हणोनि करा त्वरित तो हाल भोगितो साचे ।
जी हीं प्रथमाक्षरें पितृनाम तें सारें ।

★ ★ ★

टोकोनि दंडा, पिटोनि मांड्या, जपान पुढती येई ।
मगर मिठीतून रशियाच्या तो युक्तीनें वर जाई ।
रेमे डोक्यांचे न्यांना आडनांव केंचे ॥

पुढें त्यांना असल्या काव्य-रचनेत मौज वाटेना, अनुकरणाचा कंटाळा आला. तेव्हां सकाळ, नदी, वाग, चांदणी, रात्र, यासारख्या विषयांवर त्यांनीं स्वतंत्र कविता रचण्यास सुरवात केली. विषयांत नाविन्य आलें, पण वृत्ति व वळण हीं जुनींच होतीं. याच मुमारास आधुनिक कवींची कविता त्यांच्या वाचनांत आली. त्यांच्या काव्याला नवें व इष्ट वळण लागलें निमर्ग विषयक काव्यें स्फुरूं लागली. व महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध कवींनीं जळगांव येथें या नव्या काव्यरचनेचें जाहिररीत्या कोडकौतुक केलें.

कवि-सम्मेलन झाल्यावर थोड्याच दिवसांनीं बालकवींचे वडील आजारी पडले. बालकवि व घरची मंडळी यांनीं वापूरावांची पराकाष्ठेची शुश्रूषा केली. पण दिवसेंदिवस त्यांचा आजार वाढतच गेला. व १६ फेब्रुवारी १९०८ रोजी सकाळीं त्यांचें देहावसान झालें. टोमरे यांचें कुटुंब सर्वस्वीं उघडें पडलें. वापूरावांचें येणारें पेन्शन वंद झालें. राजकीय परिस्थितीमुळें अमृतरावांनाही नोकरी सोडावी लागली होतीच; त्यामुळें आतां घरांत मिळवतें असे कोणीच नव्हतें. चार माणसांचा संसार, बालकवींचें शिक्षण फारसें झालेलें नाहीं. कोणाचा आश्रय नाहीं. अशा परिस्थितीच्या भोंवऱ्यांत सांपडल्यामुळें ते घाबरून गेले. “पुढें काय ?” हा प्रश्न त्यांच्यापुढें दत्त म्हणून उभा राहिला. या भांवावलेल्या मनःस्थितीचें वर्णन त्यांनीं आपल्या “दुवळें तारू” या कवितेंत केलें आहे.

बालकवींची “यमाचे दूत” ही कविता वडिलांच्या दुःखण्यांतच स्फुरली. त्यांनी वडिलांची मनोभावाने शुश्रूषा केली. वडिलांच्या अंथरुणापाशी ते रात्रंदिवस वसून होते. विशेषतः घरांतील सर्व मंडळी थकून झोंपलेली, वडील गुंगीत अंथरुणावर पडलेले, दिवा मंद करून ठेवलेला, त्यामुळे खोलीतला अंधार जास्तच भेसूर वाटत अगलेला, अंधारामुळे घरांत व वाढत्या आजाराने मनांत उदासीनता पसरलेली, खावाच्या काळ्या छाया भितीवर पडलेल्या, अशा परिस्थितींत बालकवींचे कोंवळे व भावना-प्रधान हृदय व्याकुळ झाल्यास नवल नाही. अशा प्रसंगी भयानक किंवा करुण-रसपूर्ण कल्पनांचे काहूर त्यांच्या डोक्यांत उठल्यास आश्चर्य कसले ! ! मनाच्या या स्थितींत “बोलवितात विक्राळ यमाचे दूत” ही कविता बालकवींनी लिहिली.”

*

*

*

एखादी स्त्री किंवा पुरुष दिवंगत झाल्यास त्यांच्या मुलाचे किंवा मुलीच लग्न त्या व्यक्तीच्या मरणापासून एक वर्षांत केले पाहिजे; नाही तर पुढे तीन वर्षे करतां येत नाही, अशी एक चाल कांहीं वर्षांपूर्वी तरी महाराष्ट्रांत रूढ होती. वडील वारले तेव्हां बालकवि अविवाहित होते. त्यांना कवि म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हां त्यांच्या मातुःश्रीला आपल्या नानाचे लग्न व्हावे असे वाटत होते. याच गुमारास खेती येथील श्री. विनायक भाऊभट जोशी, यांची मुलगी सांगून आली. ही मुलगी आईवापांची एकुलती एक. त्यांनी आप्त हारला पण गरिबीमुळे बालकवि लग्न तयार होईनात. आईचा मात्र आप्त “नाना लग्न कर.” बालकवींनी सांगितले “आई, इतक्यांत लग्न नको ग, मला शिक्षण तरी घेऊ दे,” पण जुन्या काळची ती माणसे लग्नाचा व शिक्षणाचा काय संबंध असे म्हणत. आर्थिक परिस्थितीही त्यांना भेडसावीत नसे. ती म्हणत, “आहे काय, अर्ध्या भाकरीत चतकोर ती खाईल.” आजही असे म्हणणारी मंडळी कुठे कुठे आढळतात. मग ३०-३५ वर्षांपूर्वी बालकवींच्या आईस तसे वाटल्यास नवल नाही. तिने फारच आप्त केला, “नाना माझ्याकरितां तरी लग्न कर, यंदा केले नाहीस तर आणखी तीन वर्षे होणार नाही. माझे डोळे मिटण्यापूर्वी तुझे दोनाचे चार हात व्हावे असे मला वाटते.” प्रेमळ आईच्या आप्तहास्तव शेवटी त्यांनी आईचे म्हणणे ऐकले व श्री. जोशी यांच्या मुलीशी बालकवींचा विवाह झाला.

१ या कवितेचा संबंध ज्योतिषाने सांगितलेल्या अपघाती मृत्यूच्या भांतीशीही लावण्यांत येतो.

बालकवीनीं विवाह केला खरा, पण ते संसाराच्या पाशांत पडले नाहीत. शिक्षणासाठी त्यांनी तडक नाशिक गांठले. त्यावेळीं नाशकास खानदेशचे दूधमांडे शास्त्री हे भटजीमहाराजांच्या मठांत अध्ययन, अध्यापन करित होते. अमळनेरचे रा. विष्णु काशीनाथ उर्फ बाळूकाका भागवत यांनी बालकवीला पत्र देऊन रा. दूधमांडे यांजकडे पाठवले. 'मुलगा होतकरू आहे; चांगला कवि आहे; त्याच्या वाणीवर संस्कृतचा संस्कार व्हावा, म्हणून मुद्दाम पाठविलें आहे,' असें त्या पत्रांत लिहिलें होतें. रा. दूधमांडे या आपल्या शिष्याला आस्थेनें शिकवूं लागले. ही गुरु शिष्यांची जोडी सायंकाळीं लांब फिरायला जाई. काव्यावहल चर्चा करी. एकदां हे दोघे फिरत फिरत तपोवनांत गेले. तेथें दोन ओढ्यांच्या संगमाजवळील वनश्रीची शोभा पाहून 'स्थाने रामायणकवि देवीम् वाचम् अवीवृधत्' असे उद्गार बालकवींच्या तोंडून एकदम बाहेर पडले. नाशकांस असतांना बालकवीनीं रामायणांतील एका कथाभागांवर एक सहा सर्गांचें काव्य लिहिलें होतें. त्यांत रामाला कौसल्येचा वियोग झाला त्या वेळचें वर्णन अत्यंत करुणरसोत्पादक झालें होतें. तें वाचीत असतां दूधमांडे यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ते बालकवीस म्हणाले, "त्र्यंबक तुलाहि आईचा वियोग झाला आहे. रामाच्या मिषानें तूं स्वतःच्याच मनःस्थितीच वर्णन केलें आहेस. यांतला करुण रस फारच बहारीचा आहे."

बालकवि नाशकास ज्यांच्या घरीं राहत होते ते गृहस्थ फारच चांगले होते. बालकवीनीं आपल्या घरीं रहावें असें त्यांना वाटत होतें, पण त्या घरच्या इतर मंडळींचा बालकवींना फार त्रास होऊं लागला, त्यामुळें त्यांना सहा महिन्यांत नाशिक सोडून एरंडोल येथें परत जावें लागलें. नाशिकच्या आपल्या आश्रयदात्यावर त्यांनीं एक कविता लिहिली होती. तिच्यांत वामळीच्या वनांत एक आप्रतर वाडला असें त्या गृहस्थाचें वर्णन केलें होतें. पुढें ती कविता व रामायणावरील उपरिनिर्दिष्ट काव्य, हीं दोन्हीही बालकवीनीं फाडून टाकलीं.

★


★

★

★

बालकवि एरंडोल येथें गेले खरे, पण तेथें शिक्षणाची कांहींच सोय नव्हती; त्या सुमारास धरणागांवचीं कांहीं मुलें कलाभवनांत शिकत होतीं. त्यांचा व बालकवींचा चांगला परिचय होता. त्या मित्रांच्या आग्रहावरून बालकवीनीं शिक्षणासाठीं बडोद्यास जावें असें ठरवलें; तेव्हां अमृतरावांनीं सेनापति बापटांकडून प्रा. जी. जी. पेंडसे यांच्यासाठीं चिन्ही मिळवून बालकवींस बडोद्यास रवाना केलें.

बालकवि आणि त्यांचे अहमदनगरचे कांहीं स्नेही




बालकवि, रा. सा. चि. का. मुळे, श्री. दे. ना. टिळक, श्री. शं. प. पारनाईक

बालकवि व त्यांचे जळगांवचे कांही स्नेही



श्री. पार्वतीबाई ठोमरे
(बालकवि यांच्या पत्नी)



मागची रांग:-कै. सदाशिव गं. कानडे (मृत्यु १९२२), श्री. न. ना. पाटील,

बी. ए., एल.एल्. बी., जळगांव.

पुढची रांग:-१ श्री. व्यंकटेश यशवंत कुळकर्णी (शिक्षक, हायस्कूल एरंडोल),
२ कै. व्यं. ठोमरे ऊर्फ बालकवि, ३ श्री. रघुनाथ भालचंद्र देशपांडे

(शिक्षक न्यू इ. स्कूल जळगांव)

बडोद्यास धरणगांवचे जोशी वगैरे बालकवींचे स्नेही टेकडीवरील दत्तमंदिरांत खोली घेऊन राहत असत. पूर्वसंकेताप्रमाणे बालकवीही त्यांच्याच बरोबर राहू लागले. त्यांच्या शेजारी एक गुजराथी गृहस्थांचे विऱ्हाड होतें. तो गृहस्थही मोठा रसिक होता. कवि रसिकांची दोस्ती झाली. कलापीच्या केकारवानें बालकवींना मोहिनी घातली. त्या गृहस्थाच्या साहाय्याने बालकवींनी कलापींचीं काव्ये वाचलीं. पुढेही कलापींच्या ग्राम्यमाता या जानपद-गीताच्या कांहीं ओळी ते बरचेवर गुणगुणत.

या गुजराथी गृहस्थाला दोन मुली होत्या. एकीचें वय १३-१४ असून ती विधवा होती. तिची धाकटी बहिण ६-७ वर्षांची होती. बालकवींना मुलांची आवड तेव्हां धाकट्या बालिकेची व त्यांची चांगलीच गट्टी जमली. पुढें थोरली मुलगी विपमज्वरानें वारली, तेव्हां तिचें प्रेत स्मशानांत नेत असतांना धाकटीनें रडून आकांत केला. त्या हृदयद्रावक प्रसंगावर बालकवींनीं एक कविता लिहिली. तें करुणगीत ऐकतांना श्रोत्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागत असें सांगतात.

बडोद्यास असतांना प्रो. जी. जी. पेंडसे व श्रीमंत संपतराव गायकवाड यांनीं बालकवींना सर्वतोपरी मदत केली. एका मोठ्या समारंभाच्या वेळीं त्या प्रसंगानिमित्त काव्य रचण्यास श्री. संपतराव यांनीं त्यांना सांगितलें व त्याबद्दल पैसे देऊं केले पण बालकवींना पैसे घेऊन स्तुतिपाठकी कविता लिहिण्याची कल्पना न पटल्यामुळे त्यांनीं कविता करून देण्याचें नाकारलें असें म्हणतात. श्रीमंत संपतराव यांचा लोभ पुढेही बालकवींवर होता.

बालकवि १९०९ च्या जुलैच्या सुमारास बडोद्यास रहावयास गेले. त्याच्यानंतर चारपांच महिन्यांनीं बडोद्यास साहित्य-संमेलन भरलें. बालकवि व त्यांचे स्नेही श्री. जोशी हे दोघेही स्वयंसेवक दलांत दाखल झाले. त्याही संमेलनाचे अध्यक्ष कर्नेल कीर्तिकरच होते. बालकवींनीं रे. टिळक संमेलनास येणार असल्याची बातमी काढून ठेवली होती. संमेलनाच्या दिवशीं ते रे. टिळकांना भेटण्यासाठीं त्यांच्या निवासस्थानाकडे निघाले. पण वाटेंतच त्यांची व रे. टिळकांची गांठ पडली. दोघांना आनंद झाला. टिळकांनीं बालकवींजवळ त्यांच्या नव्या कवितांबद्दल चवकशी केली. दुसऱ्या दिवशीं बालकवींनीं आपल्या कांहीं कविता कीर्तिकरांना व टिळकांना म्हणून दाखविल्या. त्यावेळीं कोल्हटकर व केळकर हे दोन तात्या, आनंद कर्ते वासुदेवराव आपटे व

मनोरंजनचे काशिनाथपंत मित्र ही मंडळी हजर होती. बालकवींचा या सर्वांशी परिचय झाला.

बालकवींची प्रकृति त्यावेळीं बरीच खालावलेली होती. बालकवींनीं उत्तम हवेच्या ठिकाणीं जाऊन रहावें असें श्रीमंत संपतराव यांनीं टिळक व कीर्तीकर यांना सांगितलें, पण टिळक व कीर्तीकर यांना ही कल्पना तितकीशी आवडली नाही. बालकवींनीं नगरांस टिळकांचेकडे राहून विद्याभ्यास करावा, असें टिळकांनीं सुचविलें. बालकवि व कीर्तीकर या दोघांनाही ती कल्पना पटली. कीर्तीकरांनीं बालकवींना शिक्षणासाठीं दरमहा दहा रुपये मदत देण्याचें आश्वासन दिलें. तेव्हां बालकवींनीं नगरास जाण्याचें निश्चित केलें; व बडोद्याची लवकरच कायमची रजा घेतली.

अहमदनगर

खरें म्हटलें तर जळगांवचें सम्मेलन झालें तेव्हांपासून रे. टिळकांचें मन बालकवींनीं आकर्षित करून घेतलें होतें. हा छोटा कवि पुढें यावा, त्याच्या काव्यवेलीला बहर यावा, तिच्या काव्यपुष्पांचा सुगंध चोहोंकडे दरवळावा असें त्यांना तेव्हांपासून वाट लागलें होतें; होतकरू कवींना उत्तेजन देऊन त्यांना पुढें आणावें असा रे. टिळकांचा स्वभाव असल्यामुळें बालकवींच्याबाबत त्यांनीं त्या मार्गानें खटपट करण्यास सुरवात केली. आपल्याप्रमाणेंच कर्नल कीर्तीकरांनाही या बालकवींबद्दल कौतुक व त्याच्या कवितांबद्दल एक प्रकारचें प्रेम वाटतें हें त्यांना माहित होतें. तेव्हां बालकवींच्या बाबत त्यांनीं कीर्तीकरांशीं बराच पत्रव्यवहार केला. त्या दोघांच्या विचारविनिमयाला दृश्य असें रूप वर सांगितल्याप्रमाणें बडोद्याच्या साहित्य-सम्मेलनांत आलें.

त्या सम्मेलनानंतर महिना दीड महिन्यानें बालकवि नगरास रे. टिळक यांच्याकडे रहावयास गेले. रे. टिळकांनींही त्यांची राहण्याची सोय आपल्या घरीं करून अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये पांचव्या इयत्तेत त्यांचें नांव दाखल केलें. व प्रकृति सुधारण्यासाठीं कॅडलिव्हरची वाटली आणून दिली. पण कॅडलिव्हर किंवा शाळा या दोहोंचा बालकवींना फारसा फायदा झाला नाही. खरा फायदा झाला असेल तर तो टिळकांच्या घरीं राहण्यानेंच.

टिळकांचें घर म्हणजे एक सरस्वतीचा खुला दरवार होता, त्यांच्या घरचें चातावरण पूर्ण काव्यमय होतें. स्वतः रे. टिळक एक उत्तम कवि, त्यांच्या पत्नीही

कवयित्री, घरांत नवीं नवीं मराठी पुस्तकें व मासिकें एकसारखीं यायचीं. टिळक भोंवतालच्या मंडळींना आपल्या नव्या कविता नित्य वाचून दाखवायचे. त्यांतलें मर्म समजावून सांगायचे. तसेंच निरनिराळे कवि, व लेखक टिळकांना भेटायला येत. परस्परांच्या कविता एकमेकांना वाचून दाखवीत, चर्चा करीत, लक्ष्मीबाईही कविता करीत, रसिकतेनें इतरांचें काव्य ऐकत. अशा काव्यमय वातावरणांत काव्यचर्चेनें, काव्यश्रवणामुळे, त्यांच्या घरीं येणारा जाणारांनाही कविता कराव्याझ्या वाटत. प. वा. भास्करराव उजगरे यांनी ज्या थोड्या फार कविता लिहिल्या, त्या टिळकांच्या सहवासामुळेच ! वृद्ध कवि सच्चिदानंद हेही ह्या वेळीं नगरास असल्यानें, टिळकांच्याकडे येऊन आपल्या कविता वाचून दाखवत. टिळकांच्या चिरंजीवांनीं याच सुमारास आपल्या गोंडेदार चावकानें काव्यसंमारास सुरवात केली. रोहिणी नांवांनं “नववर्षा” ताराबाईनें आपल्या लाडक्या मांजरावर, आवारांतल्या बाभळीच्या फुलांवर गाणीं गाइलीं. कवि टेंभुणीकर यांना काव्य रचण्यास तेथूनच स्फूर्ति मिळाली. तेथें जमणाच्या बऱ्याच बालगोपालांना काव्याची वाचा फुटली. मग बालकवींसारख्या प्रतिभाशाली कवीचा काव्यवृद्ध बहरला यांत आश्चर्य कसलें ? परिस्थितीचें कडक ऊन पडलें तरी लक्ष्मीबाईंसारख्या मातुःश्रीच्या प्रेमाचें वर छत्र व टिळकांसारख्या कवीचें प्रोत्साहन; मुळे, दत्तोपंत, पारनाईक वगैरे वरोवरीच्या आनंदी वृत्तीच्या मित्रांच्या सहवासाचें गोड वातावरण, टेंभुणीकर वगैरे होतकरू व उदयोन्मुख कवींचें भोंवतालीं बलय ! तेव्हां बालकवि साहजिकच आपली परिस्थिती विसरले ! त्यांच्या मनाचा उदागपणा पार पळाला. त्यांची कवित्वशक्ति प्रस्फुरली. नव्या जोमानें ती पालवली. प्रथितयश कवींच्या स्तुतीनें ती बहरली. ‘ आनंद ’, ‘ मनोरंजन ’, ‘ खेळगडी ’, ‘ बालबोधमेवा ’ वगैरे मासिकांतून ती झळकूं लागली. पण मनुष्य काव्य-रसांत कितीही डुंबला म्हणून कांहीं त्याची तहानभूक तो कायमची विसरूं शकत नाही. कवीला व्यवहार कांहीं सोडतां येत नाही. त्या दृष्टीनें बालकवींची स्थिति सुधारण्याचें टिळकांचे व त्यांचे स्वतःचे प्रयत्न चालूच होते. बालकवि इंग्रजी शाळेंत दाखल झाले होते. + शाळेंतही ते रोज जात. पण त्यांचें वय त्यावेळीं १८-१९ वर्षांचें, मराठी व संस्कृतचें बरेंच वाचन झालेलें, वर्गातील मुलांपेक्षां त्यांचें ज्ञान या विषयांत कितीतरी जास्त ! त्यामुळे त्यांचें मन वर्गातील अभ्यासाकडे

+ १७ जानेवारी १९१० रोजी इंग्रजी पांचव्या इयत्तेंत त्यांचें नांव दाखल केल्याचें अहमदनगर मिशन हायस्कूलच्या रेकॉर्डवरून दिसतें.

लागत नसे. कधी कधी वर्गातच ते कविता लिहीत. बालकवि हा एक जन्मजात कवि आहे याची त्यांच्या वर्गबंधूनाच काय पण शिक्षकांना सुद्धा कल्पना बव्हती. वर्गातील अभ्यासाकडे दुर्लक्ष करून वर्गात कविता लिहिल्यामुळे शिक्षकांनी त्यांची कधी कधी हजेरी घेतली होती. पुढे लवकरच बालकवींनी शालेय शिक्षणाला रामराम ठोकला.

याच सुमारास बालकवींना दोषी ताप-विषमज्वर-येऊं लागला. तो ताप ४० दिवस मुदतीचा ठरला. त्यावेळीं लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांची फार शुश्रूषा केली. लक्ष्मीबाई म्हणतात, “चाळीस दिवस तो एकसारखा तळमळत होता. त्यावेळीं मला रात्र रात्र झोंप नसे. त्याचें सर्वच मला करावें लागें. व म्हणून त्याला व त्याच्या आईला माझ्याबद्दल एक निराळाच स्नेहभाव वाटे. त्याची आई म्हणे, ‘लक्ष्मीबाई, नाना माझा नाही, तुमचा आहे. तुम्ही होता म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला’.”

बालकवींच्या मातुःश्रींचे शब्द अक्षरशः खरे होते. बालकवींचा अनेक दृष्टींनीं नगरास पुनर्जन्म झाला होता. बालकवींच्या काव्यास इ. स. १९०२-०३ पासून सुरवात झाली असली तरी, ‘फुलराणी’, ‘निर्झर’ वगैरे नितांत सुंदर अशीं निसर्गाचीं गोड गाणीं बालकवींनीं नगरास आल्यावरच रचलीं. ज्या काव्यामुळे त्यांना ‘निसर्गाचा कवि’ असें यथार्थ नांव मिळालें तीं नगरास आल्यानंतरच लिहिलीं गेलीं. महाराष्ट्र रसिकांना आपल्या मधुर रसवंतीनें त्यांनीं नाद-मुग्ध केले, तें नगरास आल्यानंतरच ! स्वतंत्र प्रतिभेच्या पंखावर उड्डाण करून आकाशांतील अनन्त तारकांशीं त्यांनीं गुजगोष्टी केल्या त्याही नगरास आल्यानंतरच ! थोडक्यांत म्हणायचें झाल्यास नगरास आल्यानंतर त्यांचा कवि म्हणून पुनर्जन्म झाला. सृष्टीनियमानुसार वयानें ते वाढत गेले, तरी वृत्तीनें ते निरागस बालच राहिले. तारुण्योद्भव उन्मादाची, तारुण्यसुलभ वैषयिक प्रेमाचीं गाणीं त्यांनीं जवळ जवळ गाइलीं नाहीत. ‘जादुगारीण’ ही कविता त्यांनीं नगरास येण्यापूर्वीं बहुशः लिहिली असावी. वयोमानाप्रमाणें मनुष्य तत्त्व-ज्ञानाकडे वळतो. पण बालकवि अशा तत्त्वज्ञानाकडे वळले नाहीत. जगाला संदेश देण्याचा आव त्यांनीं आणला नाही. त्यांना वस्तुवस्तुमध्ये सौंदर्य दिसलें, तेंच त्यांनीं वाचकांना दाखविलें. बालकवि म्हणतात—

वस्तु वस्तुमधि काव्य विलसतें
श्रवणीं नयनीं हृदयीं उतरुनि

पूर्ण करी जें जड जीवातें
 बाह्य वेष जरि सुन्दर धरितें
 मंजुगीत त्या मधुनी स्फुरतें
 दिव्य अहा मग तें अवतरतें
 मी-तूं-पण तें क्षणिं विसरवितें
 लावि अखण्ड ध्यास जिवातें.

काव्याप्रमाणें इतर व्यवहारांतही त्यांची बालवृत्ति कायम राहिली. मुलांची खेळकर वृत्ति, मनाचा मोकळेपणा, निष्कपटी स्वभाव, हीं त्यांच्या ठिकाणीं पुरेपूर भरलीं होती. ते प्रत्येकाशींच मोकळ्या मनानें बोलत व वागत. बोलण्यांत जिव्हाळा भरपूर असल्यामुळें प्रत्येकाला बालकवि आपले जिवलग स्नेही वाटत. तसें म्हटलें तर नगरला दत्तोपंत व ताराबाई टिळक, रावसाहेब विनायकराव मुळे, श्री. शंकरराव पारनाईक व प. वा. भास्करराव उजगरे यांनाच त्यांचे जिवलग स्नेही म्हणतां येईल. पुण्यास गोविंदाग्रज, नाट्यछटाकार गर्ग, सहस्रबुद्धे वंधु, जळगांवास श्री. अप्पासाहेब सोनाळकर, श्री. नथू नारायण पाटील वकील व रा. बाबूराव देशपांडे मास्तर हे त्यांचे प्रमुख स्नेही होते. बालकवींच्या थोरल्या भगिनींचे दीर श्री. वासुदेवराव भावे यांचा तर बालकवींशीं वाळपणापासून अकृत्रिम स्नेह होता.

जिव्हाळ्याप्रमाणें खेळकर वृत्तीही त्यांच्या रोमरोमांतून भरलेली होती. बालकवि रे. टिळकांच्याकडे राहावयास गेले, तेव्हां ताराबाईचें वय ७-८ वर्षांचें अगेल. पण बालकवि पुष्कळ वेळां ह्या लहान मुलीशीं वरोवरीच्या मुलांप्रमाणें खेळत. तिला चित्रें काढून दाखवीत. हीं चित्रें बहुधा पर्वत, नद्या, ओढे, फुलें, पक्षी, झोपडी यांची असत. ते चित्रकार नव्हते पण कवि होते. त्यामुळें चित्र काढतांना त्या चित्रांचें व त्या चित्राच्या कल्पनेचें इतकें काव्यमय वर्णन करित कीं काढलेलें चित्र सुंदर न झालें, तरी त्या वर्णनानें त्या छोट्या बालिकेला तें खरेंखुरें चित्र वाटून खूप आनंद होई. बाकी त्या बालस्वभावी कवीला मुलांचीं मनें कशीं आकर्षावीत हें फारच चांगलें माहीत होतें. ते लहान मुलांना गोड गोष्टी व चित्ताकर्षक कहाण्या सांगत. म्हणून ते मुलांना फार प्रिय असत. वडिलांची खोली लावायची, म्हणजे इकडच्या खुर्च्या तिकडे करण्याची, चित्रांच्या जागा बदलण्याची, कागदी फुलांच्या माळांनीं बैठकीची जागा सजविण्याची ताराबाईंना आवड असे. बालकवि या छोट्या मुलीला या कामीं मनो-

भावानें मदत करीत; कधीं कधीं ही दुकूल घरांतली अडगळ, रिकामे डबे, विनबुचाच्या वाटल्या वगैरे जिन्नस मागच्या दारानें फेंकून देत. हे सगळे उद्योग घरीं कोणी नसतांना, लक्ष्मीबाई झोंपी गेल्यावर, सुटीच्या दिवशीं चालत. लक्ष्मीबाई झोंपून उठल्यावर दोघांनाही रागे भरत ही गोष्ट वेगळी: पण लक्ष्मीबाई जशा त्यांच्यावर रागावत तसें बालकवीही एखाद्या मुलाप्रमाणें त्यांच्याशीं हट्ट घेत व वाद करीत. एकदां तर लक्ष्मीबाईंशीं ते भांडूं लागले ' तुम्ही माझ्यावर मुलाप्रमाणें प्रेम कां करतां ? ' लक्ष्मीबाईंना त्यांची समजूत घालायला बरीच उरस्फोट करावी लागली नवी कविता लिहिली कीं लक्ष्मीबाईंना वाचून दाखवायची त्यांना संवय होती. एखादें दिवशीं लक्ष्मीबाई कामांत असल्या तर त्यांचें त्या कवितेकडे दुर्लक्ष होई: असें झालें कीं बालकवीनें आपली कविता फाडलीच. या बालस्वभावाचें कधीं कधीं बालिशतें व लहरीपणांत रूपांतर होई. इ. स. १९११ च्या शेवटीं बालकवीचें नगर सोडून पुण्यास जाणें हें सुद्धां लहरीपणाचेंच उदाहरण म्हणतां येईल. इ. स. १९११ च्या सुमारास बालकवींनीं नगरास रामराम ठोकला व पुण्यास प्रयाण केलें. तेथें केसरीत त्यांना सहसंपादकाचें काम मिळालें. केसरीत काम करीत असतांना ' अर्वाचीन कवि ' हा अर्वाचीन कवींची तरफदारी करणारा लेख केसरीतून प्रसिद्ध केला. या लेखाला अनंततनयांनीं उत्तर दिलें. बालकवींच्या या लेखांत, बालकवींचें आधुनिक कवींविषयीं, कवितांविषयीं तसेंच कवितेच्या स्वरूपासंबंधीं मत आलें असल्यामुळें व तो लेख आतां दुर्मिळ झाल्यामुळें, त्यांतील दोन तीन महत्वाचे परिच्छेद येथें दिल्यास अप्रस्तुत वाटणार नाहीत. ते म्हणतात "आधुनिक कविता यमक-प्रास-संस्कृत शब्द यांना महत्व देत नाही. ' रसात्मकं काव्यं ' हें ध्येय तिच्या डोळ्यासमोर आहे. तिच्या बोंबड्या बोलांत प्रेम, आशा, उत्साह, माधुर्य आहे. शुद्धक विषय घेतात म्हणून आधुनिक कवि कवीच नव्हत असें म्हणणारांनीं निदान ' रांगोळी घालतांना पाहून ' ' वातचक्र ' ' म्हातारी ' ' मृंग ' ' पुष्पाप्रत ' या केशवसुतांच्या कविता एकदां तरी अवश्य वाचाव्या.

बाह्यसूत्रीचा चेतनेला धक्का लागण्याबरोबर ज्यांची प्रतिभाशक्ति कल्पनेच्या वातावरणांत आपल्या मंजुळ गायनाचा झणत्कार सुरू करते, व ज्या गायनाला मोहून अदृश्य शक्ति देखील आपलें अमूर्त स्वरूप सोडून देऊन, मूर्त रूपाला येते, असलें काव्य म्हणजे खरें काव्य, त्याला यमक प्रासाची जरूरी नाही, त्याला लड्ड जाड संस्कृत शब्द नकोत, कांहीं नको. कल्पनेच्या वातावरणांत उंच उडत असतां त्याच्या

भराऱ्या मराठी भाषेत स्पष्टपणे येऊं शकत नाहीत, म्हणून संस्कृताची मदत घेणे अवश्य होय, असें म्हणणारी कांही मंडळी आहे त्यांनीं “ हरपले श्रेय ” “ झपूझा ” वगैरे कविता वाचाव्या म्हणजे त्यांचें भ्रमाचें पटल दूर होईल.

मानसिक विकारांचे पडदे, सृष्टीचें सौंदर्य वगैरे पाहून आधुनिक कवींची प्रतिभा पेट घेते. अशा कविता अधुनिक कवितेंत फार आहेत. रा. लेंबे, टिळक, विनायक, चंद्रशेखर इत्यादींना काव्याच्या आप्तस्वर वसून सृष्टीसौंदर्यानें उचवळून आलेले अंतःकरण प्रतिभेच्या द्वारे खुलें करण्याचें वळण आधुनिक कवितेनेंच प्रथम लावून दिलें.”

“ कविता पूर्ण स्वच्छंदी आहे. यमक, प्रास, चाल हीं कवितेचीं बंधनें आहेत. त्यांनीं तिचा देह शोभायमान दिमत असेल; पण प्रतिभेच्या वातावरणांत ती स्वैर विहार करीत असतां तीं तिला अडवून धरनात. यांत शंका नाही.

कवितेनें एका भक्तिमार्गानेंच किंवा शृंगारांतूनच गेलें पाहिजे, अमुक यमक-प्रासांचें दागिने आंगावर चढविले पाहिजेत, व अमुक वृत्तांत तिनें नाचलें पाहिजे, अमुक एक तऱ्हेचे विषय घेतले पाहिजेत असें म्हणणें वेडेपणाचें आहे. ती वायू-प्रमाणें स्वच्छंदी आहे; व स्वच्छंदीपणा हेंच तिचें ब्रीद होय. कवितादेवी कोणत्याही पेचांत कधीही राहूं शकणार नाही. ती भक्तींत तल्लीन होईल, शृंगाराचा अनुभव घेईल, वात्सल्य रस चाखील, अगर कृष्णालाप काडीत बसेल. एखाद्या राजाचें वर्णन करील आणि शेतकऱ्याचें वर्णन करूं नकोस असें तिला म्हटलें तरी ती ऐकणार नाही. तिची दृष्टी ज्या पदार्थावर पडेल तो पदार्थ शुद्ध असला तरी त्याला दिव्यत्व येईल असा अद्भुत तिचा दृष्टिप्रभाव आहे. आधुनिक कवींनीं तिला बंधनांपासून बरीचशी मोकळी केलेली आहे. आतां ती पूर्वीप्रमाणें पुराणें शोधीत बसत नाही; तर एखाद्या मुग्ध मनोहर वालिकेप्रमाणें फुलांबरोबर खेळते, म्हातारी बरोबर उडायला धांवते, प्रियकराबरोबर गुजगोष्टी करते, वातचक्राबरोबर स्वर्गांत जाते.”

हे उतारे १३-१-१२ च्या केसरीच्या लेखांतील म्हणजे ३० वर्षांपूर्वीचे आहेत. या तीस वर्षांत केशवसुत, टिळक वगैरे कवींनीं सुरू केलेल्या काव्यसंप्रदायाचा विकास, उत्कर्ष होत असून आधुनिक कवितांचे लेखक व वाचकही पुष्कळच वाढले आहेत; त्यामुळे या उतान्यांना आतां ऐतिहासिक स्वरूपाचें महत्व प्राप्त

झालें असलें तरी बालकवींच्या काव्याविषयींच्या कल्पना समजण्याच्या दृष्टीनें आजही महत्व आहे. तसेंच बहुतेक उदाहरणें केशवसुतांच्या कवितांचीच दिली आहेत त्यावरून त्यांना केशवसुत हा कवि किती आवडत असे याची ओळख पटते. असो.

केसरीच्या उपसंपादकाचें काम कांहीं महिनेच त्यांनीं केलें; पुढें कांहीं शुद्धक कारणावरून त्यांना त्या जागेचा राजीनामा द्यावा लागला, तेव्हां ते नगरास परत गेले. याच सुमारास बालकवींची व गोविंदाप्रजांची ओळख झाली; व या ओळखीचें रूपांतर पुढे गाढ मैत्रीत झालें.

केसरीतलें काम सुटल्यावर बालकवि नगरास परत आले. त्यांनीं शिक्षण सोडल्यामुळें कर्नल कीर्तिकरंकरून येणारी मदत बंद झाली. तेव्हां बालकवींना नोकरी करणें भाग पडलें; पण रे. टिळकांच्यामुळें त्यांना मिशन स्कूलमध्ये शिक्षकाची जागा मिळाली; ते शाळेंत संस्कृत व मराठी शिकवीत. मराठी काव्यें शिकवितांना, ते कवींशीं अगदीं समरस होत; व मुल्लेही कवितांचें विवरण ऐकत असतां तल्लीन होऊन जात. काव्यांतील मर्म जाणण्याची व श्रोत्यांना ते खुलवून सांगण्याची कला त्यांना चांगली अवगत होती. एकदां कांहीं मंडळींना त्यांनीं रे. टिळकांची वनवासी फूल ही कविता समजावून सांगितली व खुद्द रे. टिळकांना थक् करून सोडलें.

त्यावेळीं नगरच्या ईश्वरी परिज्ञानाच्या शाळेंत (Divinity School) रे. टिळक आठवड्यांतून दोन दिवस मराठी शिकवीत. एखादे वेळीं टिळक तो तास दुसऱ्याला घ्यायला सांगत. त्यांनीं एकदां आपल्या पत्नीलाही पाठ देण्यास सांगितलें; व लक्ष्मीबाईंनींही 'टिळकांना मी मारतें' वगैरे काल्पनिक गोष्टी सांगितल्याची मजेदार हकीकत आतां स्मृतिचित्रांतून पुष्कळ वाचकांना कळली आहेच. एकदां रे. टिळक बालकवींस म्हणाले, ठोमरे उद्यां तुम्ही माझा मराठीचा तास घ्या. बालकवींनीं हो म्हटलें. दुसरे दिवशीं (२६-९-११ रोजीं) सकाळीं ९ वाजतां रे. टिळक, लक्ष्मीबाई व बालकवि वर्गांत दाखल झाले. त्या वर्गाचे विद्यार्थी प्रौढच असत. त्या वेळीं हजर असलेले एक गृहस्थ लिहितात, "तो प्रसंग फारच बहारीचा होता. विद्यार्थ्यांनीं हॉल भरून गेला. रा. ठोमरे यांना तेथें पाहून विद्यार्थ्यांत कुजबूज सुरू झाली. इतक्यांत रे. टिळक उठून म्हणाले, 'आजचे पाहुणे आपल्या परिचयाचे आहेत, ते एक चांगले कवि आहेत. माझ्या वनवासी फूल या काव्याचा अर्थ ते आज आपणांस सांगणार आहेत, बालकवि व्यासपीठावर चढले व म्हणाले,

“रे. टिळक हे किती मोठे कवि आहेत याची जाणीव आपणांस आहेच. त्यांच्या आज्ञेवरून मी आपणांस त्यांचे वनवासी फूल समजावून सांगणार आहे. खुद्द कवि येथे असतांना, त्यांच्या काव्याचा अर्थ सांगणे विचित्र, तसेच धाष्ट्यांचे आहे. तरीपण मी हें धाडस करणार आहे.” बालकवींनी काव्याचे संविधानक सांगून, काव्य वाचण्यास सुरवात केली. “मनांत किंवा जनांत किंवा वनांत सृष्टि सतीचा। मित्र खरा जो निधीच केवळ निष्काम प्रीतिचा” ही पहिली साकी वाचतांच त्यांचा सूर चढू लागला, डोळ्यांत विलक्षण तेज झळकू लागले. ते तन्मयतेने काव्य समजावून सांगू लागले; तेव्हां त्यांच्या तोंडांतून, दुसरे काव्यच वहात आहे की काय असा भास होत होता. प्रत्येक कल्पना उपमा व इतर अलंकार विशद करीत असतांना अनेक गोड आणि मधुर कल्पनांचा ते एकसारखा वर्षाव करीत होते. प्रवृत्ति आणि निवृत्ति यांचे भांडण वर्णन करीत असतांना निवृत्तिपेक्षां प्रवृत्ति किती व कशी श्रेष्ठ आहे, हे त्यांनी आपल्या ठसकेवाज व जोरदार भाषेत श्रोत्यांना पटवून दिले. या काव्यांतील प्रेमाचे वर्णन त्यांनी अगदी तन्मयतेने केले. ‘प्रेम नाम जगदीश फुला रे। काय आणखी सांगूं। पुरे करी वनवास! ह्याहुनी काय दुज मी मागूं’ ही साकी अगदी आनंदाच्या वेहोप स्थितीत, मोठ्याने म्हणून ते म्हणाले “खरा मोक्ष प्रेम आहे. प्रेम केव्हांही गुलाम होत नसते. प्रेमांतून सुटावे म्हणून ते फूल आपल्याला स्वार्थाच्या बंधनांत बांधून घेतं. पण देव प्रेमस्वरूप आहे यांतच जगाचे सारे तत्वज्ञान आले आहे. जगाचा आरंभ व शेवट प्रेमच होय. सृष्टीचा मधु-मध्यविंदु माझ्या हृदयांत आहे आणि तो प्रेम हा आहे. मनुष्य प्रेमरूप बनण्यासाठी निर्माण झाला आहे. प्रेम नसेल तर सर्व असून व्यर्थ आहे.” अशा तऱ्हेचे अस्खलित, काव्यपूर्ण, चित्ताकर्षक व रसाळ भाषण चालू असतां, इतर श्रोते तर तल्लीन झाले होतेच पण स्वतः रे. टिळकही आश्चर्यचकित झाले होते. या व्याख्यानाला पुष्कळ वेळ लागला; पण वक्त्याप्रमाणे श्रोत्यांनाही काळाचे भान राहिले नाही. घरी गेल्यावर रे. टिळक म्हणाले, ‘वनवासी फूल हें माझे काव्य खरे पण त्याचे विवेचन इतक्या सुंदर रीतीने, सहृदयतेने मलाही करतां आले नसते. वनवासी फुलांत मला, खुद्द कवीला, जें सौंदर्य दिसले नाही तें या रसिक कवीला दिसले; आणि माझ्यापेक्षां मोहक वाणीने त्यानें तें विशद केले.’

बालकवींना रे. टिळक गुरुस्थानी होते, तेव्हां रे. टिळकांच्या काव्याच रसग्रहण त्यांनी केल्यास त्यांत नवल कसले, असे कोणी म्हणेल; पण बालकवि कोणाची कां सुंदर

कविता असेना, तिची मुक्तकंठाने प्रशंसा करीत. त्यांना इतर कवींवद्दल असूया कधीच वाटली नाही. ते केशवमुत, विनायक, गोविंदाग्रज, होनाजी वाळ यांच्या कविता पुष्कळ वेळां गात अमत. गात अमत म्हणण्यापेक्षां एका विशिष्ट व ठराविक चालीवर म्हणत; त्यांना गातां येत नव्हते. त्यांच्या या विशिष्ट चालीला त्यांची खेही मंडळी बालकवींची चाल असें म्हणत. असा कवि व रसिक शिक्षक मिळाल्यामुळे मुलांना मराठीचा तास सहजच फार आवडे.

नोकरी मिळाल्यावरुवर बालकवींनीं आपले खेही रा. पारनाईक ज्या घरांत राहात होते त्याच घरांत स्वतंत्र बिऱ्हाड केले. पुढेही बालकवि व रा. पारनाईक एकाच घरांत पुष्कळ दिवस राहत होते. त्या दोघांचा इतका अकृत्रिम खेह होता कीं घर बदलायचें झालें म्हणजे दोघे एकदमच बदलीत व दोघांना सोईस्कर असेंच घर पहात. एकदांच काय ते बालकवि माळीबाड्यांत मुळे यांच्या घरासमोर व मरणापूर्वी कांहीं महिने रा. पारनाईकांच्या घराजवळच पण त्याच गर्डीत राहत अमत. दत्तोपंत टिळक व मुळे कॉलेज शिक्षणासाठीं वाहेर गांवीं गेल्यामुळे त्या सर्वांच्या गांठीं सुटीत व्हायच्याः पण पारनाईक व ठोमरे यांची जोडी कायम नगरास होती. ठोमरे जसे रसिक व कवि, तसे पारनाईक गवई व चित्रकार असल्यामुळे या दोघांमध्ये तीन ललित-कलांचा संगम झाला होता. बालकवींना गातां येत नसलें तरी गाणें ऐकायला आवडे. रा. पारनाईक सांगतात, “मी अस्ताईचें गाणें म्हणत असतां ‘या सुरांबरोबर संथ पोहावें किंवा ताना चालूं असता आपणही हवेंत भिरक्या माराव्या,’ असें ते म्हणत. कविता म्हणण्यास उत्तम आवाजीची देणगी जरी त्यांना नव्हती, तरी प्रसंगानुसार अभिनय करून ते आपली कविता वाचून दाखवीत.”

ठोमरे यांनीं जरी वेगळें बिऱ्हाड केलें तरी दररोज संध्याकाळीं टिळकांच्याकडे ते जायचेच. स्वतंत्र बिऱ्हाड केल्यावर बालकवींनीं मातुःश्रीस व धाकट्या बंधूस नगरास नेले. बालकवींच्या पत्नी पार्वतीबाई इतके दिवस माहेरी होत्या त्यांना बालकवींनीं बोलावून घेतलें; लग्न झाल्यापासून बालकवि शिक्षणार्थ नाशिक, बडोदें, नगर येथें हिंडत असल्यामुळे स्वतंत्र बिऱ्हाड करण्याइतकें स्थैर्य त्यांना आतांपर्यंत मिळालें नव्हतें व बालकवींच्या पत्नी आईबापांच्या एकुलत्या एक असल्यानें आतां-पर्यंत त्या सासूकडे न राहतां माहेरीच राहत होत्या.

यावेळीं बालकवि ठोमरे यांना दरमहा १८ ते २० रु. पगार होता. तेवढ्या पगारांत एवढा संसार सुखानें चालवणें शक्य नव्हतें. अधून मधून त्यांची भाऊ-भावजयही मुलांवाळांसहित तेथें येत, इतर पाहुणेही होतेच, त्यामुळेंच बालकवींची खर्चावाचन फार तारांवाळ उडे; सकाळ संध्याकाळ शिकवण्या कराव्या लागत. मूळची प्रकृति अशक्त असल्यामुळें त्यांना या दगदगीचा फार त्रास होई. कधीं कधीं तर अंगांत ताप असतांना सुद्धां शिकवणी करण्यासाठीं लांब पायीं जावें लागे. कामानें ते अगदीं थकून जात, त्यामुळें त्यांच्या मनाला निर्विण्णता येई. अशा वेळीं त्यांची पत्नी मुशिक्षित असती, बौद्धिक जीवनांत ती समरस होऊ शकती तर त्यांच्या मनाची निर्विण्णता कांहीं अंशीं नाहीशी झाली असती.

बालकवींच्या आयुष्यांत अहमदनगरला किती महत्त्व आहे, हें त्या प्रकरणाच्या आरंभीं आलेच आहे. त्यांच्या लहानशा आयुष्याचे दोन भाग कल्पिले तर पहिला भाग वडोद्याम संपून दुसऱ्याला नगराम सुरवात होते असेंच म्हणावें लागेल. नगर व पुणें येथे त्यांना काव्योत्पादनाच्या दृष्टीनें सारखेंच अनुकूल वातावरण मिळालें; नगरला रे. टिळक व त्यांच्याभोंवतीं असलेलें कविरसिकांचें मंडळ, तर पुण्यास गोविंदाप्रज, दिवाकर, भालचंद्र वगैरे मित्र व तुतारी मंडळ. दोन्ही ठिकाणीं काव्याचें वाचन होई, चर्चा होत. नगर येथें त्यांना टिळकांसारख्या ज्येष्ठ कवींचा तर पुण्यास जवळजवळ समवयस्क अशा गोविंदाप्रजांचा सहवास घडला. टिळकांच्यावद्दल जसा आदर तमें गोविंदाप्रजावद्दल प्रेम त्यांना वाटे. दोघांच्या कविता त्यांनीं प्रेमानें वाचल्या. कधीं कधीं तर गोविंदाप्रजांच्या कांहीं कविता त्यांच्या तोंडीं नेहमीं एकसारख्या घोळत; तरी पण या दोन्ही कवींच्या काव्याचें सारखें परिशीलन करूनही त्यांची कविता परभूत न होतां शेवटपर्यंत स्वतंत्रच राहिली. इ. स. १९१०-१९१८ पर्यंतच्या त्यांच्या कवितांमध्ये एक प्रकारचा एकजिनसीपणा, एकतानता आहे. आणि केवळ वर्णनाच्या सोयीसाठींच त्यांच्या आयुष्याचे नगर, पुणें असे कालखंड पाडावे लागतात.

या प्रकरणाचा शेवट करण्यापूर्वीं एका गोष्टीचा उल्लेख केल्यास तें अस्थानी होणार नाही. बालकवींचा ज्योतिषावर विश्वास होता. त्यांना कोणा एका ज्योतिषानें चैत्रांतील नवमीला तुला गंडांतर आहे, असें सांगितलें होतें. कोणी म्हणतात कीं हें भविष्य एका युरोपियन ज्योतिष्यानें वर्तविलें होतें. पुण्याचे श्री. भालचंद्र नीळकण्ठ सहस्रबुद्धे लिहितात कीं, 'मुंबईचे सुप्रसिद्ध ज्योतिषी रा. विष्णु गोविंद गुर्जर यांनीं

हं भविष्य इ. स. १९११ सालीं वर्तविलें व शेवटीं तें अक्षरशः खरें ठरलें.’ ज्योतिषी कुणी कां असें ना?—बालकवींचा त्या भविष्य-कथनावर विश्वास बसला व त्या तिथीला ते दरसाल घाबरत असत. एकदां ते अगदीं खिन्नमुद्रेनें लक्ष्मीबाईंच्या पुढें जाऊन उभे राहिले, “ लक्ष्मीबाईं आज माझा घातवार ! आज मी मरणार ” बालकवि फारच खिन्न दिसत होते. लक्ष्मीबाईंनीं त्यांच्या डोक्यांतून हें अपमृत्यूचें भय घालविण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ ! शेवटीं लक्ष्मीबाईंनीं टोम्यांच्या मित्रांना बोलावून घेतलें. त्यांना सर्व हक्कीगत सांगितली. व म्हटलें कीं, आज रात्रंदिवस तुम्ही त्याच्याबरोबर रहा. लक्ष्मीबाईंनीं खाण्याचे पदार्थ आणण्यास पैसे दिले. मंडळींनीं ठरल्याप्रमाणें जमून चैन केली. बालकवींना त्या दिवशीं एकटेपणा मिळालाच नाही. ज्या खोलीमध्ये टोमरे व त्यांचें मित्र मंडळ झोपले होतें तेथें दुसऱ्या पहाटेस लक्ष्मीबाईं गेल्या व हांक मारूं लागल्या “ अरे टोमरे ऊठ ! दुसरा दिवस उजाडला तुझा अपमृत्यू टळला ” बालकवींना आनंद झाला, व तें पाहून लक्ष्मीबाईंना व इतर मित्रमंडळींनाही फार आनंद वाटला.

महाबळेश्वर

नगरच्या मिशन हायस्कूलमध्ये बालकवींचा शिक्षक म्हणून प्रवेश झाल्यावर तें युरो-पियन मिशनरींनाही मराठी शिकवूं लागले; उन्हाळ्याच्या सुटींत महाबळेश्वर येथें त्यांची मिशनच्या लॅंग्वेज स्कूलमध्ये मराठी शिक्षक म्हणून नेमणूक होत असे. बहुतेक दर उन्हाळ्यांत बालकवि तेथें शिकविण्याचें काम करीत. अशा वेळीं समवयस्क, आनंदी व खेळकर वृत्तीची मंडळी बरोबर असली म्हणजे बालकवींच्या आनंदाला पारावार नसे. ज्या वर्षीं ते प्रथमच महाबळेश्वरास गेले त्यावर्षीं त्यांच्याबरोबर दत्तोपंत टिळक व त्याच्या भगिनी ताराबाई याही होत्या. तो दोन तीन महिन्यांचा काळ म्हणजे त्या तिघांच्या आयुष्यांतलें एक गोड स्वप्न होय. बालकवि पुढें महाबळेश्वराला पुष्कळ वेळां गेले पण पहिल्या वेळेचा आनंद—निदान तितका आनंद त्यांना महाबळेश्वरांत पुनः वाटला नाही. त्याचें एक कारण म्हणजे सारख्या स्वभावाची मित्र मंडळी पुढें त्यांच्याबरोबर तेथें नसत आणि दुसरें कारण म्हणजे बालकवींना एखाद्या ठिकाणचें सौंदर्य एकदां पाहिल्यावर त्यांत पुनः गममत वाटत नसे.

बालकवि व दत्तोपंत टिळक या दोघांनाही मराठी शिकविण्याचें काम मिळालें; अर्थात दोघेही महाबळेश्वरास जाण्यास बरोबरच निघाले. ताराबाईंना मात्र सुटी

झाल्यावर म्हणजे साधारण एक महिन्यांनंतर तेथें जातां आलें. दत्तोपंतांनी यापूर्वी महाबळेश्वर पाहिलें होतें; तेथील सुंदर स्थळांचें अवलोकन केलें होतें. तेव्हां पुण्याहून निघाल्यापासून निरनिराळ्या पॉईंटस्वरूप दिसणाऱ्या सृष्टि सौंदर्याचें वर्णन करून त्यांनीं तीं रम्य स्थळें पाहण्याची बालकवींची आतुरता वाढविली होती. त्या वेळीं मोटार गाड्या नसल्या तरी, तांगे मिळत, पण हे दोघे निसर्गाचें सौंदर्य नीट व मुबलक पहावयास मिळविें म्हणून वाठारहून वैलगाडीनें निघाले; सृष्टीचें आल्हाददायक रूप पहात व तोंडानें कवितेच्या ओळी म्हणत त्यांनीं महाबळेश्वर गांठलें. त्या वेळचें रमणीय दृश्य पाहून दोघांच्या चित्तवृत्ति आनंदानें उचंबळून आल्या; ते दोघेही गाडीतून उतरले व तोंडानें 'Or if a path be dangerous known, the danger's self is lure alone !' ह्या ओळी म्हणत दोहोंवाजूंच्या सौंदर्याचें अनिमिष नेत्रांनीं पान करीत, आनंदानें उज्या मारीत, मुक्कामाच्या जागीं गेले. त्या दोघांना त्या वनश्रीनें इतकें वेडावलें कीं, ते तहानभूक विसरून तडक तेथून फेरफटक करण्यास निघाले व चायनामन्स वॉटरफॉलवरून चार मैल पायरस्त्यानें डोंगरावर भटकले. इतक्यांत त्यांना मावळ्यांची आठवण झाली, आपण मावळ्यासारखेच उतरूं या असा विचार सुचला व एका ओढ्याच्या ओहोळांतून त्यांनीं खालीं उतरायला सुरवातही केली; उतार सपाटून तेव्हां पायाखालच्या वाळ्वर दोघांचे पाय घसरले व दोघेही कोळमंडून खालीं जाऊं लागले. सुदैवानें एकाचा पाय एका उंवराच्या झाडाला अडकला; तेव्हां झाडाच्या आश्रयानें दुसऱ्यालाही त्यानें थोपवून धरलें. आतां त्यांना मुकेची आठवण झाली, पोटांत कावळे कोकावूं लागलें, पण खाणार काय ? जवळ कांहींच नाही; जवळ असलेल्या एकुलत्या एक अशा त्या उंवराच्या फळांवर त्यांना भूक शमवावी लागली. थकवाही सपाटून आला होता. बिऱ्हाडीं जाणें तर आवश्यकच होतें. तेव्हां थोडावेळ विश्रांति घेऊन पाय रस्त्यानें तीन चार तासांनीं ते परत आले. तोंपर्यंत वैलगाडीनें, सामान बिऱ्हाडीं पोहोंचलें होतें.

बालकवि रहात होते, तेथें शेजारीच अत्यंत मधुर आवाजीचे एक मुसलमान गवई राहण्यास आले. ते रोज सकाळ संध्याकाळ गाणें गात. ही गाण्याची मोफत मेजवानी खोलीत पडल्या पडल्या रोज कानांना मिळे. एक दिवस ठोमऱ्यांना लहर आली कीं बोवाजींच्या खोलीतच जाऊन गाणें ऐकावें. दोघेही उठले व बोवाजींकडे गेले: त्यांना आपला मनोदय कळविला: बोवाजींनींही मोठ्या आनंदानें

होकार देऊन गाण्यास सुरवात केली. गवई बुवांच्या गाण्याला जसजसा रंग चढू लागला तसतसे त्यांचे हातवारे सुरू झाले. तोंड वेडे वांकडे होऊ लागले; बालकवि व दत्तोपंत यांना ते पाहून अनावर हंसू लोटले, तेव्हा हळूच त्या दोघांनी त्या खोलीतून पाय काढिला; त्यापुढे बुवाजींचे गोड गाणे चालू असतां हे आपल्या खोलीतूनच गाणे ऐकतः पण बुवाजींच्या पुढे पुनः जाण्याचा त्यांना धीर झाला नाही. त्या बुवांचे त्यांनीं टर हुसेनखां असे नांव ठेविले होते.

काम संपल्यावर रोज संध्याकाळीं निरनिराळे 'पॉईटस्' पहावयाला ते जात. एके दिवशीं ते लॅंडविक पॉईटवर अगदीं पुढच्या टोंकावरच्या शिखरावर बसले होते. तो भाग हत्तीच्या सोंडेगारखा आहे व त्याचा एक भाग हत्तीच्या कानासारखा असून समोर खोल दरी आहे. हे दोघे ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी त्यांना एक माणूस दिसला; तो एकदम जो गडप झाला तो बराच खालीं सोंडेच्या खालीं पुनः दृष्टीस पडला. तेथें तो एकदम गेला कसा ? मध्यें कसा दिसला नाही ? याची चर्चा सुरू झाली. त्यांनीं त्या माणसाचा खालीं जाण्याचा मार्ग शोधवावयाला सुरवात केली, तेव्हां ती वाट फारच अवघड आहे असें त्यांना दिसले; एका खडकाला टेंकावयाचें व दुसऱ्या समोरच्या खडकावर पायाचा जोर घेऊन पाठीनें खालीं उतरावयाचें असा तो मार्ग होता. दोघेही तरुण होते. त्यांनीं लागलीच त्या मार्गांनें उतरावयास सुरुवात करून लवकरच ते उपरिनिर्दिष्ट ठिकाणीं पोहोचले. साहजिकच त्यांना आनंद झाला; आपण कांहींतरी और केले असें त्यांना वाटले. समोर शिवरायाचा प्रतापगड दिसत होता, मघाचा आनंद ओसरला नव्हता, उत्साह कमी झाला नव्हता; तेव्हां प्रतापगडावर जाण्याचा त्यांनीं तात्काळ निश्चय केला. आपले शूर पूर्वज असेच डोंगर चढत उतरत मग आपणाला तसें कां करतां येणार नाही असें त्यांना वाटले. झालें, दोघांनीं उतरायला सुरवात केली. ते डोंगर उतरले तेव्हां त्यांना खूपच भूक लागली होती; पण खायला जवळ कांहींच नव्हतें; इतक्यांत तोरणें घेऊन जाणारी एक बाई भेटली. तिकडून त्यांनीं एका दिडकीची तोरणें विकत घेतलीं. खेडेगांव तें, आणि तोरणासारखें फळ, त्या बाईनें साहजिकच खूप तोरणें दिलीं. बालकवींना मात्र वाटले, बाई फार उदार आहे. तेव्हां त्यांनीं खूप होऊन तिला एक ढवू दिला. त्या गरीब बाईला दिडकीपेवजी ढवू मिळतांच खूप आनंद झाला. तिनें त्यांना बरोबर जाऊन प्रतापगडाचा रस्ता दाखविला. ते प्रतापगडाच्या पायथ्याशीं


पोहोंचलें तेव्हां बरीच रात्र झाली होती. भूकही सपाटून लागली होती. तोरणांनीं भूक थोडीच शमते ? गडाच्या पायथ्याशीं रहदारी वंगला आहे, जवळच तेथील मुसलमान रखवालदाराची झोंपडी होती तेथें ते दोघे गेले व म्हणाले 'आम्हांला जेवायला घालतां कां ?' तो रखवालदार म्हणाला, ' बावांनों, तुम्ही दिमतों ब्राह्मण आणि मी पडलों मुसलमान; माझ्या घरचें जेवण तुम्हांला कसें चालणार ? ' आम्हांला चालेल, असें ते म्हणाले तेव्हां रखवालदारानें त्यांना चटणी भाकरीचें जेवण व रात्रीं झोंपायला जागा दिली. दुसऱ्या दिवशीं ते गडावर गेले; तेथील देवीचें दर्शन घेतल्यावर शिवाजी महाराजांचा महाल, व ज्या ठिकाणीं अफजुलखानाचें डोकें व शरीर पुरलीं आहेत त्या जागा पाहून ते परतले. शिवरायांच्या महालांत बालकवि क्विती वेळ तरी स्तब्ध उभे होते; शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाचें त्यांना स्मरण झालें. शिवाजी महाराजांवद्दल बालकवींना फार पूज्यभाव वाटत होता; मराठ्यांच्या पराक्रमावद्दल अभिमान वाटत होता. आपल्या हातून पराक्रमाचीं कृत्यें व्हावीं असें वाटत असें. शिवरायांच्या पुण्य स्मरणानें त्यांच्या वृत्ती उचंबळून आल्या तेथून निघतांना त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले, तेथून ते दोघे परतले व रात्रीं ११ च्या सुमारास घरीं आले.

आरंभीं, ते दोघेच तेथें होते तेव्हां, खूप खूप लांब फिरायला जात व खूप उशिरां परत येत. असंच एकदां ते फिरायला गेले होते. संध्याकाळ झाली होती; सूर्यास्त होत होता. त्याचीं मोनेरी किरणें चोहोंकडे पसरलीं होती. भोंवतालीं किरर झाडी होती; अशा वेळीं बालकवींना स्फूर्ति झाली, व " दरी दरी घुमवित येई " ही निद्रींर या कवितेची ओळ साभिनय म्हणण्यास त्यांनीं मुरवात केली; मग तेथेंच बसून त्यांनीं ती कविता पुरी केली. आणखी एका कवितेवद्दल अशीच गोष्ट बालकवींनीं आम्हाला सांगितली होती. ते म्हणाले, " संध्याकाळची वेळ होती, अंधार पडत होता; मला एक कविता स्फुरली; मी वाटेंच बसून, एका कागदावर ती कविता लिहिली, व घरीं गेल्यावर नीट लिहून काढली. " त्यांनीं कवितेचें नांव त्यावेळीं सांगितलें हेंतें पण तें आतां आठवत नाहीं. ' मेघांचा पाऊस ' या कवितेच्या आरंभीच्या ओळीही दत्तोपंतारोवर हिंडतांनाच त्यांना स्फुरल्या होत्या.

ताराबाई टिळक त्यावेळीं पुण्यास हुजुरपागेंत शिकत होत्या. त्यांना एप्रिल अखेर सुटी व्हावयाची होती. टोमरे व दत्तोपंत मार्चमध्येच तेथें गेले होते. ताराबाई महावळेश्वरास जाण्यापूर्वीं या जोडीनें प्रत्येक पत्रांत महावळेश्वरला पाहिलेल्या

सुश्रीसौंदर्याचें रसभरित वर्णन केल्यामुळे, तेथें जाण्याची त्यांची उत्कंठा सारखी वाढत होती. त्या महावळेश्वरास पोहोचल्या तेव्हां वैलगाडीच्या अड्ड्यावर या दोघां बंधूंनी त्यांचें स्वागत केलें; त्यांनाही खूप आनंद वाटला. पत्रांत सुश्रीसौंदर्याचें वर्णन होतें पण राहात्या घराचें नव्हतें; कारण तें काव्यमय नव्हतें; पण तें त्या विचारीला काय माहीत ? ती विन्हाडी गेल्यावर चहापाणी करून हे दोघे शिकवण्या करायला निघून गेले. घरांत राहिली ताराताई; स्वयंपाकाला दिसेना बाई; घर लहान व चोहोंकडे पसारा; तेव्हां तिची फारच निराशा झाली. तिनें सर्व पसारा आंवरला; कुकर भरून ठेवून ती रागानें या दोघांची वाट पहात बसली. बाकी राग कां नाहीं येणार ? महावळेश्वर पहायचें, खूप खूप फिरायला जायचें, गप्पा मारायच्या, खिदळायचें हें सर्व मनांतले मांडे मनांत जिरले; घराची आंवरासांवर, झाडझूड, व वर चूल गळ्यांत आली. जेवतांना ती रागांतच होती. जेवतांना फारसें कोणी बोललेंच नाहीं; तिघेही जेवून दुपारचा झोंपलीं; तीन वाजतां कवि व चित्रकार यांची जोडी (दत्तोपतांना तेव्हां चित्रें काढण्याचा नाद होता) पुन्हां कामाला निघून गेली. ताईसाहेबांची स्वारी उठून पाहते तो दोघे वाहेर गेलेले ! मग काय, तारावाईच्या रागाचा पारा वराच वर चढला. त्याच वेळीं त्यांनीं एक वेळापत्रक व कामाच्या वांटणीचा तक्ता तयार करून टांगून टाकला. अशा वेळीं माणूस एकटा असला कीं राग वाढतोच. तेव्हां साहजिकच वाढत्या रागानें तारावाई गाल फुगवून, त्या दोघांची वाट पहात बसल्या. ते नित्याप्रमाणें पांच वाजतां घरीं आले. चहा झाला तरी ताईसाहेबांचा राग कांहीं ओसरेना. वालकवि म्हणाले ' चल तुला आज महावळेश्वर दाखवून आणतो ' तरी तारावाईचा मुगदळाचा लाडू फुटेना. तेव्हां " रागोबा आला आला, गडे आमुच्या ताईला । फुगले ग फुगले गाल । फूल झालें माझें लाल " हे चरण वालकवि म्हणूं लागले, त्याबरोबर तारावाईना हंसू आलें, राग मावळला व ते तिघे मावळत्या सूर्याची मजा पाहण्यास जवळच्या पॉईंटवर निघून गेले; कारण वालकवींना सूर्यास्ताचें दृश्य पाहण्याची फार आवड होती. तारावाईचा राग तर केव्हांच पळून गेला होता. येतांना ते तिघे गप्पा करीत, चांदण्याची गम्मत पहात घरीं आले.

आतां हें त्रिकूट रोज दुपारीं गप्पा मारण्यांत व सकाळ संध्याकाळ निसर्गाचे रम्य देखावे पाहण्यांत चूर होऊन गेले. अशाच एका संध्याकाळीं हीं तिघें व आणखी



लॉडविक पॉइंट

तिसाव्या पृष्ठावर, महाबळेश्वरी बालकवि व दत्तोपंत ह्यांनी लॉडविक पॉइंटवरून प्रतापगडपर्यंत केलेल्या प्रवासाचे वर्णन आहे. वरच्या चित्रांत काळी फुली आहे तेथे टिकक व ठोमरे बसले असतां बाणानें दाखविलेल्या ठिकाणापर्यंत आलेला एक मावळा एकाएकी अदृश्य झाला व पांढऱ्या फुलीनें दाखविलेल्या जागा दहा पांच मिनिटांत येऊन उभा राहिला. ही जागा तिसाव्या पृष्ठावर वर्णिल्याप्रमाणें ह्या दोषांनीं शोधून काढली व तेथून उतरून पुढें ते प्रतापगडावर गेले. पांढऱ्या व काळ्या फुल्यांमध्ये डाव्या बाजूस चित्राच्या कडेपर्यंत पहात गेल्यास प्रतापगडाचा पायथा दिसतो.

दुसऱ्या चित्रांतील पांढऱ्या फुलीच्या किंचित् खाली एक खड्डा दिसतो. तेथून हे दोषे उतरले. हें चित्र डोंगरमाथ्याच्या उजव्या बाजूचें आहे; वरील चित्रांतील बाण खालील चित्रांतील फुलीची जागा दर्शवितो.



प्रा. भा. ल. पाटणकर

कांहीं मित्रमंडळी बॅबिंग्टन पॉईंट पहावयास निघालीं. ते त्या पॉईंटला पोहोचले तेव्हां सूर्य अस्ताला जात होता, आकाश निरभ्र होतें. बालकवींच्याच शब्दांत सांगायचें झाल्यास “ गेला झाला दृष्टि आडही सूर्य तरी अजुनी । पहा चमकते प्रेमपताका पश्चिमदिग्बदनीं । ” असेंच त्याचें वर्णन झालें असतें. तो रक्तिमाही थोड्या वेळानें नाहीसा झाला; आकाशांत एखादी दुसरी तारा डोकानू लागली. ती रात्र पौर्णिमेची होती. कोणालाच घरीं जाण्याची घाई नव्हती. तेव्हां कांहीं वेळ चांदण्यांत वसून मग घरीं जायचें असें सर्वांनीच ठरविलें. कांहींवेळ जो तो शांतपणें निसर्गाचें सौंदर्य अनुभवण्यांत गुंग होता. इतक्यांत कुणीतरी म्हणालें ‘ अशा या वेळीं पाहिजे कवी कुणि जवळी ’ दुसरा म्हणाला, “ वा ! आहेत कीं ठोमरे आपल्या वरोवर ! ठोमरे म्हणांना एखादी कविता. ” ठोमरेही अगदीं आनंदांत होते; त्यांनीं लागलीच ‘ संध्या रजनी ’ ही कविता म्हणण्यास सुरवात केली. ती संपल्यावर, कां कुणास टाऊक, खिन्नतेचा सूर असलेली कविता ते म्हणायला लागले. हमतां हसतां ते कधीं कधीं एकदम खिन्न होत, तसाच प्रकार यावेळीं झाला—चोहोंकडे शांतता पसरली होती; सर्व जण स्तब्ध होते. बालकवींची ही कविता म्हणून होते न होते तोंच आकाशांत एक मोठा काळ्य ढग आला. त्यानें चंद्राला ग्रासून टाकलें. पांचदहा मिनिटांत आणखीही ढग जमा झाले; जणुं कांहीं बालकवींच्या निःश्र्वासानें आकाश काळवंडलें, पावसाचा रंग दिसूं लागला. सर्वांचाच आनंद मावळला; कोणी कोणाशींच न बोलतां सर्व मंडळी घराकडे परतली. हीं तिघें घरीं पोहोचल्यावर थोड्या वेळानें जोराचा पाऊस आला. विजाही चमकूं लागल्या, मेघांचा कडकडाट सुरू झाला. चंद्र व चांदण्यांनीं काळे ढग पांघरले. या तिघांच्या हृदयांतही एक सारखी अशांतता, खळबळ चालूं असल्यामुळें तोंडावर पांघरणें घेऊनही त्यांना वराच वेळ झोंप आली नाही.

बालकवींच्या ठिकाणीं जरी चटकन हंसू आंसूची अदला बदल होई तरी त्यांची वृत्ति जाल्या आनंदी, खेळकर व खेळाडू अशीच होती. ते वयानें वाढले तरी वृत्तीनें वाळच राहिले, कधीं कधीं अगदीं तर ते खेळकर मुलाप्रमाणेंच वागत. महाबळेश्र्वरचीच गोष्ट. एकदां तारावाईंनीं भजीं तळण्याचें ठरविलें; तळण्यास सुरवात करणार तों दत्तोपंत बाहेरून आले; बालकवींना मात्र शिकवणीहून यायला उशीर झाला. बहीणभावंडांचीं बहुतेक भजीं तळून झालीं, थोडेंच पीठ उरलें; इतक्यांत बाहेर बालकवींचा आवाज ऐकू आला. तेव्हां या बहीणभावंडांनीं बालकवींची गम्मत करावी असें ठरविलें; व ते आंत येण्यापूर्वीं झालेलीं भजीं फरताळांत लपवून ठेविलीं. बालकवि आले. स्टोव्हपाशीं

वसले. गप्पांना सुरवात झाली. बालकवींनी बोलण्याच्या नादांत उरलेल्या पिठाची होत असलेली भजी खाण्याचा सपाटा सुरू केल्या. हीं दोघें वहीणभावडें त्यांच्याकडे पाहत हंसत होती; बालकवींचें लक्ष हंसण्याकडे नव्हतें, शेवटचें भजें तळून झालें व बालकवींनं तें तोंडांत टाकलें; या दोघांना हंसू न आंवरल्यामुळें हसण्याची जोराची उकळी आली. बालकवींनी त्यांना विचारलें, 'कां रे, कां हंसतां ? काय झालें हंसायला ?' दत्तोपंत म्हणाले, 'अहो ठोमरे, दुसऱ्यांचा कांहीं विचार ! तुम्ही तर सगळींच भजी खाल्ही. आम्ही काय खावं ?' बालकवींचें तोंड खरून उतरलें. ते सगळेच तेथून उठले. तीं वहीणभावडें आंतल्या खोलींत जाऊन जेवणाची तयारी करूं लागली; पण बालकवींनी भजाचें पीठ घेऊन भजी तळण्यास सुरवात केली; तारावाई येऊन पहातात तों हळव्या मनाच्या बालकवींच्या हातांतून, भजाचें पीठ तापलेल्या कढईत पडत होतें, आणि अतिशय वाईट वाटल्यामुळें कढत्या हृदयांतून अश्रू जमिनीवर सांडत होते. त्या दोघांची तोंडे तेव्हां वघण्यासारखी झाली. त्यांनी त्याला कढईपासून उठविलें, आणि सांगितलें, 'ठोमरे, आम्ही तुमची थट्टा केली. चला जेवायला. ' तारावाई भजांनी भरलेलें ताट घेऊन वाहेर आल्या; तेव्हां बालकवींनाही हंसू आलें. तिघांनी आनंदांत भजांचा फन्ना उडवला. मग तारावाई म्हणाल्या 'अप्पा आतां तुम्ही केलेलीं भजीं खाऊं या.' खातांत तर काय, तीं अगदीं आळणीं. कारण त्या गडवडींत, भजाच्या पिठांत मीठ घालायचें बालकवि विसरून गेले होते. मग काय खूपच हंशा पिकला.

बालकवि जसे खेळकर व खोडकर तसेच दत्तोपन्तही होते, व आहेत. अशा मित्रांच्या सहवासांत बालकवि सदा आनन्दी असत. एकदां सुटीचा दिवस होता. दुपारचीं जेवणें आटोपून ही मंडळी निद्रादेवीची आराधना करण्याच्या वेतांत होती. बालकवि नित्य नियमाप्रमाणें जेवण झाल्यावर पाणी पीत होते. दत्तोपंत पडल्या पडल्याच म्हणाले, 'ठोमरे मला थोडें पाणी द्या ना !' ठोमरे म्हणाले, 'जरा उठा की दत्तोपंत ! जरा झडूं द्या पोटा, फार दोंद वाढलें आहे.' दत्तोपंत उठले, पाणी प्याले. पण खोडकर वृत्तीनं त्यांनीं कांहीं थेंब अंधरुणावर पडलेल्या ठोमऱ्यांच्या तोंडावर टाकले. झाली सुरवात ! ठोमरे उठले, त्यांनीं फुलपात्र-भर पाणी दत्तोपंताच्या डोक्यावर ओतलें. दत्तोपंतांनीं लागलींच ठोमऱ्यांच्या डोक्यावर पाण्याचा तांच्या उपडा केला. ठोमरे यांनीं दुसरा तांच्या घेतला. दोघांचें जलयुद्ध सुरू झालें. पाणी होतें आंतल्या खोलींत. बालकवि मधल्या दारांत उभे राहिले.

त्यांना वाटलें, बालेकिल्ला आपल्या ताब्यांत आहे. दत्तोपंत काय करणार ? पण मागचें दार उघडें आहे हें त्यांच्या लक्षांत आलें नाहीं. वहीण भुवडें एक झालीं. युद्धाला जोर चढला. दत्तोपंताना वाटलें, आतां माठच ठोमऱ्यांच्या डोक्यावर ओतावा. ते मागल्या दारानें आंत गेले. माठ उचलला; इतक्यांत बालकवि त्यांच्या कानांत मोठ्यानें ओरडले, “ दत्तोपंत ! ” दत्तोपंतांच्या हातांतून माठ सुटला. त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. घरभर पाणी झालें व हें जलयुद्ध संपलें. दोन्ही पक्षांत तह झाला. या तहांत एक अट होती कीं, तारावाईनीं शेजारणीकडून पाणी मागून आणावें व चहा करावा. दोघांच्या भांडणांत तिसऱ्याचा लाभ होतो म्हणतात. पण ह्या दोघांच्या भांडणांत तारावाईना चहा करण्याची शिक्षा मिळाली. त्यांनींही ती मान्य केली; आणि जलयुद्धानें थंड झालेलीं डोकीं चहानें पुन्हां गरम झालीं; असें हें वादळ चहाच्या कपांत गडप झालें.

बालकवींच्या वरील आठवणी, त्यांच्या स्वभावदिग्दर्शनाच्या दृष्टीनें, तसेंच महाबळेश्वरच्या त्यांच्या पहिल्या खेपेची ओळख पटण्यास पुरेशा असल्या तरी, त्यावेळची आणखी एक महत्वाची आठवण देण्याचा मोह आम्हांस टाळवत नाहीं. कारण त्या आठवणीमुळें बालकवींच्या ठिकाणची अनसूया वृत्ति व गोविंदाप्रजांवरील भक्ति चांगली व्यक्त होते. या सुमारास गोविंदाप्रजांची “ पुनर्जात प्रेमास ” ही कविता प्रसिद्ध झाली होती. ही कविता बालकवींची फार आवडती असल्यामुळें ते ती कविता वरचेवर म्हणत. महाबळेश्वराचें वातावरणही सौन्दर्यमय असल्यामुळें “ प्रेमा, उठ,—चल उघड झांकली मूठ, ” हे व इतर चरण बालकवि उठल्या वसल्या म्हणत. त्याचा परिणाम असा झाला कीं हे तिघे सर्व गोष्टींना ‘प्रेम’ म्हणून म्हणत. आमटींत मीठ कमी झालें कीं, म्हणावें, ‘ आज आमटींत प्रेम कमी आहे, ’ भाजींत तिखट जास्त पडलें कीं, म्हणावें, ‘ भाजींत प्रेम जरा जास्त झालें आहे. ’ पोळी करपली तर म्हणावें कीं, ‘ आज प्रेमाला ग्रहण लागलें आहे. ’ या प्रेमळ मित्रांची ही ‘प्रेम’कथा ऐकून यांना कुणी वेष्ट्यांतच काढलें असतें. वाकी शेक्सपियरनें प्रेमी, कवि व वेडे यांना एकाच सदरांत घातलें नाहीं कां ?

महाबळेश्वरचें नांव निघालें कीं दत्तोपंत व तारावाई यांच्या मनःचक्षूंपुढें त्यावेळचीं तीं दृश्यें उभी राहतात; व बालकवि आज ह्यात नाहींत या जाणीवेनें त्या दोघांना अत्यंत दुःख होतें. महाबळेश्वर म्हटलें कीं आम्हांलाही बालकवींची आठवण होऊन

वाईट वाटतें. कारण इ. स. १९१८ च्या उन्हाळ्याच्या सुटींत आम्हीं त्यांच्याबरोबर महाबळेश्वरास जायचें, चिरनिराळे पॉईंटस पहावयाचें, कांहीं इंग्रजी कविता वाचायच्या असा आमचा दोघांचा संकल्प होता. पण त्या वर्षी टोमरे महाबळेश्वरास जाऊं शकले नाहींत. त्यांना खानदेशांत जावें लागलें. व तिकडेच त्यांना त्या मे महिन्यांत अपघातानें मृत्यु आला. अर्थात आमचा संकल्प सिद्धीस गेला नाहीं.

या प्रकरणांतील गोष्टी मुद्दामच विस्तृतपणें दिल्या आहेत. बालकवि आनन्दी मित्रांच्या सहवासांत, सुन्दर मृष्टीच्या निकट साविध्यांत, अत्यंत आनन्दी असत. लहान मुलासारखे खेडकर असत. कांहीं मित्रमंडळीच्या सहवासांत कधीं त्यांनीं दुःखाचे उसासे टाकले तर तो त्या वातावरणाचा प्रभाव म्हणावा लागेल. हें या प्रकरणावरून वाचकांच्या ध्यानीं आलें असेलच.

पुणें

बालकवि एकदां इ. स. १९११ च्या शेवटीं कांहीं महिने नगर सोडून पुण्यास गेले, तेथें त्यांना केसरीच्या उपसंपादकाचें काम मिळालें वगैरे माहिती आश्रींच आली आहे. या पहिल्या खेपेला बालकवि यांना श्री. न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांनीं बरीच मदत केली. त्याच सुमारास केशवमुतांच्या स्मरणार्थ निघालेल्या तुतारी मंडळाचे ते सदस्य झाले; नगर प्रमाणेंच पुण्यासही बालकवींनीं वऱ्याच सुंदर कविता लिहिल्या; त्या प्रथम मासिक मनोरंजन वगैरे मासिकांतून व नंतर अभिनव काव्यमालेच्या दुसऱ्या भागांत प्रसिद्ध झाल्या.

इ. स. १९१४ च्या जूनमथें बालकवि पुनः पुण्यास रहावयास गेले. ह्या सुमारास 'पांखरा, येशिल कां परतुन ?' ही टिळकांची सुप्रसिद्ध कविता प्रसिद्ध झाली. टिळकांना ही कविता मनोरंजनाच्या मुखपृष्ठावरील उडत्या पांखरावरून सुचली असो किंवा पिंजऱ्यांतून उडालेल्या पक्ष्याला उद्देशून लिहिलेली असो, पण ती लिहितांना नगर सोडून पुण्यास गेलेला बालकवि टिळकांच्या मनांत असला पाहिजे. ही कविता रे. टिळकांनीं पुण्यास टोमऱ्यांना म्हणून दाखविली तेव्हां ताराबाई टिळक तेथे हजर होत्या. त्या म्हणतात कीं, ही कविता ऐकतांना बालकवींचे डोळे भरून आले. कारण त्या कवितेंतील प्रत्येक ओळ बालकवींना लागूं होई. बालकवींनाही तें अक्षरशः पटलें ! अश्रूंनीं त्यांचे डोळे डबडबले व टिळकांना

आपले अश्रू दिसूं नयेत म्हणून बालकवि आंतल्या खोलीत गेले. बाकी रे. टिळकांचें बालकवीवर पुत्रवत् प्रेम होतें ! बालकवींच्या मृत्यूची बातमी ऐकतांच रे. टिळकांच्या मनाला एकदम धक्का बसला; टिळक कणखर वृत्तीचे खरें; पण त्या बातमीनें त्यांचे डोकें सुन्न झालें; रे. टिळक मुन्न झालेलें डोकें दोन्ही हातांनीं घट्ट धरून कांहीं वेळ स्तब्ध बसले होते; कधींही न रडणाऱ्या टिळकांच्या डोळ्यांत त्यावेळीं अश्रू उभे राहिले.

पुण्यास रे. मॅकनिकल् यांच्या मदतीनें बालकवींना कांहीं मराठीच्या शिकवण्या व लॅंग्वेजस्कूल मध्ये प्रमुखशिक्षकाचें काम मिळालें. त्याशिवाय युनियन हायस्कूलमध्येही मराठी शिकवण्याच्या कामीं त्यांची योजना झाली; मिसेस् मॅकनिकल् यांना ते 'वनवासी फूल' व, तुकारामाचे अभंग शिकवीत. त्यासुळे त्यांची आर्थिक स्थिति सुधारली; त्यांनीं रास्तापेंटंट विन्हाड थाटलें; धाकटे बंधु बाबूराव शिक्षणासाठीं त्यांच्याजवळ पुण्यास येऊन राहिले; जळगांवचे स्नेही श्री. नथु ना. पाटील व नाशिकचे एक वेळचे गुरू, दूधमांडे शास्त्री, त्यावेळीं कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले होते; जुन्या मित्रांच्या पुन्हां एकदां गांठी पडल्या होत्या.

त्याच वेळीं त्यांचे नगरचे स्नेही श्री. भास्करराव उजगरेंही पुण्यास राहत होते. पुण्यांतील पुष्कळ कवि, लेखक व रसिक यांची बालकवींशीं दाट ओळख झाली होती. गोविंदाग्रज, नाट्यछटाकार गर्गें, अनंततनय, अप्पासाहेब टिपणीस (नाटककार) व त्यांचे बंधु भालचंद्रपंत टिपणीस, प्रो. श्री. वा. रानडे, प्रा. गिरीश वैगरे मित्र व परिचित मण्डळी बहुशः बापूसाहेब व बाळासाहेब या सहस्रबुद्धे बंधूंच्या घरीं जमत. प. वा. दिवाकर यांच्या डायऱ्यांत बालकवींच्या भेटीच्या नोंदी आहेत. ही मण्डळी रोज भेटत तेव्हां गण्पावरच त्यांचा भर असे. पण कधीं कधीं केशवसुत, आगरकर, यांच्यासंबंधीं ते बोलत. गोविंदाग्रज, टोमरे, दिवाकर परस्परांना आपलें लिखाण वाचून दाखवीत. एखादी कविता आपल्या मित्रांना आवडली नाही असें दिसलें कीं बालकवि ती फाडून टाकित. कै. दिवाकर यांनीं बालकवींच्या अशा दोन कविता बालकवींकडून काढून घेतल्या व त्यांना त्या फाडूं दिल्या नाहीत. पुण्याचे प्रसिद्ध कवि व रसिक प्रो. वासुदेवराव पटवर्धन यांच्याशींही बालकवींचा परिचय झाला होता. बापूसाहेब सहस्रबुद्धे ह्यांच्याजवळ ते इंग्रजी ग्रंथ वाचीत. एकदां त्यांचें बंधु बाळासाहेब बालकवींना त्यांच्या सांगण्यावरून शैलेची 'Ode to the West Wind'

ही कविता समजावून सांगू लागले. पण सहस्रबुद्ध्यांना ते जमेना; उलट बालकवींनीच बाळासाहेब यांना त्या कवितेचा अर्थ विशद करून सांगितला व तो बाळासाहेबांना पटला. याच सुमारास भारत नाटक मण्डळीत रा. बाबूराव गाडे नांवाचे एक नट होते; त्यांना काव्य कशाशी खातात हे मुद्द्यां माहित नव्हते. पण बालकवींनी आपल्या कविता रा. गाडे यांना वाचून दाखविल्या व आपल्या काव्याचे वेड लाविले. बालकवींचे गोविंदाग्रजांवर तर फार प्रेम; त्यामुळे बालकवि पुण्यास असतांना बालकवि व गोविंदाग्रज यांच्या वरचेवर भेटी होत; अनेक विषयांवर ते दोघे मोकळ्या मनाने चर्चा करीत; गडकऱ्यांचे विनोदप्रचुर भाषण, व ठोमरे यांचे मार्मिक तसे काव्यपूर्ण विचार, वैठकीतील इतर मंडळींना एक वैद्विक मेजवानीच वाटे.

बालकवींच्या काव्यशक्तीबद्दल गडकरी यांना फार अभिमान वाटत असे, आणि ते स्वतः आपणास कवि या नात्याने ठोमऱ्यापेक्षां श्रेष्ठ समजत नसत. उलट केशवसुतानंतर कवि म्हणण्यास योग्य असे केवळ ठोमरेच आहेत असे ते नेहमी म्हणत. मराठी कवितेत जे थोडेसे स्वारस्य वाटते ते बालकवीमुळेच असे गोविंदाग्रजांचे मत होते. ते बालकवींना विनोदाने म्हणत 'आपण कवि आहांत, पण बालकवि आहांत; ते मोठे केव्हा होणार हे मला एकदां सांगा.'

गोविंदाग्रजांना ठोमऱ्यांच्या चौघडों, फुलराणी, अरुण, निर्झरास या कविता फार आवडत. ते आपल्या मित्रांना कधी कधी म्हणत ठोमरे यांच्या निर्झरासारखी कविता ज्या वेळी मला करता येईल त्या वेळी मी कवि होईन गोविंदाग्रज बालकवींच्या कविता आपल्या मित्रांना वाचून दाखवीत. बालकवींनाही गोविंदाग्रजांची काव्ये व नाटके फार आवडत; ते पुण्याहून नगरला गेले की कांहीं दिवस गडकऱ्यांखेरीज दुसरी भाषा नाही. पुण्यप्रभावाबद्दल बोलतील; गोविंदाग्रजांच्या संकल्पित पांच संन्यासांबद्दल बोलतील किंवा त्यांच्या एखाद्या नव्या कवितेतील सुंदर ओळी गुणगुणतील.

गडकरी ठोमऱ्यांना आपल्या धाकट्या भावाप्रमाणे मानीत. ठोमरे पुण्यास रास्ता पेटेत ज्या घरांत राहत होते त्या घरांत प्लेगचे उंदीर पडले. ही गोष्ट गडकऱ्यांना कळली; गडकरी लागलीच आपले मित्र धाकुमामा धडफळे यांना बरोबर

१ ही कविता आतां कोठेही उपलब्ध नाही; नेवालीस नेल्याचे कळते; पण पुढे तिचे काय झाले हे समजत नाही.

घेऊन ठोमरे यांच्या घरीं गेले; आणि बालकवींचे विन्हाड लागलीच त्यांनीं आपल्या घरीं नेले. गडकरी हे स्वतः फार भिच्या स्वभावाचे; अशा प्रसंगीं त्यांनीं दुसऱ्या कोणाला घरांत एक क्षणभर सुद्धां थारा दिला नसता; पण मित्राप्रेमामुळे ते स्वतः त्या प्लेगदूषित घरीं जाऊन बालकवींना घेऊन आले.

गडकरी आपल्या कविता बालकवींना वाचून दाखवीत व बालकवींचे त्या कवितां-विषयीं काय मत आहे हें बालकवींच्या तोंडून ऐकण्याचे त्यांना फार औत्सुक्य असे. पुण्यप्रभाव नाटकांत कालिंदीच्या तोंडीं घातलेल्या कांहीं पदासंबंधीची श्री. धडफळे यांची आठवण, या दृष्टीनें सासच उद्बोधक आहे. श्री. धडफळे सांगतात “एकदां ठोमरे रस्त्यांत भेटले असता तीं पदे ठोमऱ्यांस म्हणून दाखवायचीं आहेत असें गडकऱ्यांनीं सांगितले, पण गडकऱ्यांना कांहींतरी महत्वाचें काम असल्यामुळे आमच्या-वरोबर तावडतोव घरीं येतां आले नाहीं. मी व ठोमरे, गडकरी यांच्या अगोदर घरीं आलों. तेव्हां तीं पदे गडकरी घरीं येण्याच्या आंत मी बालकवींना वाचून दाखविलीं; गडकरी घरीं आले तेव्हां त्यांना हें कळतांच ते मजवर फार रागावून म्हणाले ‘मी येण्याच्या अगोदर हीं पदे तुम्ही कां वाचून दाखविलीं ? त्यामुळे माझ्या गाण्यांतील अर्थअधिक काव्य गेले.’ तीं सर्व पदे पुनः गडकऱ्यांनीं बालकवींना वाचून दाखविली.” ठोमरे यांच्या मृत्यूची बातमी जेव्हां गडकरी यांस कळली तेव्हां त्यांच्या मनाला फार मोठा धक्का बसला; दोन तीन दिवस गडकरी अगदीं वेढ्यासारखे झाले होते.

बालकवींना सृष्टि, पाणी व चंद्रप्रकाश फार आवडत. या तिन्हीचे एकवटलेले सौंदर्य पाहण्याची त्यांना फार मनीषा होती. पुण्यास असतांना त्यांनीं ती हौस मनसोक्त पुरवून घेतली. त्यावेळीं डेक्कन कॉलेजांतील एका मित्रावरोबर बालकवि अनेकवेळां चांदण्या रात्रीं नौका विहार करण्यास जात; ‘बघुनि मन धालें साफल्य दृष्टिचें झालें’ ही दत्तांच्या कवितेची ओळ त्यांच्या मुखावाटे अशा एकावेळीं आपो-आप बाहेर पडली, असें एक मित्र सांगतात. अशा आनंदाच्या वेळीं बोट बुडावी, व बुडून मरण यावें असे बालकवींना वाटे.

बालकवि पुण्यास असतांना नेहमीं प्रमाणें प्लेगनें पुण्यास भेट दिली. बालकवींच्या एका मित्राचा मुलगा प्लेगनें आजारी पडला. बालकवींना हें कळतांच ते आपल्या दुसऱ्या एका मित्राला घेऊन त्या मुलाच्या समाचाराला निघाले. पण प्लेगदूषित जागीं जाण्यापूर्वीं इन्फ्युलेशन करून धावें असें ठरवून ते दोघे दवाखान्याच्या मार्गानें

निघाले. दवाखान्यांत इन्जेक्शुलेशन करणारे डॉक्टर भेटले नाहीत, तेव्हां वाटेंत बालकवींनीं एक उंची सिगारेटची पेटी घेतली. आपल्या मित्राला त्यांतली एक देऊन दुसरी स्वतः ओढण्यास सुरवात केली. त्या मित्राला ह्याचा अर्थ कळला. तेव्हां त्यानें बालकवींना विचारलें ‘ याचा अर्थ काय ? ’ बालकवि म्हणाले, “ हें पहा ! सिगारेट ओढली कीं, तोंड धुरानें भरून जाईल, धूर जंतुनाशक आहे. मग प्लेगचे जंतु पोटांत जातील कसे ? तोंडांतच भरून जातील. ” सिगारेट ओढीत ते त्या मित्राच्या घरीं त्या मुलाच्या समाचाराला जाऊन आले.

त्यांना धूम्रपानाचा फारच शोक होता. विडीवांचून भागायचें नाहीं: एकदां त्यांना विडी ओढायची हुकूमि आली. त्यावेळीं बालकवि मित्रमडळीवरोवर गांवाबाहेर दूर फिरायला गेले होते. त्यांच्या शिवाय दुसरा विडीवाज तेथें कोणीच नव्हता. बालकवि पडले गमती स्वभावाचे. त्यांनीं ठरवलें चौरस्त्यावर उभें राहायचें व एकाद्या भिकाऱ्यासारखें रस्त्यांत हात पसरून ‘ काडी द्याहो ! ’ असें म्हणायचें ! मुद्दैवानें त्यांना लवकरच काडी मिळाली व विडीची तलफ भागवितां आली. आणखी एकदां तर त्यांनीं काडीकरितां एक नुकताच विकत घेतलेला ग्रंथ देऊन टाकला. बालकवींना विडी ओढायची होती, पण जवळ काडी नव्हती. तेव्हां ते ताराबाई टिळकांना म्हणाले, “ बेवी, मला आगपेटींतली काडी देतेस ? ” त्या म्हणाल्या, “ तुम्ही मला काय द्याल ? ”, “ मागशील तें; ” “ पहा वर ! ” “ हो ! ” “ देतां हें नवें पुस्तक ? ” बालकवींनीं लागलीच टांक घेऊन Presented to Tarabai Tilak असें लिहून काडीच्या मोवदल्यांत तें पुस्तक देऊन टाकलें. बाकी ताराबाई म्हणजे त्यांची धाकटी बहीण; तिला कोरें पुस्तक दिलें तर त्यांत नवल नाहीं हें आम्हांला माहीत आहे.

आतां बालकवींचें बस्तान पुण्यास चांगलें जमूं लागलें होतें. पण बालकवींना एकाच टिकाणीं राहण्याचा कंटाळा आला म्हणा, किंवा आपल्या हातून कविता निर्माण व्हावयाला पुणें शहर योग्य नाहीं असें वाटलें म्हणा !—पण एवढी गोष्ट खरी कीं, इ. स. १९१६ च्या मे महिन्याच्या सुमारास त्यांनीं नोकरीचा राजीनामा दिला. व पुण्याचा संसार मोडून ते आपल्या थोरल्या भावाकडे नेवाळी येथें गेले. त्यांना वाटलें होतें कीं एकांत मिळाला म्हणजे आपल्या हातून पुष्कळ काव्यनिर्मिति होईल; पण ती कल्पना खोटी ठरली.

नेवाळी येथील अन्न व राहणी ठोमरे पतिपत्नींना मानवली नाही; बालकवि तर आजारी पडले. तेव्हां पत्नीच्या आप्रहामुळे त्यांनी नेवाळीला रामराम ठोकला; बैलगाडीने सासुरवाडच्या गांवापर्यंत प्रवास केला; तेथेही त्यांच्या प्रकृतीला बरे वाटेना; तेव्हां तेथून ते थोरल्या बहिणीकडे म्हणजे सौ. जिर्जीच्याकडे जळगांव येथे रहावयास गेले. जळगांवला त्याची प्रकृति सुधारली. पुण्याच्या नौकरीचा त्यांनी मागेंच राजिनामा दिला होता, तेव्हां नौकरीच्या शोधार्थ, इ. स. १९१७ मध्ये ते नगरास परतले. तेथे त्यांना पुनः मिशनच्या एका शाळेत शिक्षकाचे काम मिळाले; शिकवण्याही हळूहळू मिळू लागल्या; पुनः जुन्या आयुष्यक्रमाला मुरुवात झाली; या वेळीं रे. टिळक नगर येथे नव्हते. ते ख्रिस्तायन लिहावयला शांतता मिळावी म्हणून सातारला सहकुटुंब रहावयास गेले होते.

मृत्यु

इ. स. १९१८ ची उन्हाळ्याची सुटी सुरू झाली. एप्रिल ३० तारखेला श्री. दत्तोपंताचा मुंबईस विवाह व्हावयाचा होता; टिळकमंडळी बालकवींची प्रत्येक गाडीला मुंबईस वाट पाहत होती. पण ठोमरे मुंबईस गेले नाहीत; ते जाऊ शकले नाहीत. कारण त्याच सुमाराम त्यांचे श्वशुर दिवंगत झाले. तसेंच बालकवींच्या भाचीचे-बहिणीच्या मुलीचे लग्नही त्याच वेळेला खानदेशांत व्हावयाचे ठरले; तेव्हां मुंबईस न जातां ते प्रथम सासुरवाडी गेले. तेथील परिस्थिति फारच वाईट होती. श्वशुर वारलेले, सासूवाई नुकत्यचा अंध झालेल्या; हें पाहून त्यांचें मन फार दुःखित झालें. तेथून बालकवि बहिणीच्या गांवीं म्हणजे जळगांवखुर्दला भाचीच्या विवाहासाठीं गेले; तेथे त्यांचे दोन्ही वंधुही लग्नासाठीं आले होते. एके दिवशीं सकाळीं अमृतराव व बालकवि वाहेर हिंडायला गेले असतांना वाटेत भाचीला अहेर काय करावा याबद्दल दोघा भावांचा वराच वाद झाला. थोरली बहिण म्हणजे आईच, तिच्या थोरल्या मुलीचे लग्न तेव्हां अहेर खूप चांगला करावा, खर्च झाला तरी हरकत नाही असे बालकवींचें मत, तर अमृतरावांचें मत त्याच्या विरुद्ध, दोघांमध्ये जोराचा कडाक्याचा वाद झाला; संघर्ष अशा मानसिक स्थितींत बालकवि घरीं परत आले. इतक्यांत जळगांवहून 'असशील तसा ये' अशी श्री. अप्पासाहेब सोनाळकर यांची तार आली; अप्पासाहेबांनीं कां बोलावले हें बालकवींना कळना; ते बहिणीला म्हणाले जिजी 'तार आली

आहे, अप्पांचें कांहीं तरी महत्वाचें काम आहे, मी जळगांवला आतांच्या गाडीनें जातो संख्याकाळीं परत येईन. ' अमृतराव यांच्याशीं कडाक्याचें भांडण झाल्या-मुळें त्यांचें मन उद्विग्न झालें होतें. त्यांत अप्पासाहेबांच्या तारेमुळें उद्धवलेल्या काळजीची भर पडली. वालकवि तशाच विमनस्क स्थितींत स्टेशनच्या मार्गानें निघाले. सकाळची वेळ होती ती; धाकटा भाऊ वावू बोलत बोलत त्यांच्याबरोबर कांहीं रस्ता चालून गेला; तो परतला, वालकवि मात्र विचाराच्या तंद्रीत तसेंच पुढें गेले. त्यांनीं भादळी स्टेशन गांठलें; लेव्हल क्रॉसिंगवर रुळ ओलांडणें जरूर होतें. वालकवींनीं मेन लाईन ओलांडली व दुसऱ्या लाईन्समधून ते जाऊं लागले; त्याच वेळीं एक मालगाडी त्याच लाईनवरून येत होती. घाईनें जाणाऱ्या विमनस्क वालकवींचें त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतें. त्यांनीं तेही रुळ जवळजवळ ओलांडले; पण त्यांच्या पायांतला एक जोडा रुळांत अडकला, तो काडण्यासाठीं ते मागें वळतात तांच त्या मालगाडीचें एंजिन त्यांच्या अंगावरून गेलें. त्यांच्या देहाचें क्षणार्धांत तुकडे तुकडे झाले. त्या भीषण व निर्जीव यंत्रानें बालकवींचा बळी घेतला. त्या विचाऱ्याला काय किंमत कवीची किंवा त्याच्या काव्याची; अशा रीतीनें तारकांशीं कुजवुजणारा 'बुलबुल' महाराष्ट्राचा आवडता बालकवि, कधीं चंडोलासारखीं आनंदाचीं गीतें गाऊन, तर कधीं शांत निस्तब्ध वातावरणांत दुःखाचे निःश्वास सोडून मराठी वाचकांना चटक लावणारा कवि, वयाच्या अवघ्या अन्नाविसाव्या वर्षीं, जणू कांहीं ज्योतिष्याचें भविष्य खरें करण्यासाठींच, चैत्रांतल्या नवमीला भरल्या जगांतून पांखरासारखा भुरकणू स्नर्लोकाला उडून गेला; वालकवि आजारी नव्हते; ते अपघातानें वारले. तेव्हां त्यांच्या मृत्यूची बातमी कोणाला खरी वाटेना. इतक्यांत वालकवींना पडलेलें एक स्वप्न ज्ञानप्रकाशांत छापलें गेलें; अपघाताच्या दिवशीं पहाटें वालकवींना स्वप्न पडलें कीं आपल्या अंगावरून गाडीचें एंजिन गेलें व शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या; आणि तें स्वप्न स्टेशनकडे जातांना वालकवींनीं आपल्या धाकट्या बंधूस सांगितलें. अशा अर्थाचा तो मजकूर होता. अशा तऱ्हेचें स्वप्न कदाचित् पडलें असलें तरी ते अपघाताच्या आदल्या रात्रीं खासच नव्हतें; बालकवींना आपला मृत्यु दैवी शक्तीनें आधीं कळला होता असें भासविण्याचा यत्न

तें पत्र छापण्याच्या बुडाशीं होता असें वाटतें, पण उलट बालकवींनीं आत्महत्या केली असावी असा प्रवाद मात्र त्या पत्रानें लोकांत प्रसृत झाला.^१

*

*

*

भावाभावांच्या भांडणामुळें येणाऱ्या उद्विग्नतेमुळें आत्महत्या करण्याइतकें बालकवि लेचेपेचे नव्हते. हीं घरगुती भांडणें तर त्यांच्या नित्य परिचयाचीं होती; त्यांत नाविन्य नव्हतें. भाचीच्या लग्नाला गेलेलें बालकवि आत्महत्या करून लग्नांत विघ्न उत्पन्न करण्याइतके मूर्ख नव्हते. अप्पासाहेबांनीं आपणांला तांतडीनें तारेनें कां बोलावले हें जाणण्याचीही त्यांना उत्कंठा होतीच. मात्र विचारांच्या तंद्रींत बेसावधपणें चालण्याची त्यांना संवय होती. पुण्यास एकदां एका मित्रानें त्यांना बाजूला ओढलें नसतें तर तांग्याखालींच ते सांपडले अमते. त्या दिवशीं घरीं झालेलें भांडण, अप्पासाहेब यांची आलेली तार यामुळें डोक्यांत विचारचक्रे जोरांत फिरूं लागलीं असावीत. आणि त्यामुळें ते नेहमीपेक्षां जास्त बेसावधपणें पण जोरांत चालत असल्यामुळें शंष्टिग करणारी मालगाडी त्यांना दिसली नाही इतकें खास.

*

*

*

नंतर

बालकवींच्या मृत्यूनंतर त्यांच्या धाकट्या बंधूंना नोकरी लागली. थोरले बंधु यांना त्यांचा व्यवसाय होताच ! बालकवींच्या पत्नी पार्वतीबाई या कांहीं दिवस आपल्या नणंदेकडे म्हणजे सौ. जिजीकडे राहिल्या. त्यांनीं त्यांचा अपत्यवत् प्रतिपाळ केला. जिजीच्या सल्ल्यानें पार्वतीबाई सेवासदनांत दाखल झाल्या. कवि गिरीशांच्या साहाय्यानें त्यांची सोलापुरास नार्सिंगचा कोर्स घेण्याची सोय झाली. त्या मिडवाईफ व सर्जिकल नर्सच्या परीक्षा उत्तम रीतीनें पास झाल्या. आतां त्या खानदेशांत नर्सचा व्यवसाय करीत असून स्वावलंबनानें आपला जीवनक्रम योग्य प्रकारें चालवीत आहेत.

बालकवींचें औदासीन्य

खरें पाहिलें तर एथेंच बालकवींचें चरित्र संपलें; पण बालकवींची काव्यरचना थोडी, तिच्यांत कांहीं ठिकाणीं निराशेचे-उद्विग्नतेचे सूर ऐकूं येतात; तेव्हां कवि मित्रांनीं सद् हेतूनेंच या दोन गोष्टींचें मूळ शोधण्याचा यत्न केला, तर्क चालविला व

१ तें स्वप्न फार जुनें होतें असा खुलासा ज्ञानप्रकाशांत कांहीं दिवसांनीं प्रसिद्ध झाला.

त्यांनीं ठरविलें कीं, बालकवींच्या उद्दिष्टतेचें एकमेव कारण त्यांच्या पत्नी. आपल्या मित्राच्या या वैगुण्याचें समर्थन करण्याच्या भरांत त्यांनीं भडक रंगाचा उपयोग केला व लिहिलें कीं ‘ प्रस्तुत बालकविही गृहिणी सुखाला अगदीं मुकला होता. ’ ‘ त्याच्या उद्दिष्टतेचें मूळ कारण तेंच होतें. ’ * हें मूळ विधान बालकवींच्या एका चांगल्या स्नेह्यानें केलें असल्यामुळें त्याबद्दल शंका घेण्याला मन धजेना; पण मनांत अशीही शंका आली कीं, यांत बालकवींच्या पत्नींना अन्याय तर होत नसेल ना ? सत्यान्वेपणासाठीं म्हणून, ह्या प्रश्नाला दुसरी वाजू असल्यास, ती जनतेपुढें यावी, बालकवींचें चरित्र यथार्थ व्हावें म्हणून, आम्ही या वावत बालकवींचे निकटचे आप्त, व जिव्हाळ्याचे स्नेही ह्यांच्याजवळ चवकशी केली; माहिती मिळविली. तेव्हां आम्हांला असें दिसून आलें कीं, वरील विधानांत सत्यांश फार थोडा आहे व पार्वतीवाईना वराच अन्याय झाला आहे.

या चरित्रांतील महाबळेश्वर हें प्रकरण, व शेवटीं दिलेलीं पत्रें बालकवींचा स्वभाव जात्या आनंदी व खेळकर होता हें सिद्ध करण्यास पुरेशी आहेत. कधीं कधीं ते उद्दिष्ट असत हें खरें, पण याचीं कारणें निरनिराळीं असण्याचा संभव आहे. बालकवींची प्रकृति म्हणण्यासारखी सुदृढ नव्हती. ते नगरला गेल्यावर मातुःश्री, धाकटे बंधु, कधीं कधीं थोरली भावजय, एवढ्यांचा संसार एकट्यानें चालवावयाचा ! शाळेंत नोकरी असली तरी तीवर गुजारा होणें शक्य नसल्यामुळें शिकवण्या कराव्या लागत. कधीं कधीं अंगांत १०२ डिग्री पर्यंत ताप असतांना शिकवण्याकरण्यासाठीं दोन दोन मैल पायीं जावें लागे. हें सर्व या चरित्रांत आधीं दिलेंच आहे. अशा या विकट परिस्थितीला तोंड द्यावें लागल्यामुळें ते साहजिकच कधीं कधीं म्हणत, “ शरीर पिळून निघालें आहे. ” शरीराला व मनाला थकवा आल्यामुळें काव्यनिर्मिति न झाल्यास कविहृदयाला औदासीन्य येणें शक्य आहे; तसेंच बालकवींच्या स्वभावांत एक प्रकारचें वैगुण्य होतें. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी सौ. जिजी सांगतात, “ नानाला सुंदरता दिसे, आनंद वाटायचा, पण शेवटीं त्यापासून नैराश्य उत्पन्न होई. तो म्हणे, मला मूल गोंडस दिसतें त्याच्याशीं खेळावेसें वाटतें, पण मला लागलीच त्याचा मृत्यु दिसूं लागतो. सुंदरतेंत भेसुरता दिसते. ” या सर्व गोष्टींत ज्योतिष्याच्या भाकिताची भर पडली. अपमृत्यूबद्दलचें ज्योतिष त्यांना भेडसावी,

* बालकवींबद्दल लेख लिहिणारांनीं याच विधानाचा पुढें अनुवाद केला.

कारण त्यांचा ज्योतिषावर विश्वास होता व ते थोडे बहुत ज्योतिषही जाणत असत. त्यामुळे चैत्र वद्य नवमीला व त्या सुमारास कांहीं दिवस साहजिकच निराशा असत. या उद्विगतेबाबत रे. टिळक यांनी बालकवीवद्दल लिहिलेल्या मृत्युलेखांत म्हटलें आहे, कीं श्री. टोमरे यांना आंगल कवि वुड्ल्यम कूपर यांचे प्रमाणें शुद्र कारणामुळे किंवा कधीं कधीं निष्कारण सुद्धां जीवाला कंटाळण्याइतकें विमनस्क होऊन बसण्याचा विकार होता. बालकवींच्या उद्विगतेचें ह्याहून आणखी एक कारण असेल. त्यांचे एका काळचे शिष्य व पुढें मित्र झालेले रा. नथु ना. पाटील सांगतात कीं, ते पुण्यास शिकत असतांना बालकवीही तेथे होते. त्या वेळीं बालकवींना आपल्या टिकाणीं एक प्रकारची अपूर्णता आहे असें वाटे. ते आपलें हरपलें श्रेय मिळविण्याच्या पाठीं होते. आपल्या हातून पुरेसें काव्य होत नाही यावद्दल त्यांना फार वाईट वाटे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीची जाणीव त्यांना फार वाचत असे. अशा या निरनिराळ्या कारणानीं त्यांच्या मनावर औदासीन्याचें, निराशेचे काळे ढग कधीं कधीं येत; पण आनंदी मित्रांच्या सहवासांत ते ढग लवकरच विरून जात.

बालकवींच्या उद्विगतेची एवढी चर्चा केल्यावरही एक प्रश्न उरतोच कीं, त्यांच्या औदासीन्याशीं त्यांच्या पत्नीचा संबंध किती ? पत्नीमुळेच त्यांच्या गृहसौख्याला आग लागली होती का ? कारण जसा दारिद्र्य दोष गुणराशिनाशी आहे तसाच पतिपत्नींमधील ३६ चा आंकडा इतर सर्व सुखें असतांही पूर्ण निराशा उत्पन्न करण्यास पुरेसा आहे. या नाजुक प्रश्नास हात घालण्यापूर्वीं एवढें प्रामाणिकपणें कबूल करणें जरूर आहे कीं त्या दोन जीवांचें तादात्म्य झालें नव्हतें. पण त्याचा दोष एकट्या पत्नीकडे नसून, परिस्थिती, पत्नी व बालकवि ह्या तिघांकडेही जातो.

भावनांचे खेळ व कल्पनांचे स्वैरविलास यांत दंग असणाऱ्या कवीला आपल्या पत्नीनें आपल्या कविता वाचाव्यात, ऐकाव्यात, उत्तेजन द्यावें, कवितांचें कौतुक करून आनंद द्विगुणित करावा, असें वाटावें, हें साहजिक आहे. सुगरण पत्नीनें केलेलें सुरस पक्वान्न पतीनें कौतुक करून खावें असें पत्नीला वाटते, तसेंच आपल्या पत्नीनें आपल्या काव्याचा रस चाखावा, आनंदांनं डोलावें, असें कवीला वाटणें शक्य आहे. कोणीहि आपली काव्यकृति आपल्या मित्राला दाखविण्यास, त्याच्याकडून स्तुति ऐकण्यास उत्सुक असतो. आणि पुरुषांचा पत्नीपेक्षां

जास्त जवळचा, जिव्हाळ्याचा खेही कोण असणार ? आपल्या पत्नीकडून ती अपेक्षा सफल न झाल्यास तो निरुत्साह झाल्यास नवल नाही. आपल्या महाराष्ट्रांत गेल्या पिढीत तरी मुलांमुलींचीं लग्नें लहानपणीं होत. त्या वेळीं थोड्याशा मुलींना जास्तीत जास्त मराठी, चवथीपर्यंत शिक्षण मिळे. मग त्यांना कवींचीं काव्ये कशीं कळणार ? आणि ती नवऱ्याच्या काव्याचे कौतुक तें काय करणार ? साहजिकच काव्यमय वातावरणांत, कल्पनेनें निर्माण केलेल्या दिव्यांगनांच्या सहवासांत रमणाऱ्या कवींना, व्यवहारी व अरसिक पत्नी आवडणें शक्य नाही. कविवर्य सोनाळकर म्हणतात त्याप्रमाणें रेंदाळकर, गोविंदाग्रज वगैरे कवींना गृहिणीमुख लाभलें नसल्याम आमच्या म्हणण्याला पुष्टीच मिळते. शेलेच्या प्रथमपत्नीवद्दल सुप्रसिद्ध कवि फ्रॅन्सिस थॉम्पसन म्हणतो कीं, शेले प्रथमपत्नीच्या पार्थिव सौंदर्याला कण्टाळला नव्हता पण आत्म्याला कंटाळला होता. हीच गोष्ट बालकवि, रेंदाळकर, गोविंदाग्रज या कवींच्या वावतीतही लागू होऊं शकणार नाही कां ! कवि टिळक व व्यवहारी लक्ष्मीवाई यांचे अनेक वेळां खटके उडाले; तरी रे. टिळकांच्या ठिकाणीं दगडापासून देव निर्माण करण्याची कणखर शक्ति असल्यामुळें व लक्ष्मीवाईही मूर्त बनविण्यालायक असा संगमरवरी चिरा असल्यामुळें, हा लक्ष्मीनारायणाचा जोडा मराठी-वाङ्मयांत मानाचें स्थान मिळविता झाला. इतर कवींना तें साध्य झालें नाही; ह्याचा दोष त्या कविपत्नींच्याकडे कसा जाईल !

हें इतकें सामान्य विवेचन केल्यावर आतां आपण बालकवींच्या विवाहित आयुष्याकडे वळूं. बालकवींच्या पत्नी पार्वतीवाई यांचे वडील एका लहानशा खेडेगांवीं राहणारे, त्यांतून मुलगी एकुलती एक आणि म्हणून साहजिकच लाडांत वाढलेली; तेव्हां ह्या मुलीला शिक्षण मिळालें नसल्यास, शहरी राहणी माहीत नसल्यास, तो तिचा दोष नाही. मुलगी आईची लाडकी असल्यामुळें तिला स्वयंपाक साहित्याची किंवा पाकनिष्पत्तींतील रसोत्पादनाची चांगलीशी ओळख नव्हती; तेव्हां शिक्षणाच्या अभावीं वाङ्मयसाहित्यांतील रसांची ओळख कुटली असणार ? आणि काव्यरसाचा आनंद चाखण्याची पात्रता नसल्यामुळें रसगंगेत पोहणाऱ्या पतीचें कौतुक तिनें न केल्यास नवल कसलें ? सहवासानें प्रेम उद्भवतें, वाढतें, सहानुभूति उत्पन्न होते; पण बालकवींच्या व त्यांच्या पत्नीच्या दुर्दैवानें, आर्थिक हलाखीमुळें, बालकवींना लग्न होतांच गृहत्याग करावा लागला. लग्नानंतर तीन एक वर्षे तरी संसार धाटण्याइतकें त्यांना स्वास्थ्य लाभलें नव्हतें. आणि जेव्हां संसार धाटला तेव्हांही आई,

भाऊ यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. सगळीच मण्डळी एकत्रित होती. मनाची वडण जुन्या पद्धतीची, घरी सासू वगैरे वडील माणसें; नगर सारखें गांव की जेथें स्त्रियांनीं पायांत जोडा घालणें, हातांत छत्री घेणें हीं छचोरीचीं लक्षणें समजलीं जात; तसेंच कल्पनेच्या आकाशांत भराऱ्या घेणाऱ्या कवि चंडोलाला, आपल्या पतीला, प्रेमाच्या रेशमी पाशांत वद्ध करून ठेवण्याची जाणीव उत्पन्न होण्याला, ती कला हस्तगत करून घेण्याला पुरेसा कालावधि न गेलेला; तेव्हां त्या उभयतांचे खटके उडाल्यास आश्चर्य वाटण्याचें कारण नाही. साध्या माणसांच्या संसारांतही दोन मनांची मिळणी होण्यापूर्वी खटके उडतात, पण कालांतरानें भेद नाहीसे होतात. वाढत्या वयाबरोबर जीवित हें तडजोडीवर उभारलें जातें, याची जाणीव उत्पन्न होते व तशी कृतीही उभयपक्षांनीं घडून येते. पण बालकवींच्या विवाहित आयुष्याला सुरवात झाल्यावर ७१८ वर्षांतच त्यांचा शेवट झाला. व तो ७१८ वर्षांचा आयुष्यपथही खडबडीत खांचा खळग्यांचा. अशा स्थितींत पत्नी दहाजणीं सारखी, तेव्हां ती कवीच्या काव्यवाणीला, काव्यमय जीवन-संगीताला, सुरेल सांथ देणारी वीणा न झाल्यामुळें, त्यांच्या काव्य निनादाचे पडसाद तिच्या हृदयांतून न निघाल्यामुळें, कवीनें कधीं कधीं गुस्कारे टाकले असतील, त्यांना केव्हां केव्हां विषण्णता वाटली असेल; पण याबाबत दोषी कोण ? पत्नी कां परिस्थिती ? खेड्यांतल्या या मुलीला बालकवींनीं म्हटल्याप्रमाणेंच 'प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या;' त्यामुळें बालकवींचा विरस झाला. पण कांहीं काळानें ही स्थिति बदलली असती, त्यांना हवा अगलेला फरक पत्नींत झाला असता, त्या दोघांचीं मनें मिळालीं असतीं, असें तारावाई टिळकांच्या आठवणीवरून खासच वाटतें. दत्तोपंत, तारावाई व टोमरे यांचें बहिणभावंडाप्रमाणें अकृत्रिम प्रेम होतें. त्यामुळें ह्या वादग्रस्त मुद्यांबद्दल त्यांच्या आठवणी विश्र्वसनीय व खास उपयुक्त आहेत. तारावाई म्हणतात, " त्यांच्यामध्ये एक उणीव होती ती पत्नीप्रेमाची. पण या बाबतींत बालकवींचा व माझा नेहमीं मतभेद व वादविवाद होत असे. पार्वतीवाईचें शिक्षण कालमानानें साधारण म्हणजे निसऱ्या चौथ्या इयत्तेपर्यंत झालेलें होतें. कवि रसिकांचा चाहता असतो. त्यांतल्या त्यांत आपली पत्नी-सहधर्मचारिणी-रसिक असावी अशी बालकवींना इच्छा असली तर ती साहजिकच होती. पार्वतीवाई जरी रसिक नसल्या, तरी प्रेमळ व गोड स्वभावानुसार होत्या खास ! बालकवींनीं नगरास विन्हाड थाटल्यावर माझी व पार्वतीवाईची चांगलीच गट्टी जमली होती. मी त्यांना वहिनी म्हणत असे. माझा अनुभव असा आहे कीं, पार्वतीवहिनी

फार लाजाळू होत्या., बालकवींना बोलायला फार हवें तर त्या चोलत फार कमी. त्यांच्या मनांतल्या प्रेमाची मुग्ध कळी अजून पूर्णपणें उमलली नव्हती. पण ती कांहीं दिवसांनीं उमलूं पण लागली. एक दिवस संध्याकाळीं बालकवि हंसत हंसत आमच्या घरीं आले, मीं त्यांना विचारलें, ' कां आज कांहीं विशेष झालें वाटतें ? तुमचें हंसूं भांत ओठांत मावत नाहीसें दिसतें ! ' बालकवि म्हणाले, ' हो बुवा ! आहे खरें असेंच विशेष कारण. आज तुझी वहिनी माझ्याबरोबर आली आहे, आणि ती हंसूंही लागली आहे. ' मी लगेच म्हटलें, ' अप्पा, (मी बालकवींना अप्पा म्हणत असे) ठरलें ना माझें भविष्य खरें ? आतां मला काय बक्षीस द्याल ? त्यावर त्यांनीं हंसून माझा एक गालगुच्चा मात्र घेतला. पुढें बालकवींना पुण्यास जावें लागलें व त्यांनीं आपल्या मंडळींना कांहीं दिवसांकरितां खानदेशांत पाठवून दिलें. यानंतर वरेंच दिवस, म्हणजे पुण्यास संसार थाटीपर्यंत, त्या आपल्या माहेरींच होत्या. या व अन्य कारणांमुळे त्यांच्या फुलत्या प्रेमवल्लीला बहर येण्यास अवकाश मिळाला नाही. ”

असो ! पतिपत्नींचे संबन्ध अत्यंत नाजुक व पवित्र ! त्यांची चर्चा अशी उघडपणें करणें योग्य नव्हे, याची पूर्ण जाणीव असतांही बालकवींचें चरित्र रेखाटतांना तें यथार्थ व्हावें, तसेंच दुसऱ्या व्यक्तींच्या बाबत अन्याय होऊं नये, एवढ्याच हेतूनें इतकी साधार व विस्तृत चर्चा केली आहे. ती वाचून बालकवींस गृहसौख्य, पत्नीसुख लाभलें नसल्यास, त्याबाबत एकट्या पार्वतीवाईच सर्वस्वी दोषी नसून, त्यांच्या बरोबर बालकवि व भोंवतालची परिस्थितिही जबाबदार आहेत, हें विधान सर्वास पटेल, असें वाटतें.

कवितांचें समालोचन

बालकवींच्या चरित्राला खरें महत्व त्यांच्या काव्यामुळे; तेव्हां त्यांच्या काव्याच्या एखाद्या विशेषाचा उल्लेख किंवा प्रसंगोपात्त चर्चाही, चरित्र-कथनाच्या ओघांत आली असली, तरी त्यांच्या काव्यांतील वैशिष्ट्यांचा एकत्रित विचार करणें जरूर आहे.

बालकवींच्या कवितांचा या दृष्टीनें विचार करतांना एक गोष्ट लक्षांत ठेवणें जरूर आहे कीं त्यांच्या कवितासंग्रहांतील कांहीं कविता म्हणजे कवितांची नुसती कच्ची टिपणें, किंवा मसुदे आहेत; कांहीं कवितांवर त्यांचा शेवटचा हात फिरलेला नाही; निर्झर, कविबाळें, संध्यातारक ह्या कवितांचीं दोन दोन रूपें उपलब्ध आहेत; रजनीस आवाहन १ व २ यांतील ये ये ये आई वगैरे ओळींचें आवाहन या कविते-मधील कांहीं ओळींशी इतकें साम्य आहे कीं या तीन स्वतंत्र कविता नसून एकाच कवितेच्या सुधारून काढलेल्या आवृत्ति आहेत असें वाटतें. त्यावरून बालकवि आपल्या कविता किति कसोशीनें व काळजीपूर्वक सुधारीत याची कल्पना येते; तेव्हां या कविता आज ज्या स्वरूपांत उपलब्ध आहेत त्या स्वरूपांत बालकवींनीं खासच छापल्या नसत्या; त्यांच्यातील दोष काढून, योग्य त्या सुधारणा करून प्रसिद्ध केल्या असत्या. तेव्हां कवितांचें कच्चे टिपण या दृष्टीनेंच अपूर्ण कवितांकडे पाहणें आवश्यक आहे.

त्यांच्या सर्व कवितांचे लेखन काल उपलब्ध असते तर त्यांच्या उपजत काव्य शक्तीचा विकास कसा होत गेला, आणि परिस्थितीमुळे तिच्यांत काय फरक घडून आले हें पाहणें मनोरंजक व उद्बोधक झालें असतें; पण अशा निश्चित माहितीच्या अभावीं त्यांच्या काव्याचे विशेष किंवा विषय यांच्या अनुरोधानेंच चर्चा करणें जरूर आहे.

बालकवींच्या काव्याच्या अंतःस्वरूपाकडे पाहण्यापूर्वी आपण जर त्यांच्या कवितांच्या बाह्य स्वरूपाकडे लक्ष दिलें तर चटकन् एक दोन गोष्टी आपल्या ध्यानांत येतात. त्यांनीं आपल्या काव्यासाठीं अत्यंत साधीं सोपीं वृत्तें व गेय अशा चालींचा उपयोग केला आहे. तसेंच त्यांची भाषा संस्कृतप्रचुर असली किंवा तिच्यांत कांहीं ठिकाणीं ज्ञानदेवीमधील किंवा जुन्या मराठीतील शब्द आले असले

तरी कवितेचा अर्थ अगदी सहज प्रतीत होतो. त्यांनीं वापरलेल्या पुष्कळशा शब्दांत—त्यांतील वर्णांत, मार्दव असून त्यामध्ये अधून मधून डोकावणाऱ्या कठोर टकार किंवा डकारादिमुळे त्या मृदु मृदुल वर्णांच्या प्राचुर्यानें सुद्धां कवितेंतील वर्णमाधुरीचा कंटाळा, किंवा वीट येत नाही; तसेंच हिरवे हिरवे, लाजत लाजत, दरी दरी किंवा गुंगत गुंगत वगैरे शब्दांची पुनरुक्ति, डोल डोलवी, खेळ खेळते किंवा डुलति झुलति यासारखी शब्दरचना व अनुप्रास यांचा जागोजाग केलेला उपयोग, यामुळे त्यांच्या कवितांतून भरपूर नादमाधुर्य आले आहे. आणि म्हणूनच बालकवींचें नांव निघतांच त्यांच्या कांहीं पद्यपंक्ती आठवतात व कानांत कांहींतरी गोड सूर ऐकल्याचा भास होतो. कांहीं ठिकाणीं कवितेची चाल, व शब्दयोजना वर्णविषयांशीं इतक्या संवादी असतात कीं कवितेचा अर्धा अधिक भाव कविता नीट म्हटल्यानेंच प्रतीत होतो; तारकांच्या गाण्यांतील 'कुणि नाहीं ग कुणि नाहीं' (या पद्यपंक्तींत मृदुवर्ण फारसे नसले तरी) किंवा 'लाजत लाजत । हळूच हासत' या ओळी वाचता वाचतांच, लाजत लाजत, पण हळूच हसत, पुढें येणाऱ्या तरुणीच्या मनःस्थितीची कल्पना येते. निर्झरांतील

कड्यावरुनि घेऊन उड्या । खेळ लतावलयीं फुगड्या

घे लोळण खडकावरती । फिर गरगर अंगा भंवति

जा हळु हळु वळसे घेत । लपत छपत हिरवाळींत ।

या ओळी वाचतांच एखाद्या खेळकर अशा लहान मुलाप्रमाणें खेळत खेळत वाहणाऱ्या निर्झराचें चित्र डोळ्यापुढें उभें राहतें.

त्यांच्या कवितांच्या बाह्यरूपाकडून अंतरंगाकडे वळलों तर आपल्याला दिसून येते कीं त्यांच्या निम्न्या अधिक कविता निसर्गपर आहेत; नुसत्या कवितांच्या विषयांचा विचार केला तर दिसून येईल कीं त्यांत अरुण आहे, संध्यारजनी, संध्यातारक आहेत, तारकांचें गाणें आहे. त्यांचें 'आवाहन' रजनीस उद्देशून आहे, पावसाप्रमाणें श्रावणमासाचें शब्दचित्र आहे; पक्ष्यांना उद्देशून लिहिलेलीं 'बालविहग', 'सृष्टीच्या गायकास', वगैरे आनंदी-वृत्तीचीं, तर पांखरास हें त्यांच्या उलट, करुणरसानें भरलेलें, अशीं अनेक गीतें आहेत; पक्षीच काय पण पक्ष्याचें गाणें यावरही एक सुंदर कविता आहे. शुद्र अशा तृणपुष्पावर, गवताच्या फुलावर त्यांनीं कविता लिहिल्या मग फुलराणीवर कविता असल्यास नवल काय ! बालकवींची निसर्गाची आवड

वसंत या बालगीतांत व 'या बाई या, बकुळीच्या झाडाखालीं फुलें वेंचू या' या अंगाई गीतांतही दिसून येते. 'ऊठ मुला' या बालगीतांत कवीनें अरुणोदयापासून सकाळपर्यंतच्या काळांत निसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिसणारीं सुंदर दृश्यें रंगविलीं आहेत. ही सृष्टिसौंदर्याची आवड बालकवींना अगदीं लहानपणापासून होती, हें 'पक्ष्याचें गाणें', व 'माझे दिव्य' यावरून दिसून येते. 'माझे दिव्य' या कवितेंत कवि म्हणतो.

सृष्टि हांसवी मला फुलांनीं तारांनीं नभ तसें
सदाचें मंगल मज देतसे
जिकडे तिकडे दिव्य सांठलें रत झालें गायनीं
पहाया जनीं मनीं कीं वनीं
त्या सहजी क्रीडा प्रेमच माझे खरें
ही क्रीडा म्हणजे जीवित माझे बरें
या दिव्यासह सखि कवितेशीं जिणें वेंचिलें जरी
खरी मज माझी मुक्ति तरी

या पद्यपंक्तीवरून पृथ्वीवर पसरलेल्या व आकाशांत विखुरलेल्या सौंदर्याची कवीची आवड प्रतीत होतेच; निसर्गाच्या सौंदर्यांत रममाण होण्यांत, त्या दिव्यासह कवितेशीं जिणें वेंचण्यांत, त्याला खरा मोक्ष दिसतो. बालकवींना लहानपणापासून वाटत असणारें निसर्गाचें, -त्याच्यांतील सौंदर्यासंबंधीचें प्रेम वाढत्या वयाबरोबर वृद्धिंगतच होत गेलें.

बालकवींच्या निसर्गपर कवितांचा आपण विचार करू लागलों म्हणजे आपल्याला दिसून येतें कीं त्यांचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निसर्गाचा कवि वर्ड्सवर्थ याच्या दृष्टिकोनाहून भिन्न होता; वर्ड्सवर्थच्या दृष्टीनें निसर्ग मनुष्याचा गुरू असून, त्याच्या पायापाशीं बसून मनुष्यांनीं धडे घेतले पाहिजेत. वर्ड्सवर्थला निसर्गामध्ये परमेशाचा भास होई. बालकवींना सृष्टि आवडे ती केवळ तिच्या सौंदर्यामुळे; त्यांना आकाशांत, अधांतरीं, सृष्टीमध्ये, ताऱ्याच्या, पक्ष्याच्या व पुष्पाच्या रूपानें सौंदर्य दृग्गोचर होई; बालकवींना सृष्टि गुरूमाउली वाटली नाही किंवा तिच्यांत ईश्वराचें दर्शन झालें नाही; त्यांना तेथें दिसली असेल तर कळ्यांचा मुकुट घातलेली सृष्टिदेवता; विश्वांतील सौंदर्यानें ते मंत्र

मुग्ध होत असत. 'तडाग असतो तर' या कवितेत बालकवि म्हणतात 'मी जर तडाग असतो' तर

सौंदर्यानें जीवन बाणे, प्रेमजागृती हो मग त्यानें ।
लहरीवर हें लिहुनि गाणें, मग दिवसां बसतों गात. ॥
चित्रकराला कविरायाला, अशक्य जे कां उठवायाला ।
सौंदर्याच्या नव नव लीला उठल्या मम हृदयांत ॥

त्यानें या सौंदर्याचा अमृष आनंद स्वतः लुटलाच पण आपल्या कवितांच्या द्वारे इतरांनाही तो प्रतीत करून दिला.

बालकवींच्या निसर्गपर कवितांबाबत आणखी एक गोष्ट ध्यानांत येते. 'लतिकेस', 'पक्ष्याचें गाणें' वगैरे कविता त्यांनीं वयाच्या अकराव्या किंवा बाराव्या वर्षी लिहिल्या, किंवा 'तृणपुष्प', 'माझा लहानसा बाग,' 'भ्रमर आणि कवि', अशा सारख्या कविता त्यानंतर कांहीं काळानें लिहिल्या, हें जरी खरें तरी त्यांच्या हृदयांतील काव्यकलिका नगरास रे. टिळकांच्या घरी उमलली, व पुण्यास गोविंदाग्रजांदिकांच्या सहवासांत फुलली. बालकवींच्या निसर्गपर कवितांचे इ. स. १९१० पूर्वीचा एक व नंतरचा एक, असे दोन भाग केले तर असें दिसून येतें कीं महाराष्ट्राला ज्या कवितांनीं वेड लावले त्या 'निर्झर' 'फुलराणी' वगैरे कविता दुसऱ्या भागांत पडतात. याच कालखंडांत 'निर्झर' 'संध्यातारक' 'फुलपांखरू-फुलवेली' अशा सारख्या कविता बालकवींना स्फुरल्या; या साऱ्या कविता निसर्गातील वस्तूंमुळे स्फुरल्या असल्या, तरी वर्ण्य वस्तूंवर मानवी धर्मांचे, भावनादिकांचे आरोप करून त्यांच्याद्वारे कोमल अशा भावनांचा सुंदर आविष्कार या कवितांमधून कवीनें केला आहे. संध्याकाळच्या वेळीं, हिरव्या हिरव्या गवतांत डोलणारी कलिका वाऱ्यानें हलली पण कवीनें त्या दृश्यापासून कल्पनाशक्तीनें किती सुंदर मोहक कथा निर्माण केली; क्षणार्धांत अलड कलिका, मुग्धा-तरुणी बनली, रविकर तिचा प्रियकर झाला, आणि बंधुराज वायूनें थट्टा केली, 'कुणाकडे ग पाहत होती.' विवाहाच्या आधली रात्र ती; तेव्हां त्या कलिकेला प्रणयाचीं स्वप्नें पडली; सकाळीं दंवाचा अंतःपट दूर होताच तिचें रविकराशीं लग्न झालें. त्या लग्नासाठीं नटून थटून मेघ वऱ्हाडी बनले व निर्झर कोकिलांनीं मंगल वाद्यें वाजविलीं, ही कविता वाचित असतां

मनाला आल्हाद वाटतो, आनंद वाटतो; त्यावेळीं या दृश्याची जननी प्रतिभा कां अनिर्बद्ध कल्पना हा विचार सुद्धां डोक्यांत येत नाहीं. मागाहून विचार करूं लागलों म्हणजे ' फुलराणी म्हणजे फूल कीं लवकरच लग्न होणारी नववधू, दोन्ही, कां दोन्ही नाहीत, असा संभ्रम उत्पन्न होतो. तों पुनः असें वाटतें कीं, बालकवि म्हणाले असते, ती हलणारी कलिका पाहून माझ्या अंतःचक्षुपुढें जें रम्य चित्र उभें राहिलें त्याचेंच चित्रण मीं केलें; मजप्रमाणेंच तुम्हांला आनंद झाला ना; संपलें माझें काम, आपणांला असेंही म्हणता येईल कीं हा संभ्रम असला तर निदान गोड संभ्रम आहे. संध्यातारक, तारकाचें गाणें, फुलपांखरू फुलवेली, संध्यारजनी वगैरे कवितांमध्ये सुद्धां फुलराणी प्रमाणेंच अचेतनांवर मानवी धर्माचे आरोप करून नयनमनोहर दृश्ये बालकवींनीं निर्माण केलीं आहेत.

या खेरीज अरुण, निर्झर, श्रावणमास, आवाहन वगैरे किती तरी सुंदर अशा सृष्टिवर्णनात्मक कविता बालकवींनीं लिहिल्या आहेत. निर्झरास ही बालकवींची एक नितांत सुंदर कविता आहे, या कवितेंतील पहिल्या दहा ओळींतील अर्थवाही शब्दरचना व नादमाधुर्य यांचा उल्लेख आधीं आलाच आहे. या ओळींत काढलेलें निर्झराचें शब्दचित्रही सुंदर आहे. या दहा ओळींत बालनिर्झरानें आपल्या मार्गावर केलेल्या क्रीडांचें वर्णन उड्या, फुगड्या, लोळण, फिर गरगर वगैरे शब्दांनीं केलें आहे; ते शब्द वाचित असतां लहान मुलांच्या विविध कृति आपल्या डोळ्यांपुढें चित्रपटाप्रमाणें दिसूं लागतात व मनाला आनंद होतो. या दहा ओळींत कवीनें आपणाला ओढ्याच्या कांठाकांठानें हिंडवून एकामागून एक अनेक दृश्ये दाखविलीं आहेत. निर्झराच्या सौंदर्यानें, जादूनें भारलेला कवि निर्झराशीं बोळूं लागतो, त्याच्या गानाचें वर्णन करतो, त्याला कविराज म्हणून आळवतो, व शेवटी विनंति करतो ' शिकवी रे शिकवी मातें । दिव्य तुझीं असलीं गीतें ' आणि तसें झालें तर, कवि म्हणतो, जसें सगळें रान । ' गातें तव मंजुळ गान । तेवि सृष्टीची सतारही । गाइल मम गाणीं कांहीं ' ॥ या शेवटच्या दोन ओळी बालकवींच्या काव्याला अक्षरशः लागूं पडत नाहीत काय ? ' निर्झरा 'नंतर बालकवींच्या 'अरुण' या कवितेची आठवण होते. लहानपणीं त्यांनीं अरुणाचें दृश्य अनेक वेळां पाहिलें होतें; त्याच्या सौंदर्याचा ठसा मनावर कायम उमटला होता.

ही कविता लिहितांना ती स्मृतिचित्रे जागृत झालीं व त्यावरून बालकवींनीं कवितेच्या आरंभीं अरुणाचें वर्णन केलें; तें वर्णन स्थूल मानांनें केलेलें असल्यामुळें हा अरुण कोणत्या ऋतूंतला, व कोणत्या स्थळीं पाहिलेला याचा बोध होत नाही असा या वर्णनावर एका टीकाकारानें साहजिकच आक्षेप घेतला. तो आक्षेप खरा असला तरी अरुण ही कविता निर्झराप्रमाणेंच मनोहर आहे. कारण या कवितेची घडण कौशल्यपूर्ण आहे. अरुणागमानें आरक्त झालेली पूर्वदिशा मधुमृदुल हांसते गालीं असें पूर्वदिशेचें केलेलें वर्णन गोड आहे. अरुणाचें वर्णन खुलवण्यासाठीं माफक उत्प्रेक्षांचा उपयोग कवीनें केला आहे. त्यामधील एकदोन उत्प्रेक्षा फार सुंदर आहेत. अरुणाच्या आगमनानें दिशा खुलल्या, पृथ्वी, गिरिशिखरें, वनमाला आनंदित झालीं; पांखरें तो आनंद गोड आवाजांनीं व्यक्त करूं लागलीं असें अरुणोदयाचें सुंदर पण यथार्थ चित्र या कवितेंत रंगवलेलें आहे. या कवितेंतही अचेतन दिशांवर सचेतनतत्वाचा आरोप केला आहे; त्यामुळें दिशा डोळूं लागल्या, विनयवती पूर्वदिशा लजेनें अवनतमुखी झाली. असो. श्रावण मासांत संध्याकाळच्या सुमारास सूर्यास्तापूर्वीं पावसाची जोराची सर येऊन गेल्यावर कोंवळ्या किरणांनीं नटलेल्या निसर्गाची शोभा व अशा वेळीं श्रावण मासांत दिसणारीं विविध व रम्य दृश्ये यांचें यथार्थ वर्णन 'श्रावण मासांत' आलें आहे. याखेरीज 'तृणपुष्प' 'आनंदी पक्षी' 'अप्सरांचें माणें' आवाहन या कविता सुंदर आहेत. अगदीं लहानपणीं लिहिलेल्या पक्ष्याच्या गाण्यांत निसर्गाचें वर्णन गोड व प्रसादयुक्त वाणीनें केलेलें आहे. सृष्टीच्या गायकास हें पक्ष्याला गाइलेलें एक गोड असे आनंदमय गीत आहे; तें वाचित असतां वाटतें कीं या पक्ष्याप्रमाणेंच बालकवींनीं निसर्गावर गोड गाणीं गाइलीं नाहीत कां ? आणि त्यामुळें पक्ष्याप्रमाणें कल्पनेच्या पंखावर आकाशांत भराऱ्या मारणाऱ्या या बालकवीला सृष्टीचा गायक असें यथार्थ नांव द्यावेसें वाटतें.

बालकवींनीं निसर्गातील रम्य दृश्यांसंबंधीं आनंदाचीं गोड गीतें गाइलीं त्याच-प्रमाणें एका दुःखी पांखरावर त्याच्याशीं समरस होऊन एक करुणरसात्मक कविता

१ कै. वा. प्रा. ग. स. भाटे कृत वाचन हा निबंध.

२ अर्वाचीन साहित्यसेवक भाग २ : डॉ. मा. त्रि. पटवर्धन यांचा बालकवि ठोमरे यांच्यावरील लेखांतील आक्षेप.

लिहिली आहे. 'निष्प्रेम मनाचें केविलवाणें' गाणें म्हणणाऱ्या पक्ष्याला कवि सांगतो निष्प्रेम मनाला कोठेंहि सुख नाही; कवीला त्याच्याबद्दल सहानुभूति वाटून त्या पक्ष्याला तो म्हणतो.

जग समाधिस्थ जणुं सर्व सर्व हें होतें

परि शांतिलेशहि नव्हता ठाउक तूंतें ।

बैसून कुठें तरि कांटेरी झुडुपांत । तव हूंहूंहूंचें होतें गीत वहात ।

येईल एक परि धन्य दिवस सौख्याचा ।

जो करिल तुझ्यासह अंत तुझ्या गीताचा ॥

त्या पक्ष्याच्या आयुष्यांत उगवणारा सौख्याचा दिवस कोणता तर म्हणे मरणाचा; किती निराशा, निर्विण्णता आहे या समाधानांत; शब्द अगदीं साधे आहेत; पण ते वाचतांना त्या 'होल्या' प्रमाणेंच एकाकी दुःखमय आयुष्य कंठणाऱ्या जीवांची आठवण होतें; व मनाला वाईट वाटतें.

बालकवींच्या निसर्गपर काव्याचें स्वरूप अशा प्रकारचें आहे. पण या विषयाची रजा घेण्यापूर्वी आणखी एक दोन गोष्टींचा उल्लेख करणें जरूर आहे. आपण बालकवींच्या निसर्गपर कविता वाचल्या तर असें दिसून येतें, कीं ज्या पांच सहा कवितांत अचेतनावर मानवी धर्मांचे आरोप केले आहेत, त्या साऱ्याच कवितांमधून तारे, त्यांचे नाच, त्याप्रमाणेंच लग्नें हीं ठरलेलीं; कांहीं ठराविक संकेतांचा या कवितांतून भरपूर उपयोग केलेला आहे. त्याचप्रमाणें या निसर्गप्रिय कवींच्या काव्यांत निसर्गाच्या कांहीं अंगांचा यत्किंचितही उल्लेख नाही. त्यांच्या काव्यांत दाट अरण्य, किरूर झाडी, खोल दरी, उंच डोंगर, पावसाळ्यांतील धों धों वहाणारी नदी, चवथीचा चांद वगैरे दृश्यांचें वर्णन नाही, थोडक्यांत सांगायचें तर शहराच्या आसपास दिसणाऱ्या सुंदर वस्तूंचें किंवा सामान्य वस्तूंत जें असामान्य सौंदर्य दिसलें त्याचें बालकवींनीं उत्कटतेनें वर्णन केलें आहे.

*

*

*

बालकवींच्या काव्यांत जसे उत्कट आनंदाचे उद्गार आहेत तसे दुःखाचे उसासे आहेत; त्यामध्ये अधून मधून निराशेचे सूर पेटूंचे येतात, मात्र लहानपणापासून त्यांना तशी संवय असावी असें वाटतें; अगदीं लहानपणीं लिहिलेल्या

निराशेच्या गीतांत, तसेच 'दिव्य' 'कवितेस,' या बालपणीच्या कवितांत मनाची दुःखी निर्विण्ण स्थितीच त्यांनीं वर्णन केली आहे. बाल्याची सीमा ओलांडून तारुण्याच्या प्रांतांत शिरल्यावरही अशाच प्रकारच्या मनःस्थितीचें वर्णन त्यांनीं साधारण प्रौढपणीं लिहिलेल्या ८-१० कवितांत केलें आहे. स्फुट श्लोकांत ते म्हणतात " झालों खिन्न निराश पंथ न दिसे भांवावलों चालतां," " कालास ' या कवितेंत ते म्हणतात ' झोंप न ये लोचनीं शांतता न मन्मनीं, दाहकता घोर भरे ' ' यमाचे दृत ' या कवितेत तर ते आपल्या विषादाचें एक कारणही सांगतात ' परिस्थितीचीं कठोर भूतें । क्षणांत करिती शून्य मनातें । पूर्वस्मृति मग ताजी होतें । जळतें त्यांत । हृदयाचें होउनि भूत ॥, ' प्रीति व कर्तव्य ' या कवितेंत या दोहोंत ज्यास्त चांगलें कोणतें हें न कळल्यानें होणारा मनाचा गोंधळ, किंर्कर्तव्यमूढता याचेंही त्यांनीं कवितेंत वर्णन केलें आहे.

पण कधीं कधीं त्यांना नकळत उदासीनता वाटे, मन एकाएकी निराश होई. या मनःस्थितीचें वर्णन ' निराशा ' व ' उदासीनता ' या कवितांत त्यांनीं फारच साध्या पण समर्पक व सुंदर शब्दांनीं केलें आहे. उदासीनता कवितेंत ते म्हणतात.

कोटुनि येते मला कळेना, उदासीनता ही हृदयाला
काय बोंचतें तें समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला
मुक्या मनाचे मुके बोल हे, घरें पाडितीं पण हृदयाला

ही लहानशी कविता वाचित असतां असें वाटतें कीं किती साध्या थोड्या व मोजक्या शब्दांत अगदीं हळुवार रीतीनें उदासीनतेचें वर्णन केलें आहे कवीनें; ' निराशेंत ' ते म्हणतात " सुंदर सगळे मोहक सगळे । खिन्नपणा परि मनिचा न गळे । नुसती हुरहुर होय जिवाला । कां न कळे कांहीं " ' शून्य मनाचा घुमट ' सुद्धां अशाच मनःस्थितीचें यथार्थ वर्णन आहे. कवी म्हणतो

शून्य मनाच्या घुमटांत । कसलें तरी घुमतें गीत
अर्थ कळेना कसलाही । विश्रांती परि त्या नाहीं
चारा वाहीं । निझर गाई । मर्मर होई ।
परि त्याचें भीषण भूत । घोंघावत फिरलें येथ

या करुणरसपूर्ण कवितांतून बालकवींनीं तारुण्यांत वाटणाऱ्या औदासीन्याचें, निराशेचें वर्णन केलें आहे; त्यांत त्यांनीं आपला अनुभव ओतला आहे असा भास

होतो. या तीन चार कवितांखेरीज इतर कवितांतून, लहानपणीं लिहिलेल्या कवितांत सुद्धा, दुःखाचे निराशेचे उद्गार येतात व त्या सर्वांचें मूळ 'क्षय' या कवितेंत शोधण्याचा मोह होतो. ही कविता आत्मवर्णनपर असेल तर लहानपणापासून त्यांची प्रकृति अशक्त असावी असें वाटतें. जळगांवला बालकवि म्हणून त्यांचा गौरव झाला त्यावेळीं त्यांचें वय १७-१८ वर्षांचें होतें. पण त्यावेळच्या वृत्तपत्रांतून १३-१४ वर्षांचा मुलगा असें त्यांचें वर्णन आहे. बालकवि नगराला आले तेव्हांही त्यांची प्रकृति सुट्ट नव्हती; त्यांना रे. टिळकांनीं नगरला येतांच कोंडलिव्हर सुरू केलें होतें; पुढेंही त्यांची प्रकृति म्हणण्यासारखी केव्हांच सुट्ट नव्हती; तेव्हां अशक्त प्रकृति, प्रतिकूल परिस्थिती यांचा मनावर परिणाम होऊन राप्रसेवेची उर्मि जिरली, इच्छा असूनही व्हावी तितकी काव्यनिष्पत्ति झाली नाही, यामुळें मन दुःखी, निराश झालें व त्या मनःस्थितीचें प्रतिबिंब त्यांच्या कांहीं कवितांत पडलें असावें असें वाटतें.

* * *

बालकवींनीं प्रेमावरही थोड्याशा कविता लिहिल्या आहेत. 'जादुगारीण' या कवितेंत तारुण्यातील उन्मादी, उच्छृंखल प्रेमाचें वर्णन आहे. 'प्रीति हवी तर' या कवितेंत प्रेम म्हणजे तलवारीची धार, लसलसती नागीण, ब्रह्मांड दाहिनी दाहकता असलेली आग, असें प्रेमाचें जोरदार वर्णन केलें असलें तरी त्यांत भावनेचा ओलावा नाही; पण प्रेमाचा आनंद मनांत मावनासा झाला, प्रेम डोळ्यांतून ओसंडूं लागलें म्हणजे साऱ्या जगांत चोहोंकडे प्रेम दिसूं लागतें; अशा मनःस्थितीचें सुंदर चित्र 'प्रेमाचें गाणें' या कवितेंत कवीनें काढलें आहे. या गाण्यांत आनंद आहे; भावनेची उत्कटता आहे. कवि म्हणतो :

प्रेम कुठें ? तें रानभर
प्रेम खेळतें फुलावर
गातें मंजुळ तें गाणीं
जगतीं साऱ्या दिनरजनीं
प्रेम जिथें तें कांतार
उघडें स्वर्गाचें द्वार
त्यास आळवूं ये गाणें
प्रेमावांचुनि सर्व सुनें

‘ आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे ’ असाच भास होत नाही कां ह्या ओळी वाचतांना !

तसेंच दुसऱ्या एका कवितेत कवीची मानसराजहंसी स्त्री रूपाने अवतरली तेव्हां कवि तिला म्हणतो:—

‘ जा प्रेमदेवते जा जा । बंदिस्थ तुझ्या दासानें ॥ तव पुण्यदर्शनं केलें । निमिषांत जिवाचें सोनें । देहाचा दास मरून । प्रेमाचा उरला जीव । प्रेमांतच झाला सारा । विश्वाचा अंतर्भाव । तारुण्य मदाचा श्वास । प्रेमाचा पहिला भास । मुग्धेचें मोहन तेंही । याहूनि मनोहर नाही । ’ प्रेमाच्या पहिल्या भासाचें असें सुंदर वर्णन कवीनें केलें असलें तरीही ही मानसराजहंसी मानवी सृष्टीतील नसून कवीच्या कल्पना साम्राज्यांतील असावी असें वाटतें. दिव्य आणि प्रीति या कवितेंतील प्रीति तर खासच मानवी प्रेम नाही. तिचें वर्णन करतांना कवि म्हणतो

आत्म्याची जी पुरोगती, नांव तिचें प्रीती प्रीती
विश्वात्म्याचे मधुहास, दिव्य जर्गी वदती त्यास...
प्रीति लुब्ध दिव्या वरते, प्रीतिबद्ध दिव्यहि होतें.

अशी ही दिव्य आणि प्रीतिची जोडी आहे.

पण बालकवींच्या एकंदर कवितांचा आढावा घेतला तर तारुण्योद्भव प्रेमाचें, त्यांतील आतुरतेचें, आनंदाचें किंवा निराशेचें वर्णन त्यांच्या कवितेंत फारसें दिसून येत नाही. प्रेमावर आनंदांनं गाईलेलीं गाणीं किंवा प्रेमनिराशेचे विषण्ण सूर त्यांच्या काव्यांत फारसे ऐकूं येत नाहीत.

★ ★ ★

प्रेमाप्रमाणेंच धर्म, नीति, किंवा तत्वज्ञान या संबंधींचीं मते ज्यांतून प्रतीत होतात अशा कविता बालकवींनीं फारच थोड्या लिहिल्या आहेत. बालपणीं लिहिलेल्या ‘ क्षय ’ व ‘ आत्मविश्वास ’ या त्यांच्या कविता वाचल्या तर बालकवींचा धर्मावर, ईश्वरावर आरंभीं पूर्ण विश्वास होता असें दिसतें. ‘ धर्मी नित्य रमावें ’, ‘ परमेशपदीं...सदाचा वास होईल असा पंथ धरावा ’ असें त्यांनीं बालपणीं लिहिलेल्या एका कवितेंत म्हटलें आहे. ‘ पंथ’, ‘ काय करूं’, ‘ प्रेमदेवता ’ या त्याच काळच्या कवितांतून तत्वज्ञानाचे बोल आले तरी त्यांत स्वानुभूतिचें खरें

नाणें कुठून असणार ! हे विचार मांडतांना आत्मानुभवाच्या वाटिका, समानतेचा टिळक, नीतिची मंगलसूत्रे, स्वानंदाची पैठणी, शांतिची रम्य कांचोळी अशा वर्णनांत सांप्रदायिक पद्धतीचा अवलम्ब केला आहे. पण बालकवींच्या तरुणपणीच्या कवितांकडे आपण वळलों म्हणजे त्यांच्या धर्मविषयक कल्पनांत फारच मोठी कांति झाल्याचें दिसून येतें. बालपणीं जरी त्यांनीं 'काय करू विठ्ठला' असा धांवा केला असला तरी प्रौढपणीं एकटा विठ्ठलच काय, पण साकार अशा सर्वच देवांवरचा त्यांचा विश्वास उडाला; त्यांना सारें जग विष्णुमय दिसू लागलें; 'स्वर्ग नको, कीर्ति नको, पर उपकारी शक्ति' खर्च होवो असें ते म्हणू लागले. संतांच्या अनुवादांत त्यांनीं देव, धर्म या विषयांच्या आपल्या कल्पना जास्त विशद करून सांगितल्या. ते म्हणतात, 'क्रिया कर्मी देव नाहीं। देव कीर्तनीं न राही।' व त्यांचा देव आहे तरी कोण व कुठला असा आपण प्रश्न विचारण्यापूर्वीच ते सांगतात 'देउळीचा देव मेला। विश्वां विश्वरूप झाला' ते पुढें म्हणतात हिंदुस्थानांतील प्रत्येक गरीब माणूस, अर्ध्यापोटीं, उघड्या अंगानें, दिवसभर कष्ट करणारा, पंगु, रोगी, दीनवाणा असा प्रत्येकजण माझा देव आहे. मी त्याला माझ्या हृदयमंदिरांत स्थापन करीन, त्याची अहर्निश सेवा करीन; हा निष्काम सेवेचा मार्ग खऱ्या धार्मिकपणाचा नाहीं असें कोण म्हणेल ! त्यांची धर्मवीर ही कविता 'वैष्णवधर्म' किंवा संतांचा अनुवाद या दोन्ही कवितांपेक्षां मोठी आहे. केशवसुतांनीं तुतारी वाजवली, रे. टिळकांनीं रणशिंघा फुंकलें, गोविंदाग्रजांनीं दसरा साजरा केला तर बालकवींनीं धर्मवीर लिहिला. या कवितेंत सामाजिक रूढि, जुन्या धार्मिक कल्पना यांच्यावर जोराचा हल्ला बालकवींनीं चढवला, ते म्हणतात ...धर्म नव्हे संध्या स्नान, धर्म नव्हे आसन ध्यान।...अंतरंगिं तुमच्या वसतो, आचरणीं तुमच्या दिसतो, धर्म खरा तुमचा तोच...सत्यधर्म निरहंकार, सर्वांचे समता सार। सत्यधर्म जगतीं प्रेम-सत्यधर्म जीवंतपणा।...आद्यऋषींनीं सांगितलें, संतांनीं आमुच्या कथिलें। धर्मतत्व हें खरें खरें, आम्हांला कळलें सारे ॥ ज्या तेजाची आद्यऋषींनीं पूजा केली व ज्या तेजांत जाऊन ते भिनले, तें तेज प्राप्त करून घ्या; सत्यधर्माचा, विश्वबंधुत्वाचा धडा

१ या कवितेंत रमाईचा उल्लेख आहे; पण रमाई या त्यांच्या मातुःश्री नव्हत; या बाई योगिनी तपस्विनी आहेत असें त्यांना एका कवि मित्राच्या सांगण्यावरून वाटत असे.

जनतेला शिकवा. ही जोरदार कविता सुधारणाप्रिय वाचकांना आवडली; तरी कवीनें रुढींवर आवेशानें हल्ला चढवितांना दिडकीला सतरा पापें...ब्रह्मचर्य... तुमचे थोर...चवदावें वर्षीं पोर यासारख्या केलेल्या विधानांचा कांहीं टीकाकारांना फार राग आला व त्यांनीं या कवितेवर वाजवीपेक्षां जास्त कडक टीका केली. या कवितेंत सत्य धर्माचा पुरस्कार करतांना तेज प्राप्त करून घ्या; आयकृषि ज्या तेजांत जाऊन भिनले तें मिळवा असे म्हटलें आहे. हें तेज काय आहे हें पाहणें जरूर आहे. तेज हा शब्द कांहीं विशेष अर्थानें कवीनें वापरला आहे असें दिसतें. 'तेजोवीणेची रागदारी' 'कवीचा विचार' वगैरे कवितांतूनही तेज हा शब्द त्याच विशिष्ट अर्थानें वापरलेला दिसतो. सगळ्या जगाच्या तुडाशीं असलेलें जें सत्तत्त्व आहे, जे मंगलमय असून सुंदर आहे, ज्याच्यासंबंधीं Truth is Beauty असें म्हणतां येईल तें जाणणें, अंगीं वाणणें, असा तेज शब्दाचा अर्थ येथें अभिप्रेत असावा असें वाटतें. हें तत्व आय ऋषींनीं जाणलें होतें तसें आपण जाणलें तर आपल्याला सत्यधर्माची खरी जाणीव होईल असें कवीनें म्हटलें तर ती चूक होईल कां !

*

*

*

बालकवींनीं केशवसुताप्रमाणेंच कवि, कवीचें अंतरंग, कवीची इच्छा वगैरे कविता लिहिल्या; पण आपण कोणी मोठे आहों, 'आम्हांला वगळा गतप्रभ झणि होतील तारांगणें,' असें ते कोठें म्हणत नाहीत. ते म्हणतात 'वेडा झाला म्हणा हवा तर उठला जनतेंतुनी' 'कवि हा तन्मय निजगायनी' 'स्वच्छंदी हा प्रभात वायु झोंके घे अंबरीं, लतांना पुलकित करितो तरी.....हो असाच समजा स्वच्छंदी कवी'.....'खरा भिकारी, खराच वेडा, परंतु मोठा गुणी । कवीही, हा जगताचा धनी;' कवीची इच्छा ही सुंदर काव्यमय आहे. तो म्हणतो,

ब्रह्मांडाची सदाफुली । अक्षयतेमध्ये फुलली
 फुलें तिची बघता नयनीं । वेड भरुनि अंतःकरणीं
 फूलपांखरें परोपरीं । निर्वेधपणें फुलांवरी
 जशी स्वयें तरलित होतीं । मंद तरल गंधावरती
 तेविं जगाच्या फुलांवरी । गंध दाटले परोपरीं
 अनुभवुनि हर्षित न्हावें । सुखदुःखें चुंबित गावें ।

सुमकोर्षी आपोआप । क्षण ध्यावी सांखरझोंप
डोलतची जागें व्हावें । हांसतचि गुंगत जावें ।
सत्याची स्वप्ने व्हावी । स्वप्नांतच व्हावा अंत.
मरण्याचें स्वप्नहि गोड । जगण्याचें स्वप्नहि गोड
येणें परि सर्वहि भास । अमृताचे व्हावे कोष

पुढें कवि म्हणतो ' जग म्हणेल हें काव्य पांखरू मेलें, ' आणि मग
प्रेतहि माझें पाहून । प्रेमानें गुंगत गान
यापरि जग हर्षित व्हावें । हें इच्छी जीवेंभावे.

' कविवाळें ' या कवितेंत कवि अशी सुंदर कल्पना करतो, कीं देवाचा लाडका
कवि हा प्रारंभीं गाण्यांत वायवादनांत स्वर्गांत गुंग होता; पण विषारी वाऱ्यानें
तो कोलमडला व पृथ्वीवर आला. या पृथ्वीवरच्या अंधारांत ठेंचाळून विव्दळ
झाला, त्यामुळें त्याच्या जीवास आग लागली, तेव्हां त्याच्या पूर्वस्मृती जाग्या
होतात व तो दुःखानें किंकाळ्या मारतो.

परि त्याच दीर्घ किंकाळ्या ठरतात जगाची गाणी । निःश्वास आंत जे कडती ती
स्फूर्ति लोक हा मानी । संतप्त अश्रुमालेला गणितात कल्पनाश्रेणी । जग सर्व
डोलवी माना परि मुग्ध मथुर आत्म्यांना । त्या काय बोचतें चित्तीं ।

*

*

*

बाल स्वभावाचा अभ्यास करून त्यांच्या आवडी निवडी, भावना, विचार
यांच्याशीं समरस होऊन त्यांच्याबद्दल किंवा त्यांना आवडतील असें बालवाङ्मय
लिहिणारे आजही फार थोडे लेखक आहेत. तरी पण तीस वर्षापूर्वीं बालबोध-
मेवा, आनंद खेळगडी वगैरे मासिकें बालवाङ्मय प्रसिद्ध करित असत. जेव्हां
बालकवि नगरला रहायला गेले तेव्हां रे. टिळकांनीं बालबोध मेव्यांत
टलाट पलाप या नांवाचें कवितांचें एक सदर सुरू केलें होतें दत्तोपंत
टिळकांच्या व आठनऊ वर्षांच्या ताराबाईंच्या कविता याच मथळ्याखालीं
प्रसिद्ध झाल्या; त्यांच्याच घरीं राहणाऱ्या या अभिजात कवींच्या बऱ्याच कविता,
बरींच बालगीतें, बालबोधमेव्यांत याच सदरांत प्रसिद्ध झालीं; कांहीं शिशुगीतांना

१ ही ओळ वाचतांना Our Sweetest songs are those that sing of
saddest thought skylark या कवितेंमधील ओळीची आठवण होते.

आनंद, खेळगडी वगैरे मासिकांतूनही प्रसिद्धी मिळाली; त्यांची कांहीं बालगीतें निसर्गपर आहेत; व त्यांचा उल्लेख पूर्वीच आला आहे. त्यांची दोन्ही अंगार्गीतें, 'पाळणा' ही शिशूंना गाईलेली गीतें गोड आहेत. पण 'घोडा घोडा,' 'माधा ग भाऊ' ह्या कविता खेळकर मुलांना निसर्गपर कवितांपेक्षा खासच अधिक आवडतील. त्यांचीं अभिनय गीतेंही मुलांना आवडण्यासारखी आहेत. मात्र-अंगार्गीतें गीतांतील नादानें तान्द्या बाळाला झोंप येईल, पण त्याची मौज आईलाच कळेल, मुलाला नव्हे. त्यांची एकदोन बालगीतें निसर्गपर असूनही लहान मुलांना आवडतील. बालोद्यानगाणीं या पुस्तकांत आलेल्या व या पुस्तकांत संकलित केलेल्या चिमणीचा घरटा चोरीस गेला, या मथळ्यामधील, घरटा बालकवींचा खास नव्हे हें येथें नमूद करणें जरूर वाटतें.

★

★

★

बालकवींच्या कथानकप्रधान कवितांचा आपण विचार करूं लागलों कीं मनाला विषाद वाटतो; कारण वर्णनात्मक कवितेच्या रचनेला लागणारे गुण त्यांच्या ठिकाणीं भरपूर आहेत; पण त्यांच्या वर्णनात्मक साऱ्या कविता अपुऱ्या आहेत. 'तूं तर चाफेकळी' हा मुग्ध प्रणयाचा मोहक संवाद घ्या, किंवा मोहिनी व विजयसिंह या प्रणयी युगुलांची वागेंत गांठ पडतें तो प्रसंग घ्या; पाहिजे तर चांदण्या रात्रीं थडग्याजवळ बसले असतांना चांदबिबीसारख्या तेजस्विनीचा झालेला भास याकडे नजर टाका, या साऱ्या कविता अपूर्ण आहेत. 'दौलतरावांची मंजुळा' या खंडकाव्याच्या तर प्रारंभीच्या थोड्याच ओळी उपलब्ध आहेत; 'दुबळी भूल' या कवितेतील कांहीं भाग नष्ट झाल्यामुळें ती कविता अगदीं दुर्बोध झाली आहे. 'निःश्वास' या कवितेचें खंड वाचित असतां मन खिन्न होऊन वाचकही निःश्वास सोडूं लागतो.

एक तरुण मराठा वीर व त्याच्यावर प्रेम करणारी तेजस्विनी तरुणी यांच्या प्रेमावर 'निःश्वास' ही कविता रचण्याचा बालकवींचा विचार होता; तिचे कांहीं भाग त्यांनीं सुचतील तसे वेळोवेळीं लिहून ठेवले; बालकवींनीं ती कविता पूर्ण केली असती, तिचे सर्व दुवे नीट जुळविले असते, पुनः एकदां हात फिरवला असता तर श्रृंगारवीरकरुण रसांनीं रसरसलेलें एक खंड काव्य निर्माण झालें असतें. ज्या गडावर ही हकीकत घडली त्याची सांप्रतची स्थिती 'जीर्णदुर्गात' आली आहे. 'निःश्वास २' या कवितेंत प्रेमासाठीं हातीं तरवार घेणाऱ्या रणरागिणीचें

चित्र आहे. वीरमराठा, वीरगडी व रणघोष या कवितांत गडावरील रणसंग्रामाचे, या कथेंतील नायकाचें, त्या वीराच्या शौर्याचें व त्याच्यासाठीं झरणाच्या मंदनिः-
 श्वासाचें वर्णन आहे. वीरगडी हा मथळा असलेच्या कवितेतील 'दुर्गा मधुनि
 उसळुनी आला' या ओळी पुढच्या ७-८ ओळी, व रणघोष याच्या आरंभीच्या
 कांहीं ओळी यात फार साम्य आहे; तेव्हां 'रणघोष' या कवितेच्या ओळी
 'वीर गडी' या मूळ कवितेच्या ओळीच्या जागीं घालण्यासाठीं विस्तारानें
 लिहिल्या असाव्यात असें वाटतें व रणघोषानंतर वीरगडी मधील रात-
 किड्यांच्या कठोरगानीं...हा भाग येत असावा, निःश्वास ही कविता आधींच
 अगदीं अपुरी, चुटित, तिच्या वेग वेगळ्या भागांना निरनिराळीं नांवें देऊन,
 पुनः ते भाग विलग विलग छापल्यामुळें आणखी गोंधळ उडून गेला आहे. ही
 कविता वाचित असतां असें ध्यानांत येतें कीं बालकवि जसें कोमल भावनांचें
 वर्णन कोमल शब्दांनीं करीत तसेच वीररसाचें वर्णन त्या रसाला परिपोषक
 शब्दांनीं करीत.

एथपर्यंत बालकवींच्या कवितांतील विविध वैशिष्ट्यांचें विवेचन केलें आहे.
 तरीपण या चर्चेत आतांपर्यंत न आलेल्या थोड्याशा कवितांचा स्वतंत्र उल्लेख
 करणें जरूर आहे. 'औदुंबर' या कवितेच्या पांचसहाच आणि त्याही अगदीं
 साध्या वाटणाऱ्या ओळी असल्या तरी त्या वाचतांच तो औदुंबर, त्याची पार्श्वभूमि
 हीं सर्व डोळ्यापुढें उभीं राहतात. ज्यांनीं ओसाड उजाड खेडीं पाहिलीं
 असतील त्यांना खेड्यांतील रात्रीचें वर्णन पटेल. ती कविता वाचित असतां
 उजाड खेड्यांतील सायंकाळचें भेसूर वातावरण बालकवींनीं साध्या शब्दांत
 व थोड्या ओळींत फारच चांगल्या रीतीनें निर्माण केलें आहे. 'पारवा' या
 कवितेतील भित खचली, खांव कलथून गेला, तरी पण तेथेंच राहणाऱ्या,
 दुपारच्या भर बारा वाजतां, उन्हाच्या तीव्रतेनें जीवमात्र त्रस्त झाले
 असतांना, तेथेंच निद्रिस्त असलेल्या बुद्धराजाचे वर्णन यथार्थ व चटकदार
 नाहीं असें कोण म्हणेल. 'ओवाळणी घाली भाई,' ही कविता वाचित असतां 'त्या
 स्वप्नांच्या मनोमय लीलांहीं मन माझें गुंगुनि जाई' असेंच कोणाही वाचकाला
 वाटेल. त्यांनीं लिहिलेलीं सुनीतें रचना व कल्पना या दृष्टीनें सुंदर आहेत.
 बालकवींच्या सर्व कविता वाचल्यावर अशा गोड सुंदर कविता लिहिणारा
 कवि चंडोल वयाच्या अवध्या २८ वर्षीं उडून गेला याचें वाईट वाटतें.

कवितांची संहिता

या पुस्तकांतील कवितांची संहिता तयार करतांना तीन साधनांचा उपयोग केला आहे. १ मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या बालकवींच्या साऱ्या कविता. २ त्यांच्या बंधूंनी तयार केलेले कवितांचे बाड. ३ श्री. द. गो. भालेराव यांनी बालकवींच्या कविता हयातींतच तयार केलेला संग्रह.

१-निरनिराळ्या मासिकांत प्रसिद्ध झालेल्या सर्व कविता या पुस्तकांत संकलित केल्या आहेत. इ. स. १८९८ मध्ये प्रसिद्ध झालेली. प. वा. रे. टिळकांची ऊन पाऊस ही कविता बालकवींच्या नांवावर त्यांच्या मृत्यूनंतर छापली होती. पण ती रे. टिळकांची असल्यामुळे गाळली आहे. चिवचिव चिमणी छतांत ही कविता आम्ही डॉ. मिस् बिसेल यांच्या बालोद्यानगाणी या पुस्तकांतून घेतली; कवितेखाली व्यं. वा. ठोमरे असे कवींचे नांव छापले आहे. तेव्हां ती कविता बालकवींची आहे अशी साहजिकच समजूत होऊन आम्ही या पुस्तकांत संगृहीत केली. सर्व कविता छापून झाल्यावर बोलतां बोलतां सहज श्री. सोपानदेव चौधरी यांनी शंका प्रदर्शित केली की ही तांब्याची कविता वाटते; घरी गेल्यावर तांब्याचा कवितासंग्रह उघडला तर अकराव्या पृष्ठावरच ही कविता दिसली; तिचा रचना काल इ. स. १८९३ असून ती कविता कशी स्फुरली याचे स्पष्टीकरण टिपणीत सांपडले. तेव्हां अर्थात् ही कविता कविवर्य तांब्याची असून डॉ. मिस् बिसेल यांनी अनवधानतया ठोमरे यांच्या नांवावर छापली असे ध्यानीं आले; पण कविता तर छापून गेली त्याला इलाज नाही. या कवितेबद्दल झालेल्या या चुकीबद्दल अत्यंत दिलगिरी वाटते.

२-बालकवींच्या बंधूंनी बालकवींच्या मृत्यूनंतर त्यांच्या बिऱ्हाडीं असलेल्या कवितांच्या कागदांवरून एक बाड तयार केले. या कवितांपैकी एकही कविता बालकवींच्या हयातींत प्रसिद्ध झाली नव्हती. त्यांतील बऱ्याच कविता अपूर्ण आहेत. त्यांना बालकवींनी मथळेही दिले नव्हते. तरी पण बालकवींच्या बंधूंनी आपल्या बंधूबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेने त्यांच्या कवितांच्या मिळालेल्या चार सहा ओळी, किंवा एखाद्या कवितेच्या नुसता प्रारंभीचा भाग सुद्धा संग्रहीत केलेला आहे. पण तसे करतांना मूळांतील कविता अपूर्ण असल्यास, अस्पष्ट लिहिलेली असल्यास, किंवा संदर्भ न लागल्यास

त्यांनीं बाडांत तसे उल्लेख करून ठेवले आहेत. वाड तयार करून त्यांनीं मराठी वाचकांना कायमचे ऋणी करून ठेवलें आहे. बालकवींच्या कांहीं कवितांचे जे संग्रह प्रसिद्ध झाले त्यांत या बाडांतील बहुतेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. 'राष्ट्रगायत्री' हा तर एका कवितेचा नुसता प्रारंभ आहे. पहिल्या ओळींत संधीच्या दोन ढोबळ चुका आहेत. 'रजनीस आवाहन' या दोन समजल्या जाणाऱ्या कविता 'आवाहन' या कवितेची मूळ रूपें असावीत. 'काव्याची कल्पना' ही कविताही अन्य दृषणप्रस्त आहे. 'दुबळी मूळ' या कवितेंतील महत्वाचा भाग गळाल्यामुळें ती दुर्बोध झाली आहे. 'निःश्वास' या कवितेच्या खंडांचे तर फारच हाल झाले आहेत. पण त्याचा स्वतंत्र खुलासा आधीं आलाच आहे. या साऱ्या अपूर्ण कविता पूर्वसंग्रहांत छापिल्या असल्यामुळेंच या संग्रहांतही छापल्या आहेत.

३-श्री. द. गो. भालेराव यांनीं लिहून ठेवलेल्या कविता बालकवींच्याच असल्याचा बाह्य व आंतर पुरावा मिळतो. सुमारे २० वर्षांपूर्वी प. वा. रे. उजगरे यांना बालकवींचे मेहुणे श्री. प्रल्हादराव भावे यांनीं लिहिलेल्या एका पत्रांत श्री. द. गो. भालेराव यांच्या संग्रहीं असलेल्या बालकवींच्या कविता मागवून घेण्यासंबंधीचा मजकूर आहे; व या कविता आपले स्नेही श्री. भालेराव यांनीं लिहून ठेवल्याचें बालकवींनीं स्वदस्तुरानें लिहून ठेवलें आहे. श्री. भालेराव यांच्या संग्रहांतील बालकवींच्या कवितांची काव्य रत्नावलींत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कवितांशीं तुलना केल्यास विषय, वृत्तयोजना, व शैवटी तात्पर्य काढण्याकडे कल या बाबतांत मोठें साम्य दिसून येतें. पण याहून महत्वाची गोष्ट म्हणजे या संग्रहांतील 'ध्येय' ही कविता बालकवींच्या नांवावर त्यांच्या हयातींत काव्यरत्नावलींत प्रसिद्ध झाली आहे. या तीन गोष्टी या कविता बालकवींच्याच आहेत एवढें सिद्ध करण्यास पुरेशा आहेत.

सर्व कविता मूळ स्वरूपांत छापण्याचा प्रयत्न केला असून रा. निफाडकर यांनीं मूळांत केलेले फरक तळटीपेंत नमूद केले आहेत. वृत्त दोष टाळण्यासाठीं जेथें एकादा शब्द घातला आहे तेथें तो () अशा कंसांत दिला असून पूर्व आवृत्तींतून गाळलेल्या ओळी नव्यानेच घालतांना [] अशा कंसांचा उपयोग केला आहे.

आभार

बालकवि व त्यांची कविता याबद्दल जरूर असलेली बहुतेक माहिती आधीच आल्यामुळे आतां फक्त आभार मानावयाचे राहिले आहेत; पण ते मानण्यापूर्वी माझ्या कांहीं दिवंगत मित्रांचा यथे उल्लेख करणें जरूर आहे. बालकवींचे धाकटे बंधु बाबूराव यांनी मला बालकवींच्या कवितांचे वाड दिले; माझे सहकारी प्रा. जोगळेकर व माझ्या वहिनी सौ. रुथबाई टिळक यांनी मला वेळोवेळीं उपयुक्त सूचना केल्या; सुप्रसिद्ध कवि व पंडित डॉ. माधवराव पटवर्धन यांना या पुस्तकाचें हस्तलिखित मी वाचून दाखविलें. माधवराव यांना तें आवडल्यामुळे त्यांनी मला या कामी प्रोत्साहन दिलें, व जरूर तर साहाय्य करण्याचेंही कवूल केलें होतें. ही मित्रमंडळी हें पुस्तक पाहण्यास हयात नाहींत याबद्दल मला फार वाईट वाटतें.

हें पुस्तक तयार करण्याचे कामीं बालकवींचे अनेक आस, स्नेही व चाहते यांनी मला अत्यंत आपुलकीनें साहाय्य केलें; कुणीं आठवणी पुरवल्या, कुणीं कविता दिल्या, कुणीं मुद्रितें तपासलीं; तसेंच माझ्या कांहीं मित्रांनीं एकदोन प्रश्नांवावत मोकळ्या मनानें चर्चा केली. या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.

बालकवींच्या पत्नी श्री. पार्वतीबाई यांनी संपादनाचें हें काम मजवर सोंपवलें याबद्दल मी त्यांचाही ऋणायित आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे कागदांची किंमत अतोनात वाढली असतांही पुस्तकाची सजावट उत्तम केल्याबद्दल रामकृष्ण बुकडेपोचे हांशी व उत्साही मालक श्री. शंकर बापू रानडे व त्यांना याकामीं जरूर ती मदत केल्याबद्दल राष्ट्रवैभवप्रेसचे मालक श्री. ज. दि. देसाई या दोघांचे मी मनःपूर्वक आभार मानणें अगदीं जरूर आहे.

इं. प्रा. ठा. कॉलेज, नाशिक, }
१-२-४२

भा. ल. पाटणकर

अनुक्रमणिका

१ चरित्र	१
२ कवितांचे समालोचन	४९
३ कवितांची संहिता	६४
४ आभार	६७
५ कवितांची अनुक्रमणिका	६९
६ कविता	१-१५०
७ परिशिष्टे						
(१) बा. कवींच्या कांहीं कवितांचे प्रसिद्धि स्थळ व काळ						१५१
(२) बालकवि यांनी उपयोजिलेलीं वृत्ते	१५३
(३) बालकवींचीं कांहीं पत्रे	१५६
(४) अनंत. (व) गनि (दोन गद्य परिच्छेद.)	१७१	ते	१७२			
(५) संदर्भ सूचि	१७३
(६) अपरिचित शब्दांचे अर्थ	१७४
(७) काव्यारंभाची सूचि	१७५

कवितांची अनुक्रमणिका

कविता	पान	कविता	पान
१ आनंदी आनंद गडे	१	२६ भ्रमर आणि कवि	४२
२ अरुण	२	२७ शारदीय सौंदर्य देवता	४३
३ निर्झरास	६	२८ बालें तीं खेळत होतीं	४४
४ मधुयामिनी	८	२९ कविबाळें	४६
५ संध्यारजनी	९	३० मृष्टीच्या गायकास	४९
६ फुलराणी	१२	३१ संतांचा अनुवाद	५०
७ मंगलमय कवन	१४	३२ धर्मवीर	५१
८ तारकांचे गाणें	१५	३३ यमाचें दूत	५५
९ संध्यातारक १	१६	३४ शून्य	५६
१० संध्यातारक २	१७	३५ दुबळें तारुं	५८
११ श्रावणमास	१९	३६ भरलें घर ओकें ओकें	५९
१२ फुलपांखरुं फुलवेली	२०	३७ ओंवाळणि घाली भाई	६०
१३ बालविहग (अष्टदिशांचा गोक)	२२	३८ कवि	६२
१४ तडाग असतो तर ✓	२४	३९ कवीची इच्छा	६३
१५ माझा लहानसा बाग	२५	४० काव्याची कल्पना	६५
१६ तृणपुष्प ✓	२९	४१ शारदेस	६५
१७ आनंदी पक्षी ✓	३०	४२ माझें गाणें	६६
१८ सुकलेलीं फुलें	३१	४३ कवीचें अंतरंग	६७
१९ पांखरास ✓	३३	४४ कवीचा विचार	६८
२० अप्सरांचें गाणें	३५	४५ जिकडे तिकडे गाणेंच गाणें	६९
२१ दीपशिखा	३६	४६ मी	७०
२२ वनमुकुंद (अगदी पहिली कविता)	३८	४७ ध्येय	७१
२३ आवाहन	३८	४८ बालसुभाषित	७१
२४ शुक्रोदय	४०	४९ दिव्य आणि प्रीति	७२
२५ अनंत	४१	५० प्रेमाचें गाणें	७३
		५१ गोक	७४

कविता	पान	कविता	पान
५२ काळाचे लेख	७५	७९ तूं तर चाफेकळी	९४
५३ सुभाषित	७५	८० प्रीति हवी तर	९५
५४ प्रेमलेख	७६	८१ प्रीति व कर्तव्य	९६
५५ सौंदर्याचा अभ्यास कर	७६	८२ प्रेमाचा पहिला भाग	९७
५६ स्फुट श्लोक	७७	८३ वैष्णव धर्म	९७
५७ काळ आणि जीवित	७७	८४ पाऊस	९८
५८ काळास	७८	८५ तेजोवीणेची रागदारी	९९
५९ ज्योत	७९	८६ दुबळी भूल	९९
६० दोष व प्रीति	८०	८७ उदासीनता	१०१
६१ वीज	८०	८८ भटकणे	१०१
६२ निजलेख्या मुलास	८१	८९ निराशा	१०२
६३ वसंत	८१	९० पारवा	१०३
६४ अंगाई गीतें १ व २	८२	९१ खेड्यांतील रात्र	१०४
६५ चांदोवा मजला देई	८२	९२ प्रतापसिंह	१०४
६६ रागोवा आला	८३	९३ —ला	१०५
६७ चिव् चिव्...चिमणुताई		९४ कवीची इच्छा	१०५
(बाळ आणि चिमणी)	८४	९५ दौलतरावांची मंजुळा	१०६
६८ वनमाला	८५	९६ मोहिनी (ताराराणी)	१०८
६९ घोडा घोडा	८६	९७ शाहीर	११०
७० माधा भाऊ	८७	९८ वीर मराठा	१११
६१ चिमणी आणि आरसा	८७	९९ वीरगडी	११४
७३ चिमणीचा घरटा चोरीस गेला	८८	१०० रणघोष	११६
७३ माझा भारत	८९	१०१ निःश्वास २	११७
७४ पाळणा	८९	१०२ मूढमालती	११८
७५ भिकारी	९०	१०३ हृदयाची गुंतागुंत	११९
७६ गवताचें गाणें	९१	१०४ मेघांचा कापूस	१२१
७७ जीर्ण दुर्ग	९२	१०५ थडग्यांतील रमणी	१२१
७८ जादुगारीण	९३	१०६ औदुंबर	१२३

कविता	पान	कविता	पान
१०७ रजनीस आवाहन	१२३	१२६ अतृप्ति	१३४
१०८ शून्य मनाचा घुमट	१२५	१२७ आत्मविश्वास	१३६
१०९ राष्ट्रसेवा	१२५	१२८ पंथ	१३६
११० विश्वाचा प्रवास	१२६	१२९ क्षय	१३७
१११ राष्ट्रगायित्री	१२७	१३० निराशेचें गीत	१३८
११२ आर्यांची अवनति	१२७	१३१ काय असे संसारांत	१३८
११३ नीति व अनीति	१२८	१३२ हरिण आणि गायन	१४०
११४ संशय	१२८	१३३ दुःखी भावाची बीज	१४१
११५ रजनीस	१२९	१३४ माझे दिव्य	१४१
११६ गाण्याची चढली कमान	१२९	१३५ काय करूं ?	१४२
११७ भारद्वाजास	१३०	१३६ दिव्य	१४३
११८ अश्रुमाल	१३०	१३७ कवितेस	१४३
११९ निःश्वास (?)	१३१	१३८ गाणाऱ्या पक्ष्यास	१४५
१२० संशय	१३१	१३९ लतिका	१४६
१२१ जिज्ञासु	१३१	१४० शीतल जग	१४७
१२२ दबविंदु	१३२	१४१ प्रेमदेवता	१४८
१२३ कवीचें स्वप्न	१३३	१४२ जग	१४९
१२४ प्रेमाच्या अळडतेचें चित्र	१३३	१४३ पक्ष्यांचें गाणें	१५०
२२५ वत्सलता	१३४		



अंधे-बागोरे.

बालकवींचें हस्ताक्षर

साक्रे हि साच्या शिष्य परम.

सखरीप खां तथा नाम

तये उपदेशून नेम - - तळा
धोंड भडजीस सांगी

कीं या कार्त्तियाचीं म्हणीं

तिन्ही त्रिकाळीं फुली गालीं

कळी युगीं विशुध्द चीतीं
ती धरिज हाताक

होता कार्त्तियाचे दशन.

शाहणे पणाचा मळ धुवून.

गाढवाचे अंतार पूर्ण.

भाविक जन होती पै

आनंदी-आनंद

१

आनंदी आनंद गडे !
इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद फिरे,
वायूसंगें मोद भरे;
नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

२

सूर्यकिरण सोनेरी हें,
कौमुदि ही हंसते आदे,
खुलली संध्या प्रेमानें,
आनंदें गाते गाणें;
मेघ रंगले,
चित्त दंगलें,
गान स्फुरलें,
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

३

नीलनभीं नक्षत्र कसें
डोकावुनि हें पाहतसें;
कुणास बघतें ? मोदाला !
मोद भेटला का त्याला ?

तयामधें तो

सदैव वसतो,
सुखें विहरतो,
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

४

वाहति निर्मर मंदगती,
डोलति लतिका वृक्षतती,
पक्ष मनोहर कृजित रे
कोणाला गातात बरें ?
कमल विकसलें,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले—
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

५

स्वार्थाच्या बाजारांत
किती पामरें रडतात,
त्यांना मोद कसा मिलतो
सोडुनी स्वार्था तो जातो
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आतां उरला
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

अरुण

पूर्वसमुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची
 कुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाचीं ?
 पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं,
 हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल कार्लीं.
 क्षितिजाची कड सारविली ही उज्वल दीप्तीनें,
 सृष्टिसतीनें गळां घातलें कीं अनुपम लेणें ?
 हे सोन्याचे, रक्तवर्ण हे, हे पिवळे कांहीं,
 रम्य मेघ हे कितेक नटले मिश्रित रंगांहीं.
 उदरांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,
 कुणीं लाविला विशुद्ध कर्पूररस आपुल्या अंगा ?

* * * *

अरुण चितारी, नभःपटाला रंगवितो काय,
 प्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय ?
 कीं नव युवती उपासुंदरी दारीं येवोनी
 रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनीं ?
 दिवसयामिनी परस्परांचें चुंबन घेतात—
 अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत !
 स्वर्गांच्या अप्सराच अथवा गगनमंडलांत
 रात्रीला शेवटचीं मंगल गीतें गातात ?
 किंवा ' माझी चोरुनि नेली मोत्याची माला '
 म्हणुनि नभःश्री रुसली, आली लाली गालांला ?
 कीं, रात्रीचें ध्वांत पळालें, आशेची लाली
 उत्साहाशीं संगत होउनि ही उदया आली ?
 किंवा फडके ध्वजा प्रीतिची जगता कळवाया,
 कीं अपणावर आज पातली हीच खरी विजया ?
 कीं, स्वर्गांच्या दिव्यांचें हें फुटलें भांडार,
 जणूं वाटतें स्वर्गच त्यासह खालीं येणार ?

प्रगट जाहलें श्रीरामाचें पुष्पक किंवा हें ?
कीं सोन्याची पुरी द्वारका लखलखते आहे ?

* * * *

“ तेजानें न्हाणिते जगाला कोण सखे बाई ?
नवल अगाई ! तेजोमय तूं ! तेजोमय मीहि ! ”
परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनीं
“ विरह—काल संपला गा गडे, प्रेमाचीं गाणीं !
या मेघाच्या कुंजामध्यें ही लपली कोण ?
तिला बोलवा—पुरे गडे ग ! हा तुमचा मान !
आम्ही गवळणी हृदय—रसांनीं पूजूं प्रेमाला,
प्रेमकाल हा ! म्हणोत कोणी अरुणोदय याला.
पूर्वदिशेशीं गोफ खेळतो कृष्ण गडी बाई !
उधळित सोनें सर्व तयाच्या लागूं या पायीं.
मधुस्मितानें विश्व भरूं ग ! शंकित कां म्हणुनी ?
सर्व सारख्या ? हांसावें मग कोणाला कोणी ? ”
गोफ चालला गगनमंडळीं, रंग नवा आला,
त्यांत लागला कृष्णाचा कर पूर्वेच्या गाला.
विनयवती ती पूर्वदिशा मग अधोवदन झाली,
तो प्रेमाची अद्भुत लहरी वसुधेवर आली !

* * * *

या प्रेमाच्या लाटेखालीं मस्तक नमवावें,
हें आम्हांला, ब्रह्मांडाला, देवाला ठावें.
परंतु ही बघ भूदेवी तर वेडावुनि गेली,
टकमक पाहत स्वस्थ बैसली या मंगल कालीं !
दंव बिंदूचा—नव्हे नव्हे ! हा पडदा लजेचा—
मुग्धपणाचा बालपणाचा कोमल हृदयाचा—

१ कर्षति इति कृष्णः अर्थात् ज्याचे किरण सर्वकष आहेत असा जो सूर्य तो कृष्ण.

निजवदनाहुनि या प्रौढेनें दूर पहा केला,
 योग्यच, अथवा प्रेम न मोजी क्षुद्र लौकिकाला !
 प्रेमातिशयें मला वाटतें विसरुनि जाइल ही
 प्रिय नाथाचा आगमनोऽसव हा मंगलदायी.
 कविते ! तिजला साद्य तूंच हो, तूंही पण वडी !
परंतु वेडाविण सुटतिल कां हृदयाचीं कोडीं ?
 जा जा ! आतां लाजुं नको ग ! पाहुं नको खालीं !
 लाजच अथवा-खुलशिल तूंही या मंगल कार्णी,
 या लज्जेनें कविमानस हें होउनियां लोल,
 प्रेमचंचले ! प्रेमच तुजवर मग तें उधळील !
 प्रेमावांचुनि फेड कशानें प्रेमाची व्हावी ?
 हा बघ सविता प्रेमल भूतें प्रेमानें नटवी ?

* * * *

हा प्रेमाचा लोंढा वरुनी आला हो आला
 भव्य गिरीनीं ! निजशिखरांवर झेलुनि ध्या याला.
 नील झग्यावर वेलबुटी तो तुमच्या चढवील,
 ' निगा रखो ! ' येईल तुम्हांला सरदारी डौल !
 कविवाणीचा स्फूर्तियुक्त मग होतां अभिषेक,
 तटस्थ होउनि तुम्हांस बघतिल हे सारे लोक !
 सुवासिनीं, वनदेवीनीं, डोला ग डोला !
 नटवा सजवा वनमालेला तुमच्या बहिणीला !
 वनमालांनीं हळूंच हलवा हा हिरवा शेला,
 सूत्रधार हा नभीं उदेला, उधळा सुमनांला !
 ' जय ' शब्दानें आळविण्याला लोकनायकाला
 नभोवितानीं द्या धाडुनि ही विहगांची माला !
 सरोवराच्या फलकावरती स्वर्गाच्या छाया
 कुणी रंगवा कुणी फुलांवर लागा नाचाया !
 वेळींच्या वलयांत बसोनी गा कोणी गाणीं,
 या झाडावर त्या झाडावर हंसत सुटा कोणी

कुणी कुणी या नदीबरोबर नाचत जा बाई,
 प्रपातांतही बसुन गा कुणी मंजुळ शब्दांहीं
 उपःकालच्या सुगंध, शीतल, मृदुल मंद वाता !
 विहार कर, ये पराग उधळित अवनीवर आतां !
 या कोमल रविकिरणांवरती स्वर्ग बसुनि आला,
 सख्या मारुता, गाउनि गाणीं झोंके दे त्याला ?

* * * *

ऊठ कोकिला ! भारद्वाजा ! ऊठ गडे, आतां,
 मंगल गानीं टाका मोहुनि जगताच्या चित्ता !
 सरिते ! गाणें तुझें, सुरामधि या मिळवीं बाई !
 साध्या भोळ्या तुझ्या गायना खंड मुळीं नाहीं !
 पिवळीं कुरणें या गाण्यानें हर्षोत्कट झालीं,
 गाउं लागलीं, नाचुं लागलीं, वेडावुनि गेलीं !
 चराचराच्या चित्तीं भरलें दिव्याचें गान !
 मूर्त गान हें दिव्य त्याला गाणारें कोण ?
 दिव्य गायनें, दिव्य शांतता, दिव्याचे झोत,
 वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत हृदयांत !
 त्या दिव्यानें स्वभूमीचें ऐक्य असें केलें,
 त्या दिव्यानें मांगल्याचे पाट सुरू झाले !
 मंगलता ती दिव्य कवीला टाकी मोहोनी,
 वाग्देवीनें सहज गुंफिलीं मग त्याचीं गाणीं.

निर्झरास

गिरिशिखरें वनमालाहि
कड्यावरुनि घेऊन उड्या
घे लोळण खडकावरती,
जा हळुहळु वळसे घेत
पाचूंचीं हिरवीं रानें
वसंत मंडप-वनराई
श्रमलासी खेलुनि खेळ
हीं पुढचीं पिंवळीं शेतें
झोंप कोठुनी तुला तरी,
बालझरा तूं- बालगुणी

*

*

बालतरु हे चोंहिकडे
प्रेमभरें त्यांवर तूंहि
बुद्बुद-लहरी फुलवेली
सौंदर्यें हृदयामधलीं
गर्द सावल्या सुखदायी
इवलालीं गवतावरती
झुलवित अपुले तुरे तुरे
जादूनेच तुझ्या बा रे ?
सौंदर्यांचा दिव्य झरा
या लहरी लहरी मधुनी

*

*

आकाशामधुनी जाती
इंद्रधनूची कमान ती
रम्य तारका लुकलुकती
शुभ्र चंद्रिका नाच करी

दरी दरी घुमवित येई !
खेळ लतावरुनीं फुगड्या
फिर गरगर अंगाभंवतीं,
लपत छपत हिरवाळींत.
झुलव गडे, झुलुझुलु गानें !
आंब्याची पुढती येई.
नीज सुखें क्षणभर बाळ !
सळसळतीं-गातीं गीतें;
हांस लाडक्या ! नाच करीं.
बाल्यचि रे ! भरिसी भुवनीं !

*

*

ताल तुला देतात गडे !
मुक्तामणि उधळुनि देई !
फुलव सारख्या भंवतालीं.
दे विश्वीं उधळून खुलीं !
वेलींची फुगडी होई !
रानफुलें फुलतीं हंसतीं.
निळी लव्हाळी दाट भरे.
वन नंदन बनलें सारें !
बालवसंतचि तूं चतुरा;
स्फूर्ति दिव्य भरिसी विपिनीं

*

*

मेघांच्या सुंदर पंक्ति;
ती संध्या खुलते वरती;
नीलारुणफलकावरती;
स्वर्गधरेवर एकपरी;

हीं दिव्यें येतीं तुजला
वेधुनि त्यांच्या तेजानें
धुंद हृदय तव परोपरी
त्या लहरीमधुनी झरती
नवल न, त्या प्राशायाला
गंधर्वा ! तव गायन रे

* * *

पर्वत हा, ही दरी दरी
गाण्यानें भरलीं रांनें,
गीतमय स्थिरचर झालें !
व्यक्त तसें अव्यक्तहि तें
मुरलीच्या काढित ताना
धुंद करुनि तो नादगुणें
दिव्य तयाच्या वेणुपरी
गाउनि हें झुळझुळ गान
गोपि तुझ्या हिरव्या वेली
तुझ्या वेणुचा सूर तरी

* * *

काव्यदेविचा प्राण खरा
या दिव्याच्या धुंदिगुणें
मी कवितेचा दास, मला
परि न झरे माझ्या गानीं
जडतेला खिलुनी राही
दिव्यरसीं विरणें जीव
तें जीवित न मिळे मातें
दिव्यांची सुंदर माला
तूंच खरा कविराज गुणी
अक्षय तव गायन वाहे

* * *

रात्रंदिन भेटायाला !
विसरुनियां अवधीं भानें,
मग उसळी लहरी लहरी.
दिव्य तुझ्या संगीततति !
स्वर्गहि जर भूवर आला !
वेड लाविना कुणा बरें !

* * *

तव गीतें भरलीं सारीं.
वर खालीं गाणें ! गाणें !
गीतमय ब्रह्मांड डुले !
तव गीतें डुलतें झुलतें !
वृंदावनिं खेळे कान्हा;
जडताही हंसवी गाणें;
तूंहि निर्झरा ! नवल परी—
विश्वाचें हरिसी भान !
रास खेळती भंवतालीं !
चराचरावर राज्य करी !

* * *

तूंच निर्झरा ! कवीश्वरा !
दिव्याला गासी गाणें.
कवी बोलती जगांतला,
दिव्यांची असली श्रेणी !
हृदयबंध उकलत नाहीं !
जीवित हें याचें नांव;
मग कुठुनी असलीं गीतें ?
ओंवाळी अक्षय तुजला !
सरस्वतीचा कंठमणि !
अक्षयांत नांदत राहे !

* * *

शिकवी रे शिकवीं मातें
 फुलवेली-लहरी असल्या
 वृत्तिलता ठायीं ठायीं
 प्रेमझरी-काव्यस्फूर्ति
 प्रगटवुनी चवदा भुवनीं
 अद्वैताचें राज्य गडे !
 प्रेमशांतिसौंदर्यांहीं
 मम हृदयीं गाइल गाणीं
 आणि जसें सगळें रान
 तेंवि सृष्टिची सतार ही

दिव्य तुझीं असलीं गीतें !
 मम हृदयीं उसळोत खुल्या !
 विकसूं दे सौंदर्यांहीं !
 ती आत्मज्योती चित्तीं
 दिव्य तिचें पसरी पाणी !
 अविच्छिन्न मग चोर्हिकडे !
 वेडावुनि वसुधा-माई
 रम्य तुझ्या झुळझुळ वाणी !
 गातें तव मंजुळ गान,
 गाइल मम गाणीं कांहीं !

मधुयामिनी

मधुयामिनि नील-लता
 हो गगनीं कुसुमयुता
 धवलित करि पवन-पथा
 कौमुदि मधु-मंगला-
 दिव्य शांति चंद्रकरीं
 आंदोलित नील सरिं
 गिरिपरिसरि, तरुतरुवरि
 पसरी नव भूतिला-
 सुप्रसन्न, पुण्य, शांत
 रामण्यक-भरित धौत
 या मंगल मोहनांत
 विश्वगोल रंगला.

संध्यारजनी

अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं निजला निजनाथ,
 बघतां बघतां त्यास रंगलें वारुणिकें चित्त.
 हळुच पाहते, मधुर हांसते, जाते लाजून,
 म्हणे मनाशीं “ जीव टाकुं का हा ओवाळून ! ”
 प्रेमनिर्भरा बधुन सखीला भास्कर मायावी
 जातां जातां साखरचुंबा एक तिचा घेई !
 लाजलाजुनी जीव सतीचा मग अर्धा झाला,
 त्यांतच आल्या रोपाच्याही लहरी गालाला !

* * * *

गेली, झाली दृष्टिआडही सूर्य, तरी अजुनी
 पहा चमकते प्रेमपताका पश्चिमदिग्बदनीं.
 थक होउनी दिशा म्हणाल्या “ काय मोहिनी ही !
 प्रेमसमाधी अजुनि खुळीची या उतरत नाहीं !
 “ किती पश्चिमे ! आतां त्याचें चिंतन करिशील ?
 दृष्टि लावुनी अशीच बसशिल सांग किती वेळ ?
 खिन्नपणा हा पुरे ! पुरे ग अश्रूंची माल !
 उद्यां वरं का तो राणीला आपुल्या भेटेल ! ”

* * *

संध्येच्या खिडकींत येउनी ही हंसरी तारा,
 हळुच पाहते, खुणावितेही ‘ या-या ’ कोणाला ?
 पलिकडचा तो तेजोमय नव पडदा सारून
 बघते, हंसते, क्षणांत लपते, ही दुसरी कोण ?
 लाजत लाजत असाच येइल सारा स्वर्लोक,
 मुग्ध बालिका जमतिल गगनीं आतां नवलाख.
 प्रथम तारके ! पहा सखी तव एक पुढें आली,
 ही दुसरी, ही तिसरी-आतां किति तरि भंवतालीं !

* * *

आली होती भरती, आतां अस्त समुद्राला,
 त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला !
 कल्पतरूचीं फुलें उडालीं कीं वाऱ्यावरती ?
 आकाशीच्या गंगेला कीं बुद्बुद हे येती ?
 नवटिकल्यांची चंद्रकळा कीं गगनश्री नेसे ?
 स्वर्गांचें भांडार उघडलें कीं रात्रीसरसें ?
 विश्वशिरावर टोप चढविला हिऱ्यामाणकांचा !
 मंगल मंगल जिकडे तिकडे जय मांगल्याचा !

* * *

रजनीदेवी ! वैभवशाली तूं अमुची राणी,
 हीं नक्षत्रें, तारा साऱ्या, लीन तुझ्या चरणीं.
 ज्याच्या त्याच्या तारा वांटुन दे ग्रहगोलांना,
 गगनमंडलीं फेर धरूं दे प्रेमाचा त्यांनां
 दिशादिशांला तुझीं गाउनी प्रेमाचीं गाणीं
 रजनीदेवी ! विश्व टाक हें प्रेमें भारोनी !
 काळ्या काळ्या या पडणाऱ्या अंधारासंगें
 ब्रह्मांडाचें हृदय नाचवीं प्रेमाच्या रंगें !

* * *

काळ्या अंधारांत खेळतें विश्व लपंडाव,
 ताऱ्यांवरती बसून बघती तें कौतुक देव.
 दहा दिशांनीं पांघरूनि या काळ्या बुरख्याला
 काळा बागुल काळोखाचा एक उभा केला.
 मंद मंद तेजांत शोधिते गगनश्री त्यांना,
 पाजळुनि हे नक्षत्रांचे रत्नमणी नाना.
 खेळ चालला एकसारखा हा खालींवरती,
 पूर्व दिशाही तोंच हांसली सांपडली हातीं !

* * *

उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही !
 कीं गंगेच्या शुभ्र जलाचा झोत वरी येई ?

हे मेघांचे धुवून पडदे स्वच्छ कुणीं केले ?
 मंगल मंगल तेज चहुंकडे कुठुनि बरें आलें ?
 अर्ध्या मिटल्या अर्ध्या उघड्या असल्या नयनांनीं
 कुणास बघती दिशा कळेना मंदस्मित करुनी ?
 पहा उदेला दिव्य गोल हा-छे ! भलतं कांहीं !
 हा तारांचा सखा तयांना भेटाया येई !

* * *

तुमची राणी बसे सारखी तुम्हां न्यहाळीत,
 गगनाच्या चौकांत चला हो, या रजनीनाथ !
 धवल चंद्रिके ! दे आर्लिगन दिव्य यामिनीला,
 बहिणी बहिणी तुम्हीं सुखानें चंद्राशीं खेळा !
 कां तारांनों ! तुम्हीं लाजतां ? हा मंगल काल !
 निर्मत्सर व्हा, प्रेमसंगमीं पोहा चिरकाल !
 ब्रह्मांडाचा गोल धरी या प्रेमाचा फेर,
 फुलें शांतिचीं अहा उधळलीं जगतीं चौफेर !
 निज निज आतां म्हणे जगाला वत्सलता माता,
 रजनीदेवी गात बैसली अंगाई गीतां.
 गगनाच्या या शेजेवरती निजवा तारांना,
 चंद्रा ! दे ओढणी तुझ्या नव तेजाची त्यांना
 हंसतां हंसतां झोंप लागली दहा दिशांनांहि,
 ब्रह्मांडांचा गोल डोलतो, पण जागा नाहीं !
 या प्रेमाला गातां गातां कविचेंही चित्त
 प्रेमाच्या निद्रेत रंगलें पाठ गात गात.

फुलराणी

हिरवे हिरवे गार गालिचे — हरित वृणाच्या मखमालीचे
 त्या सुंदर मखमालीवरती — फुलराणी ही खेळत होती.
 गोड निळ्या वातावरणांत — अव्याज मनं होती डोलत;
 प्रणयचंचला त्या भ्रूलीला — अवगत नव्हत्या कुमारिकेला !
 आईच्या मांडीवर बसुनी — झोंके घ्यावे, गावीं गाणीं;
 याहुनि ठावें काय तिथेला — साध्या भोळ्या फुलराणीला ?

★ ★ ★ ★

पुरा विनोदी संध्यावात — डोलडोलवी हिरवें शेत;
 तोच एकदां हांसत आला — चुंबून म्हणे फुलराणीला:—
 “ छानी माझी सोनुकुली ती — कुणाकडे ग पाहत होती ?
 कोण बरें त्या संध्येंतून — हळुच पाहतें डोकावून ?
 तो रविकर का गोजिरवाणा — आवडला अमुच्या राणींना ”
 लाजलाजली या वचनांनीं — साधी भोळी ती फुलराणी ?

★ ★ ★ ★

आंदोलीं संध्येच्या बसुनी — झोंकें झोंकें घेते रजनी;
 त्या रजनीचे नेत्र विलोल — नभीं चमकती ते ग्रहगोल !
 जादूयेणा त्यांनीं केला — चैन पडेना फुलराणीला;
 निजलीं शेतें, निजलें रान — निजले प्राणी थोर लहान.
 अजून जागी फुलराणी ही — आज कशी तळ्यावर नाहीं ?
 लागेना डोळ्याशीं डोळा — काय जाइलें फुलराणीला ?

★ ★ ★ ★

या कुंजांतुन त्या कुंजांतुन — इवल्याशा या दिवट्या लावुन,
 मध्यरात्रिच्या निवांत समर्थीं — खेळखेळते वनदेवी ही.
 त्या देवीला ओंव्या सुंदर — निझर गातो; त्या तालावर —
 झुलुनि राहिलें सगळें रान — स्वप्नसंगमीं दंग होउन !

प्रणयचिंतनीं विलीनवृत्ति—कुमारिका ही डोलत होती;
डुलतां डुलतां गुंग होउनी—स्वप्ने पाही मग फुलराणी:—

★ ★ ★ ★

“ कुणी कुणाला आकाशांत—प्रणयगायनें होतें गात;
हळुंच मागुनी आलें कोण,—कुणी कुणा दे खुंबनदान ! ”
प्रणय—खेल हे पाहुनि चित्तीं—द्विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमींच्या प्रेमदेवता—वान्श्यावरती फिरतां फिरतां—
हळुंच आल्या उतरून खालीं—फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनीं—त्या वदल्या ही अमुची राणी !

★ ★ ★ ★

स्वभ्रूमीचा जुळवित हात—नाच नाचतो प्रभातवात;
खेलुनि दमल्या त्या ग्रहमाला—हळुहळु लागति लपावयाला
आकाशींची गभीर शांती—मंद मंद ये अवनीवरती;
विरुं लागलें संशयजाल,—संपत ये विरहांचा काल.
शुभ्र धुक्याचें वख लेवुनी—हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमीं रंगत होती—तरीहि अजुनी फुलराणी ती !

★ ★ ★ ★

तेजोमय नव मंडप केला,—लख पांढरा दहा दिशांला,
जिकडेतिकडे उधळित मोतीं—दिव्य वन्हाडी गगनीं येती
लाल सुवर्णीं झगे घालुनी—हांसत हांसत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा—झकमकणारा सुंदर भोटा !
आकाशीं चंडोल चालला—हा वाङ्निश्चय करावयाला;
हें थाटाचें लग्न कुणाचें—साध्या भोक्या फुलराणीचें !

★ ★ ★ ★

गाउं लागले मंगलपाठ,—सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनईं मारुतराणा—कोकिल घे तानांवर ताना !
नाचुं लागले भारद्वाज,—वाजविती निर्झर पखवाज,

नवरदेव सोनेरी रविकर—नवरी ही फुलराणी सुंदर !
 लग्न लागतें ! सावध सारे !—सावध पक्षी ! सावध वारे !
 दंवमय हा अंतःपट फिटला—भेटे रविकर फुलराणीला !

★ ★ ★

वधूवरांनां दिव्य रवांनीं,—कुणीं गाइलीं मंगल गाणीं;
 त्यांत कुणीसें गुंफित होतें—परस्परांचें, प्रेम ! अहा तें !
 आणिक तेथिल वनदेवीही—दिव्य आपुल्या उच्छ्वासांहीं
 लिहीत होत्या वातावरणीं—फुलराणीची गोड कहाणी !
 गुंगत गुंगत कवि त्या ठायीं—स्फूर्तीसह विहराया जाई;
 त्यानें तर अभिषेकच केला—नवगीतांनीं फुलराणीला !

मंगलमय प्रेमकवन

सृष्टि निमाली स्वर्गहि नुरले । प्रेम मात्र मंगलमय भरलें
 तेज हरपलें तम मालवलें । उन्मनीत मन तन्मय मुरलें
 जागृति नव्हती स्वप्नहि नव्हतें । भाव मनोज्ञ स्फुरले तेथें
 सूरहि नव्हते शब्दहि नव्हते । गीतच हृदयंगम बनलें तें
 सृष्टि पातली स्वर्गहि आले । तेज-तमांचें मीलन झालें
 सूर उदले शब्द निघाले । विश्व कवन तें ऐकुनि धाले.

तारकांचें गाणें

कुणि नाहीं ग कुणि नाहीं । आम्हांला पाहत बाई
शांति दाटली चोंहिकडे । या ग आतां पुढें पुढें
लाजत लाजत । हळूच हांसत
खेळ गडे खेळूं काहीं । कोणीहि पाहत नाहीं. १

सुंदरतेला नटवून । कोमलतेला खुलवून
प्रेमाच्या वसतीकरितां । जगदंतर फुलवूं आतां
दिव्य सुरांनीं । गीतें गावुनि
विश्वाला निजवाथाला । वाऱ्याचा बनवूं झोला २

फेकुनि घा इकडे तिकडे । थोडेसे दंवबिंदु गडे
या निर्मल अवकाशांत । प्रेमाचें पेरूं शेत
दिव्यमोहिनी-। सर्वें गुंगुनी
विश्वाला वत्सलतेनें । प्रेमाचें गाऊं गाणें ३

सरितांच्या लहरींवरती । नाचूं या निर्भयचित्तीं
अर्धोन्मीलित फुलवोनी । लपूं चला कलिकांत कुणी
कवि हृदयांत । गरके घेत
जाउनिया खेळूं आतां । हीं गाणीं गातां गातां. ४

एकादी तरुणी रमणी । रमणाला आलिंगोनी
लज्जामूढा भीरुच ती । शंकित जर झाली चित्तीं
तिच्याच नयनीं । कुणी बिंबुनी
धीट तिला बनवा बाई । भुलवा ग रमणालाही. ५

१ सुंदर तें तें नटवून । कोमल तें तें खुलवून. २ जग सगळे. ३ दिव्य रवांनीं । गाणीं गावुनि । ४ मंदयामिनी ५ झोंप लागली जगताला । या ग आतां खेळूं चला.

सुखप्रांतीं गुंगवुनी । पुण्यान्हे दसवा कोणी
 आशा ज्या ज्यांच्या चित्तीं । त्याच रचा स्वप्नांवरतीं
 दयित चितनीं । विरहभावनीं
 दिवसां ही झुरली बाला । भेटूं द्या स्वपती हिजला. ६

अनेक असले खेळ करूं । प्रेमाशा विश्वांत भरूं
 सोडुनिया अपुलें श्वास । खेळवूं नाचवूं उल्हास
 प्रभातकाळीं । नामनिराळीं
 होऊनिधा आपण राहूं । लोकांच्या मौजा पाहूं. ७

संध्यातारक

दिनरजनींच्या हृदयावरलें
 प्रेमसंगमीं उद्भवलेलें
 मुग्ध तान्हुलें फूलच पहिलें !
 कीमल किरणीं, नभ फुलवोनी, खेळ खेळतें त्यांत. १

लहरींच्या सुंदर आंदोलीं
 लहानग्याची शय्या केली,
 रजनी ओंढ्या गाऊं लागली:-
 तूं लडिवाळा ! निज निज बाळा ! मातेच्या हृदयांत. २

विश्वाचें विश्रांतिस्थान
 तें माझ्या गुणिलाचें गान
 अशी गडे अक्षय गाईन !
 तूं वेल्हाळा ! निज निज बाळा ! मम गीतसुरांत. ३

तेजाला आन्दोलन देत
मंदपणें विचरे स्वर्वांत
शांत शांत अवघ्या गगनांत,
दिव्य अप्सरा, सुगुणागारा, प्रीतिगीति गातात. ४

त्या गीतींच्या मधु लहरींनीं
गुंगी चढुनी या तव नयनीं
लागो डोळा तुझा म्हणोनी—
मीही गातें, अस्फुट गीतें, हृदयाच्या हृदयांत. ५

झोंप कशी ती परी अजुनिहि
आज गडे तुज लागत नाही ?
सांग करूं तरि आतां काई ?
बघ ना बा रे ! विश्वच सारें; निजलें प्रभुहृदयांत. ६

आन्दोळीं तुज नीज न येई
घेते तर उचलुनि मी बाई
झांकियलीं ग मधुनेत्रें हीं
पदराखालें, झोंपीं गेलें, बाळ कसें इतुक्यांत ? ७

[ही कविता अगोदर चित्रमयजगतमध्ये छापिली होती. मासिक मनोरंजन मध्ये पुनः छापतांना मूळ कवितेंतील कांहीं पद्यपंक्ति गाळल्या आहेत; कांहीं ओळी बदलल्या आहेत, त्यामुळें चित्रमयजगतांत ती जशी प्रसिद्ध झाली तशीच पुढें छापली आहे.]

संध्यातारक २

दिनरजनीच्या हृदयावरलें
प्रेमसंगमीं उद्भवलेलें
मुग्ध तान्हुलें फूलच पहिलें !
कोमल किरणीं, नभ फुलवोनी, खेळ खेळतें त्यांत. १

- परमवत्सला जननी रजनी
संध्येचा पट दूर करोनी
रम्य गुलाबी फुलांवरोनी
चुंबुनि घे उचलोनी, बाळाला घे स्वकरांत. २
- ‘ आज दिसे पण मल्लू बाई
छबुकुल्याची मृदुमुद्रा ही ?
काय तरी सुकुमारा होई ?
खेलुनि दमलें गडे चिमकुलें झोंपलेच निमिषांत.’ ३
- स्वर्वायूंच्या दिव्यांदोर्ली
लहानशी मृदुशय्या केली
रजनी भोंव्या गाउं लागली—
तूं लडिवाळा ! निजनिज बाळा आतां पाळणियांत. ४
- ‘ विश्वाचें विश्रांतिस्थान
तें माझ्या गुणिलाचें गान
अशी गडे अक्षय गाईन
तूं वेल्हाळा निजनिज बाळा या मम गीत रवांत.’ ५
- स्वर्गाला आंदोलन देत
मंदपणें विचरे स्वर्वांत
शांत शांत अवध्या गगनांत
दिव्य अप्सरा, सुगुणागारा, प्रीतिगीति गातात. ६
- त्या प्रीतीच्या मधु लहरींनीं
गुंगी चढुनी या तव नयनीं
लागो डोळा तुझा म्हणोनी
मीही गांतें, अस्फुट गीतें, हृदयाच्या हृदयांत. ७
- झोंप कशी पण ती अजुनीही
आज गडे तुज लागत नाहीं
सांग करूं तरि आतां काई
बघ ना बा रे विश्वच सारें निजलें प्रभुहृदयांत. ८

कीं दोलीं तुज नीज न येई
 घेते तर उचलुनि मी बाई
 झांकियलीं ग मधुनेत्रें हीं
 पदराखालें, झोंपीं गेलें, बाळ कसें इतुक्यांत ?

९

श्रावणमास

श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोंहिकडे;
 क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे !
 वरतीं बघतां इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
 मंगल तोरण काय बांधिलें नभोमंडपीं कुणि भासे !
 झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तों उघडे;
 तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे !
 उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा !
 सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचें रूप महा !
 बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,
 उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि कीं एकमतें !
 फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती,
 सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निजवाळांसह बागडती,
 खिल्लारें हीं चरतीं रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,
 मंजुळ पावा गाय त्याचा श्रावणमहिमा एकसुरें !
 सुवर्णचम्पक फुलला, विपिनीं रम्य केवडा दरवळला,
 पारिजातही बघतां भामा, रोष मनींचा मावळला !
 सुंदर परडी घेउनि हार्तीं पुरोपकंठी शुद्धमती
 सुन्दरबाला या फुलमाला रम्य फुलें पत्री खुडती.
 देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत !
 वदनीं त्यांच्या वाचुनि ध्यावें श्रावणमहिण्याचें गीत !

फूलपांखरूं—फूलवेली

- ‘ हें फूल या उडत्या स्वर्गातील !
 माणिक हें बाहू गडे झुलतें आहे !
 हें तान्हें सृष्टीचें गोजिरवाणें ’
 कौतुकली मधुवदना हंसली वदली १
- ‘ स्वच्छंदी फूलपांखरा ! आनंदी
 माधविका पाठविते तुज या लोका
 ये, गाई चुम्बनमय गाणीं कांहीं
 खेळ इथें या कोमल कलिकेवरतें
 ही बाला फूलपांखरा ! चुंबि हिला ! ’ २
- फुलें नवीं मुग्धलतेवरतीं यावीं,
 त्यापरि ती प्रेमलता फुलली चित्तीं.
 हाय ! परी फूलपांखरूं तिचें दुरी !
 नातरि तें या सुमनीं स्वर्गचि बघतें ! ३
- ‘ थांब गडे धांवुं नको इकडे तिकडे
 कलिका ही मुग्ध हृदय उकली पाहीं !
 प्राणच तूं एक तिचा जीवनहेतू !
 थांब तरी— कठिणच गे नरजाति खरी ! ’ ४
- फूलवेली क्षणरोषें रञ्जित झाली
 ते बाण मदनाचे हरिते भान !
 रंगहि ते जडतेला जीवन देते !
 अरसिक तें फूलपांखरूं परि होतें !
 रसिक न कां हाय पण तिचा प्राणसखा ! ५

हैं सुमन	तुजवांचुनि चुंबिल कवण ?	
‘ सांग तरी ’-	गद्गदली फुलवेल परी	
‘ विरहानें	शून्य न का गमतीं भुवनें ? ’	
हृदयाला	पूर पुरा भरुनी आला !	६
‘ या आतां-	अन्त किती बघतां नाथा !	
मी फूल	या निर्जन रानांतील	
श्वासानें	व्यर्थ आर्द्र करितें भुवनें ! ’	
‘ व्यर्थचि कां ? ’	‘ कोण ?-बाहू ग प्राणसखा ! ’	७
सांज खुले	दिनरजनी मीलन झालें.	
दंव-माला	उपमा तरि कसली त्याला ?	
टपटपती	स्वभूच्या हृदयावरती	
कूजनही	मधुनि मधुनि ऐकूं येई !	८
सांजचि ती	वर्णावी कैशी गीतीं ?	
त्या छाया	कवि होता अवलोकाया	
कौतुकला	शब्द परी न फुटे त्याला !	
मूकपर्णी	अक्षय गुंगे हेंच मनीं	
‘ गोड भलीं	फूलपांखरूं-फुलवेली ! ’	९

बाल विहग

(अष्टदिशांचा गोफ)

सांज खुले सोन्याहुनि पिवळें हें पडलें ऊन
चोहिकडे लसलशित बहरल्या द्विरवाळी छान !
पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल
सांध्यतेज गिरिशिखरीं विखरी समोहनजाल
त्या तेजाचा प्राण चिमुकला संध्येचा दूत
बाल विहग आनंद मूर्तिमान् झुलतो गगनांत !
क्षणभर येथें क्षणभर तेथें, भिंगोरी साची
अवकाशीं जशि काय फिरविली फिरकी जादूची !
खेळाडू कविबाल करुनि जणुं भावांची होडी
मूर्तरूप देउनी तिला या वाऱ्यावर सोडी
गिरिशिखराचें गोडं फूल हें सांध्य तरंगांनीं
झुलुनि त्यांतला पराग कीं हा भरभरतो गगनीं !

★ ★ ★ ★

अष्टदिशांचा गोफ सभोंतीं हा भिरिभिरि पाहे
मंद झुले वनमाल वाहतां शांत झरा राहे.
समाधिस्त जणुं काय जाहलें हा गिरि हें रान
हा आनंदोद्रेक नाचरा गगनीं पाहून !

सुंदरतेचा जलसा असला पाहुनिया धाला
कालहि वाटे विस्मित चित्तें स्तब्ध उभा ठेला

★ ★ ★ ★

सृष्टिदेविच्या सगुणा बाळा स्वर्गाच्या तान्ह्या
नांवहि रे तव ठाउक नाहीं मज गोजिरवाण्या !
निजदेहाचा करुनि असा हा सुंदर आंदोल
आत्मरंगि रंगल्या मनाला झुलविसि कीं बोल !
किंवा कोणी दिव्य देवता जरि न दिसे मज ती
लीलेनें तुज हालविते कां घेउनिया हातीं ?

★ ★ ★ ★

सुंदरतेच्या सुमनावरचें दंव चुंबुनि ध्यावें
 चैतन्याच्या गोड कोंवळ्या उन्हांत हिंडावें
 प्रीतिसारिका गीत तियेचें ऐकावें कार्नी
 बनवावें मन धुंद रंगुनी काव्यसुधापानी !
 अंधाराचे पाश मनाचे हे गळुनी जावे
 चित्त वाटतें तरळ तुझ्यापरि खगबाळा व्हावें.

* * * *

भवदुःखाच्या अनंत डोहीं परि बुडतो पाहीं,
 शांति मिळेना क्षणभर जीवा विश्रांती नाही.
 काव्य-देवता अंतरली मज गरिबाला आज;
 काळ लोटला हाय किती मन वरिताहे लाज.
 आते माझे वातावरणीं तुजपरि भरभरती
 पंख तुटूनियां विव्हल पडलों मीं धरणीवरतीं

* * * *

सुंदरतेच्या मोहनांत मन अमुचेंही नाचे
 बंदहि होती शिथिल, हरपतें भानहि जगताचें.
 जीव ओढतो वरवर जाया चैतन्यापाठीं
 हाय ! सुटेना दृढ देहाची परि बसली गांठी !
 दिव्यानंदीं म्हणुनि उमाळा दुःखाचा दाटे
 सत्यहि जो आनंद कल्पनामय केवळ वाटे.

* * * *

अपूर्णताही यापरि मजला जरि बुडवी शोकीं
 चित्र मनोहर खगबाला परि मी तव अवलोकीं.
 अपूर्ण अपुलें ईप्सित झालें पूर्ण दिसे जेथें
 मनुजाचें मन सहज पावतें आकर्षण तेथें.
 तुजला बघतां भरभर उडतां कविता आठवली.
 कशीबशी ती त्वरप्रीतीस्तव या कवनीं लिहिली.

तडाग असतों तर—

- विमल चंद्रिका क्षितिजावरती
तरळ तारका चमचम करिती
दिव्य लोकिंची रुचिरा शांती
तुडुंब भरली गगनांत; १
- ग्रहाग्रहावर भरलें तेज
तेजाची लयलूटच आज
रात्रीचा शेवटला साज
देव करिति जणुं स्वर्गांत. २
- तेज दाटलें शांति दाटली
सौंदर्याची वेलहि फुटली
प्रेमाच्या नव पुष्पीं नटली
कविच्या हृदयांत. ३
- मंद तेज भवनीवरते तें
मधु एकांता वाढवितें तें,
त्यांत हि वारा हळूच हाले
निर्भर रुचिरानंदांत. ४
- या समर्थीं जर तडाग असतों
रम्य दिव्य तें रेखित बसतों
हीच शांतता अशीच धरितों
शुभ्र जलाच्या हृदयांत. ५
- [सौंदर्यानें जीवन बाणे,
प्रेम जागृती हो मग त्यानें
लहरीवर हें लिहुनी गाणें,
मग दिवसा बसतों गात. ६
- चित्रकराला कविरायाला,
अशक्य जे कां उठवायाला,
सौंदर्याच्या नव नव लीला,
त्या उठत्या मम हृदयांत.] ७

माझा लहानसा बाग

(श्लोक)

- हैं पांडुरंग नभ नील असोनि झालें
अभ्रें तदीय शरिराप्रति वेष्टियेलें
वाटे मना बहुत वृष्टि निशीत झाली
ऐशा सुशांत अरुणोदयि एक कार्ली १
- सकुतुक बघण्यातें बाल उद्यान जाई
श्रमुनि बनविलें जें पार्श्व भागास पाही
सुकुसुमधर तेथें पाहुनी सल्लतांला
नयनसुखद झाला बाग त्या बालकाला २
- प्रियकरजलपातें मोद वेलीस झाला
म्हणुनि जपुनि पर्णी ठेविती त्या पयाला
सहजच नग प्राप्ती त्यांस संतोष दे ती
बहुत रमवि बाळा तोय मुक्तावली ती ३
- निबीडतर पलुवी टवटवी नवी त्यावरी
चढे अमृत वर्षले म्हणुनि मेघ वृक्षांवरी
बहार नव पातला कितिक सल्लतांना तये
नवी रुचिर कांति त्या चिमुकल्याहि बागोस ये ४
- येथें दुरून तंव एक मधूप आला
जो मानसीं पिउनिया सुरभीस धाला
आनंदवृत्तिस निसर्गची लाट आली
बागेंत या चिमकुल्या करि रम्य केली ५

राहे न निश्चल कुठें क्षण एकही तो
 विश्रांति सौख्य नच अन्य(ही) भोग घेतो
 माधूर्य सौरभ सदा पिउनी रहातो
 काव्यांतरिं कवि जसा सुमनीं रमे तो ६

पुष्पावरी बसुनिया क्षण एक संथ
 राहे अधांतरिं मुखें रव मंजु गात
 शुंडा मृदू मग मधूप्रति आकळायी
 पुष्पीं धरी वरि मधूस क्षणैक पेया ७

बघुनी दंग मधूप फुलांवरी
 पवन वाटत मःसर हा धरी!
 लववितो म्हणुनी स्वबलें लता
 जरि नसे लव लाभहि कोणता ८

स्वभाविकचि चंचला गति यदीय लक्ष्मीपरी
 सुखांत असतां अहा ! स्वमनभंग झाला वरी
 गमे भ्रमर जाहला खचित त्यामुळें बावळा
 नसे स्वमनभंगसे खचित दुःख या भूतला ९

सुटे सुमन, आळवी भ्रमर काय गानें तथा
 वियोगधर शोधितो उपवनीं तदीय प्रिया
 दिसे न नयना कुठें म्हणुनि धीर त्याचा सुटे
 फुटे स्वमनिं कामवृक्ष न तयेंच कार्यां नटे १०

सुपुष्प नव लाधलें पुनरपी जसें भेटलें
 स्वपूर्वविधिच्याबलें हरित वित्त वाटे भलें
 अपार सुख मानवा गमत कीं तयानें जसें
 दुजे कुसुम भेटतां भ्रमर मानसीं होतसे ११

क्षणभरी मग गुंगत त्यावरी
दिसत मोद किती स्वमनीं धरी
सुखविण्याप्रति त्याप्रति गायनें
करित उच्चरवें मग बोलणें

१२

बागेंत ज्याची सुमती रमे ती
कर्णी मुलाचे रव मंजु येती
होता जरी बंभर मात्र हो तो
बालास सत्गान समान होतो

१३

दृष्टी त्याची मग अन्य भाती
सोडोनि झाली भ्रमरा पहाती
तेजस्विनी कृष्णपणा धरी ती
कांती मुला वाटत तोषदा ती

१४

मधुग्रहण तो करी बघुनि बाल ती तस्कृती
धरोनि विपरीतता परिहि तापला निश्चितीं
अहा अधम गांजिसी धरुनि दुष्टता मानसीं
फुलांस तरि नीच तूं कृति वरोनि हें दाविसी

१५

स्वशुंड सुमनास टोचिसि अहा सुईच्यापरी
खरा बहुत दुष्ट तूं कृति कथी तुझी ही खरी
म्हणोनि तुज शासणें खचित योग्य वाटे मना
स्वरूप नच योग्यता मिळवि सत्कृतीच्याविना

१६

वदोनि इतुकें करी कुसुम रक्षणा धावणें
सुशब्द तंव आयके, 'नच छळी तथा ताडनें
अकार्य करण्यास तूं नच प्रवृत्त हो हे मुला
नसे भ्रमर दुष्कृती स्वमनिं जाण गा हे तुला,'

१७

घदे कवण, पाहण्या करित वक्र दृष्टी जरा
 बघोनि जननीप्रती क्षणिक जाहला लाजरा
 सुबोधरस त्याप्रती जननि जाहली अर्पिती
 मुलांस्तव तयांतली सुवचनेंच सांगेन ती १८

‘मुला न म्हण टोंचितो भ्रमर तो स्वशुंडा फुला
 पितो सुरस तो, गुणग्रहण सांगतो बा तुला
 धरोनि बहु मोद तो रस सदा जसा चाखितो
 तसा पिउनि तूं भुले सुगुण मानसीं वांछितो १९

गुणग्रहणमाधुरी सतत सेविती त्यां कळे
 कळे न इतरांस ती कथुनि गोडवे ही बळें
 सदा कमल सेवितो भ्रमर त्यावरी गुंगतो
 कशास, तरि काय हें स्वमनिं भेक जाणेल तो २०

(आर्या)

सुगुण ग्रहणार्थ झटे जरि पडले कष्ट त्यांत सोसावे
 नच सोडी कमलांते भ्रमर जरी बद्धतेसही पावे ’ २१

तृणपुष्प

मनोवेधका सृष्टिसतीच्या अगा चिमुकल्या बाला स्वागत, तव ये तृणासहित या भूतें डोलविण्याला.	१
सजल नील घन करोनि गेले अमृताचा वर्षाव चलत्तणावरि तुला पाठवी प्रेमभरें मग देव	२
खेल लाडक्या या सृष्टीच्या अंकावरती आतां घे आंदोलन सुखें ताल दे या विहगांच्या गीतां	३
या वायूच्या प्रशांत लहरी, हे गगनाचे श्वास या प्रेमाच्या लाटा सुमना, चुंबुनि घे तूं यांस	४
म्हणोत कोणी तूं अवनीच्या उदरांतुनी आलास मज गमसी परी नभोविहारी देवदूत तूं खास	५
ही मोहकता, तुझी फुला ही प्रेमनिर्भरा वृत्ती सदानंद हा उद्भवेळ कां या भूपृष्ठावरती	६
सदैव सस्मित, सदैव अपुला डोलत तूं असतोस दुःख सृष्टी कधीं स्पर्शली नाहीं तव चिन्नास	७
तुला तुडविती कितेक करिती तुजवरती आघात म्हणोनि नाहीं कधीं पाहिलें खिन्न तुझें मी चित्त	८
मैदानावर मी मित्रांसह या खेळाया येतों प्रतिवर्षीं तुज बघतों येथें, सर्वेच वेडा होतों.	९
तुझीं चुंबनें असंख्य घेतों, धरितों तुज हृदयार्शीं वृषि न हो परि चित्त धांवतें पुनः पुन्हां तुजपार्शीं	१०
तृणपुष्पा चल, तुज कवितेच्या ठेविन उद्यानांत सख्या रहा तूं तिथें निरंतर, रंजव माझें चित्त.	११

आनंदी पक्षी

केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूरवरी, ॥
आनंदाची सृष्टी सारी । आनंदें भरली ॥ १ ॥

आनंदाचे फिरती वारे, । आनंदानें चित्त ओसरे, ॥
आनंदें खेळतो कसा रे । आनंदी पक्षी ! ॥ २ ॥

हिरवें हिरवें रान विलसतें, । वृक्षलतांची दाटी जेथें, ॥
प्रीती शांती जिथें खेळतें । हा वसतो तेथें ॥ ३ ॥

सुंदर पुष्पें जिथें विकसलीं । सरोवरीं मधु कमलें फुललीं ॥
करीत तेथें सुंदर केली । बागडतीं छंदे ! ॥ ४ ॥

हासवितो लतिकाकुंजांनां, । प्रेमें काढी सुंदर ताना, ॥
आनंदाच्या गाउन गाना । आनंदें रमतो ॥ ५ ॥

जीवित सारें आनंदाचें । प्रेमरसानें भरलें त्याचें ॥
म्हणोनिया तो रानीं नाचे । प्रेमाच्या छंदें ! ॥ ६ ॥

आम्हांकरितां दुर्धर चिंता । नाना दुःखें हाल सभोता ! ॥
पुरे ! नको ही नरतनु आतां । दुःखाची राशी ! ॥ ७ ॥

बा आनंदी पक्ष्या, देई । प्रसाद अपुला मजला कांहीं, ॥
जेणें मन हें गुंगुन जाई । प्रेमाच्या डोहीं ॥ ८ ॥

उंच भराण्या मारित जाणें । रूप तुझें तें गोजिरवाणें ! ॥
गुंगुन जाइल चित्त जयानें । दे दे तें गाणें ! ॥ ९ ॥

सुकलेलीं फुलें

(अंजनीगीत)

आयुष्याच्या प्रभातकालीं
चित्ताच्या क्षितिजावर आलीं
सुस्वप्नें तीं क्षण लकलकलीं—
विलयाला गेलीं. १

कालतरुंचीं गलित फुलें तीं
पुनरपि फुलतिल कां मजभोंतीं
स्मरतां त्यांना अहा उसळती—
हृदयाच्या वृत्ती. २

स्मरणाच्या थडग्यांतुनि या रे !
सुमनांनो भूवरतीं सारे !
खेळ करूं ते पुन्हां एकदां
पूर्वीं जे केले ! ३

दिव्य माक्षिया नक्षत्रांनो !
बाल्यवर्नीच्या वनविहगांनो !
या चिमण्यांनो ! या छकुल्यांनो !
या या या आतां ! ४

प्रेमपूर्णं मधु बाल्य अहा तें
तुम्हांसंगतीं येइल येथें
मीही सोडुनि तारुण्यातें
होइन बाल पुन्हां. ५

प्रेमावांचुनि अन्य न कांहीं
दुष्टपणाचा स्पर्शहि नाहीं
अंधाराचा मागमूसही.
न दिसे ज्या ठायीं; ६

त्या बाल्याच्या सीमेवरते
 दुष्ट मत्सरी जगतापरते
 प्रेमाचें साम्राज्य सभोंते
 बनवोनी राहूं. ७

स्वानंदाच्या त्या रानांत
 मृदु हास्याचें पेरुनि शेत
 परस्परांचे धरुनी हात
 नाचूं स्वच्छंदें. ८

सखविशिष्ट प्रेमावरती
 स्वर्गांची जर आहे वसती
 नयन रज्जुंनीं बांधुनि आणूं
 तर तो भूवरती. ९

ज्या प्रीतीच्या मंजुळ नादें
 बाल्याच्या मोहोनी छंदें
 वाजविली मुरली गोविंदें—
 सर्वांना ठावें १०

ती मुरली घेवोनी हार्तीं
 दिव्य नाद तो भरित दिगन्तीं
 या बाल्याच्या सीमेवरती
 आपणही राहूं. ११

पांखरास

पांखरा, गाइलें तुला कधींहि न कोणी
 न च अश्रु गाळिले कुणीं वनीं येवोनी !
 निःश्वास धांवती सौख्यामागें सारे
 दुःखाचा वाली कुणा कुणी हि न बारे !
 मधु सुखद उष्णता भिळतां रविरायाची
 हीं पवनांदोलीं कमलें उमलायाचीं.
 तेव्हांच कोकिला मैना गातिल गाणीं,
 होतील फुलें स्मरविन्हल त्या गीतांनीं.
 त्या मधुर मुखीचें अश्रुमाळ चुंबीत
 झुलतील फूल-पांखरें निजानंदांत.
 रविवदनावरचा रंग जरापरि बदले,
 मम गान, सर्व सौंदर्य, सर्व हे थिजलें !
 या मत्त कोकिला गिरिकुहरीं रडतीलें
 कोंवळ्या कळ्या मोडोनि मान पडतील;
 लवदार मनोहर वेलबुटी नवलाची
 त्या काळीं कोठें नाहीं प्रगटाय्याची
 रवि वरतीं वरतीं चढत चढत गगनांत
 अंगार भरिल या मंद शीत पवनांत;
 निष्प्रेम मनाचें गाणें केविलवाणें
 तें तुझें मात्र राहिल जसेंच्या तैसें.
 ती पूर्वतारका प्रभातरेषेवरतीं
 जशि काय उभी सौंदर्यदेवता होती;
 पीतांबर कसिले, रानवेत्र धरि हातीं^१
 शिरिं मुकुट कळ्यांचा त्रिलोकसुखदा मूर्ति

१ भराभर २ सोडुनी आघ्र जातील ३ परिधान करी ती पीतांबर कंठिभागीं

हळुंवार हिमाचें अवगुंठन हलवोनी
 बोलेल्लें सर्व निद्रिस्त विश्व म्हणवोनी.
 सारून जरा कचभार बालिका पाहे.
 एकेक तारका समाधिचें सुख लाहे.
 निद्रिस्त भूमिला स्वप्न जणों हें दिसलें,
 स्वप्नांत लाडके, सुंदर डोळे भिजले,
 स्मरतां हि जया हो रोमांचाची भरती
 मधु मंद अहा ती घटिका सौख्यद होती.
 परि तोहि काळ तव हृदया नच सुखदायी,
 निष्प्रेम मनाला कोठेंही सुख नाहीं.
 चुंबीत गुलाबी गाल मधुर संध्येचा
 कर वरती आला सुंदर रविरायाचा,
 जग समाधिस्थ जणु सर्व सर्व हें होतें,
 परि शांतिलेशही नव्हता ठाउक तूतें !
 बैसून कुठें तरि कांटेरी झुडुपांत
 तव हूं हूं हूं चें होतें गीत वहात !
 येईल एक परि धन्य दिवस सौख्याचा
 जो करिल तुझ्यासह अंत तुझ्या गीताचा.
 फिरवून भरारा गोफण तो झाडील
 कांठ्यांवर उपडें भग्न हृदय पाडील !
 मग एकच धडकी, एकच अंतिम बोल
 बोलतें तुझें हें जळतें हृदय निवेल !

अप्सरांचे गाणें

सुमनांच्या गर्भामार्जी । रसगंगा भरली ताजी
आजूबाजूला वसलीं । शुभ्र अद्रिशिखरें सगळीं
सांभाळुनि उतरा बाई । वेळ गडे स्नानाची ही ॥ १ ॥

★ ★ ★ ★

गर्द दाट मधली झाडी । मंदमंद हलवा थोडी
पराग सुमनें हसलेलीं । नीट बघा पायाखालीं
पुष्पांचा बसला थाट । हळू हळू काढा वाट ॥ २ ॥

★ ★ ★ ★

गोड सुवासाचे मेघ । आळसले जागोजाग
द्विमकणिका त्यांच्या पडती । गोड गोड आंगावरती
पुनीत ही गंगामाई । स्नान करा झटपट बाई ॥ ३ ॥

★ ★ ★ ★

संध्येच्या कोमल किरणीं । नटुनि थटुनि वस्त्राभरणीं
गुंजतसे अक्षयगीतें । बैसुनि त्या भृंगावरते
मग अपुल्या भरभर जाऊं । देवांचें दर्शन घेऊं ॥ ४ ॥

दीपशिखा

दीपशिखे फडफडतेसी । कां म्हणुनी वद गे मजसी
तेजाचे पसरुनि पंख । विगतभान होउनि देख
धडा करुनि जीवाचा ही । कुठें उडूं बघसी बाई ?
हर्ष शोक उन्माद गडे । उदासता कीं तुला जडे ? १

स्वैराची केवळ पुतळी । तूं तर बाला अनलकळी
आवरणें देहाभंवती । हीं तुझिया, तुज आडविती
म्हणुनिच कीं मारुन उडी । तोडुनिया त्यांची बेडी
स्वैराला भेटायाला । जीव तुझा उत्सुक झाला ? २

[ही मधुरा मारुत लहरी । मंद मंद संचार करी
रम्य तिचा करुनी वारू । विश्वभरी विचरूं विहरूं
जें न पाहिलें कधीं कुणीं । दिव्य दावुं तें प्रगतवुनी
इच्छा कीं असल्या कांहीं । नाचविती तुजला बाई !] ३

किंवा तुजभंवती जमल्या । अदृश्यरूपें दीपकळया
कीं त्यांची फुलली बाग । त्वन्नयनीं दिसते सांग
प्रेमभरें चुंबायाला । कडकडुनी भेटायाला
तोडुनि हे हृद्बंध गडे । धांवतेस कीं तयांकडे ? ४

किंवा त्या ताराज्योती । नील नभीं लुकलुकताती
सखी तयांची तूं म्हणुनी । त्याच बाहती तुला कुणी
ती त्यांची बोली कळली । खूण पटे हृदयामधली
जीवाचा ओढा लागे । श्लेष घालिसी त्यांमार्गे ? ५

तेजाचे डोंगर वरती । कासारहि सरिता असती
विश्वजननिचें दूध गडे । तेथ वर्षतें चोंहिकडे
नक्षत्रें वाळें गगनीं । दूधच तें त्यांच्या वदनीं
सुधा सुधा प्राशायाला । तीच-लागली भूक तुला ! ६

- भूक लागली—माझाही । तळमळतो आत्मा बाई
पाजुनिया निजविल त्याला । माय अशी न दिसे मजला.
ती आई तुजला बाई । दिसली ग शंका नाही
देहपात्र हें झुगारुनी । म्हणुनिच तूं उडसी गगनीं ७
- थांब थांब गे निमिषभरी । थांब येवढी कृपा करीं
निश्चसितावरती बसुनी । दिव्य तुझ्या तेजामधुनी
जड मूढा येऊं देई । याहि, तुझ्यासंगें ताई !
परम धाम हृदयाचें तें । दाखव गे दाखव मातें ८
- आई ती हृदयीं भरते । जल नयनीं भरुनी यें
बहु दिवसां ताटातूट । दे करुनी आतां भेट
गाय वासरुं एक करीं । पुण्य पुण्य घे शिरावरी
ने ने ने उचली बाई । चल झरझर घेउनि जाई ९
- आईच्या मांडीवरती । गोड अहाहा शब्द किती
प्रेम सुधा कळोळच ते । चल जाऊं राहूं तें
तूं भगिनी मी तव भाऊ । दोघेही एकच होऊं
आईच्या हृदयांत गडे । ऐक्य तुझें माझेहि घडे १०

धर्मदीपिकेंत कंसांत दिलेल्या चार ओळी नाहीत; पण बालकवींचे आप्त व
स्नेही श्री. वासुदेव कृष्ण भावे यांच्याजवळच्या हस्तलिखितांत त्या आहेत व तें
हस्तलिखित बालकवींच्या हातचें असावें असें श्री. भावे यांचें मत आहे. —संपादक

‘ वनमुकुंद ’

(अगदी पहिली कविता)

निंब जांब जांभूळ शेंदरी । तुळशी बहुतचि झांक मारी ।
जणुं काय ती येई धांवुनि । असेंच वाटे पहा साजणी ।
पुढें पाहिलीं खैरीं झाडें । तशीच मोठी मेंदी वाढे ।
जाह् जुई ती फार वाढली । गुंफा मोठी बहुतचि झाली ।
अशा वनीं मीं ऐकिलि मुरली । तिला ऐकुनि वृत्ति निमाली ।
काय कथूं त्या सुस्वर नादा । पुढें पाहिलें रम्य मुकुंदा ।
गोपांनीं तो वेष्टित झाला । गळीं फुलांचा हार शोभला ।
कटिं पीतांबर सुंदर दिसला । गोप खेळती नाना लीला ।
कितीक खेळती आठ्वापाठ्वा । कितीक खेळती दांडु विठ्वा ।
अशा करिति ते नाना लीला । देवहि भक्ता आधिनि झाला ।
वाटतें जावें, तत्कमलमुखा पाहावें ॥

आवाहन

श्रमलें दमलें वणवण फिरुनी गगनीं रविकरजाल.
शिणल्या सुंदर सांध्यदेविचें हो घर्मांकित भाल;
शिणले मारुत, खिन्न पयोधर दुर्धर साहुनि ताप
शून्य गिरिदरी जर्जर निर्झर गळती आपोआप.
उदासवाणें एकच गाणें शून्य मनें वनराई
घोळित राही, लागुनि तंद्रा शीण भरे तद्देहीं.
शिणलें कोणी संसाराचा वाहुनि माथां भार,
अनंत चिंताकाहूरांनीं भरे कुणाचें ऊर
गायन गातां शिणली माता, शिणलें तान्हें बाळ,
शिणला पालख; मंद हालुनी घालविताहे काळ.
शिणली काया, शिणली माया, शिणले लोकाचार,
सौख्यहि शिणलें, दुःखहि शिणलें, शिणले तत्वविचार.

कालवंडल्या वातावरणीं ये करुणामय वाणी,
 शीण पावली प्रीतिदेवता ब्रह्मांडाची राणी.
 जगन्मोहिनी काव्यविणेचा मंद पडे रणकार,
 ग्रहगोलांवर गंधर्वांचा एक जुळेना सूर,
 पक्षपणाची पिवळी छाया सुंदरतेवर रांगे,
 ब्रह्मांडांची शीण पावलीं, श्रमलीं, दमलीं आंगें
 ये ये ये जगदेक माउली ! ये रजनी लवलाही
 सृष्टिदेवता नातरि बुडते भीषणतेच्या डोहीं.
 तव अधरावर जन्म पावती नंदनवनिंचे घात,
 नवजीवन ये उसळुनि तुझा वरती फिरता हात.
 तुझिया स्पर्शें मृदु पल्लविता शांत लता ही घेई;
 दिव्यदर्शनीं तुझ्याच जननी, फुलते सुंदरताहि,
 आद्यदेवते, रजनी, ये ये निजले श्रीभगवान,
 ब्रह्मांडाचा भार माउली तुजविण वाहिल कोण ?
 प्रीति देविला नवसंजीवन कोण पुन्हां देईल ?
 ग्रहगोलांना निज कक्षांतुनि कोण पुन्हां नेईल ?
 ये ये रजनी, ये फिरफिरुनी, येशील न तूं जेव्हां
 प्रलयकाल या ब्रह्मांडाचा सत्वर होइल तेव्हां !

शुक्रोदय

सौंदर्ये शब्दांतीत—स्वभूर्वर अवतरत,
 तेजाची फुटली पेठ—दिव्यवाची लयलूट
 कृष्णपक्षिची चंद्रकला—स्यावरतीं तरते विमला
 शांति दाटली निस्तुल ही—मंद कौमुदीसह वाही
 स्वर्गाच्या वरचे तेज—तारांगणि भरलें आज
 त्यांतच तमही भासतसे—रजनीचे मधुमंत्र जसे
 निश्चितपणा अवनीला—निश्चितपणा गगनाला
 विश्वामर्धि मिश्रित झाला—निस्पंदपणा अवनीला
 तेजतमांचे झुंज परी—अव्यक्त नर्भीं हांस्य करी
 संधिकाल अत्युत्कट तो—क्षितिजावर अस्फुट फुटतो !
 अत्युत्कट सगळें कांहीं—नित्य नवी शोभा पाही
 सौंदर्य वेडें झालें—तेजाची वारुणि प्यालें.
 दिव्याच्या मागुनि चाले—विश्व खरें, कळुनी आलें
 केंद्र तथा सौंदर्याचा—शुक्र नर्भीं उगवे साचा.
 मुकुट कळ्यांचा दिव्य शिरीं—पीतांबर परिधान करी
 तेज विखुरलें चोंहिकडे—पुष्पावर गगनीं उघडें
 मंगल मंगल गीत म्हणे—अस्फुट रजनी मूकपणें
 बाल सुधाकर बालकरीं—बालशिरीं अभिषेक करी.

अनंत

- अनंत तारा नक्षत्रें हीं, अनंत या गगनांत
अनंत दीप्ती, अनंत वसुधा हे शशिसूर्य अनंत १
- वरती खालीं सर्व सांठलें वातावरण अनंत,
माप कशाचें, कुणा मोजितां, सर्व अनंत अनंत २
- कितेक मानव झटती करिती हाडाचें ही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी ३
- म्हणोत कोणी ' आम्हीं गणिला हा ग्रह हा हा तारा '
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा ४
- विशाल वरती गगन नव्हें हें विश्वाचें कोठार
उदात्तेचा सागर हा चिच्छांतीचा विस्तार ५
- कुणी मोजिला कुणास त्यांची लांबी रुंदी ठावी
फार कशाला दिग्ग्वनितांची तरी कुणी सांगावी ६
- अनंत सारे विश्व, जाहलें अनंतांत या लीन
क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान ७
- तव वैभव हें, तुझीं धनें हीं, हे अत्युच्च महाल
(तील कां गगनांस भेदुनी ? अनंत का होतील ? ८
- तुझ्या कीर्तिचें माप गड्या कां काळाला मोजील,
ज्ञान तुझें तूं म्हणसी ' जाइल ' कोठवरी जाईल ९
- ' मी ' ' माझे ' या वृथा जल्पना तूं कोणाचा कोण,
कितेक गेले मी मी म्हणतां या चर्कीं चिरडून. १०

भ्रमर आणि कवि

सखया भ्रमरा सदैव होसी तूं कमलावरि गुंग कवितेचा मी दास पदाशीं तिच्याच असतों दंग	१
चाखुनि घेसी पुष्पांमधला तूं मधुतर मकरंद काव्यरसास्वादाचा मजला तसाच भारी छंद	२
प्रेमभरांनें तूं पुष्पांवर सदैव गासी गाणें आळवितों मी कवितादेवी मंजुल आलापानें	३
बागडसी तूं स्वैर मजेनें नभांत गरकें घेत बागडतो मी सूज्ज जनांना हर्षभरीत करीत	४
समशीलाचें आपण दोघे ये ये भ्रमरा आतां उडूं बागडूं फिरूं मजेनें नुरें कशाची चिंता	५
ये प्रिय सखया वनलतिकांच्या झोपाळ्यांत बसून गाऊं सुंदर गीत आपुलें होऊं त्यांत विलीन	६
ये ये कमलीं प्रेमबंधनें बांधुनि घेऊं काया आनंदाच्या सुधासमुद्रीं जाऊं स्नान कराया	७
वनरार्जीतुनि कुंजांमधुनि वेणुध्वनी करून वात विहरतो त्याचा जाऊं आपण पंथ धरून	८
ये ये स्वच्छंदानें मारूं नभांत उंच भराऱ्या गिरक्या घेऊं परमानंदें ओसरल्या ज्या साऱ्या	९
रम्य गायनें वेधुनि टाकूं चाल दिशांना चारी अमृताचा वर्षाव करूं ये ईशाच्या बाजारी.	१०

शारदीय सौंदर्यदेवता

प्रभातकाली काव्यतारका सोज्ज्वल गगनांत
उदयाचलिं परिधान करुनिया पीतांबर येत,
मुगुट कळयांचा शिरीं, उपेचें सिंहासन केलें
हालवीत कचभार सृष्टिचें उत्थापन बोले.

प्रसन्न पवनें जलदजाल तें अपसारुनि नेलें
तारामंडळ विश्वविभव हें आकाशीं ठेलें.
कणां-कणांनीं शुद्धचेतना भरुनी अवकाश
सर्व धुवुनि हा निवळ साजिरा रंग भरे व्यास.

पिकलीं शेतें मंद वायुनें आंदोलन घेतीं
सौंदर्याच्या मूर्त देवता वनमाला होती.
निर्झरिणी या मुक्तमण्यांचें घेउनि भांडार
विमल सैकतामधुन हालतां चमचमती फार.

हा कुरणांचा थाट दाटला वर्णावा कोणी ?
शारदीय सौंदर्यदेवता अवतरली भुवनीं.
आर्यभूमिच्या दिव्य पुरातन या देवी दोन
शरदेवता उपादेवता झाल्या अवतीर्ण.

भूवरचा संसार दाविते सुफलित ही बाला
तसा स्वर्ग-संसार आमुचा दिव्य तिनें केला.
एक गातसे मानवतेचें मधुमंगल गाणें
देवपणाचें दिव्यमंत्र परि धरिले दुसरीनें.

बाळें तीं खेळत होतीं

स्वर्गाच्या तेजोगर्भी । बाळें तीं खेळत होतीं
वत्सलता प्रभुरायाची । जोजवी तया निज हातीं.
झुलवी त्या पाळण्यांत । छायामय मधु रजनी ती

संध्येची सुंदर तारा

करि त्यावर विंझणवारा

लडिवाळें परमोदारा—

देवास बहू आवडती । बाळें तीं खेळत होतीं.

बैसून सूर्यकिरणांत । सोन्याच्या कारंज्यांनीं
कधिं जलद जाल खुलवावें । स्वर्गाय सुधेनें त्यांनीं
कधिं चंद्रकला सजवावी । नवरंगीं हार विणोनी

शांतीचा करुनी पांवा

अवकाशीं सूर भरावा

नक्षत्रलोक झुलवावा

सौंदर्यें उधळित होतीं । बाळें तीं खेळत होतीं.

एकदां सडा संध्येचा । शिंपून महोत्सव केला;
बनविलें बीन बाळांनीं । ओढूनि सूर्यकिरणांला
तें वाद्य वाजवायाला । अनिवार इर्ष हृदयाला

ते सांध्यगिरी बहुवर्णी

छायामय त्या निर्झरिणी

गजबजल्या सुरललनांनीं

परिसायां देवहि येती । बाळें तीं खेळत होतीं.

वाद्याचे ते झंकार । एकेक जसे उदयाला
एकेक सृष्टिचें फूल । लागे मग उमलायाला
निःस्तब्ध मूक गगनाला । निमिषांतच मोहर आला.

आनंद गडे आनंद

गाण्याचा एकच छंद

स्थिर भरला परमानंद

ये रंगनाथ संगीतीं । बाळें तीं खेळत होतीं;

परि हाय ! कुटुनि तरि आलां । अति तीव्र विषारी वारा
कंपित हो एकाएकीं । मधु दिव्य देश तो सारा
बाळांचे गळले हात । बीनाच्या तुटल्या तारा

ती स्वप्नसृष्टि जळाली

गाण्याची तार गळाली

काजळी चढे वर खालीं

झाली हो माती माती । बाळें तीं खेळत होतीं.

या खोल भूमिगतेंत । अंधार खळाळत होते
मोहाचे वीख विखारी । बेभान करी सकलांतें
वान्यावर भेसुर भारी । अंधुकता पसरित ये तें !

वाफारा तो लागोनी

तीं रम्य बालकें तान्हीं

कळमळुनी पंचप्राणीं

कोसळुनी खालीं येतीं । बाळें तीं खेळत होतीं.

मग भयद काळडोहांत । भोवंडुनि गरके खाती
फणि डंख विखारी मारी । वर लाट चपेटा दे ती
अंगार ! तडकतें-लाही-। जंजाळ जिवाचे होती.

तडफडती माशावाणी

अःक्रंदति करुणागानीं

हा हा ते हाल बघोनी

पाषाणहि भंगुनि जाती । बाळें तीं खेळत होतीं

कळवळुनि शेवटीं आला । यमधर्म सुमन्नेहाळ
 जर्जरित बाळ गालांत । निश्चेष्ट दृष्टि तेजाळ
 मालवती जीवज्योत । लवली ती किंचित्काळ
 अप्सरसा निर्भरचित्तीं
 गंधर्व गायनें गाती
 स्वर्गांत दिवाळी होती
 जातीं न परंतू वरतीं । बाळें तीं खेळत होतीं.

कवि-बाळें

स्वर्गाच्या तेजोगर्भीं बाळें तीं खेळत होतीं
 वत्सलता प्रभुरायाची जोजवी तयां निजहातीं !
 झुलवी त्यां पाळणियांत छायामय मधु रजनी ती;
 मोत्यांचें घालुनि पाणी
 स्वर्गंगा त्यांना न्हाणी,
 लडिवाळें बाळें तान्हीं
 देवाचीं आवडतीं तीं—कविबाळें खेळत होतीं !

बैसूनी सूर्यकिरणांत सोन्याच्या कारंजांनीं
 कधिं जलदजाल खुलवावें स्वर्गीय जादुनें त्यांनीं
 कधिं चंद्रकला सजवावी ज्योत्स्नेचें जाल विणोनी
 शांतीचा करुनी पांवा
 कधिं रात्रीं सूर धरावा,
 नक्षत्रलोक डुलवावा,
 सौंदर्ये उधळित होतीं—बाळें तीं खेळत होतीं !

एकदां सडा संध्येचा शिंपुनी महोत्सव केला
बनविलें बीन ओढोनी कोंवळ्या सूर्यकिरणांला
तें वाद्य वाजवायाला बाळांचा मेळा आला;

ते सांध्यगिरी बहुवर्णी
छायामय त्या निर्झरिणी
टाकिल्या क्षणीं व्यापोनी !

परिसाया देवहि येती ! बाळें तीं खेळत होतीं !

वाद्याचा ये झंकार एकेक जसा उदयाला
एकेक सृष्टिचें फूल लागे हो उमलायाला !
निस्तब्ध मूक गगनाला, निमिषांतच मोहर आला
आनंद गडे-आनंद

गाण्याचा एकच छंद
हो चोहिकडे गोविंद

ये रंगनाथ संगीतीं । बाळें तीं खेळत होतीं !

परि आला तीव्र विषारी, हा न कळे कुठचा वारा ?
कंपित हो एकाएकीं, कां दिव्य देश हा सारा ?
बाळांचें गळले हात, बीनेच्या तुटल्या तारा !

ती स्वप्नसृष्टि जळाली
गाण्याची तार गळाली,
काजळी चढे वर खालीं,

झाली हो माती माती ! बाळें तीं खेळत होतीं !

त्या खोल भूमिगतेंत अंधार खळाळत होते.
मोहाचें जालिम वीष बेभान करी सकळांतें
वायूसह तीव्र विषारी अंधुकता पसरित येते.

वाफारा तो लागोनी
तीं दिव्य बालकें तान्हीं
कळमळुनी पंचप्राणीं

कोसळुनी खालीं येतीं ! स्वर्गीय दिव्य बाळें तीं !

कडकडला गगनीं तारा ढांसळला भूवर आला !
 स्वर्गीय तेज मालवुनी पाषाण क्षणाधीं झाला !
 हा प्रभाव या जगताचा ! दोषांचें यांत कुणाला ?
 स्वर्गाचे ते शृंगार
 प्रेमाचे मौक्तिकहार
 गांठिता जडाचें दार
 जडतेनें वेष्टित होतीं ! स्वर्गीय दिव्य बाळें तीं !

काळाच्या आवतांत भोवंडुनि गिरके ध्यावे,
 चांचपतां अंधारांत टेंचालुनि विन्हल व्हावें !
 जें जीवित या जगतीचें तें त्यांस कसें मानावें ?
 जीवास आग लागोनी
 तळमळती माशावाणी
 स्मरुनी ती पूर्वकहाणी
 फोडितात टाहो चित्तीं—बाळें तीं खेळत होतीं !

परि त्याच दीर्घ किंकाळ्या ठरतात जगार्चीं गाणीं !
 निःश्वास आंत जे कढती ती स्फूर्ति लोक हा मानी
 संतस अश्रुमालेला गणितात कल्पनाश्रेणी !
 गौरवितें विश्व कवींना,
 जग सर्व डोलवी माना,
 परि मुग्ध मधुर आत्म्यांना
 त्या काय बोंचतें चित्तीं—बाळें तीं खेळत होतीं !

[' बाळें तीं खेळत होतीं ' व ' कवि बाळें ' या दोन वेगळ्या कविता नसून एकाच कवितेचीं दोन रूपें आहेत, हें वाचकांच्या सद्गंध्यानांत येईल. -संपादक]

सृष्टीच्या गायकास

गा गा गा विहगा गीतें
टाक भारुनी जगतातें
सुंदर वातावरणांत
निर्मुनि देवाचे दूत
जड जगताला
शून्य नभाला
ब्रह्मांडाला
जीवित नव अर्पायातें
गा गा गा विहगा गीतें ॥ १ ॥

आकाशामधले बोल
सृष्टीचे मंजुळ ताल
एकसरे वर्णायाला
गाण्याची गुंफा माला
हीं सृष्टीचीं
निगूढतेचीं
तत्त्वां साचीं
सांग उकलुनी आम्हांतें
गा गा गा विहगा गीतें ॥ २ ॥

काळाचे भेसुर बोल
गोड करुनि तूं कथिशील
विश्वाला माधुर्य खरें
तुंच गोजिच्या देशिल रे

प्रेमलतेनें
सौंदर्यानें
सुधारसानें
सृष्टीला न्हाणायातें
गा गा गा विहगा गीतें ॥ ३ ॥
जाइल हें तम वितळोनी
उज्ज्वल तव ऐकुनि गार्णी
या नश्वर जगतावरतीं
दिव्याची होइल वसती
तुझ्या गायनीं
धुंद होऊनी
दिव्य भावनीं
गुंगवीत ब्रह्मांडातें
गा गा गा विहगा गीतें ॥ ४ ॥
भविष्य विश्वाचें सारें
तव गानीं भरलें बारे
म्हणोनि विहगा तव बोल
ब्रह्मांडीं दुमदुमतील
तन्मयतेनें
वेडें गाणें
तुझ्या सुरांनें
विश्वाला शिकवायातें
गा गा गा विहगा गीतें ॥ ५ ॥

संतांचा अनुवाद

देउळींचा देव मेला । विश्वी विश्वरूप झाला ॥
 देव झाला शतखंड । तेणें कोंदलें ब्रह्मांड ॥
 क्रिया कर्मी देव नाही । देव कीर्तनी न राहीं ॥
 देव नाही ज्ञानामधी । ती तों देवाची समाधी ॥
 सत्य देव विश्वांतरी । हिंडतसे दारोदारी ॥ १ ॥
 एक देव कष्ट करी । एक उघडा शरीरी ॥
 एक पोटासाठी फिरे । एक भुकेलेला मरे ॥
 एक देव झाला रोगी । देहदुःखी दुःख भोगी ॥
 एका आपंगीता नाही । देव दीनवाणी पाही ॥
 ऐसे देव नानापरी । हिंडताति दारोदारी ॥ २ ॥
 देवें तुम्हां दिली आई । तेशीं ब्रह्मांडीं रमाई ॥
 देवें तुम्हां दिला तात । तैसा माधव जगांत ॥
 देव तुम्हां पाठीं पोटीं । तैसे देव घटीं घटीं ॥
 नका पाहूं त्यांची धूल । देव माझे अमंगळ ॥
 कारुण्य अंतरीं । सत्य देव व्हावा जरी ॥ ३ ॥
 नको पुण्याईचें ओझें । सर्व म्हणा ' माझे माझे ' ॥
 नका ठेवूं अहंकार । करा साह्य थोडें फार ॥
 नका लाजें देजं थारा । सर्वेश्वर आणा घरा ॥
 नको संपत्तीची चाड । नको कीर्तीचेंही वेड ॥
 दारीं पडे देवराणा । तथा मंदिरांत आणा ॥ ४ ॥
 माझे हृदयमंदीर । माझ्या देवाजीचें घर ॥
 माझे तीस कोटी देव । नको अद्वैताचें नांव ॥
 जळो माझी दोषदृष्टी । जीव तुटो तयांसाठीं ॥
 हातें घडो त्यांची सेवा । निदिध्यास लागो जीवा ॥
 म्हणे रमाईचें बाल । हेचि आस सर्वकाल ॥ ५ ॥

धर्मवीर

आद्य ऋषींनी जी केली, तेजाची पूजा पहिली
 ती करणें ज्या ज्या लोकां, ते सारे सावध ऐका !
 गर्जूं द्या हिंदिस्तान ऐकुनि हें माझें गान
 धर्मवीर हिंदिस्तान, देवाचा कलिजा प्राण
 बाळ तयाचे जे कोणी, धर्मवीर हिंदिस्तानीं,
 ते सारे सावध ऐका, सत्यधर्म कथितों लोकां—
 ज्या तेजांमध्ये भिनले, आद्य ऋषी जाउनि सगळे,
 तेंच तेज हृदयीं भिनतां, आद्य ऋषी बघतां बघतां—
 अवतरुनी तुमच्या हृदयीं, स्फूर्तिमंत्र गातिल कांहीं !
 जडतेचें लागुनि भूत, सृष्टि करी हळहळ येथ.
 उणीव तेजाचीच जर्गीं, भासतसे जागोजागीं.
 क्षुद्र तुम्हीं बनलां कां रे ! मायेनें मुललां सारे !
 तेजाला अवमानुनियां, अंधारीं मरतां वाया.
 मरणाचें काढुनि मरण, ध्या मिळवा जीवंतपण !
 वाट करा तेजाला रे, फोडुनि हीं कारागारें !
 प्रकाश द्या सृष्टीला तो, जो तुम्हांवरतीं येतो !
 धर्माचारांची माती! कां धरुनी बसलां हातीं !
 मातीवर चढतें कीट, सत्य धरा ध्यानीं नीट
 सत्य सदा निर्भेळच तें, आज उद्यां येथें तेथें.
 रूढींचें चढलें कीट धर्मावर, परजा नीट !
 सत्याची समशेर धरा, असत्य सारे पार चिरा !
 आद्यऋषींचा सद्धर्म, हेंच मात्र त्याचें वर्म—
 सत्य प्रस्थापित व्हावें, देहमनें जीवेभावें.
 जडतेची काढा कीट, तेजाची उजळा वाट.
 धर्मपातका ध्या हातीं, उदार व्हा देहावरती !

अहंकार जिरला नाही, मोह पुरा विरला नाही—
 धर्माच्या वाफा नुसत्या, दवडितसां भलत्या सलत्या !
 तोंडावर बसली माशी, शक्ति न ती उडवायासी !
 विषयांचा नयनीं धूर, धर्म मात्र तुमचा थोर !
 दिडकीला सतरा पापें, धर्म धर्म म्हणणें सोपें !
 ब्रह्मचर्य तुमचें थोर, चवदावें वर्षीं पोर !
 देहाचे बनला दास, मायेचा बसला फांस,
 स्वार्थानें वेडे झालां, धर्माचा मुडदा केला !
 धर्म नव्हे संध्यास्नान, धर्म नव्हे आसन ध्यान;
 तत्त्वज्ञानाचे बोल, तें धर्मावरचें फोल !
 अंतरंगिं तुमच्या वसतो, आचरणीं तुमच्या दिसतो,
 धर्म खरा तुमचा तोच, बाकींचे शाब्दिक नाच !
 वर्णाया सुंदर फार, धर्म नव्हे नाजुक नार.
 जीवाचें घावें मोल, धर्म तेधवां समजेल.
 तोंवरि या वाफा सोडा, धर्म म्हणा छाती झोडा—
 अधःपात टळणें नाही, धर्म खरा कळणें नाही !
 रूढि अशी कोणी दावा, बैदल जिला नाही ठावा.
 नामरूप बदलायाचें^१ ! चंचलता जगतीं नाचें^२ !
 ही वरची^३ पोपटपंची, अजुनि किती घोकायाची ?
 आंत चला उघडा डोळे, मोहाचे सोडा चाळे.
 परात्पराची कांस धरा, तेजाची समशेर करा !
 अंधकार तोडा मोडा, धर्म खरा पदरीं जोडा.
 बाधक ते तोडुनि बंध, सत्याचा मिळवा छंद
 भिऊं नका कलिकाळाला; धर्मवीर ! जय जय बोला !
 अग्नीनें जळणें नाही, शस्त्रानें तुटणें नाही;
 पाण्यानें बुडणें नाही, वाऱ्यानें उडणें नाही;
 दिक्कालापरते तुम्ही, विश्वाचे अवध्या स्वामी !
 धर्म तुम्हांसाठीं बनला, धर्म तुम्ही तुमचा केला.

सत्याला नांदायाला, देव जर्गी स्थापायाला;
 तेज जर्नी पसरायाला, धर्म तुम्ही तुमचा केला.
 देवाला विसरुनि कांरे, या पोकळ धर्माचारें
 सत्याचा अवमान करा ? अधःपात हा खराखुरा !
 सत्य खरें स्थिरलें जेथें, तेज खरें मुरलें जेथें,
 देव खरा विलसे जेथें, धर्म खरा अमुचा तेथें
 सत्यासाठीं नित्य नवे, धर्मनियम आम्हांस हवे
 तेजाची आम्ही बाळें, सत्यरूप आम्ही सगळे
 धर्मवीर हिंदिस्ताने, देवाचा कलिजा प्राण !
 बाळ तयाचे जे कोणी, धर्मवीर हिंदिस्तानीं,
 स्वार्थाला देउनि लाथ, तेजाचा धरुनि हात,
 खरे विरागी धीरवर, गांभीर्यांचे महीधर,
 दिव्य चिंतनीं रमणार, स्वयंपणें विश्वाकार;
 विश्वकुटुंबी विश्वधनीं, तेच खरे हिंदिस्तानीं,
 धर्मवीर हिंदिस्तान, देवाचा कलिजा प्राण !
 सत्यबोल हे करा उठा—धर्मवीर ! अद्वैत लुटा !
 शुद्ध सत्य हृदयांत धरा, तेजाचा उपदेश करा !
 मायामय कारागारा, तोडा मोडा पार करा !
 आचारांची प्रौढि^१ नसे, सत्य ठसावें करा असे
 धर्मपताका घ्या हातीं, व्हा केवळ तेजोमूर्ती
 व्हा सगळ्या विश्वां नेते,^२ धर्मतत्व आमुचें हें तें
 सत्यधर्म निरहंकार, सर्वांचे समता सार
 सत्य धर्म जगतीं प्रेम, चोहिंकडे आत्माराम.
 स्वार्थाचा नुरला लेश, देहाचा गळला पाश,
 मरणाला आलें मरण, सत्यधर्म जीवंतपण !
 सत्यधर्म कळणें नाहीं, जोवर ही जडता राही;
 धर्माचें तोंवर सोंग, जा मिरवा नुसतें ढोंग !

१ हिंदुस्थान २ हिंदुस्थानी ३ रूढि ४ सगळ्या विश्वाचे नेते.

मेलेल्या सजवा रूढी, गात बसा त्यांची प्रौढी !
 शूद्रांचे सोसा शाप, देशावर लादा पाप !
 विधवांना रडतचि ठेवा, धर्माच्या मिरवा नांवा !
 कोणि असो कसली जात, आम्ही तर पसरुं हातें !
 देशाचाहि बंध नसे, विश्व सर्व अमुचेंच असे.
 चोहिकडे आत्माराम, सर्वांवर अमुचें प्रेम.
 खाणारे आम्ही मोर्ती, राजहंस भूमीवरती.
 आय ऋषींनीं सांगितलें, संतांनीं अमुच्या कथिलें.
 धर्मतत्त्व हें खरें खरें, आम्हांला कळलें सारें !
 धर्मवीर भूमीवरती, धर्मतत्त्व अमुच्या हातीं
 देवाचे आम्ही प्राण, आम्हांलां भिवविल कोण ?
 काळाचे आम्ही काळ, काळदिशा अमुचा खेळ !
 तेजानें भरलीं अंगें ! नेउं जगा तेजामागें !
 हिमगिरिचा काढा कांटा, एकिकडे सागर लोटा;
 वाट करा आम्हांला रे, कां मरतां व्यर्थचि सारे !
 तेजाचे आम्ही दास, सत्याची धरिली कांस;
 देवांला फिरवूं मागें, दाखवितां कसलीं सोंगें;
 देहाची परवा नाही, नांवाची परवां नाही;
 धर्मवीर भूमीवरती, त्यां अमुची असली गीती !

ही कविता बालकवीच्या हयातींत मासिक मनोरंजनांत जशी प्रसिद्ध झाली तशीच एथें प्रसिद्ध केली आहे. रा. निफाडकर यांनीं संपादिलेल्या बालकवींच्या कविता संग्रहांत मूळांतील 'हिंदिस्तान' बद्दल प्रत्येक ठिकाणीं 'हिंदुस्थान' असें छापलें आहे आणि इतरही कांहीं फेरफार केले आहेत व मूळावरहुकुम ही कविता छापणाऱ्या गोविंदाग्रजमंडळाच्या कवनगुच्छाच्या संपादकास 'हिंदुस्थान'चें 'हिंदिस्तान' असा अनधिकृत (?) फरक केल्याबद्दल अनेकवार वृथा दूषण दिलें आहे.—संपादक.

१ कोणि असो कुठली पाहूं का ? आम्ही पसरुं बाहू २ आम्ही ३ आम्हांला ४ कवि हे ५ कांहीं ६ कीर्तीची चाडहि नाही;

यमाचे दूत

बोलवितात । विक्राळ यमाचे दूत,
गिरिशिखरावर आ पसरोनी
काळ्या अंधारांत दडोनी
किंवा पडक्या बुरुजावरुनी
शब्द येतात । ‘ चल नको बसूं जगतांत.

खोल खोल भेसुर दरडींत
पडक्या घोर जुन्या विहिरींत
उगवुनि पिंपळ वर येतात
ते म्हणतात । ‘ चल जगांत दुसऱ्या शान्त

परिस्थितीचीं कठोर भूतें
क्षणांत करिती शून्य मनातें
पूर्वस्मृति मग ताजी होते
जळतें त्यांत । हृदयाचें होउनि भूत

क्षणभर सांपडतां एकांत
विचार लहरी उद्भवतात
विझते प्रेमाशांची ज्योत
पेट घेतात—हे असंख्य वणवे आंत

पुस्तक वाचायाला ध्यावें
कवितेनें कीं मन रमवावें
सृष्टीचे सौंदर्य बघावें
हृदयीं तों तों । हा विकार दृढतर होतो

वेडें भूत बनोनी जावें
लिहिलें दैवीं काय असावें
न कळे तोंड कुठें लपवावें
कां छळतात—हे असे यमाचे दूत

धांव धांव सदया जगजेठी
 दया करीं रे दीनावरती
 आशा तुजवांचुनिया परती
 नुरली कांहीं-जननी गे धावुनि येई

शून्य

अंतःशक्ती प्रगट जाहली
 दृष्टीही शून्यांत उतरली
 तेजोमय हृदयांत शांतता रात्रीची प्रतिबिम्बित झाली
 वाऱ्याची होवोनी आंगें
 नादब्रह्मीं चित्त तरंगे
 विश्व चिरंतन, त्यांत विरे मन, स्वानंदीं गिरकी घेत
 ज्यांत स्फुरलीं विश्वें सारीं
 ज्यानें तीं प्रतिपालित केलीं
 शून्य तेंच तें अनन्त होतें पहिल्यानें अस्तित्वांत
 [जगदुत्पत्ति स्थितीलयाला
 घेऊनी त्यांतुनी पुरुष उदेलाला
 पुरुष एक तो मात्र स्फुरतो या साऱ्या ब्रह्मांडांत
 सहस्रशीर्षा त्या पुरुषानें
 काळाचे विरचोनी ठाणें
 व्योम बांधुनी अवकाशानें निर्मियलीं विश्वें त्यांत]
 दिव्य पसारा दिव्यच सारा
 दिव्यांतुन उदयाला आला
 घरही त्याचें एकच साचे त्या दिव्याच्या उदरांत
 कितेक त्यांतुन येती जाती
 अनंत विश्वें विशाल पुरतीं
 उठती विरती लाटेसम तीं त्या पुरुषाच्या हृदयांत

अनाद्यनन्ता अपरंपारा
 आदिपुरुषा सर्वाधारा
 काय पसारा हा तव सारा आम्हांला न कळे येथ
 [तंडुलकण सम अनन्त जगतीं
 दिव्य दिव्य हीं नयनीं दिसतीं
 येती जाती लीला नुसती गूढ तुझ्या साम्राज्यांत]
 शक्ति लोपली विरली वाणी
 चित्त चाललें भलतें स्थानीं
 चिंतित असतां ही तव गाथा मज माझा झाला अंत
 शून्य पाहतो सभोवतीं हें
 दिव्य शून्यमय सारें आहे
 शून्यपणानें शून्य नांदतें उत्पत्तिस्थित्यन्तांत
 त्या शून्यांतुनि उदया येती
 शून्याला अक्षय्य शोधिती
 जागृत सारें एकाकारें शून्याच्या आवर्तांत ॥

ही कविता बालकवीना आवडली नव्हती व ते ती फाडणार होते, पण
 कै. दिवाकर यांनी बालकवीना ती फाडू दिली नाही. ती कविता बालकवीनीं
 रा. दिवाकर यांना दिली तेव्हां कंसातील कडवी बालकवीनीं पेन्सिलीनें तात्काळ
 खोडली होती.—संपादक.

दुबळें तारूं

- कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं
 तुडुंब सागर भरला आहे
 दुष्ट काल झंझानिल वाहे
 तुफान तेणें खेळत राहे
 कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं १
- सुखदुःखाच्या लाटा येती
 क्षुब्ध समुद्रातें त्या करिती
 तेणें उपजे चित्तीं भीती
 कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं २
- षड्दिपु जलचर पसरुनि जाळें
 स्वैरगतीनें फिरती सगळे
 ओडुनि घेतिल नौका स्वबळें
 कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ३
- मायावर्ती भ्रमेल कां हें
 भ्रमता प्रलयीं बुडेल कां हें
 चित्ता चिंता जाळित आहे
 ' कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ' ४
- पार पाहतां न दिसे कांहीं
 दुसरा त्राता कोणी नाहीं
 सदा भयाची जाचण हृदयीं
 कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ५
- नको नको हा प्रवास याचा
 अब्धि नव्हें दरबार यमाचा
 सोडुनि यावा पंथचि याचा
 कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ६

भरलें घर ओकें ओकें

भरलें घर ओकें ओकें । मज न कळें दिसतें कैसें ?
मज भंवते जमले सगळे । स्वप्नीं परि बघतों जैसें
ही दूध पाजिते ताई । परि वाटे घोटूं नयेसें

स्फुंदूनि माय रडताहे
समजावित भाऊ आहे
ती रमा भयाकुल पाहे

वैकल्य भरी हृदयातें । पाहूंच नये परि गमतें.

संवेदनशक्ति मेली । उघडेहि नयन मिटतात
बघण्याचे ही श्रम गमती । येई न विचार मनांत
वरचे वर येतां ग्लानी । जणुं जीव बुडे गहनांत

परि नलगे औषधपाणी
मजसाठिं नका रडुं कोणी

सुख भोगा अपुल्या स्थानीं

द्या आशिर्वाद मुलांतें । झोपेन सुखें मग एथें.

अस्फुट वच वदुनी ऐसे । झांकुनि घे थिजले डोळे
देहावर जडता पसरे । परि नुसता हातच हाले
नयनांवर सांचे पाणी । श्वासाची धमनी चाले

मायेच्या हलकळोळीं

भंवतालीं गरदी केली

परि टाकुनि पंजर खालीं

दुखवूनि उडाला जीवा । मायेचा हिरवा रावा.

ओंवाळणि घाली भाई

सुखशयनीं मी निजलें होतें बाई !
 स्वप्नें मज पडलीं कांहीं !
 त्या स्वप्नांच्या मनोमयी लीलांहीं,
 मन माझे गुंगुनि जाई.
 त्या प्रणयाच्या स्वर्गसुखाच्या लीला
 अंतरव्या मज दुबळीला !
 निद्रा ती उडुनी गेली-गे !
 रजनी ही प्रगटे मेली !
 भयचिंता जडली भार्ती-
 मन आतां हें विषण्ण वदतें बाई !
 “ गेलें ते गेलें पाहीं ! ”

★ ★ ★

तों आकाशीं शशांक ये उदयाला
 पूर्वेला हांसविण्याला,
 मधुकामुदिचे क्षौभ धवल नेसोनी
 नटली ती होती रजनी,
 मी प्रणयाची रेखित चित्रें तेव्हां
 सौधावर बसलें, देवा !-
 तों मेघ भराभर आले-गे !
 चपलेनें कंपित केले !
 हस्तांतुनि चित्र गळालें !
 त्यामार्गे हें हृदय पळालें बाई !
 “ गेलें तें गेलें पाहीं ! ”

★ ★ ★

मज स्वर्गीचें सुमन लाधलें रानीं,
 मी आणीलें उचलोनीं;
 मधुगंधानें त्याच्या तन्मय झालें,
 तद्रूपीं रंगुनि गेलें !
 तें स्वर्गीचें सौख्यच माझें झालें,
 नंदनवन गेहीं आलें,
 तों भूमि दुभंग जहाली-गे !
 सुम माझें घेऊनी गेली !
 लोटिलें मला पाताळीं ।
 हा ! निर्लज्जा दैवा तव करणी ही,
 “ गेलें तें लाधत नाही ”

★ ★ ★

तों एकाकी दिव्य तेज मज दिसलें,
 नकले मज कोटुन आलें,
 “ चल भगिनी ये ” ऐसे शब्द निघाले,
 कोणीसैं मज उद्धरिलें !
 मज आशा ज्याची नव्हती-गे !
 ते साक्षात् माझ्या पुढती !
 मी वेडी झालें पुरती !
 तें ह्या माझ्या कंठीं बांधुन देई !
 ओवाळणि घाली भाई !

कवि

वेडा झाला, म्हणा हवें तर उठला जनतेंतुनी
 कवी हा तन्मय निजगायनीं
 सुखदुःखांच्या व्यामोहाच्या सुटला फेऱ्यांतुनी
 नसे जग याच्या ध्यानीं मनीं
 स्वार्थ विसरला, अविरत फिरतो गुंगत विजनीं वनीं
 म्हणुनिही निंदो याला कुणी
 परि जर्गी मिळालें याचें याला पुरें
 वैभवं वाटतीं यास दुर्जी पामरें
 मग करील कां हा स्पृहा तयांची बरें ?
 एकच याचें यास पुरें मग हसोत हसतिल कुणी
 कवी हा, हा जगताचा धनी, ॥ १ ॥

मदांध कमले । जर्गी कुणावर जा पसरी मोहिनी
 न हा वश कविवर तुज लागुनी !
 दंभा ! नीचा ! कळे न कां तुज हा सत्याचा झरा
 सुखें जा नाच जर्गी पामरा !
 सैताना ! मत्सरा ! अरेरे ! जासी कोणाकडे ?
 दिसेना कविवर कां तुज पुढें ?
 हा पवित्र पुरता ज्ञानसूर्य कीं अहा
 जा तमा नीघ हा उदया आला पहा
 अविवेका घूका दडुनि कुठेंही रहा
 हा प्रेमाचा धवलचंद्रमा भूवर ये उतरुनी
 कवि हा, हा जगताचा धनी ॥ २ ॥

स्वच्छंदी हा प्रभातवायु झोके घे अंबरीं
 लतांना पुष्पित करितो तरी
 चंद्र पहा हा गगनमंडलीं हसतो वेड्यापरी
 कर्षितो सागरलहरी तरी

हो ! असाच समजा हा स्वच्छंदी कवी
 हा जगास अपुल्या इच्छेसम वागवी
 हा भूस अर्पितो सदैव सुख मानवी
 खरा भिकारी, खराच वेडा, परंतु मोठा गुणी
 कवी हा, हा जगताचा धनी ॥ ३ ॥

कवीची इच्छा

तुला बघावें गुंगावें । गुंगतची चुंबुनि घ्यावें
 गुंगतची होउनि जावें । त्वदाधीन जीवें भावें ।
 गुं गुं गुं गुं जोवरती । जडतेची पडते माती
 तरलित हो हृदयज्योती । दिव्य सूर श्रवणीं येती.
 मग त्यांचा धरुनी सोलें । एकेकच गुंफित बोल-
 सौंदर्याचे स्वप्नाचे । भासाचे कल्पकतेचे-
 अर्धस्फुट नयनांवरचे । निद्रेचे जागोपाणिंचे-
 मुग्ध मधुर हास्यावरले । बिंदुकिरण कलिकेमधले,
 हृदयतार हालविणारे । मनस्ताप मालविणारे,
 मनोवृत्ति कालविणारे । अंधकार घालविणारे,
 दिव्य तरंगीं तरणारे । गोड गोड गुंफित सारे.
 प्रतिभेच्या सौधावरुनी । मरुद्रणांवरतीं चहुनी
 अनंतांत गगनीं उडुनी । लीन बनुनि वातावरणीं
 होउनियां सौंदर्य धनी । गुंजावीं मंजुळ गाणीं
 ब्रह्मांडाची सदाफुली । अक्षयतेमध्ये फुलली
 फुलें तिचीं बघतां नयनीं । वेड भरुनि अंतःकरणीं,
 फूलपांखरें परोपरीं । निर्वेधपणें फुलांवरी
 जशीं स्वयें तरलित होतीं । मंद तरल गंधावरतीं,
 तेंवि जगाच्या फुलांवरी । गंध दाटले परोपरी,
 अनुभवुनी हर्षित व्हावें । सुखदुःखें चुंबित गावें.

सुमकोषीं आपोआप । क्षण ध्यावीं सांखरझोंप
 डोलतची जागें व्हावें । हांसतची गुंगत जावें,
 सत्याचीं स्वप्नें व्हावीं । सत्याला स्वप्नें यावीं
 स्वप्नींही स्वप्नें बघत । स्वप्नांतच व्हावा अंत !
 मरण्याचें स्वप्नहि गोड । जगण्याचें स्वप्नहि गोड !
 येणेपरि सर्वहि भास । अमृताचे व्हावे कोष.
 काव्य पांखरूं हें मेलें । जन म्हणतिल पाहुनि सगळे
 नवलपरि यावर कांहीं । मृत्यूचें चिन्हहि नाही !
 स्वर्गाची बहरून फुलें । सूर्यफुलें नक्षत्रफुलें
 नंदनवन सुंदर वरतें । तें दिसलें नयनीं यातें
 मधुगीतें गंधर्वांचीं । नृत्यकला अप्सरसांची
 देवांचीं 'राज्यें' बघुनी । हें भुललें गेलें उडुनी
 अक्षय तेथें तरंगतें । तरलमनें डुलतें झुलतें.
 काव्यपांखरूं स्वैरपणें । चुंबनगीतें अजुनि म्हणें
 नाहिं खरें जगतीं मरण । काव्यपांखरूं बघा खुण
 नसत्याची भीती धरुनी । असतें कां घावें त्यजुनी ?
 कां म्हणुनी वेडें व्हावें ? । चुंबितची यासम जावें
 भासाची सर्वहि सुमनें । चला चला चुंबित वदनें
 होईल मग सर्वचि गोड । मरण गोड जगणें गोड
 दुःखाश्रूंतिल ही गोडी । हास्याहुनि नाही थोडी
 दोषे ही गोडचं भास । आवडती चुंबायास.
 प्रेमानें भरलें गात्र । सांपडला चुंबनमंत्र !
 चुंबितची आम्ही जाऊं । स्वैरपणें जगतीं राहूं
 प्रेतहि माझें पाहून । प्रेमानें गुंगत गान
 यापरि जग हर्षित व्हावें । हें इच्छीं जीवेंभावें !

काव्याची कल्पना*

वस्तुवस्तुमधि काव्य विलसतें
 श्रवणीं नयनीं हृदयिं उतरुनि
 पूर्ण करी जें जड जीवातें
 बाह्यवेष जरि सुंदर धरितें
 मंजुगीत स्यामधुनी स्फुरतें
 दिव्य अहा मग तें अवतरतें
 मीतूपण तें क्षणिं विसरवितें
 लावि अखंड ध्यास जिवातें.

शारदेस

प्रिय कविते अमरसुते^१ तेजाची तूंच उज्ज्वले, खाणी;
 मर्त्य जर्गी अमर तुझी विश्वाला स्फूर्ति देतसे वाणी.
 रविशशितारकमाला सायंतन मंगलें तुझीं माते,
 तव अरुण वरुण इंद्रहि, सुरलोकच भूति अर्पितो तूंतें.
 प्रहगोलावरुनि तुवां मंगलता मूर्त आणिली खालीं,
 हिमगिरिवर मानवता मुनिवदनीं बोल बोलती झाली.
 आले पुण्य ऋषीश्वर अवतरले भरतमडलावरतीं
 स्वर्गाहूनि अधिक या भूमीचो वाढली तयें महती.
 तीं दिव्य अद्रिशिखरें हिममंडित सूर्यमंडलाखालीं
 भासवितीं दिव्य उषा अक्षय कीं उतरुनी जर्नी आली.
 ते शुद्ध पूत निर्झर उज्ज्वलता मूर्त पसरिती पाहीं !

* ही कविता बाडांत नाही पण बालकवींची आहे असें म्हणतात, म्हणून रचनेच्या दृष्टीनें सदोष असतांही छापिली आहे.

१ अमर तुंतें (बाड)

[धांवति कड्याकड्याहुनि मधुगीतें धुंधकारुनी जाई.
 पसरे कर्कश कानन रानभरें*.....]
 घोर दरी किरं करी मैदानहि थोर त्यापुढें पसरे.
 असल्या चमत्कृतीचे पाहुनि नाना विलास नयनांहीं
 या क्षुद्र मर्त्य देहीं आसक्ती अल्प राहिली नाहीः
 निर्झरमय काननमय गायनमय दिव्य जाहला देह.
 सृष्टीचेंहि पुरेना विचराया स्वैर त्याजला गेह.
 मग गूढ अमूर्तांचीं मधुगीतें गोड गावया लागे
 आनंदरूप झाली मानवता, मृत्यु राहिला मार्ग.
 ही सर्व कृपा देवी, तव चरणाचीच, शारदे वाटे;
 सान मनें हीं अमुचीं तेजाच्या तूंचि लाविलीं वाटे;
 रविकिरणीं भासतसें कीं निर्झर तांडवांत नाचतसें
 पुष्पांवर हांसतसें रूप तुझें क्षणिक मानवांस दिसें.

माझें गाणें

माझें गाणें, एकच माझें नित्याचें गाणें	
अक्षय गाणें, अभंग गाणें, गाणें हें गाणें	१
सर्व जगाचें मंगल, मंगल हें माझें गाणें	
या विश्वाची एकतानता हें माझें गाणें	२
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत	
हें गाणें, हें प्रियकर माझें गाणें मी गात	३
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची	
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैव्याची	४
निरध्वनी हें मूकगान हें यास म्हणो कोणी	
नभांत हें सांठवलें, यानें दुमदुमली अरवनी	५
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले	
माझें माझें विश्व, तारही प्रेमाची बोले	६

* या शब्दापुढें फुली पारुन 'समजन नाही' असें वाडांत लिहिलेले आहे.

शांत (हि) मत्सर प्रशांत कपट स्वार्थाची ज्वाला चिच्छांतीनें अहा भरीले सगळ्या विश्वाला	७
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला सौभाग्याची तार लागलों मी छेडायाला	८
हें नंदनवन हीं स्वभूमी एक पहा झालीं मंगल मंगल, मद्रानाची गति ही शेंवटली	९

कवीचें अंतरंग

सख्या वाचका गीत कवीचें ऐकुनिया निज कानीं
न वदे, कळलें महाकवीचें अंतःकरण निदानीं
हृन्मंजूषीं भाव गुप्त जे भरले, जनसम्मर्दीं
कथील कां कधि उच्चरवानें कवि हृदयाचा दर्दी ?
जा, जाउनिया अब्धि किनारीं एक शुक्तिका घेई
रंग मनोहर दीप्तिहि अनुपम याविण अन्य न कांहीं
अगाधगहनें सागरलहरी झांकुनी ठेविती कांहीं
गूढतळींचीं त्याविषयीं ती शब्दही बोलत नाहीं'
[त्या शुक्तीपरी हींहि गायनें विचारलहरीवरती
हृदंतरांतुन महाकवीच्या उसळुनि वरती येती
घे हातीं, कर कौतुक यांचें परि चित्तीं (ही) आणी
या गीतांनीं कळलें कविचें अंतःकरण निदानीं]

१ अगाध गहनें सागर ठेवी झांकुनिया निजहृदयीं
खोल खोल त्या विषयीं कांहीं शब्दहि बोलत नाहीं ।

श्री. निफाडकर व श्री. अधिकारी यांनीं पायटीपेंतील या दोन ओळींनीं
कवितेचा शेवट करून मूळ वाडांतील शेवटच्या महत्त्वाच्या चार ओळी गाळल्या
होत्या त्या येथे कंसांत दिल्या आहेत.

कवीचा विचार

दिव्यकल्पनामय पक्षांहीं । दिव्य विचारा ये लवलाही
 स्वर्गीय तुझ्या आलापानें । गा कविहृदयीं मंजुळ गाणें.
 देवदूत तूं स्वर्लोकींचा । तूंच गूढगूढांची वाचा
 परोक्षासही तूं सोपान । तूंच मर्त्य जगताचा प्राण.
 विश्वात्मक देवाची वाणी । विश्वात्मक दिव्यांची खाणी
 विश्वात्मा तूं येथें तेथें । प्रगटविसी या अज्ञेयातें.

× × ×

मायाजालीं परि अवघडला । आत्मराज तेजोमय पहिला
 एक सुराचें गीत तुझें तें । कळुनि येइना तें तयातें.
 रम्य उषेच्या पहिल्या किरणीं । कीं रजनीच्या गभीर गानीं
 दिव्य दर्शनं मोहुनि जाते । परि न बघे मन तेथें तूतें.
 सृष्टीचा मनिं भाव कळेना । तेजोमार्गीं चित्त वळेना
 म्हणुनि असे उद्विग्नपणें तें । हांक मारितें अखंड तूतें.

× × ×

वत्सल मातेच्या उच्छ्वासीं । सात्त्विक कांतेच्या करपाशीं.
 लहानग्याच्या कीं मृदुहास्यीं । भूमितलीं या तूं वावरसी ?
 [जेथ मानवी ध्येय अहा तें । क्षण (भर) भूवर चमकुनि जातें
 अक्षय्यपणें नांदायातें । राहतोसि तूं कीं वद तेथें]

जिकडे तिकडे गाणेंच गाणें

हैं जिकडे तिकडे गाणें, गाणें गाणें
 ब्रह्मांड भारिलें न कळे या जादूनें
 वर गाणें कमलें ? कोण तिथें गाणार
 हे रवी शशी तारका तसे ग्रहगोल
 ही सृष्टिसुंदरी मजला गाया शिकवी
 ही चराचर!ची निगूढ गीतें कांहीं
 हा वायू विखरी मधुर सूर गाण्याचे
 ये उघडुनि पडदा गाढ गाढ तिमिराचा
 तो सूत्रधार रवि गात गात ये साचा

मग सस्मित हर्षित होते । सृष्टि ही
 नव मौक्तिकसम ढाळीते । अश्रुही
 त्यासर्वेंच मंजुळ गीतें । गात ही

मग हांसत हांसत नेत्रें उघडी कोण ?
 ती कमलिनिकाई प्रेमाचें मधु गान
 नभिं रम्यतारका खेळ कुणाशीं करिती !
 निज नाथासंगें विहरत हर्षें गाती
 तो चंद्र नव्हे गडि कृष्ण खेळतो रास
 मधु गोफ गुंफितो अधरिं धरुनि पाव्यास
 त्या मंजुळ गानें कितितरि हर्षित झाल्या
 बघ वरी तारका खालीं कुमुदिनि हसल्या
 तो सागर गाई, गाई पर्वत गाणें
 जो निझर जाई गात गात डौलानें
 ते हिंस्त्र पशुही गार्ती । भेसुर
 हे विहंग सारे गाती । सुस्वर
 हीं मुलें फुलें ही गार्ती । सुस्वर
 मी जिकडे जावें तिकडे गाणें गाणें
 ब्रह्मांड भारिलें न कळे या जादूनें ॥

(बालकवींची ही अप्रसिद्ध कविता संगमनेरचे कवि श्री. केशव ल. टेंभुणीकर यांच्या संग्रहीं होती; ती त्यांनीं आम्हांस छापण्यासाठीं दिली. —संपादक.)

मी

- मी न जगाचा मी न कुणाचा मी नच माझा माझा
परी पसारा सगळा माझ्या विश्वीं मध्येमाचा. १
- मी स्वच्छंदी पुरता छंदी धारी मी न कुणास
परी मोहिनी विविध रूपिणी सृष्टीचा मी दास. २
- मी येथें मी तेथें जगतीं जरी पूर्ण भरलों मी
प्रशांततेसह परंतु माझा वास सदाचा व्योमीं. ३
- मी शूरांचें शौर्य संगरीं, मी योग्यांचें ध्यान
सृष्टीमध्ये स्वर्ग मीच मी या विश्वाचा प्राण. ४
- कल्पतरुंचीं फुलें तारका वेंचुन आणिन खालीं
वाहिन मत्प्रिय वसुंधरेला नित्याची लाखोली. ५
- जिथें न कांहीं तेथुनि आणिन मूर्ति व्यक्तित्वांला
जादुगार मी हवें तसें या वांकवीन जगताला. ६
- अधर युवतिचा कोमल त्याहुनी कोमल सुमनें फार
मी पुष्पासम नव्हे नव्हे हो त्याहुनिही सुकुमार. ७
- शून्याकारें शून्याधारें शून्यवृत्तिनें चाले
परी हांसतां मी या विश्वीं वस्तुजात हें डोलें. ८

ध्येय

पद

हारवलें, तें परकें झालें मी शोधित फिरतों त्याला
 कुठें पाहिलें, कुठें लपालें, बोला हो कोणी बोला ॥ १० ॥
 या देहाच्या जीर्णपंजरीं धांबवुनि या जीवाला
 धरूं कोठवर, त्याच्यासाठीं हा तर वेडावुनि गेला
 नैराश्याला या काळाला हाच भिववितो दृग्पातें
 जगताचा तर छंद सोडिला कधींच या याच्या चित्तें
 बनला हा निःसंग पुरा हा त्या साठीं वेडा झाला
 कुठें पाहिलें कुणी तरी हो तें याचें सांगा याला
 नभाप्रमाणें जें सर्वावर करिल छत्र हो तें याचे
 या जगतीं अत्युच्च उच्च जें तें याचें हो तें याचें
 भेदपंथ हे एक जाहले राज्य शांतित्तें तें याचें
 तें याचें पद जिथें दिसेना द्वेषाचें औदास्याचें
 समानता सर्वत्र नांदली प्रेमाचे फिरती वारे
 अखंड शुद्ध प्रेमच जेथें जीवन जीवाचें झालें
 तें याचें तें आणुनि देइल कां याचें याला । कुठें पाहिलें

बालसुभाषित

नाहीं सौख्य जगांत हाय ! वदती वेडे जर्गी ते जन
 स्वर्गां काय विशेष ? मृत्युभुवनीं आहे उणें कोणतें
 पूर्णानंद जर्गी जरा उघडुनी डोळें बघा त्याकडे
 नाहीं स्वर्ग दुजा मदीय मगही मानाल वाणी खरी. १
 आहे देह मुळीं अशाश्र्वतचि हा विद्युल्लतांनीं झडो
 किंवा वज्र पडोनि नित्य चिरडो वा काळपाशीं दडो
 माझें कार्य करीन मी न परवा या संकटांची करीं
 आहे तो मज राखणार सगळ्या त्राता जगाचा हरी. २

दिव्य आणि प्रीति

पद

दिव्य जिथें प्रीती तें
आलिंगुनि अन्योन्यातें
प्रीति तुला जर हवी खरी
विलीन हो दिव्यांत तरी
विश्व फुलूं दे
चित्त भुलूं दे

जाऊं दे झरझर त्याला
दिव्याला कवळायाला

१

मर्यादेच्या अंधारीं
प्रीति वसें कां कधीतरी ?
अफाट जगताचें रत्न
प्रीतीला अडवी कोण ?
दिव्य ज्योती
स्फुरतां चित्तीं

विश्वें हीं स्फुरती बाई
प्रीति दिव्य एके ठायीं

२

विशाल ब्रह्मांडा परती
प्रेमवह्नि चढवी वरती
तिचीं फळें तिच्या शाखा
व्यापूं दे तेजोलोका
तीच गडे ती
दिव्यप्रीती

दुःखदायिनी दुसरी ती
स्वार्थोद्भव लहरी नुसती !

३

चोंहिकडुनि निज हृदयांत
दिव्याचे उधळित झोत
प्रीतीची चमके स्वारी
दिव्यांतुन पाझरणारी
दिव्य एक तें
प्रीती जेथें

दिव्यरूप जी ती प्रीती
दुसरी ती केवळ भ्रांती !

४

आत्म्याची जी पुरोगती
नांव तिचे प्रीति प्रीती
विश्वात्म्याचें मधुहास
दिव्य जर्गी वदती त्यास
वेडीं गीतें
अखंड गाते

प्रीति लुब्ध दिव्यावरते
प्रीतिबद्ध दिव्यही हो तें

५

दिव्य प्रीती संगमता
होऊं दे हृदयीं आतां
स्वर्भूची संगमता ती
मग येइल उतरुन चित्तीं
स्वर्गधरा ती
प्रीति प्रीती

मी तूं ही अवघी जगतीं
प्रीतीनें न्हालीं नुसतीं

६

प्रेमाचें गाणें

प्रेमावांचुनि सर्व सुनें
जग भासें बापुड वाणें ।
मोळ्या उल्हासें म्हणुनी
प्रेमाचीं रचितों गाणीं
आकाशीं तें
जगीं विलसतें
दिशांत हंसतें
विश्व वेष्टिलें प्रेमानें
प्रेमावांचुनि सर्व सुनें ॥ १ ॥

संध्या-राग म्हणो कोणी
यातें मी अक्षय मानीं ।
म्हणो कुणी ' ती भूल खरी '
नाहीं मी म्हणणार परी ।
सौख्य मावळें
दुःख कोसळें
शदास सगळें
प्रेम वाढतें परी दुणें
प्रेमावांचुनि सर्व सुनें ॥ २ ॥

उचंबळे जें तुझें मनीं
गुंग तुला टाकी करुनी
तेंच खेळतें दिनरजनीं
मित्रा माझ्या नित्य मनीं

त्याविण जगतीं
-दुःखें खंती-
भरली भाती
व्यर्थ त्याविणें हो जगणें
प्रेमावांचुनि सर्व सुनें ॥ ३ ॥

प्रेम कुठें ? तें रानभर
प्रेम खेळतें फुलांवर
गातें मंजुळ तें गाणें
जगतीं साऱ्या दिनरजनीं !
कुणी बांधिलें
कुणी रोधिलें
नाहीं अडलें
तें फिरतें स्वच्छंदानें
प्रेमावांचुनि सर्व सुनें ॥ ४ ॥

प्रेमावांचुनि रान घर
जाच मना दे घोरतर !
प्रेम जिथें तें कांसार
उघडें स्वर्गाचें द्वार !
ये तर ! गगनीं
जगीं हिंडुनी
आणुं शोधुनि
त्यास आळवूं ये गाणें
प्रेमावांचुनि सर्व सुनें ॥ ५ ॥

गोफ

(चाल-आनंदी आनंद गडे)

सपाट मैदानावरती ।
 मंद मंद वारे फिरती, ॥
 रम्य लतांचे कुंज किती ! ।
 त्यांत डोलती वृक्षतती; ॥
 पुष्पें सुंदर ।
 रम्य मनोहर ।
 हसुनि परस्पर ।
 गोफ खेळती प्रेमानें ।
 गोफाचें गाऊं गाणें ॥ १ ॥

गोफ चालला बाळांचा
 प्रेमाचा आनंदाचा ॥
 वल्लुल फिरतो गोफ जसा ।
 फिरे भूभिचा गोल तसा; ॥
 चंद्र हासतो ।
 तारक डुलतो ॥
 बालक बघतो, ।
 टालि वाजवी प्रेमानें, ।
 गोफाचें गाऊं गाणें ॥ २ ॥

ह्या टाळीला ताल धरा, ।
 मंजुळ गाणें गात फिरा, ॥
 पाऊल टाका संथ जसें ।
 नभीं टाकितो चंद्र तसें ॥
 गोफ रंगला ।
 बाळ दंगला ॥
 डोलत वदला ।
 धरा हात, या, प्रेमानें
 गोफाचें गाऊं गाणें ॥ ३ ॥

अन्य बालकें अन्य दिनीं ।
 जाऊन बघती त्या स्थानीं, ॥
 दिसलें मंडळ भूवरती ॥
 फुलें विखुरलीं रम्य किती ।
 ओळख पटली ।
 मनीं दाटली,
 सुखें बोलली ।
 चला ! सर्व या ! प्रेमानें ।
 गोफाचें गाऊं गाणें ॥ ४ ॥

काळाचे लेख

ब्रह्मांडावरि नित्य नूतन अशीं चित्रें सुरभ्यें किती
पंखांहीं अपुल्या विशाल लिहितो हा काळ दिव्याकृती
संध्या आणि उषा तसे रविशशी नक्षत्र तारांगण
दिव्यें दाखवितो अनंत असलीं आम्हांस रात्रंदिन १

त्यानें शांति नभीं गभीर लिहिली आम्हां न ती लाभते
दिव्य प्रीति तयें जर्गी पसरिली आम्हीं तियेचीं भुतें
विश्वाच्या हृदयांतल्या निवडुनी स्वर्गीय भावांप्रती
चित्रें रंगविलीं तयें, न कळती हा हंत आम्हांस तीं २

“ मातें स्वर्ग दुरावला ” म्हणुनिया चित्तीं विचारी कुढे
त्रस्ता दीन वसुंधरा बघुनिया व्योमस्थ तेजाकडे
“ स्वर्गाचें सगळेंच गूढ वसलें काळाच्या लेखनीं ”
बोले विश्वसुनीं “ कधींतरि मला सांगेल कां तें कुणी ? ”
काळाचीं जर हीं निगूढ लिखितें आम्हां कळालीं तरी
देवा रे ! वसुधा क्षणांत बनवूं प्रत्यक्ष स्वर्गापरी ३

सुभाषित

वेली डोलति वृक्ष हस्तपसरी आलिंगण्याला तिला,
गुंगे बंभर या सुमावरि गडे ! आस्वाद घे त्यांतला,
प्रीती निर्जन काननांत फुलली, कोठोनी आली तरी,
वाळे ! प्रीतिस या समान गमते प्रासाद आणि दरी.

प्रेम-लेख

मेघाचें करिं भूर्जपत्र धरुनी अस्ताचलीं प्रत्यहीं
 स्वर्गींचे नव लेख कुंकुमरसैं ती सांध्यदेवी लिही,
 रात्रीं शांत गभीर अंबुनिधिच्या आनील पृष्ठावरी
 लज्जालेख लिही विकंपित करं ती तारकासुंदरी;
 श्यामा निर्झरिणी पुनःपुनरपी सारीत नीलांचलं
 मुग्धालेख सुरम्य सैकतिं लिही मंदोर्मिमालाकुला;
 वेलींचें स्वकरें कराग्र धरुनी त्या मंदमंदानिलें
 क्रीडालेख वनस्थलीहि लिहिती कांहींतरी आपुले.
 हे सारे मधुलेख घेउनि जर्गीं नांचोत वेडे कवि,
 गावो गीतशतें तयांस, मजही त्यांची कळे थोरवी.
 लज्जामुग्ध परी शिरःकमल तें ठेवून माझ्या उरीं.
 श्वासांच्या कवनीं लिही प्रियतमा ही प्रेमलेखावलि,
 सारे ते मग लेख तुच्छ गमती चित्ताचिया लोचनीं,
 तींचा अक्षय लेख एकच, उभा मी मग पारायणीं !

सौंदर्याचा अभ्यास कर !

गाणें हें रचिलें असें जुळवुनी कोठून कांहीं तरी,
 वाणी सत्य तुझी असेल भरली द्वेषानलानें जरी,
 रम्याकार चमत्कृतिप्रचुर हें ब्रह्मांड नेत्रीं दिसे,
 खेळे कांहींतरी तयांतुनि मनीं गाणें तदा होतसे.
 सूर्यांचीं किरणें, सुनिर्मल तशा त्या तारकामालिका,
 संध्येचे रमणीय रंग, उदर्यां सृष्टी मनोहारिका,
 वृक्ष श्यामल पुष्पसंकुल चलद्दूर्वादलाच्छादिता,
 वाहे शांतपथा सुरम्य सरिता कलोलमालायुता;
 प्रेमानें अभिषिक्त चित्र मग त्या रामण्यविश्वीं दिसे;
 चित्ताची रमणीयता उतरुनी संगीत होतें तसें.
 तें सौंदर्यच आणिलें जुळवुनी कोठून कांहीं तरी,
 तूतें तें न दिसे म्हणून सखया, अभ्यास याचा करी.

स्फुट श्लोक

झालों खिन्न निराश पंख न दिसे भांवावलों चालतां
 भीती त्रास अनंत दुःख दिसले चोहोंकडे पाहतां
 तों लार्धें मज कायसें, दिसतसें आनंद आतां जनीं
 नाहीं क्लेश न दुःख भीति अथवा स्पर्श शके ना मनीं
 जीं रत्नें समजोनि विश्वपुलिनीं हर्षें अहो ! वेचिलीं
 मानी धन्य मनीं सदैव हृदयीं राखोनि जीं ठेविलीं
 झाली पारख हाय तींच ठरलीं हीं कांचखंडें अतां
 हा दैवा ! ! दुबळ्या वृथैव मम ही गेली जगीं जीविता.

काल आणि जीवित

गेले भंगुनि दुर्गगिरिचीं गेलीं झरोनी शिरें,
 गेले देश कितेक राख बनुनी संतप्त कालानलें.
 होवोनी थरकांप, पेटुनि मनीं, ज्वालामुखें प्रत्यहीं
 जें तें नश्वर ! हाय हाय ! म्हणुनी निश्वास टाकी मही !
 भूमीचा बडिवार काय तरि या, तो विश्वसाक्षी वरी,
 कालव्याधशरें प्रतापनिधिही घायाळ हो अंतरीं;
 शुक्राच्या शशिच्या कला स्मरुनि हो स्वर्देवतासुंदरी;
 भीतिग्रस्त, खगोलनेत्र करुनी दिङ्मूढ वंड्यापरी !
 कालाचा घनघोर उग्र वणवा दुर्वार्य ऐसा जरी
 ब्रह्मांडांत प्रतिक्षणीं भडकुनी अस्वस्थ चित्ता करी,
 चित्ताच्या परि नंदनांतिल पहा एकेक माझ्या कळी
 स्वानंदांत डुलोनियां प्रगटवी स्वामित्व कालानलीं !
 जावो विश्व जळून, जीवित तुझें कालस्थलाबाधित,
 प्रीतीनें मज हा धडा शिकविला, हो शांति हस्तंगत !

काळास

अंधकार मातला वेष्टितसे भूतला,
 शून्य मना खिन्नपणें सुखदायक जाहला.
 झोंप न ये लोचनीं शांतता न मन्मनीं,
 दाहकता घोर भरे परि अंतरशोषिणी !
 हा मारुत वाहतो नेह्ल मज काय तो,
 काळ जिथें विगतचित्त विस्मरणीं नांदतो ?
 तेजोमय चमकती दिव्य गोल हे किती ?
 त्यावरतीं अमृतिल किति देवलोक संप्रती ?
 मजलागीं बघुनियां येहल कां तयां दया ?
 अमृतसेक करितिल शिरिं शांति मला द्यावया ?
 सप्तलोक वेष्टुनी स्थिर बसली यामिनी,
 देह्ल मज आणुनि ती शांतपणा कोटुनी ?
 लपवूं दिग्बदनीं मुख होईल तरि मजला सुख,
 ये काळा, ध्यान तुझें मात्र मला लागलें !
 मित्रपणा भेसुर हा काळकूट प्रेम महा !
 मारिल मज म्हणुनि तुला बाहतसे बाळ हा !
 विस्मृतिमधिं बुडवि जीव तव हृदयीं हृदय ठेव
 तूं आतां आस-जगा संबंधचि संपला !

ज्योत

व्योमीं पाहुनि अरुणातें । दीप विजविला पटवातें ॥
 मावळली ती वायूंत । तेजोमय दीपज्योत ॥ १ ॥
 देहाला टाकुनि जाती । प्राण्यांचे आत्मे वरतीं ॥
 त्यापरि टाकुनि धूमाला । दीपाचा आत्मा गेला ॥ २ ॥
 अदृश्य जें जग त्याच्यांत । जाऊनि ती विरली ज्योत ॥
 गेली ! नाशाला गेली । नाहीं हो ! अक्षय झाली ॥ ३ ॥
 वायूच्या उदरीं गेल्या । असंख्यात ज्योति असल्या ॥
 स्वर्ग तोच त्या बसतात । जेथें या अवकाशांत ॥ ४ ॥
 देवाच्या छत्रा खालें । संमेलन त्यांचे झालें ॥
 पावित्र्याच्या त्या मूर्तीं । दिसतिल कां फिरनी जगतीं ॥ ५ ॥
 मूर्तच त्या होतील जरी । चकाकेल सृष्टी सगळी ॥
 खरी दिवाळी येईल । तेजोमय जग होईल ॥ ६ ॥
 हाय ! परी होईल का ते । येतिल का ज्योती येथें ॥
 रमल्या त्या स्वानंदांत । मर्त्य जर्गी का येतात ? ॥ ७ ॥
 निदान दर्शन बा वायो । आम्हांला त्यांचें होवो ॥
 पाहूं दे तीं भांडारें । नेत्र भुकेले झाले रे ॥ ८ ॥
 दिसतिल ते सारे तेथें । देशाचे अमुच्या नेते ॥
 या विश्वाचे दीपक रे । असतिल तेथें बघूं बरें ॥ ९ ॥
 दाविसी न मज कां वाता । जा नच तव परवा आतां ॥
 देह दीप विजणारच हा । जाइन मी मग तिथें अहा ॥ १० ॥
 दिव्यपणा येईल मला । बघण्याला ज्योती विमला ॥
 स्यासह त्यांतच राहीन । स्वानंदीं होऊनि लीन ॥ ११ ॥

दोष व प्रीति

दोष असती जगतांत किती याचें,
 नसे मजला सामर्थ्य गणायाचें;
 दोष माझा परि हाच मला वाटे
 दोष बघतां सत्प्रेम कसें आटे ?
 दोष असती, जगतांत ? असायाचे;
 मला त्यांशीं तरि काय करायाचें ?
 प्रेमगंगेच्या शुद्धसिचनेंहि
 शुद्ध होइ न जो दोष असा नाहीं.
 गड्या पूर्णा ! मज आस तुझी नाहीं;
 सख्या न्यूना ! ये मार मिठी देहीं !
 प्रीति, माझ्या हृदयांत करी वास !
 न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास !

बीज

आहे बीज म्हणोनि आज तुजला चंद्रा बघोनी मनीं
 माझीही भगिनी असेल नयनें माझ्याकडे लावुनि
 आला कंठ असेल दाटुनि तिचा, नाना मनीं भावना
 येवोनी, असतील त्या करित ही दुःखी तिचेच्या मना.
 ताई, भाऊ तुझाहि त्याच बघतो चंद्राकडे या क्षणीं;
 आणोनी तव मूर्ति चित्तफलकीं उद्विग्न तोही मनीं
 कालें घोर दरी जरी पसरिली प्रेमामधें दुःखदा
 प्रीतीनें परि एकरूपच असूं मी तूं पहा सर्वदा
 घेवोनी करिं दीप, अश्रुत तुवां चंद्राकडे फेकुनी
 भाऊ आज कुठें असेल म्हणतां जें होय तूझ्या मनीं
 ते तेथें परि गे, क्षणीं मम मनीं नेत्रांतुनी धांवती
 हे अश्रू तुज तेच घालित असे ओंवाळणी संप्रती.

निजलेल्या मुलास

ऊठ मुला । ऊठ मुला ।	बघ हा अरुणोदय झाला ।
नवरंगी । किरणांनी ।	भूषविली बघ ही अवनी ।
मोदभरें । रान भरे ।	मंद सुगंधातें विखरे ।
शीतल हा । वात पहा ।	आळस हरण्या येत अहा ।
किलकिलती । बागडती ।	वृक्षांवरती पक्षि किती ।
रव करिती । भ्रंगतती ।	पुष्पांचा मकरंद पिती ।
फुलांवरी । फळांवरी ।	पतंग मोदें मजा करी ।
झटकन् बसे । झटकन् उठे ।	उंच भराच्या घेत सुटे ।
आनंदें । नभ कोदें ।	हरुनि आळसा तरतरि दे ।
पूर्वेला । रवि आला ।	मुला उठाय़ा कथित तुला ।

वसंत

वसंत आला । बाळा तुज रंजविण्याला ।
 वृक्षांवरि नव पलव आले
 लाल लाल वन दिसूं लागलें
 दिगंतरीं हिम दडोनि गेलें
 आम्रतरुला । मोहोर कसा बव आला ॥ १ ॥
 पुष्पित लता तरु द्वे होती
 दिशा सुगंधें भरोनि जाती
 गाणें भ्रमर मनोहर गाती
 शीतल वारा । श्रम दूर करी तव सारा ॥ २ ॥
 मधमाशा मधुसंचय करिती
 नभांत पक्षी स्वैर विहरती
 कोकिल मंजुळ गायन गाती
 सुखकर झाला हा वसंत सर्व जगाला ॥ ३ ॥

अंगाई गीते

१

बोल बाई बोल ग । तुड्या बोलाचें काय वाणुं माल ग ।
 डोल बाई डोल ग । बाईं तुईचें काय कुलें तोल ग ।
 हांस बाई हांस ग । जाड्या अंगणीं साणिकांची हांस ग ।
 नीज बाई नीज ग । गाई अंगाई हाऊ चीऊ तूज ग ।

२

या बाई या । वकुळिच्या झाडापार्लीं फुलूं वेंचूं या ।
 ऊन पडलें । पाज फुल दिसें कसें मोड गोडुलें ।
 गोड गोडिलें । सोतण्याचें दाणें कोणीं खालीं पाडिलें ? ।
 रान हाललें । पडांटेलां शुक्रदेव गाणें गोलले ॥ २ ॥

चांदोबा मजला देई

आई आई । चांदोबा मजला देई ॥
 धांवत धांवत देवां दातो
 माथ्यां मांडें तो ही येतो
 मी थांबे तल तोहि थांबतो ।
 खेलत लंही चांदोबा मदशीं पाही ॥ १ ॥
 मला दली चांदोबा देखिल ।
 ललायचा नाहीं मी पलभलें ।
 त्याशी मी थेलेन दिवस भल ।
 देई आई । चांदोबा खेलन्या देई ॥ २ ॥
 फोलायाचा नाहीं त्याला ।
 तुई दवलीं देइन थेवायालां ।
 पाहूं देशील ना पन मदला ?
 तो मी ताहीं देनाल तुनाला नाहीं ॥ ३ ॥

(१ जेव्हां २ माझ्यामागे ३ राही ४ जरी ५ पळभर ६ तुजजवर
 ७ ठेवायला ८ काहीं.)

रागोवा आला

१

रागोवा आला । आवा

गडे आमुच्या ताईला,
 फुगले ग फुगले माल ।
 फुल झालें माझें लाल
 धांवुगी ही आली, आली
 गंगा यमुने-गह खालीं

२

ताई बाई सोसुकले,
 तूं तल माझें फूल गले
 जा गे सगळ्या दूर चला
 राग फुलाला या आला
 गेला ! गेला राग अहा
 हंसली ताई, पहा पहा ।

३

हंसली ग हंसली ताई
 हें फूलहि हंसलें बाई
 ऊन पाऊस ही एक गडे
 एक ताइचें हंसें रडे
 राग ताइचा हारवला
 चला चला खेळायला

चिच् चिच् चिच् ग चिमणुताई

(चालः—ताई गुणाची माझी लुकुली,)

चिच् चिच् चिच् चिच् ग चिमणुताई

ये ये आपुल्या बागांत, बाई

चिमणी आली, बाळ हासला,

टाळी वाजवी नाचू लागला ॥ १ ॥

टाळी वाजली चिमणी उडाली ।

भीऊन झाडांत कुठे दडाली, ।

बाळ म्हणतो “ ये ये ग बाई, ”

चिमणुताई आलीच नाही ॥ २ ॥

एक वान्याची झुळूक आली,

बागेत फुलें डोलुं लागलीं,

लक्ष गेलें बाळाचें त्यांवर,

तेथें दिमला भुंगा सुंदर ॥ ३ ॥

“ भुंगोघा, आतां तूं तरि येथें

रहा चिमणी उडून जाते ”

“ गुं गुं गुं । हो हो ” भुंगा बोलला,

बाळाच्या मनीं आनंद झाला ॥ ४ ॥

फुलें हुंगलीं रम चाखला, ।

भुंगा उडोनि जाऊं लागला,

बाळ मारितो हांका त्याला,

गेला तो गेला ! नाहीच आला ॥ ५ ॥

“ गड्या पतंगा, तूं तरि येई,

येथें बागेत खेळत राही ”

पतंग आला, क्षण खेळला,

भुकेन उडोनी नाहीसा झाला ॥ ६ ॥

बाळ लागला रडावयाला,

गेला आईला सांगावयाला,

आई म्हणें, “ ये खेळूं आपण ”

झोंप लागली बाळाला पण ॥ ७ ॥

वनमाला

काव्य रसाच्या गुंगीत गेलों एका रानांत
 काधिं न मिले ती बघण्याला वनमाला दिसली मजला
 ही वनमाला

नको कुणाला

चुंबायाला ?

हास्य तिच्या गालीं चढलें तेव्हां वच कवि हे बोले

१

कलिका सगळ्या घेऊन माळ तयांची गुंफून
 कुणी ठेविली ही येथें ? मन्मन वेडें परि होतें ?

मुग्धपणाची

जणुं सौख्याची

आनंदाची

गोड गोड ही वनमाला तीच एकटी प्रेमाला

२

ईशाची दावी लीला देई कविते स्फूर्तीला
 वायु तिजसर्वें नृत्य करी भृंग तिथेचा हात धरी
 तुजसह जीवित

जावें वाटत,

आशा दाटत

प्रेमाची तूं खाण गडे । गोड गोड तूं गोड गडे

३

वनमाला ही पाहून नेत्राचें सार्थक जाण
 जन्मभरी गाइन तिजला, कशी स्थिती येवो मजला
 त्या कालाची

त्या प्रेमाची

त्या भेटीची

स्मृतिही राहिल वनमाले, जीवित शुष्क नरी झालें

४

जे नाही तें दाखविलें प्रेमरूप तूं मज केलें ?
ठायीं एक्या तूं बदामी अपुरेपुमधीं मज दिससी
तरि भी जायें

तुला दशावें

समस्य न्यावें

परि नच जगतीं एक भुंग गाड्ल कीर्ती

५

बोल एकदां वनमाले ना तरि प्राण लया गेले
अमृत-विंदू वर्षाव कर तूं, दे कवि नवजीव
बोल हाटले

गाणें बुरलें

प्रेमच दिसलें

म्हणोन प्रेमाची त्याज ना तर प्रीमच वादाज

६

घोडा घोडा

घोडा घोडा खेळू चला रे । सौज घडीभर करूं चला ॥

घोडे संकर विठ्ठल कर,

लगाम हातीं कुणी धरा,

दोरीचा चावूक करा,

हां ! तर आतां पळा चला रे, घोडा घोडा. १

भले मुलांनीं बसा जरा

चित्त आपुलें शांत करा

धांवत जाउं पुन्हा घरां रे, घोडा घोडा. २

गेलीं धांवत मुलें घरीं

गंमत झाली घडीभरीं

आनंद दि चित्ता झाला रे घोडा. ३

माथा भाऊ

पाहत लाहूँ-बोडिला ग माथा भाऊ ।
 केंवा हंथतो, केंवा लळतां,
 द्वाण पद्दा हा कथे ह्मणितें ।
 घेतो कांहीं, ताडुनि देणो,
 माथा भाऊ-याचे कां नुदळा भाऊं ॥ १ ॥

बाहुलि का खेळाया व्हावी ?
 लबाड कांहीं बोळत पाडीं, ।
 हाथत हाथत केंधा पाडी ।
 माथा भाऊ-नुद कळेवली का थेंक ? ॥ २ ॥

पद्दा कथा । हा धाई, सुथरो ।
 माथे कथे कथे पथ धळिलो,
 लागलीच मग भोलुनि देतो ।
 नळ ते भाऊ-येकन्याथ धारण हाऊं ॥ ३ ॥

चिमणी आणि आरसा

अभिनय गीत

चिंव चिंव चिमणी छतांत-छतांत,
 आरसा लोंबे भिंतीला-भिंतीला
 चिमणी पाही सबतीला-सबतीला,
 भरभर आली रागांत-रागांत.

बहिणी मुलगी चिंव चिंव चिउताई, काय म्हणता काय म्हणता ?
 दुसरी ,, टच् टच् चिउताई काय करतां ? करतां ?
 तिसरी ,, ती तर तुमची पडछाया-पडछाया.
 उगाच शिणतां कां वाया ?

पहिलीं मुलगी	फुटेल कांच
दुसरी	,, दुखेल चोंच
तिसरी	,, पडेल खोंच चोंचीला-चोंचीला ।
	काय होईल सवतीला
सर्व मुली	टाळ्या वाजवुया चट्चट्, या चट्चट् पावले फिरवूं या पट्पट्, या पट्पट् ! भुर्रं चिमणी उडाली-उडाली छतांत जाऊन दडाली ।

चिमणीचा घरटा चोरिस गेला

चिंव चिंव चिंव रे । तिकड तूं कोण रे ?
 ' कावले दादा, कावले दादा, माझा घरटा नेलास, बाबा ? ' ॥
 ' नाहीं ग बाई, चिमुताई, तुझा घरटा कोण नेई ? ॥
 ' कपिला मावशी कपिला मावशी, । घरटें मोडून तूं कां जाशी ?
 ' नाहीं ग बाई, मोडीन कशी ? । मउ गवत दिलें तुशीं ॥ ' ॥
 ' कोंबडी ताई, कोंबडी ताई । माझा घरटा पाहिलास बाई ? ॥ ' ॥
 ' नाहीं ग बाई, मुळी नाहीं । तुझा माझा संबंध कांहीं ।
 आतां बाई पाहूं कुठें ? । जाउ कुठें ? राहूं कुठें ? ॥
 ' गरीब बिचाऱ्या चिमणीला । सगळे टपले छळण्याला ।
 चिमणीला मग पोपट बोले, । ' कां मे तुझे डोळे धोले ? ॥ ' ॥
 ' काय सांगूं, बाबा, तुला ? । माझा घरटा कोणी नेला ? । ' ॥
 ' चिमूताई, चिमूताई, । माझ्या पिंजऱ्यांत येतेस, बाई ? । ' ॥
 ' पिंजरा किती छान माझा ! । सगळा शीण जाइल तुझा ।
 ' जळों तुझा पिंजरा मेला ! । त्याचे नांव नको मला ! । ' ॥
 राहिन मी घरट्याविना, । चिमणी उडून गेली राना

माझा भारत

अंधारामधुनी प्रकाशकिरणें चैतन्य वाहोनिया
 आणी भूमिवरी अपार गमली सर्वेश्वराची दया
 माझा भारत एकलाचि तिजला हा पारखा जाहला
 शंका ये तुजला अशी तरि कशी आश्चर्य वाटे मला ! १

आहे हा हतभाग्य दीनदुबला संत्रस्त दुःखी जरी
 दारिद्र्ये जरि अस्थिपंजर उरे त्या तच्छरीरावरी
 त्याला पाहुनिया भिऊन दुसरे कोणी पळाले दुरी
 या दुःखीं परि प्रीति वाढत असे माझी तरी त्यावरि. २

आहे देव विभागिला सकल या विश्वांत चोहीकडे
 तो माझ्या हृदयांतरीं बसुनिया हे शब्द बोले पुढें
 नाहीं भारत दीन दुर्बल जरी माझा मला अप्रिय
 मी न्यायप्रिय देव वारिन पहा आतां तयाचें भय ! ३

पाळणा

निज रे निज बाळा, लडिवाळा, हालविते हिंदोळा.
 आणुं नको चिर्ती, क्षणही ती, नश्वर संशयभीति
 चंचल निमिषाचें, मोहन तें, सुंदर म्हणती ज्यातें.
 फसवुनियां तूतें, जाइल तें, अक्षय वा दुःखातें.
 आशा हृदयाच्या, जरि दिसती, दुरून सोज्वल कांति,
 धरितां परि हातीं, हो माती, सोडुन दे ती भ्रांति.
 काळा नच कांहीं, ठाडक ती, थोर तुझी विख्याति.
 निंदा स्तुति सारी, सोडुन दे, निज निज परमानंदें.
 झोपेमधिं कांहीं, भयदायी, स्वप्न न सजणा पाहीं.
 सुखदुःखें चिंता, निभ्रांता, भिवविती न तुजला आतां.

भिकारी

किनरीवाला—दारांत भिकारी आला ॥ १ ॥
 मंजुळ सुंदर किनरी त्याची, ।
 प्रेमरसाची आनंदाची, ।
 लकेर घेई किति मौजेची
 मोहविण्याला ! ॥ १ ॥
 सुखदुःखाची चाड न थाला, ।
 मी तूं पण हा विसरून गेला, ।
 नवे जगाची परवा ह्याला ।
 उद्धत झाला ! ॥ २ ॥
 काळ्या काळ्या घन अंधारी, ।
 किंवा खस्तुर घोर हुशारी ।
 काढित बसतो मंद लकेरी
 भुलवि जगाला ॥ ३ ॥
 वनामध्ये, वा जनांत किंवा
 गिरिशिखरीं प्रासादीं अथवा,
 सुनील गवानी दिशांमध्ये वा
 बंध न थाला ! ॥ ४ ॥
 समान सर्वां भूर्ती पाहे, ।
 प्रेमं बांधीं विश्व सर्वं हें, ।
 समाधानरत सदैव राहे,
 क्लेश न याला ॥ ५ ॥
 लतिकांवरतीं फुलें पहातो, ।
 बघतो, हसतो, मोहुनि जातो, ।
 गान आपुलें सर्वेचि गातो, ।
 गुंगुनि गेला ! ॥ ६ ॥
 समतेचे या वेड लागलें,
 भेदाभेद पळोनी गेलें, ।
 म्हणोनि चाळे असले सुचलें
 ह्या वेड्याला ॥ ७ ॥

गवताचें गाणें

परस्पराकंठीं हात घालुनिया बसलों गात
 पेढो ना ऐको कोणी हीं आमुचीं वेडीं गाणीं
 उचट्टंखल ओडा चाले, उचट्टंखल मास्त डोले
 उचट्टंखल अथें झालीं, उचट्टंखल पामुची बोली
 अथे तथाथा कुणा जरें फळ न, परवां काय तरी
 ज्ञान अगो अज्ञानच द्वे गोड जमडां अमुचें आहे

★ ★ ★

स्वर्गातुनि आलों आई-मंजुरवें आस्तो वाडी
 तां बद्दी " लाला लाला " या आरें नाचावाळा
 दावा पाऊय उज गडे नाच नाचती स्पेर पुढें
 पाय पांचुये तुडीहि ते या उडवित अथें तेथें
 या जगनीधरनीं घालों नाचत पर आलों आलों

★ ★ ★

पवनाच्या आंदोलांत वेवळून होते गात
 धालिगुनि आम्हांला ते झालविते अद्भुत हातें
 परस्परा चुंबित जावें नाचावें मंजुळ गावें
 ज्ञान्यावर ज्ञांकें घ्यावे सृष्टीशी समरस व्हावें

★ ★ ★

उंच कड्यावरती कोणी प्रेमाचीं बसची ठाणीं
 ग्गोल दरी अंधारांत तेथेही कोणी झुलत
 एकपरी अमुचें गीत सर्वांचे एकच चित्त
 द्वैताला ठायच नाहीं-प्रेम दिसे ज्या त्या ठाणीं
 प्रेम बनून जीवें भावें प्रेमाला शोधित जावें

जीर्ण दुर्ग

दुर्ग भयंकर जीर्ण पसरला पुढती, जो गतकालीं
 शूर साहसी नरसिंहांनीं अपुली वसती केली.
 कड्याकड्यांमार्धि घुमुनि नर्मदा गात यशोमय गीतें
 सांगत होती सर्व देशभर सद्यःकर्तव्यातें,
 रंगमहालीं शेज फुलांची याच गडावर झाली
 स्वातंत्र्यास्तव अग्नि भडकला-राख तयाची केली.
 तरवारीची धार देवता हीच जयांची एक
 ब्रीद, जयाचें सदा तिथेला रुधिराचा अभिषेक
 जीव नव्हे संसार ओपिला स्वातंत्र्यास्तव ज्यांनीं
 त्या वीरांचा वास जाहला गतकालीं या स्थानीं,
 आतां कोणी क्षुद्र पुजारी देविस पूजायातें
 घालित बसतो कुंकूमपूरित चंदन अपुल्या हस्तें.
 आणि पित्रोनी भांग दुखारी झिंगत वदतो कांहीं
 पूर्वकथा निर्विकार चित्तें... हर्षित दोन पर्याहीं
 हे काळाचे खेळ, कुठेंही असंच चालायाचे
 त्यास कशाला परि आम्हाला कांहीं न वाटें त्याचें
 एक खुराडें-भाढ्याचें तें-राहूं त्यांत खुशाल
 क्षुद्रजिवां अम्हां कशाला असले रंगमहाल !

जादुगारीण

दे दे सोडुनि ही, लाज गडे, चुंबुनि लाडं कोडें
 धर मज कवळोनि, करपाशीं, स्निग्ध तुझ्या हृदयाशीं !
 मोहनमालेच्या, बालेच्या गोड कळ्या गालींच्या,
 फुलल्या मन्नायनीं, तद्ग्रंथे, अननुभूत आनंदं.
 घेउनि शिथिलपण, निस्त्राण, होउनि पंचप्राण,
 द्विगुनिया काया, कलली ही, सांवर गे धर हृदयीं !

* * *

मधु मंद श्वास, फुंकोनी, मृदुल मधुर अधरांनीं,
 झांपड जादूची, मन्नायनीं, जादुगारिणी आणी !
 झांकळुनी प्राण, धुंदिगण भरुनि जीव बेभान—
 होता मग नयनीं, ... रमणी, मोहर मूक मुक्यांनीं !

* * *

बंदा दास तुझा, हा असला, दगडाचा घडलेला
 पुतळी जादूची, बनतांची, जीवकळा मग त्याची—
 सोडुनि मातिला, अवलीला, तुझ्या हृदयज्योतीला,
 पाहुनिया, गिरक्या, घेइल ती, तुझ्याच भंवतीं भंवतीं !

* * *

जादूची झांप, ही असली, देहमनीं जरि ठसली,
 गुंगत परि जीव, नव दृष्टी, बघतिल अद्भुत सृष्टि,
 तुझिया श्वासांच्या, भंवतालीं, मधुर नयनकरजालीं

अपूर्ण

तू तर चाफेकळी

“ गर्द सभोंतीं रान साजणी तू तर चाफेकळी !
 काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या तळीं ? ”
 ती वनमाला म्हणे “ नृपाळा, हें तर माझें वर
 पाहत बसते मी तर पृथें जललहरी सुंदर.
 हरिणी माझी तिला थावडे फारच माझा गळा;
 मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
 घेउन हातीं गोड तिला त्या कुरणावरती फिर—
 भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरे. ”
 “ रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिले रमणी तुला;
 तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.
 तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं त्या
 तव नयनीं या, प्रेमदेवता धार विखारी भरी !
 क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझे हें गडे,
 भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळा उडे.
 अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी,
 भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या वरीं. ”

*

*

*

सांज सकाळीं हिमवतीचे सुंदर मोती घडं
 हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे
 ती वनबाला म्हणे नृपाळा सुंदर मी हो खरी

प्रीति हवी तर

प्रीति हवी तर जीव आश्रि कर अपुला कुरवान
 प्रीति हवी तर तळहातावर घे कापुनि मान !
 तळवारीची धार नागिणी लसलसती प्रीत
 याद ठेव अंगार जगाला लाविल निमिषांत !
 प्रीति निर्मली तुला घाटें का हुबळ्यापाठी !
 प्रीतिदेवि जगदेकवीर जो जाय तथा पाठी !
 नव्हे प्रीतिला रंग लाविला लाल गुलाबां वा
 परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा !
 गुल गुल बोले प्रीति काय ती ? काय मद्दाऱ्यांत ?
 प्रीति बोलते काळ घालितां कलिजाला हात !
 स्रैगपणाच्या चार भावना नच पचती ज्याला
 हीन जिवानें घेउं नये त्या हा जहरी प्याला !
 सह्य जिवाला होय जाहला जरि विद्युत्पात
 परी प्रीतिचा घात भयंकर दुसरा कल्पांत !
 जीवंतपर्णी मरण घेउनी फिरणें जगतांत
 सांठविली ब्रह्मांडदाहिनी दाहकता यांत !

प्रीति व कर्तव्य

प्रीतीचा पथ हा भयाकुल दिसे सौंदर्य-सौदामिनी
डोळ्यांना क्षण तेज दाखवुनिया अस्तंगता हो झर्णी;
चित्तांमाजि विकारसिंधु खवळे चांचल्य जीवीं भरे
नेत्रांतून उदास तेज जगतीं वेड्यापरी वावरे. १

वरती हा ग्रहगोल शांत, वरती हा चंद्रमा मंगल
तसे नील गर्भार हें गगनही निश्चित उर्वीतल
पाहोनी अमला विरोध जगतीं चिद्वृत्ती हो घाबरी.
देवा पाप तरी असेल कुठचें मी खिन्न कां यापरी ? २

कोठें जाउं कसें करूं मज विभो, कर्तव्य कैसें कळे ?
आलें तें समजूनही तरि पुन्हां हें चित्त कैसें वळे ?
माझ्यामाजिच शत्रु घोर बसले माझा कराया वध,
कर्तव्यास बघूं टपून बसुं कीं यांच्यावरी सावध ? ३

गेला ताल निघूनिया दिवसही याच क्रमें जातसे
गेले मासहि वर्षही निघूनिया सार्थक्य कांहीं नसे;
खा पी, नीज पुन्हा असेंच करितां आनंद नाही पुन्हा
चित्तांमाजि सदैव टोचित वसे कर्तव्य ही भावना. ४

डोकें जाय विचार एक करुनी चित्तीं दुजें तोंच ये;
चित्ताचा पगडा विशेष; वळ तें बुद्धीबळाला न ये
त्या योगें परि जीव हा निशिदिनीं ठेंचाळतो सारखा;
सान्या हाय ! सुखास होउन वसे मी माझिया पारखा ! ५

अपूर्ण

प्रेमाचा पहिला भास

जरि धूप जळत अनलांत । वाऱ्यावर भरतो वास ।
 जरि देह शिजे दुःखांत । परि सुटका आज मनास ।
 मन्मानसराजसहंसी । अवतरली स्त्रीरूपानें ।
 सौंदर्य हृदंगम ज्योती । पाजळते दिव्यत्वानें ।
 जा प्रेमदेवते जा जा । बंदिस्थ तुझ्या दासानें ।
 तव पुण्य दर्शनं केलें । निमिषांत जिवाचें सोनें ।
 देहाचा दास मरून । प्रेमाचा उरला जीव ।
 प्रेमांतच झाला सारा । विश्वाचा अंतर्भाव ।
 तारुण्यमदाचा श्वास । प्रेमाचा पहिला भास ।
 मुग्धेचें मोहन तेंही । याहूनि मनोहर नाहीं ।
 नवरागरक्तिमा रांगें । रविरंजित रजनीवरती ।

वैष्णव-धर्म

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
 संतजनीं वर्म सांगितलें ।
 तयांचें भजन घडो अहर्निश
 माझ्या मीपणास आग लागो ।
 पर-उपकारीं वेंचो सर्व शक्ति
 हेचि माझी भक्ति पामराची ।
 सर्व ही आघात येवो मजवरी
 सुखी राहो परी देव माझा ।
 नको स्वर्गवास जनधनकीर्ति
 प्रेमाची संपत्ति प्रेमरूप.

पाऊस

थवथबली,
 जलदाली
 रंगहि ते
 सुंदरता
 व्योमपटीं
 कृष्ण कुणी
 नील कुणी
 गोकर्णी
 तेजांत
 चकमकती
 जणुं ठेवी
 आणुनियां
 कोठारी
 पाहुनि तें
 न्याहळुनी
 मग हातें
 मधु मोतीं

ओथंबुनि खालीं झाली
 मज दिसली सायंकालीं.
 नच येती वर्णायाते !
 मम त्यांची भुलवी चित्ता,
 जलदांची झाली दाटी,
 काजळिच्या शिखरावाणी !
 इन्द्रमण्याच्या कान्तिहुनी !
 मिश्र जांभळे तसे कुणी;
 धूमाचे उठती झोत,
 पांडुरही त्यापरिस किती !
 माल भरुनि वर्षादेवी
 दिगंतराहुनि या ठाया !
 यावरला दिसतो न परी !
 मग मारुत शिरतो तेथें !
 नाहिं बघत दुसरें कोणी
 अस्ताव्यस्त करी त्यातें !
 भूवरती भरभर ओती !

तेजोवीणेची रागदारी

निजला होता क्षीरसागरीं परेश विश्वंभर
 निजलें होतें विश्व धुंदिनें धुंद दिसे अंबर.
 जागी होती दिव्य देवता एक मात्र त्याक्षणीं
 छेडूं लागली रागदारि मग तेजोवीणेंतुनि
 सकंप रव तो ब्रम्हकपाटीं मंद घुमूं लागला
 हळूं हळूं ये नवी चेतना दिव्य विश्वमंडलां.
 निशेंत विरला तमःप्रसर ती लीन रवीच्या करीं
 रविकर होती लीन अंबरीं, अंबर परमेश्वरीं
 परेश तोही लीन जाहला या गाण्याभीतरीं
 तो गाण्याचा सूर सांठला वसुधेच्या अंतरीं.
 आला आला आला गडि हो जगासंगतीं कवि
 आला आला देव, तयाही आदिशक्ति जागवी.
 करूं चला जयघोष तियेचा पहिला मानच तिला
 उदो उदो सौंदर्यदेवते, विश्वगोल बोलला.

दुबळी भूल

जळ कालें कालें हंसे, भयानक दिसे, सहज बघशील ।
 तर दिसेल तुजला तुझीच दुबळी भूल.
 यक्षिणी, देवता कुणी, कपारीतुनी,
 घोर घुमतील.....
 हे काय बोलते बोल, भाबडी भूल.
 नको म्हणुं कांहीं,
 बघ हिरवा मांडव मजवर होईल बाईं.

दूरदूर माय चालली, बाळ परतलि
 भरे हुरहूर,
 तिज उदासवाणें—दिसतें सगळें दूर
 भावांनि घेतलें पुढें, नको रडुं गडे,
 घालुं ये चुडे,
 तुझ्या हातांत;
 तुज आवडतोना, आज करूं दहिभात.
 लोभाचा भरला पूर, विखारी घोर,
 भरे महापूर,
 लोपली माया,
 ते विखार पिवळे लागति त्यास दिसाया.
 दारांत बहिण भेटली, भीति वाटली,
 चरकला भारी,
 परि पुन्हां धनाची आली लहर विखारी.
 ऐकून माय घाबरे, निघाली त्वरें,
 आडवी येई,
 वेल्हाळ लाडकी चिमणी सोनाबाई !
 तुज रानांनि बाहिलें, काल सोनुलें,
 राजबागांत,
 जा, भिऊ नको, मी तुला जोडिते हात.

ज्या कागदावरून ही कविता बाडांत उतरून घेतली त्यावरच ती अतिशय पुसट असल्यामुळें कशीतरी लिहून घेतली आहे. (तसें बाडांत नमूद केलें आहे) तसें करतांना या कवितेचा कांहीं भाग (निदान कांहीं ओळी) न लागल्यामुळें वगळला गेला असावा; पण त्यामुळें कविता बरीच दुर्बोध झाली आहे—संपादक

उदासीनता

कोटुनि येते मला कळेना
 उदासीनता ही हृदयाला !
 काय बोंचते तें समजेना
 हृदयाच्या अंतर्हृदयाला !
 एथें नाहीं तेथें नाहीं,
 काय पाहिजे मिळवायाला !
 कुणीकडे हा झुकतो वारा !
 हांका मारी जीव कुणाला !
 मुक्या मनाचे मुके बोल हे
 घरें पाडिती पण हृदयाला !
 तीव्र वेदना करिती, परि ती
 दिव्य औषधी कसली त्याला !

भटकणें

सर्व जगानें मला टाकिलें म्हणून धरिलें तुला
 तुझ्याच भजनीं तुझ्याच चरणीं जीवभाव वाहिला.
 तुझ्याजवळ मी कशी देवते, प्रेमयाचना करूं ?
 हा गवताहुनि दीन दास तत्र, दूर नको परि धरूं.
 थोर थोर नर नित्य वांछिती तुझें कृपावीक्षण,
 तव चरणाच्या धूलिं लोभलें दुबलें माझें मन !
 तव हाताचा गोड जाहला स्पर्श मला जेधवां
 तुझिया भजनीं मात्र वाहिलें तेव्हांपासुनि जिवा.
 गेला भडकुन राही जाउन वनस्मशानीं जरी
 या गगनाची शपथ लोचनीं तुझीच मूर्ती परी.
 निराश झालों बघुनि सभोंतीं पर्वतमाला जरी
 रडत बैसलों बाळपणींही तुझ्याच नांवें तरी.

परदेशामार्धि दिवस कंठिले, सौख्य सर्व टाकिलें;
 आशा कीं मज दिसतिल कोठें रम्य तुझीं पाडलें.
 मैदानावरि खुळ्या पिशापरि भटकत फिरलों किती ?
 किती लोटली रात्र तयाची नाहीं हृदया क्षिती !
 किति हृदयाची तीव्र वेदना तुजसाठीं सोशितों ?
 परि अजुनी तूं दूर किती वद पथ दुःखद वाटतो.

* अपूर्ण

निराशा

रात्र संपली दिवसहि गेले ।
 अंधपणा ये फिरुनि धरेला
 खिन्न निराशा परि हृदयाला—या सोडित नाहीं.
 नित्यापरि रविकिरणें देतीं ।
 रंग मनोहर सांध्यमुखीं तीं
 खळखळ ओढा गुंगत गीती—राईतुनि वाहे.
 सुंदर सगळें, मोहक सगळें ।
 खिन्नपणा परि मनिंचा न गळे,
 नुसती हुरहुर होय जिवाला—कां न कळे कांहीं ?
 चंद्रबिंब धरि अभिनव कांती
 मेघ तयांनीं धवलित होती
 परि हृदयीं नैराश्य कालिमा—मम खंडत नाहीं !
 भोंवऱ्यांत जणुं पडलों कोठें ।
 स्वप्न भयंकर दिसतें वाटें
 जीवित केवळ करुणासंकुल—नैराश्यें होई !

अपूर्ण

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला,
 जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला;
 तिच्या कौलारीं वसुनि पारवा तो
 खिन्न नीरस एकांतगीत गातो.
 सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे
 घार मंडळ त्या भंवतिं घालिताहे,
 पक्षि पानांच्या शांत सावल्यांत
 सुखें साखरझोपेंत पेंगतात.
 तुला नाहीं परि हौस उडाय्याची
 गोड हिरव्या झुवक्यांत दडाय्याची
 उष्ण झळया बाहेर तापतात,
 गीतनिद्रा तव आंत अखंडीत.
 चित्त किंवा तव कोंवळया विकारें
 दुखत खुपतें कां सांग सांग बारे !
 तुला कांहीं जगतात नको मान ?
 गोड गावें मग भान हें कुठून ?
 झोंप सौख्यानंदांत मानवाची
 पुरी क्षणही कोठून टिकायाची ?
 दुःखनिद्रें निद्रिस्त बुद्धराज
 करुणगीतें घुमवीत जर्गी आज. (?)
 दुःखनिद्रा ती आज तुला लागे
 तुझें जगही निद्रिस्त तुझ्या संगें.
 फिरे माझ्या जगतांत उष्ण बारे,
 तुला त्यांचे भानही न बारे !

खेड्यांतील रात्र

त्या उजाड माळावरती
 बुरुजाच्या पडल्या भिंती
 भोसाड देवळा पुढती
 वडाचा पार-अंधार दाटला तेथ भरे भरपूर.
 भोड्यांत भालु ओरडती
 वाऱ्यांत भुतें बडबडतीं
 ढोहांत सांवल्या पडती
 काळ्या शार-त्या गर्द जाळिमधिं रात देत हुंकार.
 भर रानीं काकस्थानीं
 उठतात ज्वाळ भडकोनी
 अस्मान मिळालें धरणीं
 आर ना पार-अवकाळ रात्रिचा प्रहर घुमे तो घोर

प्रतापसिंह

हा अंतःकलहाग्नि घोर पडला, पृष्ठें जळालीं किती ?
 रक्ताचे ठिपके भयंकर निजद्वेषें किती माजती ?
 स्वार्थाचें अति तीव्र खड्ग पडुनि, चित्रें किती कापिलीं ?
 झाली कृष्णकभिन्न दैवलिखितें, ही खैणता हो बळी !
 ऋद्धा ग्रंथसमीक्षणीं भरतभू हुंकार फोडी बळें
 गेला पेटुनि विंध्यपर्वत पहा तद्दिव्य घोषानलें !
 विश्वेशप्रिय विश्वधूरि-असुरां दुर्दांत निर्दालुनि
 दिव्यात्मे निजले तयावर तया चैतन्य ये त्या क्षणीं
 झाले ते रजपूत पूत करण्या दिव्यध्वजा भारती
 तो निर्घोष प्रतापसिंह अमुचा मार्तंड चंडाकृति !

-ला

दुर्धर करुणा तीव्र वेदना मनास माइया दंश करी
 कालिज फुटतें रक्त गोंठतें वीजहि त्याहुनि फार बरी ?
 जीव येवुनि थिजल्या नयनीं शून्य दिगतीं खिन्न मनें,
 वण वण बघतां, हाय ! अवचिता मूर्ति तुझी.....

अपूर्ण

कवीची इच्छा

जगाचे बंध कोणाला—जगाला बांधला त्याला
 मला जो थांबवी ऐसा—जर्गी निर्बंध ये कैसा ?
 जगानें देह हा केला—जगाला वाहिलें त्याला
 हणा मारा खुडा तोडा—परी आतां मला सोडा
 न कीर्तीला न प्रेमाला—न सौख्याला विलासाला
 न विघ्नाला न मृत्यूला—मला ये आडवायाला ?
 वृथा या वाहणें चिंता—वृथा अश्रू वृथा ममता
 वृथा निःश्वासमालाही—मला जी थांबवीना ही
 पुरे संबंध प्रेमाचा—नको हा खेळ प्रेमाचा
 खरा जो प्रीतिचा प्याला—जर्गी प्याला सुखी झाला.

परि

अपूर्ण

दौलतरावांची मंजुळा

नाकीं डोळीं चित्र वाहुली देवानें केली
 हतदैवानें लिहून ठेविलें काय परीं भारीं.^१
 येउनिया मागून ठेवुनी खांद्यावर हात
 करुणा वदनीं धाउन माला मोत्यांची येत.
 वाहूं दे ती मंगलमाया अशी च वाहूं दे
 अश्रुपुरानें या करुणेच्या जग हें न्हाऊ दे.
 मिळेल वैभव दिसतिल जगतीं रत्नांच्या राशी
 अश्रु दयामय मृत्युजर्गी या मोल नसे त्यांसी.
 मिळतिल कवनें मिळतिल दुर्मिळ तत्त्वांचे बोल
 दिव्य अश्रुंनों ! तुम्हांपुढें परि ते सगळे फोल
 दिव्य तारका दूर राहिल्या त्या स्वर्लोकांत
 दिव्य अश्रुपरि शुद्ध मनाचे त्यांहुनि निभ्रांत.
 अमृताचा वर्षाव जर्गी जरि केला जलदांनीं
 तृषा न जाइल शोकदग्ध या अवनीची त्यांनीं.
 प्रतिजीवाला अखिल जगाला एक सुधा व्हावी
 अंतःकरणीं ओतितसे जी दिव्य दया देवी.
 गंगायमुना शुद्ध दयामय अश्रूची जेव्हां
 त्या गंगेच्या पुण्यदर्शनें नर तरतिल तेव्हां.
 परजीवास्तव जेथ आंतडें कळवळुनि येई
 त्या हृदयाविण स्वर्ग दुजा या ब्रम्हांडीं नाहीं.
 स्वर्ग हवा कां देव हवा कां ये तर मग येथ
 मल्ल अणुलें बनव गड्या या बालेसमं चित्त.

★

★

★

१ यापुढील कांहीं ओळी गहाळ झाल्या असाव्यात असें तिसऱ्या ओळीवरून वाटतें. —संपादक

२ बाळासम.

राजस बाळा बाळ मंजुळा दौलतरावांची
 पोर पोरकी एक राहिली थकल्या जीवाची,
 वरोवरीचे पुत्र लाडके जीवाहुनि फार
 एका मागुनि एक लोपले समरीं रणशूर.
 तुटे तटतटा हृदय लागला जीवावर घाय
 झुरून पांजर माय तयांची त्या मागुनि जाय.
 दुर्धर दुःखें देह खचाया काळमुखीं लागे.
 एकच दुबळा पाश ओढितो त्यास पुन्हां मागें;
 परलोकींचें स्वप्न मनाच्या नयनावर येतें
 जागेपणचें चित्र मंजुळा परि उघडी येथें !
 अखंड चिंता व्यवधानांच्या जीव बुडे डोहीं
 डोळ्यांपुढचीं बाळ मंजुळा परि हालत नाहीं.
 तीव्र विषारी रोग पोंखरी आंतुन वृक्षाला
 बाळकळीला सहज ज्यामुळें म्लानपणा आला.
 दुःख रेखितें सान जिवावर जी करुणा कांहीं
 काव्यलेखनीं चित्रदर्शनीं ती दिसणें नाहीं.
 भोळा हृदयीं भाव दाटला बाही देवाला
 मूकरोदनीं अभागिनीचा नच लागे डोळा.
 जीर्ण पसरले हात उराशीं धरिलें तनयेला
 डोकीवरुनी कुरवाळित कर पाठीवर नेला;
 थिजली आशा जीव गोठल्या नयनांतुनि पाही
 शून्य भविष्यें विकल चेतना करुणाकुल होई.
 सरली माया लोचन मिटलें शांतपणा आला
 एकच झटका क्षीण कलेवर गळलें भूमीला

★

★

★

नश्वर जग हें नश्वर अमुचे मायेचे पाश
 क्षणीं तोडुनि काळ तटतटा फेंकुनि दे त्यास,
 वैभव गेलें नांव निमालें बुडलें घरदार
 फिरला नांगर ओस जाहला भरला संसार.

स्वप्नमात्र हा क्षणिक पसारा मायेचा भास
सत्य बोल हे परि न शांतता देतिल जीवास.

★ ★ ★

अनाथ बाला पोर मंजुळा केवळ अज्ञान
भूमि फाटली तिला वाटलें तुटलें अस्मान !
धार लागली जी ममतेच्या रुधिराची जीवा
मायेचें जग ओस कुणाला दाविल ती देवा
कालवतें ब्रह्मांड मनीं, घर खायाला येतें
निजेल कैसे पोर मंजुळा कुणि सांगा येथें ?

अपूर्ण

मोहिनी

(ताराराणी)

(या पद्यपंक्ती एखाद्या खंडकाव्याच्या आरंभीच्या असाव्यात, कथानायिके-
वरून नांव द्यावें तर तें या पद्यपंक्तीत आढळत नाही; चवदाव्या ओळीतील
'मोहिनी' हें त्या कथानायिकेचें तर नांव नसेल ना ? —संपादक)

या शुभ्र विरल अभांचें । शशिभंवतीं नर्तन चाले
गंभीर धवळली रजनी । बेभान पवनही डोले
तंद्रीतच अर्धीमुर्धी । लुकलुकते ताराराणी
ये झुंजुंजुं तेजानें । पूर्व्वर पिवळें पाणी
निस्पंद मंद घटिका ती । अंधुकता धुंद भरीत
ब्रह्मांड मंदिरीं गाई । सौभाग्य सुभग संगीत.

★ ★ ★

निद्रिस्त नीळ वनमाला । निद्रिस्त सरोवर खालीं
वर मूक मोहनें जैसीं । शशिकिरणें विरघळलेलीं

इवलाच अधर हलवून । जल मंद सोडितें श्वास
इवलाच वेल लववून । ये नीज पुन्हां पवनास
निश्चित शांति-देवीचा । किंचितसा अंचल हाले
रोमांच कपोलीं भरती । कुंजांत कोकिला बोले.

★ ★ ★

घननील लतावल्यांत । हिमधवल शिलातलभागीं
चमकून मोहिनी झाली । जणु कुंजगुंजनें जागी
सौंदर्य-भरीं भरलेलें । तारुण्य चढे रंगास
अलवार कोंवळें अंग । जशि काय फुलांची मूस
धरि आम्रमंजिरी कानीं । हातांत जुईची वेणी
कंठांत मालतीमाला । माधवीच भासे बाला ।

★ ★ ★

मदनाची मंगलमाया । नटनाट करी हृदयांत
स्फुरतात कल्पनातीत । रणकार सुखाचें त्यांत
किति होत नाच नयनांचा । किति रंग मुखावर आले
तें चित्र चोर चित्ताला । कितिदा तरि चुकवुनि गेलें
उत्कंठा धीर धरीना । लागला दुखाया ऊर
तारुण्य तरल बालेच्या । चित्तांत भरे हुरहूर

★ ★

पायांत रुप्याचा तोडा । ये थबकत थोडा थोडा
युवराज विजयसिंहाचा । झाडींतुनि पिवळा घोडा
शिरपेंच शिरावर साजे । पाठीवर लटके ढाल
रूदार झगा जरतार । अंगावर हिरवी शाल
उतरून विलासी वीर । चुंबुनि ती मोहनमाला
जणुं रम्य हृदय रमणीचें । हळुवार धरी हृदयाला
उतरून वारुवरतून । सरदार शिपाई आले
हळुवार हृदय रमणीचें । हृदयाशीं संगत झालें

शाहीर

शूर वीर सरदार मराठी मानकरी मंडळी
 पाठ भाट वर्णिती जयाची उदार बिहुदावली
 धीर धिंग रणसिंग बैसले नरनायक त्यामधी
 ऐटदार जरतार आपल्या भर पोषाखी सुधी
 सौंदर्याची वेल बहरली ठरली उजवीकडे
 राजबाळ वेल्हाळ बघत अळुमाळ पावलांकडे
 वीर्य सारसर्वस्व जयाचें विशाल वक्षःस्थळ
 नाथ तिचा तो सनाथ करि जणु अनाथ भूमंडळ
 नवा युवा वनराज केसरी सलील बसला जसा
 ठाणमाण मांडुनी, तयाचा तसाच उठला ठसा ?
 थाटदाट थाटला सभेचा थाप डफावर बसे
 ताल धरी खंजिरी, तारिचा झणत्कार होतसे
 ' उदो उदो ! ' जयघोष घणघणे जाहली चकित हो सभा
 वीर्याचा नटनाच प्रीतिचा रोमांचावर उभा
 चित्त थरकलें प्रेम थरकलें वीर्य हरखलें अहा

अपूर्ण

निःश्वास

[बालकवींच्या मनांतून निःश्वास नांवाचें एक प्रदीर्घ ऐतिहासिक काव्य लिहावयाचें होतें त्याचें कांहीं भाग—क्रमशः नसावेत—बालकवींनीं निरनिराळ्या वेळीं रचिले, मित्रांना वाचून दाखविले, पण एकत्रित न लिहितां निरनिराळ्या कागदावर लिहिले. त्यांपैकीं एकावर निःश्वास २ असें नांव होतें; व बाकीचे अनामिक होते. अर्थात् बाडांत लिहितांना ते एकाच कवितेचे भिन्न भिन्न भाग आहेत असें न लिहिल्यामुळें श्री. निफाडकर यांनीं त्या भिन्न भिन्न ऐतिहासिक कविता आहेत या समजुतीनें त्यांना विषयानुरोधें नांवें दिलीं. 'वीर मराठा,' 'वीरगडी,' 'रणघोष,' 'निःश्वास' या कविता वाचल्या म्हणजे, पहिल्या तिन्हीत येणारा स्त्रीच्या मंद निःश्वासाचारी प्रामुख्यानें उल्लेख, तिन्हीमध्येसुद्धां—वर्णिलेला एकच विषय, त्या विषयाला अनुरूप सारख्याच प्रकारची रचना या सर्वांमुळें त्या एकाच कवितेचे भाग असून, ज्या जीर्णदुर्गाच्या परिसरांत या घटना घडतात त्याचें 'जीर्णदुर्ग' हें वर्णन प्रास्ताविक भाग आहे असें ध्यानांत येतें. रा. टिळकांना तर हे भाग निःश्वास या खंडकाव्याचेच आहेत अशी खात्री वाटते; एवढेंच काय पण महाबळेश्वर येथें बालकवींनीं हे भाग वाचून दाखविले तेव्हां 'पाणी पाणी जलमय...पर्वत झाला' हें महाबळेश्वराचें वर्णन आहे असें बालकवींना सांगितल्याचेंही आठवतें; या कवितांचा क्रम जीर्णदुर्ग, वीर मराठा, निःश्वास, रणघोष असा असावा. 'शाहीर' ही अपूर्ण कविताही त्याच काव्याचा भाग असावा असें वाटतें. —संपादक]

(वीर मराठा !)

उग्र कडेच्या कडे तोडुनी वीर बालिका वन निझरिणी
 पुन्हा एकदां वळुनि बघते स्वाभिमान दृष्टीनें जेथें
 त्याच तिच्या सुंदर वळशावर विंध्यशिरापरि भव्य भयंकर
 विश्वरक्षणां जणू उदेली, दुर्ग दिसे अभिमानच पहिला
 उच्च उच्च तस्सौधावरती धीर गभीर प्रसन्न मूर्ती
 वीर मराठा कुमार कोणी बघे सहज पलिकडच्या रानीं ?



भयाण दरडी घोर कऱ्हाडी किरर् दाट अंधारी झाडी
 कृष्ण राक्षसी शिला पसरती गर्द मातऱ्या गवतावरती
 ढासळलेले कडे भयंकर तुटुनि घसरले परस्परांवर
 त्यांत चेपला वननिर्झर तो कालभुजंगासम सळसळतो
 कृष्ण भयानक ती गिरिशिखरें त्या खिंडीं ती रानभुयारें
 विरूपाक्ष काळाचें तें भेसुर रूप दिसें कुणातें ? २

* * *

काळमुखीं पण वावरणारा रणदेवीचा पंचिप्यारा
 वीर्याचा अतिरेकच नुसता वीर बाल तो कुमार होता
 रणक्षेत्र तें बघुनी नयनीं प्रस्फुरला वीर्याभि कणांनीं
 ज्योत नवी फोफावुन झाली लाल लाल वदनावर आली
 इष्टींतुनि फूत्कारच ओती उग्र नागिणी मनस्विता ती
 रणदेवीचा हृदयमणी तो विचारीं यापरि झुलतो ३

* * *

शूरवीर समरांगणगाजी निजपूर्वज बघतो तो आजी
 तीं मैदानें प्रदेश सारा आज अपूर्वच दिसतो त्याला
 बघतां बघतां नटला बाळ काळ दुजा बनला विकराल
 तोंच कळेना कुटुनी कसला एक मंद निःश्वास उदेला
 स्वप्न चळें वरती मग पाहे निशावात घोंघावत आहे
 प्रकाश गेला संध्या गेली रात्र उदेली विचारजालीं ४

* * *

रणक्षेत्र ते कडे विशाल वाढविती रेवेचे बोल
 घूं घूं घूं मंत्राची माला घुबड लागलें बोलायाला
 वन्य पशूंचे भेसुर नाद दुर्गावर घेती पडसाद
 कसा कळावा त्यांतुनि त्याला एक मंद निश्वास उदेला
 श्रवणरंध्रीं परि अझुनी घुमतो मारुतचेष्टाभास मात्र तो
 बालवीर क्षण चंचल झाला.....
 रणदेवीचें.....प्रीतिस्थान कर्कश रणधीरांचे प्राण' ५

* * *

मजसाठीं झरणाऱ्यां श्वासा दाब आंतल्या आंत उसासा
समोर दिसतें रणस्थान तें हृदय नाचतें अमुचें तेथें
शौर्यासाठीं शूरापोटीं रणांगणाच्या ध्याया गांठीं
रजपूताचे आम्ही छावे मरण मारणें आम्हां ठावें
प्रेमभुकेलें असेल कोणी पहा शोधुनी जा त्या स्थानीं
मी समरीं रणशूर बनोनी इच्छितसे खड्गाचें पाणी ६

★ ★ ★

पाणी पाणी जलमय सारा आसपासचा पर्वत झाला
धो धो धांवती निर्झर खालीं दरी दरी धोधोमय झाली
कृष्णवर्ण घनपर्वत वरती कालकृतान्तापरी विचरती
कडाडती चपला त्या घातें स्वर्भूमि क्षण दुभंग होते
काळोखाचें काळिज फुटलें किर्र रात्र अंधारी बोले
कसला पर्वत कसलें रान एक मात्र अंधार भयाण ७

★ ★ ★

दुर्ग गजबजे बसल्या थापा घोड्यांच्या टपटपल्या टापा
वीर मराठे दिसले लपले निस्तब्ध पुन्हां तें कानन डोले
कृष्णरात्रिची भयाण वेळ रान सभोर्ती जड जंजाळ
शौर्यदेवता परी नाचते कड्याकड्यांतुनी जेथें तेथें
हादरीत जड पर्वत सारा घो घो घुमताहे हा वारा
त्याच निनादें बसुनि टाळी प्रतिध्वनी हो भयद निराळी ८

अपूर्ण

(वीरगडी)

' या घुमत्या रात्रीचा वारा घुमवूं दे तुमच्या हृदयाला
 वीर्यश्रीचें अपूर्व पाणी वीरांनो ! निधड्या छात्यांनीं
 याच झग्यापरि पसरुनि घारे कड्यावरुनि चौहिकडे खालीं
 जों तेजाची दिव्य तुतारी प्रतापनिधि घुमवीन निराळीं
 तोंच आपुल्या खड्गलतांनीं शत्रुरक्तमय बनवा अवनी
 कचेळ जो-पण नांव कशाला पुरे हाच संदेश तुम्हांला '

कडकडणाऱ्या चपलेवाणी वीरमणीची गभीर वाणी
 नाच नाचुनी कड्याकड्यांत तेजाची संचरवी ज्योत
 काळ वेळ, परि कसले काय, वीर पुन्हां परते असहाय
 साह्य कशाला विलसे हातीं रिपुरुधिरप्रिय खड्गलता ती
 क्षणाक्षणा त्या दुर्गामधुनी दीप तळपतो लपतो विपिनीं
 विजा चमकती प्रगटे रान गर्द भरे अंधार फिरून
 दरड भयंकर वरती आली रिपुसैन्याचा पडाव खालीं
 मार्ग संपला चुकला घोडा वीर थरकला मनांत थोडा
 अन्यक्षणीं नवकांति उसळली अग्निकणांपरि नयनीं गालीं
 निमिषार्धीं सरसावुनि हात नाचुं लागलें खड्ग नभांत
 अंधेरी परि भलती झुकली दृष्टि विरमली ठकली थकली
 गुप्त रिपूचा जडला भिडला वीराच्या हृदयागीं भाला
 दबा धरुनिया बसला छावा वीर केसरी खवळुनि यावा
 त्यापरि तो उसळुनियां वीर जों घाली अरिवर तरवार
 तोंच मर्धे टंकार उदेलाला खड्गाचा खणखण रव झाला
 किंकाळी श्रवणावर आली पुढें निनादें बसली टाळी
 स्तब्ध वीर न्याहाळितो तेथें भूवर तों पडलेलीं प्रेतें
 भास दिव्य हो क्षणैक नयनीं तोंच उठे निःश्वास दुरोनी
 दुर्गामधुनी उसळुनि आला एकजात सरदारी भाला
 पलिकडच्या अत्युग्रकड्यांत रणवाद्यांचा उठला धोत

मागें पुढती एकच मारा शत्रु गजबजे क्षणांत सारा
 वीर पुरा बनला वेहोष क्षणाक्षणा गर्जे रणघोष
 धन्य वीर व्हा पुढती पुढती पाहूं बरें काळाची छाती
 भंग भंगुनी हो धुळधाणी शत्रुदळाचें जिरलें पाणी
 वीर्यश्रीचा नवरा गाजी बेभान चरे समरामार्जी
 शत्रुदळाचा कोट अफाट चिरित चालला तसाच थेट ×

★

★

★

रातकिड्यांच्या कठोर गानीं बेभानपणा भरला रानीं
 कळ्याखालच्या उभ्या कपारी पाणथळीच्या गलिच्छ भारी
 त्या मधुनी घोघावत गीतें सैराटपणें उठली भूतें
 भालूंचें विव्हळणें चालें कुठें पिंगळा भकास बोले
 कुठें खिदखिदे दरीच वाटे रान करकरे भयाण मोठें
 क्षणीं भारिला पुतळ्यावाणी वीर जशाचा तसाच रानीं
 मृत्युप्रीती मृत्युप्रीती नाद भयंकर नभांत होती
 दऱ्या कपारी वनेंहि सारी नाचुं लागलीं घनांधकारीं
 अग्नि पेटला उठल्या ज्योती अन्न हास्य ये भकास चित्तीं
 अन्न रवें आरडोनि कोणी क्षणीं धबधबा उरास हाणी
 मगरापरी वासुनिया तोंडें गरगर गरगर घेत भवंडें
 किंकाळ्या फोडित लवळाही पिशाचमाला अदृश्य होई.

अपूर्ण

× या ओळी पुढचा भाग गळाला असावा. “पुढचा संदर्भ लागत नाही.
 स्वतंत्र पानांतून लिहिलें आहे ” असें बाडांत लिहिलेलें आहे. —संपादक

रणघोष

अरिसैन्याचा अफाट सागर, त्यांत गर्जतो दुर्ग भयंकर
 अग्निवर्षणीं वीर न्हाउनी, क्षणक्षणीं आदळती धरणीं
 तो दुर्गांतुनि बाहिर आला, एकजात सरदारी भाला
 वीर पुरा बनला बेहोष, क्षणक्षणां गर्जे रणघोष
 धन्य वीरहो, पुढती-पुढती, पाहु बरें काळाची छाती
 वीरश्री नवरा तो गाजी, बेभान चरे समरामार्जी
 त्यांत नटे रिपुरक्तस्नानीं, भाग्यवान एकादा कोणी.
 तडिल्लतेचा तुटुनी लोळ, क्षणामधें करपून भुगोल
 क्षणामधें नवतेज भरोनी, अग्निशिखा धगधगत्या नयनीं
 क्षणांत वरती ऊर उभारे, क्षणार्धांत हो भयाण सारें
 दुर्ग फाटला उठला त्यांत, अग्निशिखेचा भयाण धोत
 काळच तो किंकाळ्या फोडी, वीर विराची धरितो नरडी
 काळाची विक्राळ क्रीडा, तो मृत्यूचा भयाण कीडा
 तोंच पलिकडे उग्र कळ्यांत, दाट धुराचे उठले धोत
 मागें पुढतीं एकच मारा शत्रु गजबजे क्षणांत सारा
 भंगभंगुनी हो धुळधाणी, शत्रुदळाचें जिरलें पाणी
 भान कशाचें ? नव नवसाचें, समरतीर्थ खऱ्या शूराचें
 अन्य क्षणीं अंधार अघोर, तसा जाहला क्षणैक वीर
 क्षणार्धांत मधु सुषमा आली, क्षणीं रोष ये नयनीं गालीं
 निःश्रसिता किंकाळी फोडी, परि न चले ओठांची जोडी

अपूर्ण

निःश्वास २

हे सौंदर्यध्वंसी काला । भीति दाविसी काय ? कुणाला ?
 विद्युत्पातासह कडकडुनी । कडे कडे जा टाक फोडुनी
 गर्वराशि हा गभीर भूधर । ने पाताळीं तुला हवा तर
 क्षुब्धाब्धीच्या लाटांमधुनी । धांव जिभाळ्या चाटित गगर्नीं
 गर्भगळितं ती तारा-बाला । बळी तुझ्या घे हत जठराला
 परी प्रीतिचा न्यारा वारा । खबरदार आडवितां याला !

* * *

नाजुक मी ललना फुलवेल । प्रेमहि माझें काय मलूल
 अशा विचारीं मूढा हृदया । क्षणक्षणां धडधडसी वायां
 प्रेमरक्षणीं दक्ष देवता । अव्यक्त जर्गी करिती सत्ता
 प्रलयवज्र कीं कृतान्त तोही । सामर्थ्ये अवगणिला त्यांहीं
 पडत्या स्त्रीहृदयाचा तोल । त्याच देवता सांवरतील
 भीति कशाची आणि कुणाला । पहा जगा, ललनेची लीला !

* * *

चला सरा सुमनांनो दूर । दे हातीं प्रेमा समशेर
 उग्र रूपिणी शिवा भवानी । प्रीतिदेवते, उतरे भुवर्नीं
 क्षुद्र मूषका काळा मूढा । पसर तुझ्या त्या कराल दाढा !

अपूर्ण

मूढ मालती !

प्रेमर्तूच्या मरुद्रणांची पहिली लहरी आली
 हृदयीं शिरली मुग्ध मालती ईषःकंपित झाली
 तेंच रूप तें दृष्टि तीच ती माधवही तो पहिला
 आज निराळा परंतु गमला त्या वेड्या हृदयाला
 वेडे वेडे विलक्षणचिया आज भावना काय ?
 पुसूं कुणाला ? जिकडे तिकडे भरले माधवराय
 मंद वायुनों शपथ तुम्हांला गुणगुणतां तें काय ?
 मूढ मालती ! नाहीं नाहीं बोलत माधवराय
 हृदय गडे धडधडे ! कशाच्या लहरी येती अंगीं ?
 जागी कां मी काय बोलत्यें बसलें कोणया जागीं ?
 अमृतमयी स्वर्धरा त्यांतचि शशांक पोहत आहे
 निःश्वासांची उष्ण झरी कां मद्दहृदयांतुन वाहे
 पलिकडचें हें मेघाडंबर धांवत येइल बाई
 दिव्य चंद्रिके विचार असले नकोत भलते कांहीं
 स्वर्गस्वर्गीं तेजोमय तूं वसुधा दीन विचारी
 मूढ मालती तशी माधवा तुजसाठीं झुरणारी
 आर्द्र करावें विश्व अश्रूंनीं दूषविल्या श्वसितांहीं
 स्त्रीहृदया ! तुज मार्गच दुसरा जगीं नसे बा कांहीं
 जर वातांना भाव मनींचे प्रगट कराया येते
 तेंच सांगतें त्या बालेचें हृदय कसें होतें तें
 निश्चितें तीं तीं प्रेमार्चीं मुकीं कोंवळीं गीतें
 फुलें अहा तीं प्रेमतरुंचीं लाजवितीं स्वर्गांतें
 गर्द वनांतिल मुक्या झरी परि तिची प्रेममय वृत्ती
 स्वर्गगेला लाजविणारी दिसती अवकाशीं ती
 प्रेमकल्पनामय प्रेमाचा सेतू अद्भुत कांहीं
 दिसला असतां जो कोणीही कधीं पाहिला नाहीं
 कुमारिकेच्या मूक मनाच्या स्निग्ध सांवळ्या छाया
 दिसल्या असत्या जैर कां येते विचार अबलेचे या

अपूर्ण

हृदयाची गुंतागुंत

हृदयाची गुंतागुंत कशी उकलावी
 ही तीव्र वेदना मनामनाची ठावी
 अंधार दाटला अपार भरला पूर
 परि पार तयाच्या कोण मला नेणार ?
 हें ज्ञान मला तर अज्ञानापरि भासें
 मी सोडवीतां तें उलटे बांधी फासे
 मन विटलें विटली शब्दचिकित्सा सारी
 मी फिरतां गरगर बुद्धि तथा माझारीं
 सौंदर्य फुलांचें, गाणीं वनविहगांचीं
 ती गोड शांतता हिरव्या वृक्षलतांची
 शीतलता सुंदर चंचल निर्झरणींची
 गंभीरपणाची मूर्ती गिरिरायाची.
 मज रुचें न किमपी व्यापकता गगनाची
 नी अनंततेचीं किरणें ग्रहगोलांचीं
 ती अमर्यादता अचिंत्य गूढ दिशांची
 ही अगाधता कीं सर्वकष कालाची !
 हें दिसून सर्वहि मज न दिसेंसें होई
 समजून मनाला कांहीं उमगत नाहीं.
 हे धर्म सांगती भिन्न भिन्न पथ कांहीं
 मम वृत्ति सांगती भिन्न तुझा पथ पाहीं.
 ही बुद्धि सांगतां मन ऐके ना तीतें
 हें चित्त वदे तें पटेच ना बुद्धीतें
 द्वैताची असली अक्षय झोबी चाले
 सुखदुःखीं खातें चंचल चित्तहि झोले
 दुर्भाग्य दुर्बळा मनास दिसतें सारें
 परि चंचल चळतें चपळहि चित्त कसें रे,
 मानवतो कवणां स्वार्थ कुणां परमार्थ
 परि अर्थ दिसेना हाय मला उभयांत

वेराग्य बरें कीं सुखद बरा अनुराग
 परि हाय प्रीतिचें उगाच माझें सोंग
 तें कर्म बरें कीं बरवा कर्म-त्याग
 दुर्देव तसें, मज नव्हे त्याग ना भोग
 ती श्रद्धा बरवी अश्रद्धाहि बरी ती
 परि मानवते मज मधेंच भलती रीति.
 च्यामोह भयंकर दुस्तर भरला भारी
 कीं जीव दडपतो मम निद्रेमाझारी !
 मज व्यर्थ नको तीं अमरपणाचीं गाणीं
 कुणि उठवा असल्या गहनांतुनि हलवोनी.
 तूं तुझाच कर उद्धार बोल हे कळती
 परि सहायार्थ या वृत्ति मनीं तळमळती
 हा हाक मारितों, उठवा मजला कोणी
 या भर निद्रेच्या दुस्तर गहनांतूनी.
 दिन पक्षमास ऋतु वर्ष भराभर गेले
 हें रक्त जसेंच्या तसेंच सांकळलेलें—

अपूर्ण

मेघांचा कापूस

फिकट निळीनें रंगविलेला कापूस मेघांचा
वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा
ल्यांतहि हंसली मंदपणें ती चंद्रकला राणी
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचें पाणी १

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला
मधुन जळाची शुभ्र शोभते ती मोहन माला
चौबाजूला थाट दाटला हा हिरवाळीचा
सृष्टिसतीनें साज घेतला पाउसकाळीचा २

यशस्विनी सौभाग्यदेवता माता जगताची
त्या अंबेची घटस्थापना आज बसायाची
घोर घनघटा भूलिंगाला प्रक्षालुनि गेल्या

अपूर्ण

थडग्यांतील रमणी

होतें एक असें जुनाट थडगें, झाडें तया भोंवतीं
काढ्यांचीं किती वाहुनी विषम तो, भूभाग आच्छादितीं,
सर्वांच्याहि वरी उठे वट परि तो, तों करी त्यावरी
काळी गर्द भयाण, भीषणपणा स्थानावरी त्या वरी,
वाहे एक झरा असा जवळुनी, ती पैल झाडी असे,
सौंदर्यैकनिधान निश्चलपणा तीमार्जि सौख्यें वसें,
प्रेमें पहात त्याकडे बसुनि मी निश्चित त्या आसनीं
या पेशा थडग्यावरी बसुनि त्या ओढ्याकडे पाहुनी
मी एथें किती काळही दवडिला नाना विचारांतरीं,
होती निर्भर पौर्णिमा, विमल तो शीतांशु विश्वावरी
प्रेमाची अपुल्या अनंत विमलच्छाया सुखाची करी

ग्रीष्माच्या दिवसांत ती कितीतरी माते सुखाची गमे;
मी ऐसा बसलों पहात, मनही माझें त्यांनं रमें,
गोळा काळ असा किति मज नसे त्याची मुळी कल्पना,
एकाकी परि वाटलें हदरली ही भूमि ऐसे मना
मी पाहे वलुनी, अहो नवल कीं, हो भूमिचें कंपन
तेणें तें थडगें दुभंगुनि पहा कोणी तरी त्यांतुन.

* * *

होती ती रमणी विशुद्ध तरुणी सौंदर्यरंगांगिणी
ती राणी गुणशालिनी विजयिनी हो भूतकालीं कुणी,
होतें शुभ्र जरी मुखावर तिच्या आपाद आच्छादन
चंद्राच्या स्फटिकप्रभेंत दिसलें तद्रूपही त्यांतुन.
ती देवी यवनी असूनिहि पहा माझ्या मनाला किती
तद्रांभीर्य बघूनि जी उमटली श्रद्धा, न तीची मित्ति;
प्रेमें जोडुनि अंजली चकित मी पाहोनि तीचेकडे
हे अर्धस्फुट बोल कंपित रवें मी बोललों विस्मित—
‘ भूमीच्या उदरीं अहा किति तरी रत्नें निमालीं, परी
त्यांतोनी न पुन्हां कुणीहि उडुनी आले असें भूवरी.
या ऐशा थडग्यामधूनि अपुली दिव्यप्रभा वेउनी
हे देवी विजयस्विनी, फिरुनिया आलीस तूं कां जर्नी ?
नाना कीट वनस्पतींत हि तुझें हें रूप ऐशापरी
राहे केविं विशुद्ध हें नवल कीं वाटे मदीयांतरीं;
हा दृष्टिभ्रम काय ? रूप अपुलें जें हें तुवा दाविलें
तें नाहीं हत्रिलें विशुद्ध उरलें कालप्रवाहानलें.

अपूर्ण

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
 निळा सांवळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
 चार घरांचें गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
 शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें.
 पायवाट पांढरी तयांतुनि भडवी तिडवी पडे
 हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
 झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटावर
 पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

रजनीस आवाहन

ये ये ये आई, ये बाई, रजनिमुखीं लवलाही
 मजला पाहूं दे, स्वानंदें, कृष्ण तमीं नभ कोंदें
 वाहूं दे वारे, त्यांतून, दिव्य शांति घेऊन
 दुर्धर कर्कश गे, या बसली, कर्णसंपुटीं टाळी
 एकहि धड नाद, येईना, ऐकाया श्रवणांना
 नसता कल्लोल, दिवसाचा, अवघा स्वार्थ चराचा
 घालवुनी आतां, ये येथें, शांति स्थापित हातें
 हृदयाचे बोल, बहुमोल, खोल मनांतिल खोल
 ऐकूं दे वाणी, हृदयाची, माझी मज
 माझ्या हृदयींचा, निश्वास, साचवुं दे विश्वास
 माझ्या हृदयाचे, नाचच ते, परिंसूं दे श्रवणातें
 माझ्या नयनांच्या, किरणांनीं, मद्दहृदया पाजळुनी,
 लावुनि निज हातीं, दे दे ती, स्वयंप्रकाशा प्रीति.

१ जीवाचा २ "गे सजणी" हे शब्द मुळांत नाहीत जागा रिकामी आहे.

३ नाचत ते

दिवसांचें तेज, तेज तथा, लाजे चित्त म्हणाया
 दिवसाचा घोर, अंधार, बसवी झांपड पार !
 दिपवी नयनांना, दाखवुनी, अनंत दुःखें नयनीं,
 संशय काहूर, करि हृदयीं, स्वास्थ्य क्षणभर नाहीं
 आत्मा होउनिया, निभ्रांत, मूर्छित होय मनांत,
 वारें उष्ण फिरें, वणव्यांतें दग्ध मना जाळीत !
 तेलच मग ओती, त्यावरती, रविप्रभा निज हातीं.
 जळफळतें सारें, धगधगुनीं, अशांतिच्या वणव्यांनीं
 ये ये ये देवी, दे हृदयीं, प्रेमा विकसन बाई !
 अनंत दिव्य कर्णी, पसरोनी, अनंतत्र दे गगनीं.
 फुंकारे आधी, दूर करी, रविप्रभा ही सारी.
 मग ' ला, ला, ' गार्णी, गावोनी, बाह्य जगा निजवोनी,
 कर अंधाराचा, पाऊस, पाडुनि शांत जगास.
 ते सगळे नाद, निःपात, बुडवुनि सप्त तळांत !
 राज्य करीं जगतीं, घेऊन ती, शांतिपताका हातीं.
 आतुर गे डोळे, बघण्याला, रूप तुझें अवलीळा
 व्योमीं लाल फुटे, तोंच करी, हाकाटी तुजसाठीं.
 तुजविण कोण बरें, वारील, बाह्य जडाचा खेळ ?
 तुजवांचुन कोण, पेटविल, हृदयीं प्रेमविलोल ?
 बाहुल्यपणालां, तुझ्याविणें, चित्तहि उल्हासानें ?
 लाल, पाहोनी, रक्तपताका गगनीं
 फोडी हंबरडा, ही अवनी, दुःखित काकैमुखांनीं
 जागा मी झालों, आईच्या, त्या प्रेमळ रजनीच्या

अपूर्ण

शून्य मनाचा घुमट

शून्य मनाच्या घुमटांत
 कसलें तरी घुमतें गीत;
 अर्थ कळेना कसला ही
 विश्रांती परि त्या नाहीं;
 वारा वाही.
 निझर गाई,
 मर्मर होई,
 परि त्याचें भीषण भूत
 घोषावत फिरलें येथ.
 दिव्यरूपिणी सृष्टि जरी
 भीषण रूपा पृथ धरी;
 जग सगळें भीषण होतें
 नांदाया मग ये येथें;
 न कळे असला,
 घुमट बनविला,
 कुणी कशाला ?

अपूर्ण

राष्ट्रसेवा

मना दैन्य दौर्बल्य हें पाहवेना
 मना हिंदूभूची व्यथा साहवेना
 भरे घोर अज्ञान हें दुर्विकारी
 मना राष्ट्रशिक्षांजनें त्या निवारी
 महामंगला पावना पुण्यभूमी
 तिचे—राष्ट्रमाते तुझे बाल आम्ही
 तुझे नांव या सार्थ लोकीं करावें
 स्वयें उद्धरोनी जना उद्धरावें.

१

२

बहु नेटका नीट संसार केला
 परी शेवटीं काळ घेऊन गेला
 अशा संसृतीची जर्नी कोण गोडी
 धरी रे मना राष्ट्रसेवा न सोडी
 किती कोंवळें बाळ या हिंदभूचे

३

अपूर्ण

विश्वाचा प्रवास

अव्यक्तांतिल दूरदूरच्या शांतं गुहेंतून
 दिव्ययोगिनी रजनी झाली गगनीं अवतीर्ण !
 जगव्यापिनी काव्यकल्पना कविहृदयामधुनी,
 जेंवि अवतरे शब्दसृष्टिच्या मधुवातावरणीं—
 दिशादिशांतुनि तेंविं प्रगटली छायारूपानें
 गभीर मूर्ती निशादेविची, कोण न हें जाणें ?
 अपुर्निया हें सुवर्णरंगी सूर्यकमल पार्यां
 त्या भगवतिची करिते पूजा निसर्गदेवी ही !
 लाक्षारस चर्चिला गुलाल हि भरला भांगांत
 रम्यतारकाफुलें उधळलीं स्तुतिगीतें गात,
 सप्तलोक दशदिशा अप्सरा सुर वदती सारे
 ' उदोउदो ' ब्रह्मांड दुमदुमे त्या जयजयकारें !

अपूर्ण

राष्ट्रगायित्री

नमो श्रीराष्ट्रगायित्री । नमो चैतन्यरूपिणी
ध्वांतविध्वंसिनी देवी । ओजस्विनि नमोऽस्तुते
अहो हिंदूच्या हरा अंधकारा
करा दिग्भ्य हा राष्ट्रसंसार सारा

अपूर्ण

आर्यांची अवनती

हमालांचें जरि राष्ट्र असें कोठें
हिंदूभूमी तो देश मला वाटे
अहा ! पोटाची खांच भरायातें
कष्ट देवा पडतात किती त्यातें १
आंग्लविद्येच्या अध्ययनामाजी
अहा सुकते तारुण्यकळी ताजी
तेज गेलें सामर्थ्य नष्ट झालें
दीन दुर्बल विज्ञान घरां आलें २
लज झालें संसार गळां आला
देह केवळ राहिला विकायाला
एक चिंता धन केवें पडे हार्ती
अन्नवसनाची केवें सरे भ्रांती ३
क्षणीं विद्येची होय धूळधाण
तयासंगें हो तीही हमालीण
पौरुषाचा मग सहज अंत झाला
गोड मानी मन त्याच हमालीला ४
स्वार्थ परमार्थासवें साधणारी
दिग्भ्य संजीवक पौरुषाधिकारी
स्वोन्नतीचा सत्यंथ दाविणारी
कुठें विद्या ती आत्मगर्वहारी ? ५

अपूर्ण

नीति व अनीति

नीति अनीति व्यर्थ कल्पना धर्माधर्माच्या
 प्रेमावांचुनि कुणि न सांखळ्या तोडिल जीवाच्या.
 प्रेमधर्म हा धर्म विसरलों भकलों सैराट
 म्हणुनिच पडलों गिळित भूमिवर दुःखाचे घोट
 लोकाचारें जीव जाहला लोकांचा दास,
 जरा निराळा वागतांच मज वेडा म्हणतील ?

अपूर्ण

संशय

मृत्यू येईल जेधवां पसरुनी विक्राल दाढा पुढें,
 जेव्हां त्या बघूनी थराहनि मनीं चैतन्य हो बापुडें,
 जेव्हां बुद्धि (नुरे, ') धृतीहि विधरे, श्रद्धा बिचारी मरे,
 जेव्हां झांपड येउनी जनिं मनीं अंधार सारा भरे—
 तेव्हां कोण करील सोबत मला हा प्रश्न चित्तांतरीं
 मी पाहे पुसुनी पुनःपुनरपी, अंधार सारा परी !
 स्वर्गाचीं रमणीय आजवरि जीं स्वप्नें मनीं पाहिलीं,
 प्रेमाचीं बरवीं हृदंगम अहा गाणीं कितीं गाहलीं !
 अज्ञानें परि बाहिलें निजमनीं ज्या ईश्वरालागुनी
 साह्या त्या समयास तो तरि अहो येईल कां धांवुनी ?
 नाना प्रश्न असे उठून करिती जेव्हां मना व्याकुळ ?
 त्यातें शांत करील अद्भुत असें आहे कुणा का बळ ?

रजनीस (आवाहन)

ये ये ये आई ये बाई ये रजनी लवलाही
 स्वप्नें भयदायीं दिवसा ही सृष्टि बालिका पाही
 गेला गे गेला विलयाला बंधुभगिनिचा मेळा
 नक्षत्रें तारा माहेरा कुठें न उरला थारा
 दुरुदुरु अवलोकीं गगनांत उठे अग्निचा झोत
 आक्रंदे चित्तीं भगवंता धांव धांवणें आतां

अपूर्ण

गाण्याची चढली कमान—

गाण्याची चढली कमान नयनीं स्वर्गार्ग झाला खुला
 न्योमीं तारकमालिकासह कवी प्रेमें हसूं लागला
 त्याला हास्य परंतु दिव्य असलें आलें तरी कोडुनी ?
 त्याचा ऊद्गम नाही काय तुझिया दिव्यौष्ठगंधांतुनी ?
 प्रेमावांचुनि कोणता कवि पिसा गाईल गाणें तरी ?
 गाणें प्रेमच तें स्फुरेल तरि कां निष्प्रेम चित्तावरी ?
 प्रेमानें रसरंग जो उधळिला त्याच्या तरंगांवर
 होवोनी रसवंत लुब्ध हृदयें बेहोष त्यानंतर ?
 स्वच्छंदें मग वाहतात जिकडे त्या त्या प्रदेशांतरीं
 तारांच्या सुमवाटिका विलसती आकाशगंगेवरी
 प्रीतीचा लडिवाळ बाळ चिमणा वक्षस्थलीं वाहिला
 तो प्रेमातुर ओष्ठचुंबन सुखा निःशंक नादावला

अपूर्ण

भारद्वाजास

भारद्वाजा विहगा माझ्या धन्य जर्गी तूं मज गमसी
 फुलल्या बागा या तरुंगां त्यावरतीं भरभर फिरसी
 सुंदर झाडी पाणद मोठी शीतल छाया तीत पडे
 वातुनि वेली फुगडी झाली त्यांतुनि ओढा वाहतसे
 भारद्वाजा विहगा माझ्या तूं वनराजा खरोखरी
 हिरवा मांडव सृष्टिदेवता तुजसाठीं हा राय करी
 हीं वेलींचीं सुंदर सदनं रत्नमण्यांनीं भूषविलीं
 सौभाग्येही वनदेवींनीं तुझिया चरणीं अर्पियलीं

अपूर्ण

अश्रुमाळ

ही अश्रूंची अखंड माला । म्हणो कुणी ही तुला कशाला ॥
 परंतु कळतें माझें मातें । अश्रुमाळ ही जें मज देते ॥
 रडण्यावांचुनि । कुढण्यावांचुनि ॥
 त्या हास्याचा अक्षय पेला । जर्गी कधी या कुणा मिळाला ॥
 मिथ्यास्वप्नीं रमवुनि वृत्ति । जर्गी हासते मानवजाती ॥
 परंतु ज्यानें जागें व्हावें । त्यानें रडणें जवळ करावें ॥
 उदासीन हें । रडणें नोहे
 या चढत्या अश्रूंची माला । दाखविते चढत्या आशेला
 निंदा कोणी या रडण्याला । हसो कुणी तें त्यांचें त्यांना ॥
 परंतु अक्षय मी रडणार । स्वर्गाच्या माळ्या चढणार
 मानवतेची । भूक भामुची ।
 सवाल करिते या रडण्यांत.....

अपूर्ण

निःश्वास (?)

देहचित्तनीं जीव जालुनी हा कुठवर घ्यावा
घाल मोहिनी तूं फुंकूनी गोड गडे पांवा !
तव अधरींचें प्रेम—लाडके कवीश नमि यातें
तव हृदयींचें श्वसन—अहा त्या प्रेरितसे गीतें—
तव हृदयींची सुखद ऊष्णता प्रेम भरी हृदयीं
नवल न मग यद्गीत ऐकतां मन मोहुनि जाई

अपूर्ण

संशय

शब्दज्ञान असे कधींच न दिसे तें आत्मयाचे मना
देवाच्या भजनांत सौख्य सगळें लोकांत या बोलती
जो तो हो, मग दुःखिं कां जन तसे अग्नीमधें पोळती ?
याचा शोध करावया भटकतो उद्विग्न चित्तांतरीं
कांहीं दावुनि भास जात निघुनी माझ्यापुढें ते तरी,
तेथें जाऊनियां पुन्हाहि बघतां तेथेंहि कांहीं नसे;
आशा चाळवि होय जीव दुबळा दुःखांत ऐशा मरे !

अपूर्ण

जिज्ञासु

हे योगीशा, मोहमूढ मी नर दुर्बल दीन,
आनंदाच्या मागें वणवण दमलों भटकून ॥ १ ॥
अपूर्णतेनें पूर्ण निराशा हृदयाची होते
अमृत मुखार्शीं नेतां नेतां विषमय हो येथें ॥ २ ॥
आनंदाच्या भारानेही दुखणारें चित्त
दुःख बघुनि मग नवल न त्याचे तुकडे होतात ॥ ३ ॥
खराखुरा आनंद असे, कीं सर्वच आभास ?
पडतें कोडें लागे वेडें चित्त रडायस ! ॥ ४ ॥
उदास जीवन कंठायारें मग कांहीं नाहीं
भूलभुलाई तत्त्वज्ञांची शोधुनिया पाहीं ॥ ५ ॥

दंवबिंदु

पाहुनी सखी सृष्टीला प्रेमळा उषा वेल्हाळा
 ओढुनी तिला स्वच्छंदें आळिगी परमानंदें
 प्रीतीची सुग्धाबोली तों धावुनि नयनीं आली
 सृष्टीच्या हृदयावरतें-टपटपलीं मोल्यें मोल्यें
 मधु मधुर काव्य बिंदू ते-प्रीतीचें केंद्रच नुसतें
 स्वर्गिचीं फुलें फुललेलीं-भू सुमनावरतीं गळलीं
 कवि भावसुमांचा झेला-भुलला हो पाहुनि त्याला
 स्वमनींच वदे गुंगोनी-आले हे बिंदु कुठोनी ?

* * *

सृष्टीच्या हृदयांतून प्रीतीची सरिता वाहे
 तींतून उसळले वरतीं-दंव बिंदु मनोरम कां हे
 कीं द्रवुनि तारका चित्तीं-स्वर्गाच्या विमल ज्योती
 उतरून पातल्या खालीं-ही माळ तयांची झाली
 सौंदर्य झरी जोःसना ती-अवकाशीं झरली रातीं
 सौंदर्य सुधाबिंदू ते-कीं दिसती हे मज पुढते
 स्वर्गाची तेजोवृत्ति-अवनीची सुग्धा प्रीती
 संमीलित होउनि कीं ही-दंव बिंदु मालिका होई

* * *

हें प्रेम दिव्य सुंदरता-मज दिसतें त्यांतच आतां
 एकेका बिंदूंतून किति होति स्वर्ग निर्माण
 गाण्यांचें सार अहा रे प्रगटे हो यांतच सारें
 गंधर्व काय कां कोणी-आले हे स्वर्गांतोर्नीं

कवीचें स्वप्न

झोंप येते निद्रिस्त विश्व होतें ।
 झोंप येता कवि चित्तही निजे तें ॥
 किती स्वप्नें तरि व्यक्तिमात्र पाही ।
 तशीं स्वप्नें पडतात कवीलाही ॥ १ ॥
 त्रुटित माला या भंगुरा जगाची
 व्यक्तिमात्रा स्वप्नांत दिसे साची ॥
 परी ब्रह्मांडें करिल एक ठायीं ।
 स्वप्न असलें कविराय दिव्य पाही ॥ २ ॥
 विश्वमोहीं दिव्यांश मूढ होता
 अविद्येची स्वप्नांत बरे गाथा ॥
 दिव्य चैतन्यें धुंद दिशा दाही ।
 स्वप्न कवीचें प्रज्वलित तेथ होई ॥ ३ ॥
 ईश्वराचें सद्रूप लुप्त झालें
 कवीस्फूर्तीनें मूर्त तया केलें
 जगा नाहीं सामर्थ्य पटायार्चें ।
 म्हणुनि बोले तें स्वप्न हें कवीचें ॥ ४ ॥

प्रेमाचें अल्लडतेचें चित्र

चंद्रकला जलदांमधुनी—धांवतसे भरभर गगनीं
 स्वच्छ चांदणें क्षण येतें—क्षण सर्वहि अंधुक होतें
 क्षण उल्हासा हो भरती—उदासता तों ये वरती
 पाहुनियां चंचलतेतें—आठवलें हृदयीं मातें
 प्रेमाच्या अल्लडतेचे—ते दिन हसण्यारुसण्याचे
 चित्र चंद्रिका प्रीति खरी—धांवत होती हृदंतरी
 तारुण्याचें दृश्य तदा—हंसले रुसले कितीकदा

चंद्रकला गगनीं विलसे—जलदांमधुनि धांवतसे
 चित्तचंद्रिका हाय परी—न दिसे मजला हृदंतरी
 म्हणुनि असा पडुनी येथें—शून्य मनानें गगनातें
 अवलोकित मी गात असे—जड हृदयाचें गीत असे

वत्सलता

वत्सलतेनें चिमण्या बाळा तुज वेल्हाळा पालविते
 हृदयीं येई प्रेम दाटुनी त्यापरि पालखें हालविते
 निज निज बाळा-जीवभाव हा गहिवरुनी येई भरती
 प्रेमानंदा तुज गातां जणुं लक्ष कविं मनीं अवतरति
 सांठविलें जें मनीं आजवरि तेज तुझ्या वदनीं बघुनी
 नको बघाया जनांत कोणी म्हणुनि झांकितें पदरांनीं
 निज निज माझ्या प्रेमानंदा, मत्सुखकंदा नीज गडे
 नातरि हृदयीं फिरुनि निजविण्या धडधड माझें चित्त उडे;
 कसले कांहीं विचार बाई मी तरि आई शोभतसे
 माझिच तुजला दृष्ट लागली हाय मना भय वाटतसे.

अतृप्ति

पांज्याच्या गोड सुरांत । बुडवून जगाला देऊं.
 स्वानंद सुखद राज्यांत । संत्रस्त जिवाला नेऊं
 तारुण्य भ्रष्ट हो जेथें । प्रेमास अंधता येते
 सौख्यातिरेकही पाही । दुःखाला कारण होई.
 संध्येच्या सुंदर छाया । निमिषांतच काजळताती
 करि घोर भयद अंधार । नैराश्यविषाची भरती
 या अपूर्ण जगतासंगें । मन तृप्ति कधींहि न पावे
 मग मंजु गायनासंगें । बा, कां न उडुनि तें जावें ?

[बालकवींच्या पुढील कविता प्रथमच प्रसिद्ध होत आहेत. त्या कवितांचा संग्रह सहाद्विचे विद्वान संपादक श्री. दि. वि. काळे, एम्. ए., यांच्या मार्फत, भावे प्राथमिक शाळेंतील शिक्षक, श्री. शं. रा. देवळे, साहित्यप्राज्ञ, यांजकडून आम्हांस प्रथम पाहाण्यास व नंतर छापण्यासाठी मिळाला. श्री. देवळे यांना त्या कविता धुळें येथें त्यांचे एक विद्यार्थी रा. वुलाखीदाम कोष्टी यांजकडून १९३७ च्या डिसेंबरांत मिळाल्या; तेव्हां या कविता प्रकाशांत आणण्याचें श्रेय श्री. काळे, श्री. कोष्टी, व श्री. देवळे या तिघांकडेच जातें. या कवितांसंबंधी प्रस्तावनेंत स्वतंत्र माहिती दिली आहे.—संपादक.]

प्रस्तावना

या सर्व कविता जुन्या आहेत. यांतील कित्येक तर ६-७ वर्षापूर्वी म्हणजे मी माझ्या वयाच्या ११-१२ व्या वर्षी केलेल्या आहेत. आज या सर्वांना मला नवें स्वरूप देतां येणार नाही व या प्रसिद्ध व्हाव्या अशीही माझी इच्छा नाही. परंतु माझ्या कवितेची वाढ कसकशी होत गेली व हल्ली ती कोणत्या पायरीवर आहे हें समजण्याला मला वाटतें या कविता पुष्कळ अंशीं कारणीभूत होतील व म्हणून त्या एकत्र लिहून ठेवाव्या असें माझे मनांत आलें. या कविता माझ्या हातून कधीच लिहून काढल्या गेल्या नसत्या. कारण लोकांना अपक्व पाक वाढण्यापेक्षां—तो न वाढलेला बरा म्हणून मी माझ्या वाईट कविता ठेवीत नाही. जरी ठेविल्या तरी माझ्या हलगर्जीपणामुळें इतर पुष्कळ कविता हरवनात त्याप्रमाणें या कविताही हरवून गेल्या असत्या. पण माझे मित्र श्रीयुत नारायण गोविंद भालेराव यांनीं त्या आपल्यापाशीं मोठ्या काळजीनें वाळगून आज मला दिल्या त्याबद्दल त्यांचे मी आभार मानीत तितके थोडेच.

॥

बालकवि

१-१०-१०

त्र्यंबक वापूराव ठोंबरे,

रावेर, पूर्व खानदेश.

आत्मविश्वास

- कां मग खंती जग सगळें माझ्या हातीं
गिरीवरुनि हा जलौघ सुटला
तो मग काय कुणाला भ्याला
कांपित जाई गिरि-शिखराला
सुखवायाला जगताला कारण झाला. १
- दुःख संकटांनों या आतां
भीती स्पर्शु शकेना चित्ता
जाइन मी मम शोधुनि पंथा
ईश्वर त्राता मग मला कशाची चिंता २
- वाटाड्या भववर्नीं असे तो
आत्ममित्र मम बांधव ही तो
तोच गुरू विज्ञाना देतो
धनी जगताचा प्रेमळ तो जनकच माझा ३
- जग होवो मजवर उफराटे
पसरो मार्गी अविरल कांटे
जाइन मी मम इच्छित वाटें
जगा सुखवाया घालवीन जन्म न वांया ४

पंथ

- मन्मना जगाचा पंथ तुझा नच कांहीं
तव पंथ दुजा हा सोड, वेगळा होई
हें विश्व बुडें त्यासंगें कां बुडतोस ?
कां बळें जाउनी गांठावें वणव्यास
दे दुःख सुखाचें जालें-फेंकुनी
मायेची दुर्धर बेडी-तोडुनी
या सर्व जगाच्या संकटास हो धीट
मग शोध आपुल्या आपण पथ(तो) नीट.

२

प्रेमाला जेथें बंध कशाचा नाही
 दिव्यता पसरली दिशा व्यापिल्या दाही
 आत्मानुभवाच्या रम्य वाटिका जेथें
 पुष्पांचा परिमल भरला सर्व दिशांतें
 शांतिची साऊली जेथें—नांदली
 निर्झरिणी आत्मसुखाची ज्या स्थळीं
 ये मंजुळगाणें जिथें आत्मविश्वास
 मम हृदया जाणें तुला त्याच पंथास.

क्षय

हा शोक उगाच कशाला, क्षयरोग जरी मज झाला—माउली
 जन्मला, दिसे क्षय त्याला; क्षय जडला सर्व जगाला—माउली
 वर्षांत

वाहला येथ,

झरा जो शांत

क्षयी तो झाला—ग्रीष्मांत उडोनी गेला—माउली
 कीर्तीला क्षय काळाला—जरि अनंत ही तो असला—माउली
 क्षय जें जें दिसतें त्याला—तेजाला घोर तमाला—माउली
 चंद्रमा

भारितो नभा

वितरुनी स्वभा,

परी क्षय त्याला—क्षय सुटला नाही रविला—माउली
 जीवित हें दों दिवसांचें, आज ना उद्यां सरणार, माउली
 परि धर्मी नित्य रमावें, हें मात्र यांतले सार—माउली
 परमेश—

—पदीं सहवास

सदाचा वास

शांतिसह व्हावा—कांहीं असा पंथ धरावा—माउली ॥

निराशेचें गीत

द्या आशेचा एकचि तंतू मजला, ना तरि हा समजा मेला
रवि तीक्ष्णकरें ये मज जाळायाला-हा चंद्र विषाकर झाला
ही भूमि गमे थरथरली दुःखांही-सागरही क्षुब्ध ! अगाई ! !

कोसळले पर्वत माथां
प्रलयाग्नी भडके आतां
तम भेसुर वेष्टी पंथा

करुं काय कुठें जाऊं ? बाहु कुगाला ? तारील कोण दिनाला ?
हें दुःख नग्हे, प्रळयीची चरला ही ! आली हो ! ! पडते भालीं ! !
ही आरडते ! धांवुनि येते खालीं प्रासाया मज जलदाली !
नभ कडकडते भूमि चालली खालीं-हीं भूतें धांवत आली

काळाच्या भेसुर दाढा
करुं टपल्या हाय ! चुराडा ! !
काढा ! हो ! ! यांतुनि काढा ! ! !

या दीनाच्या उत्तर द्या हांकैला; उठवाहो ! मेलेल्याला ! !

काय असे संसारांत ?

आज्ञा सरली प्रीति निमाली

नैराश्याची भयाण काळी
रजनी ही चहुंकडे पसरली
मार्ग सांपडेना त्यांत.
माळ म्हणोनी धरी जिला ती
व्याळ होउनी डंखे चित्तीं
सत्य म्हणा कीं कुलटा प्रीती
मज लोटी पाताळांत.

स्वार्थ सुखाची झाली होळी

परमार्थाची राख रांगुळी

दुदैवाचो पिकली पोळी

काय राहिलें जगतांत.

हैं चित्तेचें वादळ सुटलें
 सुख सरितेचें पाणि भाटलें
 दुःख दवाग्नि क्रूर भडकले
 देह पोळला हा त्यांत.

भारभूत मज नको जिणें हें
 उदास विश्वच मजला आहे
 सोड दयाळा प्रभो प्रार्थना
 हीच तुला आहे

हैं जग अवघें अवघें खोटें
 नित्य चाललें हें उफराटें
 पुरे बोंचले याचे कांटे
 धांव दयासिंधो !

हा काळाचा उदार सागर
 रमे तुझ्यासह प्रज्ञांत निर्भर
 त्यांतुनि लहरी एक उंच कर
 मज उदरीं घ्याया.

कर जर्गी या कसलें गाणें
 कसलें हसणें, कुठें खेळणें
 तुझ्यापदीं घे मग प्रेमानें
 गाहन मी तेंथें.

हरिण आणि गायन

कुरण वायूशीं मंद डोलतें हें
मधुनि ओढा हा हळू हळू वाहे
वृक्षलतिकांची चोंहिकडे दाटी
दिसत तेणें रमणीय भूमि मोठी

एक हरिणाचें बाल फिरे त्यांत
वनश्रीचें उत्तान जणूं चित्त
उड्या मारी क्षण चोंहिकडे पाहे
मोद कीं हा भूवरी दुजा आहे

कुटुनि आली तों उंचशी लकेर
अहा गानाची संथ संथ फार
जणूं वायूवर उर्मि कोरितें तें
हरिण बाळां त्या स्वैर मोहवीतें

सर्व गेलीं हरपोनि देहभानें
बाळ रमलें त्या मधुर गायनानें
चित्त सगळें कर्णांत सांठवोनी
गुंग झालें त्या पूर्णपणें गार्नी

जवळ आलें तें गान त्या लकेरी
रम्य नादें भारील दिशा चारी
चढे धुंदी त्याचीच हरिण बालां
हाय ! दुदैवी ! ! तोंचि घात केला ५

बाण आला तो हायरे कुठोनी
बसे ममीं बाळास त्या रूपोनि
क्षणीं आलें तें हरिण (बाळ) खालीं
भिजुनी रक्तानें चिंब तनू झाली ६

मृत्यु नेत्रीं येवोनि उभा ठेला
शब्द उमटेना, कंठ शुष्क झाला
हाय ! काळानें ओढुनिया नेलें
हरिण बालक तें भावडें बिचारें ७

फसों फसलें चिमुकले हरिण बाळ
सदा वनवासी अप्रबुद्ध लोल
परी फसतों सज्ञान असे आम्हीं
मोहजाळीं गुंतुनी क्रोध कार्मी ८

दुःखी भावाची बीज

मंदाक्रान्ता

- आली भाऊबिज म्हणुनिया हर्षती लोक सारे
माझ्या चिर्तीं परि उसळते दुःखही हें कसें रे
गेली ताई किति तरी वरीं काल लोटोनि गेला
नाहीं दुःखां क्षय, नव गमे आठवीता मनाला १
- दादा, दादा, किति मधुर हो शब्द होता तिचा तो
शुद्ध प्रेमें सतत भरला मूर्त आनंद कीं तो
होता, गेला, हरहर परी मृत्युदाढेंत गेला
ताई संगें उडुनी गगनीं तो कुठें नष्ट झाला २
- गेली ताई स्मृति परि तिची मानसा जाळिते ही
गेल्या बीजा मधुर, उरली आज ही कष्टदायी
आतां स्वर्गीं पुढतिं मजला काल नेईल जेव्हां
ताई संगें करिन आपुली बीज मी सत्य तेव्हां. ३

माझे दिव्य

- बाह्य जगांतुनि दिव्य रसाचा पूरच हा लोटला
हर्षविल अंतःसृष्टी मला
अमृत रसाचा पाट नभांतुनि धांवत हा पातला
लोळवी परमानंदीं मला
निर्झर कीं हा शांति सुखाचा मम हृदयीं झरतसे
पुढें कीं नंदन हें मज दिसे
हा प्रणयविकासी उज्वलतेची खनी
तारका पुंज कीं भरला माझ्या मनीं
स्वर्ग दीप्तिसह सखि कविता ये मग हृदयीं धांवुनी
करी मज गुंग सदा गायनीं

२

सृष्टि हांसवी मला फुलांनीं तारांनीं नभ तसें
 सदाचें मंगल मज देतसे
 जिकडे तिकडे दिव्य सांठलें रत झालें गायनीं
 पहाया जनीं मनीं कीं वनीं
 त्या सह जी क्रीडा प्रेमच माझे खरें
 ही क्रीडा म्हणजे जीवित माझे बरें
 या दिव्यासह सखि कवितेशीं जिणें वेंचिलें जरी
 खरी मज माझी मुक्ति तरी.

काय करूं ?

काय करूं विठला-कथी मज-काय करूं विठला
 हा स्वार्थाचा वणवा बघ रे ? चोंहिकडे पेटला
 धूम तयाचा मत्सर कपट क्रोध जर्गी लोटला
 दुर्विचार घूकांचा रव हा सर्व दूर दाटला
 तुज भुलला अज्ञानतमीं हा जनसमूह चालला
 अंधश्रद्धा किती माजली दंभ किती वाढला
 अभिमानाचें खड्ग उपसिलें भावभक्तिच्या छला
 जिकडे तिकडे असत्यताही कुणी स्मरेना तुला
 अंतरंग सोडुनि बहिरंगीं हा जन वेडावला
 तुझी लेंकरें समान सारीं कळेल तेव्हां मला
 पहा माजली घोर यादवी वैर किती वाढला
 धर्मदीप हा विझावयाला परमेशा लागला
 नीति दारची शुनी पुसेना हुंकुनि कोणी तिला
 समाज बंधन शिथिल जाहलें, कीड लागली मुळां
 कसा धरिल मग राष्ट्र तरू तो मधुर मनोहर फला
 गतानुगतिकत्वाचा खोडा जडला पार्यो पुरा
 जरि आरडतो गमे परी तो पंथ एक चांगला
 उन्नतिची तर वाढ खुंटली शरणागत वस्सला
 किती पाहसी अंत अजुनिही दाखव पथ चांगला.

दिव्य

- रात्र काली आकाश कृष्ण वर्ण । चंद्र काल्या भेषांत हो विलीन
 हाय गेल्या तारका पुढें आतां । कृष्ण पसरे नभ घोर हें सभोंता ? १
- चित्त काल्या दुःखांत बुडे पार । मना गेले सोडोनि सद्बिचार
 सर्व काळें मज शून्य सर्व झालें । दिव्य माझें लोपलें, कुणी नेलें ? २
- विश्व काल्याच्या सागरीं बुडालें । अन्धसिमेनें बद्ध सदा झालें ।
 निधी पाताळीं खोलखोल गेले । दिव्य माझें चोरोनि कुणी नेलें ॥ ३
- कालसागर वेढील तया काय ? । कुणी सीमा घालील त्यास होय ?
 कधीं नाहीं उत्तान तें सदाचें । प्रेम शांतीचें न हो निराशेचें ॥ ४
- इथें कोठें लाधे न दिव्य माझें । वृथा वाटे हा जीव जर्गी ओझें
 कुणी कोटुनिही मला याच काळा । दिव्य माझें आपोनि अहो घाला ५

कवितेस

मत्काव्य देवते येई दे भेट तुझ्या दासाला
 तळमळतीं मे तुजसाठीं, आत्मा हा व्याकुळ झाला
 तूं सरिता प्रेमळ माझी, कां त्यजिसी मज मीनाला
 तुज विषयीं ध्यास जिवाचा त्वदरूपीं रमली वाचा
 ये पुरवी छंद मनाचा

जग नको तुझ्याविण त्याला—

२

धुंडिले विश्वभर तूं तें लाधेना ठाव कुठें ही
 रानि वनिं भटकत फिरलों लाधलीस परि तूं नाहीं
 अश्रूंंसह हृदय गळालें चित्तेनें चित्त मळालें
 दुःखांनीं कावुनि गेलों तुजसाठीं वेडा झालों
 कोठें न परि तूं कांहीं तगमगही थांबत नाहीं
 दुःखां मन मोजित नाहीं

उद्युक्त तुला बघण्याला—

३

परि आतां गिरिशिखरें हीं पसरलीं सभोंतीं घोर
हे उदधी उग्रकराल भिवविति मज वारंवार
आडवें पथीं हें आलें तम माझ्या हाय अपार
हे सर्व विषारी त्यांत मजवरी करिति फूत्कार
अवघडले आतां येणें आशांची झालीं स्वप्न
नैराश्य मानसीं बाणें

सांगूं हें दुःख कुणाला—

४

या उदास जगतीं साऱ्या तुजवांचुनि मजला कोण ?
‘प्रेम तूं’ उडोनी जातां मग काय इथें राहून ?
तूं सांग मला ‘मी येथें आलोंच पहा’ घांवून
हा काळ संपला जेथें
क्षण वास न औदास्यातें
प्रेमाविण पाश न जेथें

तूं असशिल त्या स्थानाला—

गाणान्या पक्ष्यास

समय रात्रीचा कोण हा भयाण
 बळें गर्जे हें त्यांत घोर रान
 अशा समयीं छबुकड्या पांखरा तूं
 गात अससी बा काय तुझा हेतू
 गिरी वरतीं हा उंच उंच गेला
 तमें केलें विक्राळ किती याला
 दरी गर्जे फूत्कार पहा येती
 किती झंझानिल घोर वाहताती
 दीर्घ करिती हे घूक शब्द कांहीं
 क्रूर नादें त्या रान भरुनि जाई
 अशा समयीं हें गोड तुझें गाणें
 रम्य पक्ष्या होईल दीन वाणें
 तुझ्या गानाचें मोल नसे येथें
 कुणी नाहीं संतुष्ट ऐकण्यातें
 जगें अपुल्या कानास दिली टाळी
 वृथा मानाची हाव अशा वेळीं
 तुझें गाणें हें शान्त करी आतां
 पहा गर्जे वन घोर हें सभोंता
 किर्र करिती हे तिक्ष्ण शब्द कीट
 असे त्यां(चा) या समयिं थाटमाट
 पुढें येइल उदयास अंशुमाली
 दिशा हंसतिल वन धरिल रम्य लाली
 हरिणबाळें फिरतील सभोंवार
 तदा येवो गाण्यास तुझ्या पूर
 तुझे आते दिसतील एक ठायीं
 हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण कांहीं
 वदुनि त्याच्या सह रम्य गीत बा रे
 मधुर नादें वन भरुनि टाक सारें.

लतिका

मुरडितसा नाकें आज, पाहोनी या लतिकेला
 जाणा कीं निश्चय परि ही, भूषवील उद्यानाला
 हे तीव्र विषाचे वारे, मधुपूरित हीच करील
 “ शुष्क काष्ठ ” म्हणतां तीच, पसरेल दिगंतीं वेल
 शिशिराच्या शीतल भारी
 लहरीवर येती लहरी
 ही झाली दीन बिचारी
 इष्ट काल हा न तिथेला—

२

येईल वसंत सुखाचा, ही पुलकित होईल बाला
 नंदनवन आणिल खालीं, भूमीला भेटविण्याला
 सुरकिन्नर येतिल तेव्हां, मग हिजला आळविण्याला—
 (चाल) तोंवरि हो ! ध्या हांसोनी, भुकुटींच्या विषमयवार्णीं
 कीं दुर्धर दुर्वचनानीं—ध्या ताडुनि या बालेला—

अपूर्ण

शीतल जग

शीतल हैं जग झालें—उष्ण निमाले, ताप गळालें
 शीतल हा विधु शीतकरांनीं
 तस जगाला प्रेमें न्हाणीं
 शीतल कुंजीं, शीतल रजनी
 मंजुळ गाणें बोले ? “ उष्ण निमालें, प्रेम उदेले ”

सरल्या तापद दुःखद चिंता
 मन्मन झालें शीतल आतां
 शीतल हैं नभ शीतल वसुधा
 शीतल विश्वच झालें—शांतिचें साम्राज्य उदेले

शांत तरु हे—शांतच कानन
 झुळझुळ त्यांतुनि निर्झर गायन
 भारित आहे प्रेमरसें मन
 हृदय कीं हैं बोले—वनदेवीचें होऊनि ओलें

रम्य धुकें या वातावरणीं
 हंसते केवळ चंद्रकरांनीं
 कीं नभ भरलें कर्पूरचूर्णीं
 हैं दंव गे वनमाले—घे नव मोर्त्यें वेंचुनि बाळे

चातक गातो मंजुळ गीतां
 गा ! तूं ही मत्प्रेमळ चित्ता !
 परमानंदीं डोलत आतां
 मानस ! हर्ष करी रे !! शीतल हैं जग सगळें झालें.



प्रेमदेवता

मी रमल्यें बाईं प्रेम देवते पार्यीं
 बघ उणें कशाचें जगांत मजला नाहीं
 बसविलें जगाचा पाट देउनी तीतें
 मज दिशांत साऱ्या प्रेमदेवता दिसते
 या वनमाला हे दिवे नभांतिल-तारे
 हे अलंकार बघ त्या देवीचे सारे
 मधु मृदुल वाहती वारे-तिजवरी
 सुर किन्नर गाती तीतें-किति तरी
 विश्वांत कोंदलें भरलें उरलें आहे
 हा मोहसुधेचा पाट त्यांतुनी वाहे
 जग वाटिकेंतली धर्मस्वर्ग सुमें ही
 गुंफोनि, माळ मी देवतेस या वाही
 मग किति चढविलीं कथूं इच्यावर लेणीं
 हा समानतेचा तिलक लाविला भारीं
 नीतीची मंगल सूत्रें हिज वाहीलीं
 नेसविली स्वानंदाची-पैठणी
 शांतिची रम्य कांचोळी-देउनी
 पूजिली अर्चिली, बाळगिली हृदयांत
 मी प्रेमदेवता माझी निर्मळ शांत.

जग

तूं तर मित्र जगाचा—कां मग चिंता खेद कशाचा
 कल्पद्रुम हें जग होईल
 इच्छित सारें हें जग देईल
 मोक्षपथाला हें जग नेईल

तूं धरं-कास तयाची—घे करुनी चिर संगत त्याची
 स्वर्ग कुठें तो जगतीं आहे
 प्रणय झरी बघ येथुनि वाहे
 चिःशांतिचे पाट पहा हे

निर्झरिणी बघ येथें साची—सौख्य समाधानाची

अक्षय हें जग अक्षय तूं ही
 नित्य तयांतच मिसळुनि राही
 आनंदा मग वाणच नाही

‘मिथ्या भूल जगाची’ हीं सगळीं वचनें स्वार्थाचीं

“घे जगताची समजुनी गोडी”

यास्तव तुजला ईश्वर धाडी
 चल ये सोडव याचीं कोडी

हीं परमानंदाचीं—हीच कपाटं प्रेमरसाचीं

तुजसाठीं हें सगळें कांहीं
 वाइट येथें अरूपहि नाहीं
 ज्ञानदृष्टी उघडुनी पाही

यांतच जिवित वेचीं, घे निवडुनि हीं रत्नें याचीं.

पक्ष्यांचें गाणें

प्रणय मंजुषा उषा उदेली
 दिव्यत्वानें वसुधा नटली
 कीं स्वर्गाची प्रभा फाकली ही वरती खालीं
 निर्विकार विश्वाचें अंतर
 प्रशांत पसरे नभःपटावर
 शांतिदायिनी भूमि मनोहर ही हंसतें खालीं
 पटल धुक्याचें हळूच सारूनि
 चंडोलाच्या चाटु वचांनीं
 रुष्ट भूमिला समजावोनी हा चुंबी तरणी
 उषःकालचीं मंगलगीतें
 ही सरिता हें कानन गातें
 हा विहगांचा ध्वनी मजेचा साथचि हो त्यातें
 प्रभातवायू मंद वाहती
 वनराजी आंदोलन घेती
 हळूच लतिका फुलें आपुलीं-उधळुनिया देती
 माझ्या प्रिय विहगांनों आतां
 प्रसंग सुंदर असा कोणता
 यापुढतीं हो उघडा अपुली-प्रेमाची गाथा
 पुरें कोटरीं आतां वसती
 रान मोकळें पुष्पें हंसती
 उडा बागडा प्रशांत गगनीं जा जा जा वरतीं
 नभांत मारा उंच भरारी
 प्रेमपूर्ण की रमा भूवरी
 विविधा सृष्टी ही देवाची तुमची ही सारी.

परिशिष्ट १

बालकवींच्या कांहीं कवितांचे प्रसिद्धि स्थळ व काळ.

काव्यरत्नावली.

- १९०९ जून : दुबळे तारूं.
 १९१० मार्च : स्फुट श्लोक : झालो खिन्न
 निराश पथ न दिसे.
 ,, ,, जून : बाल सुभाषित : नाही
 सौख्य जगांत हाय.
 ,, ,, जुलै : "माझा लहानसा बाग."
 ,, ,, सप्टेंबर : माझें गाणें.
 ,, ,, ,, ,, : मी.
 १९११ जानेवारी : अनंत.
 ,, ,, फेब्रुवारी : तृण पुष्प.
 ,, ,, मार्च : ध्येय.
 १९१३ एप्रिल : दिव्य आणि प्रीति.
 ,, ,, ,, : काळाचे लेख.
 १९१४ ज्यानुआरी : वेली डोलती वृक्ष
 हस्त पसरी.
 १९२१ जुलै : श्रावण महिन्याचें गाणें.

मासिक मनोरंजन.

- १९०९ दिवाळी अंक : आनंदी आनंद
 गडे.
 १९१० खास दिवाळी अंक : ओंवाळणी
 घाली माई.
 १९१० मार्च : प्रेमाचें गाणें.
 १९११ जुलै : अरुण.

- १९११ ऑगस्ट : संध्यारजनी.
 ,, ,, सप्टेंबर : फुलराणी.
 १९१२ दिवाळी अंक : फुलपांखरू
 फुल वेली.
 १९१३ मे : निर्झरास.
 ,, ,, जुलै : संध्या तारक.
 ,, ,, सप्टेंबर : प्रेमलेख.
 ,, ,, नोव्हेंबर : काळ आणि जीवित.
 १९१४ मार्च : धर्मवीर.
 ,, ,, एप्रिल (वसंत अंक) कवीची
 इच्छा.
 १९१८ मे : आवाहन.
 ,, ,, मे : संतांचा अनुवाद.

चित्रमय जगत्.

- १९११ जुलै : ज्योत.
 ,, ,, ,, : तारकांचें गाणें.
 ,, ,, ऑगस्ट : सृष्टीच्या गायकास.
 ,, ,, डिसेंबर : यमाचे दूत.
 १९१३ ऑगस्ट : संध्यातारक.

नवयुग.

- १९२० आक्टोबर : श्रावणमास.

रत्नाकर.

- १९२६ : शून्य.
 ,, ,, : अश्रुफुलें.

बालबोधमेवा.

- १९०९ डिसेंबर : भिकारी.
 १९१० जानेवारी : आनंदी पक्षी.
 ,, ,, मार्च : पाहत राहू गोदिला
 ग माघा भाऊ.
 ,, ,, मे : चिव् चिव्...चिमणुताई.
 ,, ,, सप्टेंबर : गोफ.

आनंद.

- १९०७ डिसेंबर : निजलेल्या मुलास.
 १९०८ ,, ,, चांदोबा मजला देई.
 १९०९ एप्रिल : वसंत.
 ,, ,, सप्टेंबर : घोडा घोडा खेळू
 चलारे.
 १९१० मार्च : पाहत राहूं गोजिरा ग
 माझा भाऊ.
 १९११ एप्रिल : रागोबा आला आला.

ज्योत्स्ना.

- १९३६ मे : वनमाला.

खेळगडी.

- १९१८ मे : अप्सरांचें गाणें.
 छोट्या बालकास.
ज्ञानोदय.
 १९१५ जानेवारी : अप्सरांचें गाणें.

केसरी.

कवि

वि. ज्ञा. वि.

- १९१३ जानेवारी : सुकलेलीं फुलें.
धर्मदीपिका.
 १९१४ मार्च एप्रिल : दीपशिखा.

बालोद्यान गीतें या पुस्तकांत.

(बालबोध मेव्यावरून)

चिमणी आणि आरसा.

चिमणीचा घरटा चोरीस गेला.

या वाई या वकुळीच्या झाडा-
खालीं फुलं वेचूं या.**सहाद्रि.**

- १९४१ मार्च : आत्मविश्वास.

परिशिष्ट २

बालकवि यांनीं उपयोजिलेलीं वृत्तें

[नाशिक येथील सुप्रसिद्ध कवि व गायक श्री. सोपानदेव चौधरी यांनीं बालकवींच्या कांहीं कविता मला गाऊन दाखविल्या व त्या कवितांतील वृत्तामुळें होणाऱ्या रसपरिपोषावद्दल चर्चा केली, त्या चर्चेचा निष्कर्ष त्यांनीं आपल्या पुढील पत्रांत सविस्तर दिला आहे.—संपादक.]

बालकवींनीं आपल्या बहुतेक कविता टराविक ६-७ वृत्तांत लिहिल्या असल्या तरी ते स्वतः सर्व कविता (१) आनंदी आनंद गडे (जाति बालानन्द) व (२) हिरवे हिरवे गार गालिचे (कटाव) या दोन चालीवर गात असत. दोन्ही चाली अगदीं सारख्याच आहेत. बालकवींच्या सान्निध्यांत राहिलेले त्यांचे जिवलग स्नेही श्री. दे. ना. टिळक यांनीं स्वतः बालकवींच्या तोंडून वरील चालीच्या विविध कविता ऐकलेल्या आहेत. ही चाल बालकवींनीं इतकी आत्मसात् केली होती कीं, त्या योगानें त्यांच्या सर्व कवितांच्या शब्दाशब्दांवर जाति बालानन्द किंवा कटाव या चालींतील मृदु स्वरांची छाप सर्वत्र आढळते. आणि त्याला तसें शास्त्रीय कारणहि आहे.

' बालानन्द ' या जातीला दोन मात्रा अधिक जोडल्या तर कटावाच्या मात्रा तयार होतात. बालानन्दाच्या १४ व कटावाच्या १६ मात्रा पडतात. या दोन्ही चाली एकाच तऱ्हेनें गातां येतात, हें वर सांगितलेलेंच आहे. जाति चंद्रकान्त, साकी, भूपाळी, फटका या मात्रावृत्तांत बालकवींनीं बहुतेक कविता लिहिलेल्या आहेत. सदरहू वृत्तांची छाननी केल्यास या प्रत्येक वृत्ताचे पहिले यति १६ व्या मात्रेवर येतात. तेवढा भाग १६ मात्री कटावावर अगदीं तालबद्ध गातां येतो. पुढचे दुसरे यति कमजास्त मात्रा लांबवून पहिल्या चालीला जोडून घेता येतात.

हिरवे हिरवे गार गालिचे (कटाव)

७ ७ — ७ ७ — ७ ७ — ७ ७ — = १६ मात्रा

पूर्व समुद्रीं छटा पसरली (चंद्रकान्त)

— ७ ७ — ७ ७ — ७ ७ — ७ ७ — = १६ मात्रा

निजला होता क्षीर सागरीं	(भूपाळी)
^ ^ _ _ _ ^ ^ _ _	= १६ मात्रा
या घुमत्या रात्रीचा वारा	(फटका)
_ ^ ^ _ _ _ _ _	= १६ मात्रा

‘उद्धवा शांतवन कर जाः उद्धव’ या जातीच्या संपूर्ण अस्ताई बालानन्दाप्रमाणें १४ मात्रेंत बसतात. व त्याप्रमाणें गातां येतात.

आनंदी आनंद गडे	(बालानन्द)
_ _ _ _ _ ^ ^ _ _	= १४ मात्रा
स्वर्गाच्या तेजोगर्भीं	
_ _ _ _ _	उद्धव
बालें तीं खेळत होतीं	
_ _ _ _ _ ^ ^ _ _	= १४ मात्रा

बालकवींच्या या कटावाच्या चालींत एक प्रकारचें विशेष असें काव्यसौंदर्य भरलेलें आढळून येतें. वर्णन शैलीला ही चाल फार परिपोषक वाटते. सहज आठवलें म्हणून सांगावेसे वाटतें. तुलसीदास रामायणाइतकें मनोहारी सुंदर काव्य उभ्या हिंदी साहित्यांत नाही. सदरहू महाकाव्य बहुतेक ‘चौपाई’ या हिंदी वृत्तांत लिहिलेलें आहे. शेंकडा ८० चौपाई व शेंकडा २० दोहे, असें तें प्रमाण पडतें. चौपाई वृत्त म्हणजेच आपलें कटावाचें वृत्त आहे.

बंदउ गुरुपद पदुम परागा	(चौपाई)
_ ^ ^ ^ ^ ^ ^ ^ ^ ^ ^ _ _	= १६
सुरुचि सुवास सरस अनुरागा	
^ ^ ^ ^ ^ _ ^ ^ ^ ^ ^ _ _	= १६

बालकवींची कविता नुसती वाचली तरी त्यांच्या कवितेंत कर्णापलीकडील असा एक संगीत नाद निघतो. त्या नादाच्या संवेदना हृदयाला होतात. शब्दमाधुर्या-बरोबरच नादमाधुर्यानें वर्ण्य विषयाचें हुबेहुब चित्र बालकवि डोळ्यासमोर उभें करतात. प्रा. भा. ल. पाटणकर यांनीं निर्झर या कवितेंतील पहिल्या पांच दहा ओळी याचें उत्कृष्ट उदाहरण म्हणून मला वाचून दाखविल्या. वरील विधानाची

खरोखरच मला प्रचीति आली. याच ओळींकडे मीही उत्कृष्ट उदाहरण म्हणून अंगुली-निर्देश करतो.

शब्द आणि ध्वनि यांचा बालकवींच्या काव्यांत इतका मिलाफ झाला आहे की, त्यांच्या काव्यांतील प्रत्येक कडव्याला गोडवें असे म्हणावेसे वाटते.

बालकवींची वृत्त-रचना जितकी नादमाधुर्याने भरलेली, तितकीच ती तालबद्धतेने भारलेली आहे. कवितेच्या एका चरणारून दुसऱ्या चरणावर सहज तालावर येतां येते. कोठेंच ओढाताण होत नाही. संगीत शास्त्रांतील मात्रांच्या आवर्तप्रमाणें कवितेंतील मधुर शब्दांचे आवर्त सहज साधले आहेत. यामुळे बालकवींची कविता ऐकून श्रोता आपल्या तंद्रींतच आपण होऊन ताल धरायला लागतो.

सोपानदेव चौधरी.



पारीशिष्ट ३

बालकवींची कांहीं पत्रे

१

[या सात पत्रांपैकी १-५ रा. दे. ना. टिळकांना लिहिलेलीं असून ६ वें टिळकांच्या भगिनींना-तारावाईंना लिहिलेलें आहे; या पत्रांवरून बालकवींच्या मनोवृत्तीवर चांगलाच प्रकाश पडतो. पत्र ७ हें कोणाला लिहिलें होतें तें समजत नाही तें तसें अपूर्णच आहे.—संपादक.]

क्षेम.

श्री.

अहमदनगर.

ता. २२-११-११.

दत्तोपंत,

तुम्हांला आज इतकीं पत्रं लिहिण्यांत आलीं आहेत कीं, त्या तेवढ्या पत्रांवर एकादं 'मनोरंजन'सारखें मासिक निदान वारा वोंपें तरी एकाही लेखकाच्या मदती-शिवाय चांगल्या रीतीनें चालेल, असा माझा तरी निदान अंदाज आहे. या सर्व पत्रांविषयींच जर लिहूं लागलों तर.....जाऊं या, तीं पत्रें लिहितां लिहितांच मी मेटाकुटीला आलों आहे. आतां स्वतःचें पत्र कसें तरी भरकटायचें आहे.

सगळ्यांचींच पत्रं ! पत्रं ! पत्रं ! त्यांत एकादं तरी महाकाव्य-काव्य-लघुकाव्य अगर अल्पकाव्य पाहिजे होतें. आणि सध्यांचा समय या महाकाव्याला योग्य असाच होता. घरांत नवरसांची...श्रीखंड, लाडू, इत्यादि नवरस, एकसारखी गर्दी लागून राहिली होती. आणि तसल्या प्रसंगीं माझ्यासारखा नवरसात्मक महाकाव्य करण्यास तयार असा महाकवीही हजर होता. पण काय करूं ? ते नवरस मला... माझ्यासारख्या योग्य महाकवीला अनुभवायला-यथेच्छ ताव मारायला मिळाले नाहीत-ते नवरस तुमच्याकडे येण्यास तयार झालेल्या पेटींत बंद झाले; त्या बरोबर आमचें काव्यही बंद झालें. आणि पेटीला कुलुप वसतांच आमच्या तोंडालाही कुलुप लागलें. असो. हरीच्छा ! काय उपाय ! मी माझेकडून हवा तितका प्रयत्न केला व प्रसंग विशेषीं त्यांचा यथाशक्ति अनुभव घेतला. पण ते रस महाकाव्यांत उचंबळायला आधीं पोट साफ भरलें पाहिजे. येवढ्या तेवढ्यांनीं हीं महाकाव्यासारखीं महत्कार्यें होत नसतात, हें तुम्हांला सांगायला पाहिजे असें नाही.

महाकाव्याचा बेत अशा तऱ्हेनें रहित झाला. बहुत दुःख झालें, उपाय नाही. मग मींही आपल्या मनाशीं शहाणपणाचा विचार केला कीं, जाऊं या; पण बेटी मनाला ती एक रुखरूख लागून राहिली आहे. वरं दुसरी एक गोष्ट मनाला टोंचते आहे, ती म्हणजे श्रीमती लक्ष्मीबाईंनीं केलेली तुमच्याकडे पाठविल्या जाणाऱ्या वस्तूंची जंत्री. अमक्यानें तमुक पाठविलें, तमक्यानें तमुक, यानें 'हें' पाठविलें, त्यानें 'तें' पाठविलें, अन् ठोमरेनें कांहींच पाठविलें नाही. दत्तोपंत या गोष्टीवर मुळींच विश्वास ठेवूं नका. प्रत्येक वस्तू पाठविली मीं. अहो मी सारखें आपल्या तोंडाला कुलूप घालून ठेविलें होतें, म्हणून असें बोलायचें काय ? खरोखर मला फार राग आला. प्रत्येक वस्तु, निदान गोड पदार्थ, मी...मी छायीला हात लावून सांगतों कीं मीं...पाठविला आहे. आमच्या हातातोंडाच्या लढाईतून वांचल्यावरच प्रत्येक वस्तु आपलेकडे येऊं शकली. म्हणजे प्रत्येक वस्तु आम्हीं—मला प्रांजलपणें कबूल करावें लागेल कीं मीं वेबीचें सहाय्य घेतलें असतें—आमच्या विशाल दरींत केव्हांच गडप केली असती. पण तुमच्यावर आमची कृपा म्हणून, तसं कांहीं न करतां भयंकर आत्मसंयमन करून आम्हीं...मी ती प्रत्येक वस्तु तुमच्याकडे पाठविली. अन् माझें नांव नाही, असा राग येतो किनाई, पण जाऊं या. तुम्ही सृज्ज आहां, तुम्हांला सर्व समजून येईल; पुढील पत्रीं सदर गोड गोड खाऊ पाठविल्यावद्दल माझे व वेबीचे मनापासून उपकार मानण्यास विसरूं नका.

आपला आज्ञाधारक

त्र्यंबक.



फर्ग्युसन सोलापूरचे मिशनरी'

ऑक्टोबर १९०९.

प्रिय सूर्या' अर्जुनाच्या शंखोबां, 'तूं फार भागलास सांबा, तुला तर भाऊच म्हणते अंबा. पण असें तुझ्यांत कोणते रे गूण वावा ?'

बरं केलंस, पाठविलेंस पत्र, फार हर्षित झालेत तुझे मित्र. कमी रागावली मात्र. गुरगुरतच होतें तें द्राड कुत्रं, म्हणें " आमचे कां नाहीं गायलं स्तोत्र ", तथास्तु. आपली आम्हांला किती वेळ तरी आठवण झाली; तें असो, पण घरांत तरी आपण कोण धांदल उडवून दिली आहे. आपण लवकर यश घेऊन परत यावं म्हणून कुमारी (निश्चयानें सांगतां येत नाहीं) कमलाबाईंनं मूषकस्वाहाकार फार जलदीनं चालविला आहे. आणि कुत्रोजी डोळे मिटून घेऊन ईश्वरचितनांत तासचे तास घालवितात. त्या शेजारच्या उल्लू मार्जार सुंदरी ते (कुत्रोजी) झोंप घेत पडतात असा कुत्सितपणाचा आरोप करतात. पण येवढ्या ईश्वरनिष्ठ, महानुभाव, व्यक्तीवर असले आरोप करणें देखील महापाप आहे, असें श्रीमती कु. कमलाबाईंनीं आपले निष्कपट व प्रांजलपणाचें मत दिलें आहे. दोघांनाही (श्री. कमलाबाई, व रा. रा. ब्लाकोजीराव) आपल्या विरहानें फार वाईट वाटत आहे, फार काय सांगावें, हृदयांतील विरहाभि कसातरी शमविण्याकरतां श्री. कमलाबाई दुधाचा सारखा फडशा उडवित असतात, व पोटांत उडवलेल्या विरहाच्या उमाळ्यांना दडपून टाकण्याकरितां ब्लाकोजी भाकरीच्या भाकरी हृदयांत कोंबीत असतात. काय करतील विचारे ! मला तर त्यांच्याकडे पाहून दिवसांतून कितीतरी वेळां खडबडून छे, छे, चुकलों भडभडून येतें. बरं येवढ्यावरच तरी कर्मकथा संपली असती तर बरें होतें, पण छे ती बेटी जाई, कांहीं केल्या ऐकत नाहीं. जरी मी तिला सांगतां 'बाई, तुझा भाऊ इथें नाहीं. खोलीच्या बाहेरच राही,' तरी आपली आंतच येई. याला उपाय आहे कां कांहीं,

१. सोलापूरला 'गेटस्' नांवाचे मिशनरी होते तेव्हां फर्ग्युसन सोलापूरचे मिशनरी म्हणजे 'फर्ग्युसन गेट' २ सूर्या=मित्र ३ अर्जुनाच्या शंखा=देवदत्ता. ४ खिडकींतून आंत शिरूं पाहणारा जाईचा वेळ; तसेंच गुलाब, गुलछबू व शेवंती ह्या अंगणांतल्या फुरुझाडांचा पुढें उल्लेख आहे.

मला तर कांहीं बुवा सुचतच नाही. गुलछबूला तर हसूंच येई, पण गुलाब त्याच्या सारखा फुलीश नाही. अलीकडे पावसानें केली आहे घाई, तो कांहीं थांबत नाही, मधुन मधुन हसते जाई, पण तिला फारसा बहर नाही, खूब फुगल्या शेवंती तार्ई, पण फुल पहावं तर एकही नाही, मोगच्याला तरी एक येई, आणखी कळ्याही आहेत कांहीं, असो, कमजास्त कां SSS हीं नाही.

पण हो ! आपल्या ताराबाई, त्यांच्या नाकांत सध्यां कांहीं फुल नाही, असलीं जरी थोडी कांहीं, तरीही त्यांचें महत्व नाही, एखाद दुसरं खालीं येई, पण ती आपलीं खुडित राही, त्यामुळें रान माजत नाही.

कसला घोंटाळा, ' कांहीं नाही. '

स्मशानवास,^१

हिमालयाचा सहवास,

पण राखच माझ्या अंगास.

आपला प्रिय मित्र

तीन डोळ्यांचा, नारळ.

३

श्री.

अहमदनगर.

तुमचें चित्र—छे ! तें चित्र नव्हतेंच मुळीं ! खरोखर तें एक मूक काव्यच होतें—किंवा तें चित्रच होतें ! स्वर्गाय बालभावनांचें—सत्वपूर्ण सहानुभूतीचें—परमात्म्याच्या शुद्धतम विभूतीचें—प्रेमाचें—तें चित्र नव्हतें कां ? प्रिय बंधु आपण पुढें जातो कीं मागें कुणास ठाऊक ? आम्ही ज्ञानी झालों—बुद्धिमान झालों—कवी झालों—पण खरं कां हें ? बाळपणांत जें जग होतें तेंच हल्लींही आहे ना ! अरेरे !! किती बदल हा आमच्यांत. जगाच्या आरंभापासून एकाच तेजानें प्रकाशित होणाऱ्या तारा या बहुरूपी मनुष्याला काय बरें म्हणत असतील ? काय आमचें रंग हे असे बदललेच पाहिजेत ? काय ! मनुष्य पतनशीलच आहे ! काय, बाल्य आणि तारुण्य यांचे एकीकरण होणें शक्यच नाही ? छे ! असें मात्र म्हणूं नका; पत्र संपलें, हृदय भरलेलेंच आहे.

त्र्यंबक

१ तीन डोळ्यांचा त्र्यंबक म्हणजे शंकर तो आंगाला राख फांसून हिमालयांत व स्मशानांत राहतो म्हणून ' स्मशानवास.....अंगास. '

क्षेम.

मालकम पेठ, महाबळेश्वर

ता. १५-५-१९१५

प्रेम पूर्वक सा. न. वि. वि. तीन पत्रें लिहून ठेवलेलीं आहेत. चवथें पाठविण्याचा योग येत आहे. पहिलें आगगाडींत, दुसरें दाभणीची घळ व एकंदर गड बघावयास गेलों तेव्हां व तिसरें सरोदे आले तेव्हां. एकही पूर्ण लिहिलेलें नाहीं. मध्यंतरी आजारी होतो. ताराच^१ निरोप आला तेव्हां पुन्हा पत्र लिहिण्यास बसलों, व परमेश्वरी सूत्र असल्यास हें पत्र पूर्ण होऊन आपणांस मिळेल. कृष्णरावांना जवळ जवळची बहुतेक टिकाणें दाखविलीं. तारावर गारांचा मारा झाला; तिला पहिल्या प्रथम रस्ता चुकून आम्ही कोणत्या घाणेरड्या रस्त्यानें नेलें; सकाळच्या गाड्या व आपल्या जीव सर्ग्रींतील अद्भुत चमत्कारांच्या अपूर्व शोधांचें रहस्य तिनें कसें फेंटाळून लावल, तिनें ठरविलेल्या टाईम टेबलवरहुकुम आपण कसें वागलों, वगैरे गोष्टी येथें आल्यापासून सारख्या आठवत असतात. मी व माझे मित्र बोरगांवकर ब्रम्हारण्याला गेलों. तेथें गारांच्या पावसांत यथेच्छ भिजलों, व तशा कपड्यांनीं रात्रीं साडेदहा वाजतां घरीं येऊन पोहोचलों. संध्याकाळीं एल्किन्स्टन पॉइंटवर पाऊस पडत असतां इंद्रधनुष्य पाहिलें. तसलें धनुष्य व तो देखावा जन्मभर विसरणार नाहीं. चोरांच्या घळींत सुमारें हजार लोकांस रहाण्यास जागा आहे, आंत पाणीही आहे. आपण केवळ एक उसासा बघूनच परत आलों. मात्र आंत चुडी पेटवून व भयंकर घाणींतून जावें लागतें, दाभणीची घळ:-डोंगरास एक छिद्र पडलें आहे त्यांतून आरशाचें प्रतिबिंब पाहून पाहातां आंत एक मोठी नदी वहातांना दिसतें. लव्हाळें, मासे वगैरे त्यांत आहेत. उगम व अंत नाहीं. पाणी वहात आहे. डबकें नाहीं. मकरंद गडाचा देखावा अपूर्व आहे. मागची सर्व स्थानें पाहून या वर्षी विशेष पाहिलें तें पत्रीं लिहीलें आहे. पुष्कळ लिहावयाचें. पण काई जवळ असल्यामुळें व लांबलचक पाकिटाची अपेक्षा केली तर कदाचित पत्र लांबणीवर पडेल असें वाटल्यावरून येथें विराम करावा लागत आहे. मी विन्सलो यांना शिकवीत असतो. त्यांनीं मी शिकविलेल्या टिळकांच्या कवितांची सुंदर भाषांतरें केली आहेत. कवितांची कांहीं भाषांतरें पाठवीन.

दत्तोपंत, सर्वांनीं तुम्हाला एक एक पत्र लिहिलें; आतां मी काय लिहावं, पुष्कळ डोके खाजवलं, तोंडाचं गोल बोळकं करून डोळे फाडून सारखा किती तरी विचार करीत बसलों, पण काय एक अक्षर सुचेल तर शपथ. डोकं थापटीत बसलों, सगळं आंग खाजवलं पण आज कुठूनच कशी कांहीं शकल, नकल निघत नाही. विचार ! विचार ! विचार !

तिकडे लोणी कढते आहे, त्याचा गोड सूर निघतो, त्यांतच माझ्या डोक्याचे आडवे तिडवे विचार सैरावैरा उधळताहेत व त्यांचाही कसलासा सूर निघून तो त्या लोण्याच्या सुरांत विराम पावत आहे. एकही विचार नक्की होत नाही.

बेबी वात्रटपणां करते आहे, कमी कांहीं तरी मिळावं या आशेनें मधून मधून स्वरानें म्यांवं म्यांवं करीत हिंडते आहे, आणि व्लाकोजी गंभीर मुद्रेनें भाकरीची मार्गप्रतीक्षा करीत जिभली चाटीत बसले आहेत. स्टोव्हची एकसारखी घरघर चालूं आहे.

गोपाजी गोगपाटाचं वेखंड अखंड सुळं झालें असून कांपाउंडमध्यें ओरडणाऱ्या गाढवाच्या सुरावरही त्यांच्या सुराची तान.....सरसी होत आहे. वरं येवढ्यावरच आमचें दुर्दैव थांवावं कीं नाही, पण छे, हा पहा ससा आला, उब्या मारीत वेटा, आतां त्याला आंजारल्या गोंजारल्या शिवाय कसं चालणार. इतकी सारी व्यवधानं संभाळून मग पत्र लिहायचें, तरी पण हें पहा आणखी सांगितलं लक्ष्मीबाईंनीं काम; काय करावं, चहाला साखर नाही, डब्यांतून आणायची, पण ही मूर्ख बेबी उटतच नाही, वात्रटच ती, हे इतके पत्रांत व्यत्यय.

आतां पत्र लिहिणार तरी कसं, लिहिणार तरी काय, साराच घोंटाळा असो पत्रच लिहित नाही.....जाऊं या कीं.

आपला,

त्र्यंबक ठोमरे

शेवटीं रागारागानें सांगतो कीं या मंजुळाबाईनं मला फार तरास थेला.

[सौ. हेमागिनी जोशी म्ह. पूर्वाश्रमीच्या ताराबाई टिळक यांनीं हुजुर पागेंत शिकत असता ठोमरे यांना व घरच्या मंडळींना लांब पत्रें लिहा असें लिहिले होतें; हुजुरपागेंतील मुलींची कात्याला टिप निघायची होती तेव्हां मी कात्याला जाऊ कां असें ताराबाईंनी आईवडिलांना पत्राने विचारलें होतें. त्या पत्राचें उत्तर लक्ष्मीबाईंच्या-तर्फें ठोमरे यांनीं लिहिले. व जुन्या पत्रिका असत त्याप्रमाणें तें कागदाला कागद जोडून १०-१५ फूट लांब केलें होतें. त्यापत्राने ताराबाईंची लांब पत्राची हौस दुहेरी रीतीनें फिटली.]

अहमदनगर, फर्ग्युसन गेट,
टिळकांची वाडी, मधलें घर.
माठा नजीक, जात्याशेजारीं
लहानसें आंथरूण, त्यावर
निजलेल्यालक्ष्मीबाईंच्या उशा-
नजीक, ता. ३-३-१९१४.

अनेकोत्तम आशिर्वाद विशेष. आटपाट नगर होते, तेथें एक गृहस्थ होते. त्यांना एक मुलगी होती. तिचें म्हणणें मला एक पत्र पाठवा. लांबलचक पत्र, लिहूं नाहीं लिहिलें, कसें लिहावें काय लिहावें, मार्च महिना तिसरी तारीख, खिचडी करावी, साध्या पोळ्या, लोणकढें तूप, जेवण करावें; चाकराला भांडी घांसायला द्यावी. कोठीच्या खोलीला कुलूप लावावें. फाटकेसें अंधरावें, तुटकेसें पांघरावें, एक वाजायला आला, जरा आडवें व्हावें, असें केल्यानें काय होतें, देह मन निश्चित होतें. लांबलचक पत्र लिहिलें जातें.

ऐका ऐका ताराबाई, तुमची कहाणी. पुणें शहर, हुजुर पागा, फिमेल हायस्कूल बोर्डिंगमध्ये, थोडीशी मंगोलीयन, थोडीशी बर्मी, थोडीशी जपानी, थोडीशी चिनी इंडियांत आली, इंडियन झाली; अर्धी भाकर सगळा कांदा भिकारणीला वाढला ताराबाईंचा अवतार घडला.

अरबांचा मुल्ला, तुर्कांचा काजी, ग्रीस मधला शिपाई, रशियाचा रशियन, कोंकणांत गेला, भुरका झाला, अंगणांत आला खुडखुडत पडला. मोठ्यानें रडला सगळ्यांनीं पाहिला न्हाणलाधुणला, ऊठ बाबा मोठा हो, बाबा मोठा झाला. नागपूर शहर हिस्लॉप कॉलेज, इंटर क्लासांत शिकायला गेला. असली बहीण असला भाऊ त्रिखंड शोधून गेला पाहूं. थकला भागला निराश झाला. घरचें खावें, लष्कराच्या भाकरी भाजाव्या, असलं काम कोण करी. काम नाहीं धाम नाही तोंच असलं काम करी. इंजिनियर खात्यांत मांजर व्याली, तिला तीन पिळें झालीं, एक कुत्र्यानें खाल्लें, एक मांजरानें खाल्लें, उठ, उठ भाऊ प्रधानांना सांग तारा-राणीला मांजर पाहिजे, ताराणीला मांजर पाहिजे, कसं पाहिजे, काय पाहिजे, रोगी रोष्टी, मिचमिच दृष्टी, रोडके पाय, तणतण करित नाचत जाय, प्रधानानें दिलें शिपाया हातीं, हाकारे नगारे पिटारे नगरामध्यें ताराणीचें मांजर आलें, ताराणीचें मांजर आले, आतां बाई ठेऊं कुठें, निजूं कोठें, राहूं कोठें, माझी मांजर, माझी मांजर, डोक्यावर घेऊं कां खांद्यावर घेऊं, पलंगावर निजायाला जाऊं, दोन सासर दूध पिते, दोन बचक मांस खाते, दूध काढायचे वेळीं त्रास देते. दुधाच्या बादलींत जीव देते...पण उंदीर पाहून पळत जाते...गरीब झुरळांचा जीव घेते.

माझी मांजर, माझी मांजर, तजबीर फाडून कांच फोडते, वेताचे मेज मोडते, गुलाबाच्या फांद्या मोडते, लिलीची पानें फाडते, सुतळीच्या गुंब्या काढते. वरणाचे भांडे सांडते, कढत पाणी अंगावर पाडते. ज्याचे त्याचें आंग चाटते. माझी मांजर माझी मांजर बऱ्याबाबाचा हात फोडते. चंपीवर दांत काढते, बऱ्याकीवर फुस करते, हाडहाड पाया चांडाळा, माझ्या मांजरीचें खाद्य तूं कोठें घेऊन चाललास, म्यांव म्यांव. बऱ्यानें दिलें बऱ्यानें खाल्लें किती दिलं तरी पुरत नाहीं. दरिद्र कांहीं फिटत नाहीं. आंग कांहीं सुटत नाहीं. हांवरेपणा मिटत नाहीं.

आमच्या हातांची शिकार करते, लुगबऱ्या धोतराचे सोगे धरते, सोंगळ्या उडवून घरभर करते, आतां बाई सांगू किती लिहूं किती गुण कांहीं संपत नाहीं. वर्णन केल्यावाचून राहवत नाहीं. आतांच पहा पत्र फाडलें नवें जोडलें तेव्हां पुढें लिहिणें घडलें, बेबी पुराण लिहूं नाहीं, लिहिलं कसं लिहावं काय लिहावं ? फाल्गुन मास पहिला पक्ष पहिल्या मंगळवारीं लिहिणें लिहिलें. कहाणीचें एवढें फळ पत्राचें काय फळ. हें पत्र मला सांग गुडगुड गुपित, किल्ला कुपित, काय तुझ्या मनांत

सांग माझ्या कानांत, तुझ्या मनांतलें मीं जाणलें. लांबच लांब पत्र आणलें. पत्राच्या मिषें दौत भरली, लेखण भेटली.....लांब पत्र लिहिण्याची हौस फिटली.

बेबी, तुझा कान पुढें कर, हें बघ फाल्गुन महिना लागलाच आहे. वेब्यासारखी बाजा वाजविण्याची परवानगी कशाला मागायला पाहिजे; दररोज मनसोक्त बाजा वाजवीत जा. सर्व मंडळीची सदर परवानगी आहे.

कार्लो पुराण.

- शंख पुराणीं कथा पवित्र
कार्लियाची महती विचित्र
ती करुनी लांब दोन्ही श्रोत्र
श्रवण कीजे सादरें १
- कलियुगीचा तीर्थराज
तोच वर्णीन सांदर भाज
श्रोते सज्जन महाराज
कथाभाग परिसा कीं २
- साक्रेटिसाचा शिष्य परम
तखरीपखां तया नाम
तयें उपदेशून नेम
धोंडभडजीस सांगितला ३
- कीं या कार्लियाची महती
तिन्ही त्रिकाळी मुली गाती
कलियुगीं विशुद्ध कीर्ती
तीर्थराज हा एक ४
- होतां कार्लियाचें दर्शन
शहाणेपणाचा मळ धुवून
गाढवाचे अवतार पूर्ण
भाविक जन होती पै ५

मुर्लींचा हट्ट चालला पैशियांचा खर्च मांडिला किती पडती मिळवायाला कष्ट तयांना न कळेची	६
म्हणती नरजन्माचा लाहो त्यांतही स्वतंत्रपणाचा प्रभावो चलाचला जाऊन पाहो कार्ले क्षेत्र सत्वरीं	७
लांगूल नसेल जयातें सन्वरीं तें उपजे तें भाविक वदती कितीकातें शिगें आलीं तया स्थलीं	८
कितीक जहाले चनुप्पाद ऐसा कार्लियाचा प्रसाद नाहीं नाहीं मिथ्या वाद प्रचीत आली तिथेला	९
आम्ही तरी दुबळे जन आम्हां न घडे तीर्थदर्शन आपण परी अवश्य जाऊन तीर्थ पाहून येईजे	१०
या तीर्थाचा महिमा प्रसिद्ध साच न मानी याचें चित्त तोच दुरात्मा मतिमंद गाढवाचा अवतार	११
कार्लियास तरी जाइजे श्रद्धालुपणें दर्शन घेइजे रूपये येतील आतां सहजे पोस्टमार्गें करोनी	१२

श्रोते म्हणती यास आधार शंख पुराणीं असे सादर फत्तेश्वर अति पवित्र ग्रंथ लिहिला त्यांनीं	१३
त्रिभुवनांत डंका गाजिला फत्तेश्वराची अगाध लीला ग्रंथ सादर संपविला एक तासा माझारीं	१४
पहिलें तें तारा पुराण मग दत्तोपंत जन्मविंदान त्या परीं सुंदर सुगुण कथन माजारीचें पै केलें	१५
त्यावरी बाजा वाजवायाला दिली परवानगी तुम्हांला कार्ळा पुराण ही सर्व लीला संपविले क्षणार्धीं	१६
शंख पुराणग्रंथीं प्रचंड लांब पत्र रचना उदंड कर्ण लांबवोनी प्रचंड अति आदरें परिसावी	१७

.....

खुशाल बाजा वाजवा, फाल्गुन महिना आला आहे.

कार्ळा येथें जाण्याची परवानगी आहे. पैसे उद्यां टिळक पाठवितील. सर्व मंडळी
आनंद रूप आहेत.

प्रेमपूर्वक नमस्कार वि. वि. आपले पत्र पावले त्याला उत्तर शांतपणे लिहावे असा विचार केल्यामुळे विलंब लागला. मध्यंतरी लॅंग्वेज स्कूलच्या परीक्षा, शाळेची इन्स्पेक्शन व सर्वात विशेष म्हणजे माझा आळस वगैरे गोष्टींचे अडथळे आले. असो. आज तरी लिहावयास बसलों हें नशीव. संपले म्हणजे भाग्य.....

गेल्या तीन वर्षांत आपली चांगलीशी मुलाखत झाली नाही. त्यामुळे परस्परांच्या स्वभावांत किती अंतर पडलें असेल कुणाम ठाऊक ? जे तुम्ही तीन वर्षांपूर्वी फुलपाखराप्रमाणे आनंदांत झुलत होता त्या तुम्हांला आतां तरुणपणा-मोटेपणा आला आहे असें तुमचें मन सांगू लागलें, पण मला हा मोटेपणा म्हणजे जडपणा-म्हातारपणा वाटतो. तुम्हांला अगदीं उदास वाटतें, जग नकोसे वाटतें, याचा तरी अर्थ काय ? चैतन्यशक्ति जेव्हां शरीराच्या रोमारोमांत थैमान करू लागते तेव्हां खऱ्या मोटेपणाला प्रारंभ होतो. तथापि तुम्ही माझेच आहां कारण जें माझे आहे तें माझ्यापासून नेण्याला प्रत्यक्ष तुम्ही किंवा कोणीही समर्थ नाही, असा माझा पक्का विश्वास आहे; एकाच्या मित्राचे माझ्यावर प्रेम आहे, तो मला जीव क्रीं प्राण वाटतो, त्याचें स्मरण झालें म्हणजे माझ्या हृदयांतील आनंदाचा कोश विकसित होतो, अनेक पवित्र व उदात्त विचार जागृत होतात. पण पुढें मौज काय होते, तो आपल्याशीं बरोबर वागत नाही, अशी आपली समजूत होते. खरोखरच त्याचें मन आपल्याबद्दल शुद्ध राहिलें नाही ही आपली समजूत यथार्थ असतें आणि तसें झालें म्हणजे आपण काय करितों ? त्याच्याबद्दलचे पवित्र विचार रागाच्या ज्वाळांत जाळून टाकितों. आणि त्याबरोबर आपल्या मनांत असलेल्या त्या मित्र शरीराची हळू हळू रक्षा होऊन जाते. मग पुढें मागे त्या भागावरून आपलें लक्ष गेलें तर स्मशानांतून जातांना चितेवर पाय पडला असतां जसें भेसूर वाटतें तसेंच वाटूं लागतें. अशा कितीतरी चिता आपण आपल्या हातानें पेटवून घेत असतो थोडीशी तितीक्षा पाहिजे, तेवढी नसली म्हणजे अशा चिताच भडकणार, कारण तें तसेंच आहे.

पण गेल्या, थोडावेळ दम धरला असतां, चिता पेटविली नसती तर तुझ्या दृष्टीनें वाईट दिसणारें जे पदार्थ होते त्यांतूनच कल्पवृक्षाचें अंकुर बाहेर आले असते; व त्यांनीं जगाचें नंदनवन करून सोडलें असतें.

दुमन्यानें आपल्या अंतःकरणांतील सुविचारांचीं सौभाग्यलेणीं फेंकून दिली म्हणजे आम्हीही ती फेंकून देतो, दुसऱ्यांनीं आपल्या मनोमंदिराला आग लावून दिली कीं, आम्हीही लावतो; असंतोष म्हणजेच ही आग; ही पुष्कळ कारणांनीं व पुष्कळ प्रकारांनीं लागत असते, किती हें वेडेपण ! ही एकदां लागली तिचा धूर चोंहोकडे भरला, म्हणजे मनुष्याची दिशाभूल झालीच पाहिजे, आणि दिशाभूल झालेला मनुष्य कोणी-कडे जाईल त्याचा नियम नाही. खरें म्हटल तर माझे प्रेम हें जर जगाच्या आरशांत पडलेंलें प्रतिबिंब आहे तर मी प्रेमस्वरूप आहे कां ? जगानें प्रेमस्वरूप आपल्या पुढून काढून घेतलं कीं गेलें आपलें प्रेमस्वरूप, हें खरें प्रेम नाही. या प्रेमाच्या चेष्टा आहेत.

अरे बाण्यांनो, गिऱ्हाडकांनीं तुमच्यावर प्रेम करावें असा तुमचा काय अधिकार आहे ? दात्याची स्तुति करावयाला जग तयार आहे. परमेश्वराला कधींहीं कुणीही पाहिलें नाही, परन्तु त्यानें हें सर्व आम्हांला दिलें अशी नुसती भावना झाल्यामुळें सगळें जग आज त्याची स्तुति करीत आहे. दाना दान करतो तो संतोषाखातर करतो व भिकारी हात पसरतो तो असंतुष्ट असतो म्हणून पसरतो. दात्याला दान करितांना संतोष वाटत नाही, कां तर त्या भिकाऱ्याजवळ हा धनिक भिकारी स्तुतिची, मानाची, कशाची तरी याचना करित असतो व ती मिळाली नाही म्हणजे असंतुष्ट, निराश होऊन बसतो. दान करितांना, प्रेम करितांना, दया क्षमा दाखवितांना किंबहुना कोणतीही गोष्ट करतांना लक्षांत ठेवा कीं, असंतोष म्हणजे भिक्षावृत्ती. भिक्षावृत्ती नसली तरी वणिग् वृत्ति तरी आहे, पण ही वणिग् वृत्ति तरी कसली ? प्रेमासारखीं अमोठ रत्नें देऊन आम्हीं त्यांच्यापासून अपेक्षा कसली करतो ? एका मिनिटांत वाऱ्यावर वाहून जाणाऱ्या चार गोड शब्दांची, देवाच्या निवडलेल्या लोकांनीं, विदेश्यांप्रमाणें प्रतिफळाची अपेक्षा करूं नका.

सद्देहूतूनं कर्म करा. परिणाम काय होणार याकडे डुंकून सुद्धां पाहूं नका. तुमच्या रागाच्या एका शब्दानें तुमच्या मित्राच्या हृदयांत चार मिनिटांत केवढें अरण्य माजून जातें याची तरी तुम्हांला कल्पना झाली असेल. ज्या शेतांत गांजा चांगला पिकतो त्यांत गहूही चांगलाच पिकतो, असें शेतकरी म्हणतात. एक बारिकसें बी पडलें म्हणजे त्यापासून वडासारखा एक प्रचंड वृक्ष तयार होतो म्हणून आश्चर्यचकित होणाऱ्या लोकांनी ही मनःसृष्टी अजून पाहिली नाही. एका शब्दाला

अनंत शब्द फुटतात व त्यांतूनही पुन्हा अनंत विचार उत्पन्न होऊन ही अनंताची परंपरा अनंत काळापासून चालू असून सृष्टीबरोबर पुढही अनंत काळापर्यंत चालू रहाणार आहे.

एक लहानसें पान घेतलें तर त्याच्यावर वाऱ्याच्या अनंत लहरी, सूर्याचें अनंत किरण, वाऱ्याच्या अनंत कणिका, बीजानें त्याच्या अंगी दिलेली बाह्य पदार्थ संग्रहणाची शक्ति, वृक्षावर झालेले परिणाम, फांदीला लागलेले आघात इत्यादि इत्यादि अनंत संस्कार झालेले आहेत. हाच किंवा यापेक्षांही गहन विचार केला तर आपणांस मनुष्यत्व—व्यक्तित्वाची कल्पना होणार आहे यावरून पाहतां प्रत्येक व्यक्ति म्हणजे अनंताच्या अनंतावधि कर्माचा परिणाम असून तिच्यावर प्रत्येक सेकंदांत जग अनंतावधि परिणाम करीत असून तीही आपल्या पूर्व संस्कारांत हे नवीन संस्कार मिश्रित करून अनंतावधि नवीन संस्कार उत्पन्न करीत अमते. हा संस्कारसंकर व त्यांची कायें याला आपण मनुष्याचा स्वभाव व त्यांचें वर्तन असें म्हणत असतो. याप्रमाणें पाहतां प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव कितीतरी कालापासून बदलत बदलत आला असून पुढेहि बदलत रहाणार. जेव्हां आपण एखाद्यावर प्रेम वगैरे करतो तेव्हां हे विचार जर आपल्या अंतःकरणांत जागृत असेल तर आपणांस निराश होण्याचें कारण उरत नाही; कारण आपणांला पूर्ण कळून चुकतें कीं या क्षेत्रांत नुसता ऊसासा सोडला, वांकळ्या डोळ्यांनीं पाहिलें तर तें सुद्धां उगवून त्याचे मोठमोठाले वृक्ष बनतील. तर आतां मी तर त्याच्यावर शुद्ध अंतःकरणानें प्रेम करीत आहे तें उगवलेच नसेल काय ? जेथें उगवत नाही अशी जागा अटलांटिक महासागराच्या शेवटल्या बर्फमय सीमेवर देखील सांपडणें शक्य नाही. झाड उगवलें आहे, कदाचित् दिसत नसेल, कारण तेथें नुसतें एकटें झाड नाही; अनेक चिंतांची, संशयांची, कर्तव्यांची विकल्याची अनेकावधि झाडे आहेत त्यांत तुमचें आहेच. दिसो किंवा न दिसो. जेव्हां तुम्ही जन्मालाच आला नव्हतां तेव्हां तुमच्यावर कुणाच प्रेम नव्हतें, राग नव्हता तेव्हां तुम्हांबद्दल जें प्रेम राग किंवा दुसरें काहीं जगांत उत्पन्न झालें असेल तर तें तुमच्या द्वारेच उगवलें, किंवा परंपरेनें तुम्हीच उत्पन्न केले असें म्हणावें लागतें. कळो किंवा न कळो कर्माचा नाश होणें कधीं शक्य नाही हें कळल्यामुळेच कोणत्याही महात्म्याला आपल्या वर्तनाचा जगावर परिणाम झाला नाही असें स्पष्ट दिसून आलें तरी खेद होत नाही. पूर्वकर्म संस्कार पूर्वसंचित यांचे परिणाम अनुभवलेच पाहिजेत त्याबद्दल खेद करूं नये आणि पुढें या कर्मभूमीचा, नख पेरलें तर नख उगेवळ,

डोळा पेरला तर डोळा उगवेल हा न्याय लक्षांत ठेऊन शुद्ध सात्विक हेतूनें कोणतीही गोष्ट करावी आणि मग, कर्म करा आणि धीर धरा, हा गीतेचा उपदेश लक्षांत ठेवून नेहमीं वागावे म्हणजे असंतोषाला जागा रहात नाही, नैराश्याचा अंधार होत नाही व संशयाचें काहूर भरत नाही. आत्मविश्वास उत्पन्न होतो व आत्मविश्वासानें काम करण्याची नवी उमेद येते. अशा रीतीनें मंगलाचा मंगल सांठा वाढवून आपणांस आपली व जगाचीही तृप्ति करतां येते. जगांत न्याय आहे, हें तत्व तुम्हाला पटलें, वास्तविक अर्थानें पटलें तरीही तुम्हांला किती आनंद होणार आहे, किती शांती मिळणार आहे याची नीटशी कल्पनाच जगाला होत नाही. याला कोण काय करणार ? जर न्याय आहे, प्रेम आहे, सत्य आहे, आनंद आहे किंवा यापैकीं एक तरी आहे असा तुमचा विश्वास बसला तर तुम्हांला देव सांपडला असेंच मी समजेन; पण शब्दज्ञान्याचे शब्द सुद्धां अर्थहीन होऊन जातात आणि म्हणूनच ज्ञानामृत प्राशन करूं म्हणणाऱ्या तुम्हां विद्यार्थ्यांची तोंडे मला कशीं पाण्यावाचून कोमजलेलीं, सुकलेलीं अशीं दिसतात.

अपूर्णे.

परिशिष्ट ४

अनंत

अनंताच्या अनंत अगाध आरपार अमर्याद आणि गहन अशा स्रष्टीविस्तारांत मन गढून गेले होते, कल्पनातीताला क्षुद्रकल्पनांचें आवरण घालूं पहाणाऱ्या वेड्या विचारांची, धांदल उडून गेली होती. गर्द अरण्याच्या गुंफामध्ये संध्याकाळच्या वेळीं वाट चुकलेल्या वाटसराप्रमाणें बुद्धी जागच्या जागीं थबकून सभोंवार डोळे फाडून भिर भिर पहात राहिली होती. विचारांचे हळू हळू विकारांत परिवर्तन होऊं लागले. कांही भीति, कांहीं आश्चर्य, चकितपणा, यांनीं मन गोंधळून गेले. ही अज्ञेयाची खोल दरी आहे. हिच्यांत धुकें भरलें आहे. माझ्या शिवाय मला कांहीं दिसत नाही. दिसल्यासारखे वाटते, पण कदाचित् ती माझीच सांवली असेल. पदोपदीं मन साशंक होते, थबकते, ओरडते, पुन्हा डोळे वासून पाहूं लागते, गोंधळलेल्या स्थितींतच भीतीनें भेदरून चार पावलें पुढें किंवा मागें टाकते, पुन्हा विचार पडतो, व पहिल्या प्रमाणें गोंधळ उडतो, व पहिल्याप्रमाणेंच पुन्हा होऊ लागत.

पुष्कळ लोक येथून गेले आहेत, जात आहेत जाणार आहेत, कोणी हंसत, कोणी रडत, कोणी गात नाचत तर कोणी दीर्घ आक्रोश करीत चाललेले आहेत. तें कां रडतात हें मला ठाऊक आहे. ते कां हसतात हे ही मला ठाऊक नाहीं असें नाहीं. तरीपण ते हंसणें किंवा रडणें ज्याचे त्यालाच आहे. कारण प्रत्येकाच्या मनाची इतकी गुंतागुंत झाली आहे कीं कांहीं गोष्टीशिवाय, मला त्यांच्या हंसण्यारडण्याचा थांग लागत नाहीं, असें म्हटल्यास चालेल. उलट ते माझ्या मनाला अधिकाधिक गोंधळांत घालतात असें वाटतें. कोणाला हसतांना पाहून त्याच्या मागें चार पावलें जातो तोंच मला त्याच्या उलट मला अनुभव येऊं लागतो. त्यामुळें माझा विश्वास उडाला व निराशा बलवत्तर झाली. चालण्याशिवाय गत्यंतर नाहीं हें ही मला येथें कळून आले. रखडत किंवा उड्या मारीत, रडत किंवा हसत, पुढें अथवा मागें, प्रत्येकाला गेलेच पाहिजे.

गति

गति ! ही गति कोणाला चुकविता येणार नाही. तिला हवें तें नांव द्या. कमी करा कीं जास्त करा. पण विरति हा शब्दच उच्चारतां येत नाही. अक्षय्य गति, अचिरत अखंडगति, या गतीला अंत आहे कीं नाही हें मला सांगतां येत नाही. पण विरति हा मात्र केवळ भास आहे. किंवा तीहि असल्यास सापेक्ष आहे, यांत शंका नाही. गति विरहित स्थिति, विरतीची कल्पना सुद्धां होत नाही. कारण माझी स्थिति म्हणजेच गती आणि गति म्हणजेच स्थिति, असा हा एथला नियम दिसतो. गति विरहित स्थिति व स्थिति विरहित गति यांची सुद्धां कल्पना करवत नाही. स्थिति व गति यांच्या संमिश्रणापासून दिक्कालाची कल्पना माझ्या मनांत आली आणि अस्पष्ट द्वैतभावनेच्या रूपरेषा ठळक होऊं लागल्या. प्रथम येथील स्थिति, गति एकच प्रकारची आहे, असें मला वाटत होतें, तें आतां एकांत अनेकत्व दिसूं लागलें व अनेकांत एकत्वाचा भास होऊं लागला. आकाशांत फिरणाऱ्या ग्रह गोलांना एक प्रकारची गति आहे. पृथ्वी, तिजवरील पर्वत, आकाशांत फिरणाऱ्या ग्रह गोलांना एक प्रकारची गती आहे. पृथ्वी, तिजवरील पर्वत, समुद्र, अरण्य, नद, नद्या यांनाहि एक प्रकारची गती आहे. गति विरहित स्थितीची कल्पना सुद्धां होत नाही. हें वर सांगितलेंच आहे पण वरील प्रकारच्या गतींत व माझ्या गतींत एक प्रकारचें अंतर आहे, यांच्या गती निमग्ननिर्मित आहेत माझ्या गतीचा चक्रचालक मी आहे.

परिशीष्ट ५

संदर्भ-सूचि

कवितासंग्रह

१. बालकवीची समग्र कविता भाग १: संपादक, श्री. ए. या. निफाडकर; प्रस्तावना: श्री. के. म. सोनाळकर. धुळें १९२३.

२. बालकवीची कविता: सं. श्री. गो. गो. अधिकारी; प्रस्तावना: प्रा. श्री. म. माटे, पुणे. (इ. स. १९२५)

३. काव्यरत्नहार सर १, सं. श्री. गो. गं. पोतदार, धुळें. (शके १८४६ दसरा)

चरित्रात्मक

१. स्मृतिचित्रे: भाग ३, श्री. लक्ष्मीवाई टिळक. २. बेळगांवचे श्री. मराठे यांचा ज्योत्स्नेतील लेख. ३. श्री. के. ल. टेंभुणीकर यांचे काव्य: 'रजनी' (चरित्र व कविता यांवर लिहिलेले काव्य.)

मृत्युलेख

रे. ना. वा. टिळक व रे. भा. कृ. उजगरे, मनोरंजन, मे १९१८.

चर्चात्मक

१. आधुनिक कविपंचक: श्री. ग. त्र्यं. माडखोलकर.

२. अर्वाचीन साहित्यसेवक: डॉ. मा. त्र्यं. पटवर्धन.

३. बालकवि व त्यांची कविता: ले. श्री. वा. दा. पंडित.

४. काव्यचर्चा (अ) बालकवीची कविता: प्रा. ना. के. बेहरे.

५. ,, (आ) ,, ,, श्री. के. ल. टेंभुणीकर.

६. बालकवीची कविता: श्री. वि. ल. बरवे, उद्यान, जुलै १९२०.

७. बालकवीची समग्र कविता: श्री. शारदाश्रमवासी, महाराष्ट्र-साहित्य, मार्च-एप्रिल १९२४.

८. बालकवीची कविता: श्री. पद्मनाभ टोळे, एम्. ए., ज्योत्स्ना, ज्या. १९४१.

परिशिष्ट ६

कांहीं अपरिचित अर्थांचे शब्द

शिरवे=थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस.

दरड=डोंगराचा तुटलेला कडा.

पडाव=सैन्याचा तळ.

निराळीं=आकाशांत.

घनघटा=मेघसमूह.

गरद=छाया.

पाणद=दोन कुंपणांतून जाणारी अरुंद वाट.

दवाभि=दावानल.

काव्यारंभांची सूचि

(आंकडे पृष्ठांकाचे आहेत)

अंतःशक्ती प्रगट जाहली	५६
अंधःकार मातला वेष्टित असे भूतला	७८
अंधारामधुनी प्रकाश किरणें चैतन्य वाहोनिया	८९
अनंत तारा नक्षत्रें हीं अनंत या गगनांत	४१
अरिसैन्याचा अफाट सागर, त्यांत गर्जतो दुर्ग भयंकर	११६
अव्यक्तांतिल दूरदूरच्या शांत गुहेंतून	१२६
अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं निजला निजनाथ	९
आई आई चांदोबा मजला देई	८२
आद्यऋषींनीं जी केली, तेजाची पूजा पहिली	५१
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोर्हिकडे	१
आयुष्याच्या प्रभातकार्णी । चित्ताच्या क्षितिजावर आली	३१
आली भाऊविज म्हणुनिया हर्षति लोक सारे	१४१
आशा सरली प्रीति निमाली	१३८
आहे बीज म्हणोनि आज तुजला चंद्रा बघोनी मनीं	८०
उग्र कडेच्या कडे तोडुनी वीर बालिका वननिर्झरिणी	१११
ऊठ मुला ऊठ मुला बघहा अरुणोदय झाला	८१
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन	१२३
कसें हांकारूं । शीडाविण दुबळें तारूं	५८
कां मग खंती जग सगळें माझ्या हातीं	१३६
काय करूं विठ्ठला-कधीं मज	१४२
काव्य रसाच्या गुंगीत गेलो एका रानांत	८५
किनरीवाला-दारांत भिकारी आला	९०
कुणि नाहीं ग कुणि नाहीं । आम्हांला पाहत बाई	१५
कुरण वायूशीं मंद डोलते हें	१४०
केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूर वरी	३०
कोटुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला	१०१

गर्द सभोंती रान साजणी तूं तर चांफेकळी	९४
गा गा गा विहगा गीतें । टाक भारुनी जगतातें	४९
गाणें हें रचिलें असें जुळवुनि कोठून कांहीं तरी	७६
गाण्याची चढली कमान नयनीं स्वर्मागं झाला खुला	१२९
गिरि शिखरें वनमालाहि दरी दरी घुमवित येई !	६
गेले भंगुनि दुर्ग, दुर्गगिरिची गेलीं झरोनी शिरें	७७
घोडा घोडा खेळु चलारे । मौज घडीभर करू चला	८६
चंद्रकला जलदां मधुनी-धांवतसे भरभर गगनीं	१३३
चिव् चिव् चिव् चिव् ग चिमणुताई	८४
चिव् चिव् चिमणी छतांत-छतांत	८७
चिव् चिव् चिव् रे । तिकडे तूं कोणरे	८८
जगाचे बंध कोणाला-जगाला बांधला त्याला	१०५
जरि धूप जळे अनलांत । वाऱ्यावर भरतो वास	९७
जळ काळें काळें हंसे भयानक दिसें, सहज बघशील	९९
झालों खिन्न निराश पंथ न दिसे भांबावलों चालतां	७७
झोंप येते निद्रिस्त विश्व होतें	१३३
तुला बघावें गुंगावें । गुंगतचि चुंवुनि घ्यावें	६३
तूं तर मित्र जगाचा-कां मग चिंता खेद कशाचा	१४९
त्या उजाड माळावरती । वुरुजाच्या पडल्या मिती	१०४
थबथबली ओथंवुनि खालीं आली	९८
दिनरजनीच्या हृदयावरलें प्रेमसंगमीं उद्भवलेलें	१६-१७
दिव्य कल्पनामय पक्षांहीं दिव्य विचारा ये लवलाही	६८
दिव्य जिथें प्रीती तेथें	७२
दीपशिखे फडफडतेसी । कां म्हणुनी वद गे मजसी	३६
दुर्ग भयंकर जीर्ण पसरला पुढें, जेथ गतकालीं	९२
दुर्धर करुणा तीव्र वेदना मनास माझ्या दंश करी	१०५
देदे सोडुनि ही, लाज गडे, चुंवुनि लाडे कोडें	९३
देउळीचा देव मेला । विश्वां विश्वरूप झाला	५०
देहचितनीं जीव जाळुनी हा कुठवर घ्यावा	१३१

दोष असती जगतांत किती याचें	८०
द्या आशेचा एकच तंतू मजला	१३८
नमो श्री राष्ट्र गायित्री नमो चैतन्य रूपिणी	१२७
नाकीं डोळीं चित्रबाहुली देवाने केली	१०६
नाहीं सौख्य जगांत हाय । वदती वेडे जगीं ते जन	७१
निज रे निज बाळा, हालविते हिंदोळा	८९
निजला होता क्षीर सागरीं परेश विश्वंभर	९९
निंब जांब जांभूळ शेंदरी । तुळशी बहुतचि झांक मारी	३८
नीति अनीति व्यर्थ कल्पना धर्माधर्माच्या	१२८
परस्पराकंठीं हात घालुनिया बसलों गात	९१
पांखरा गाइलें तुला कधीहि न कोणी	३३
पांव्याच्या गोड सुरांत । बुडवून जगाला देऊं	१३४
पाहत लाहू गोदिला ग माधा भाऊ	८७
पाहुनी सखी सृष्टीला प्रेमळा उषा वेल्हाळा	१३२
पूर्वसमुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची	२
प्रणय मंजुषा उषा उदेली	१५०
प्रभातकाळीं काव्यतारका सोज्ज्वल गगनांत	४३
प्रिय कविते अमरसुते तेजाची तूंच उज्ज्वले खाणी	६५
प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला कुर्बान	९५
प्रीतीचा हा पथ भयाकुल दिसे सौंदर्यसौदामिनी	९६
प्रेमतूंच्या मरुद्गणांची पहिली लहरी आली	११८
प्रेमावांचुनि सर्व सुनें । जग भासें बापुडवाणें	७३
फिकट निळीं रंगविलेला कापुस मेघांचा	१२१
बाह्य जगांतूनि दिव्यरसाचा पूरच हा लोटला	१४१
बोल बाईं बोलग । तुझ्या बोलाचे काय वाणुं बोल ग	८२
बोलवितात विक्राळ यमाचे दूत	५५
ब्रह्मांडावरि नित्य नूतन अर्शां चित्रें सुरम्यें किती	७५
भरलें घर ओकें ओकें । मज न कळे दिसतें कैसें	५९
भारद्वाजा विहगा माझ्या, धन्य जगीं तूं मज गमसी	१३०

भित्त खचली कलथून खांब गेला	१०३
मत्काव्यदेवते येई, दे भेट तुझ्या दासाला	१४३
भधुयामिनी नीललता	८
मना दैन्य दौर्बल्य हें पाहवेना	१२५
मनोवेधका सृष्टिसतीच्या अगा चिमुकल्या बाळा	२९
मन्मना जगाचा पंथ तुझा नच कांहीं	१३६
माझे गाणें, एकच माझे नित्याचें गाणें	६६
मी न जगाचा, मी न कुणाचा, मी नच माझा माझा	७०
मी रमले बाई प्रेमदेवते पार्यीं	१४८
मुरडितसा नाकें आज, पाहोनि या लतिकेला	१४६
मेघाचें करिं भूर्जपत्र धरुनी अस्ताचलीं प्रत्यहीं	७६
मृत्यू येइल जेधवां पसरुनी विक्राळ दाढा पुढें	१२८
या घुमत्या रात्रीचा वारा घुमवूं दे तुमच्या हृदयाला	११४
या शुभ्र विरळ अभ्रांचे । शशिववतीं नर्तन चालें	१०८
ये ये ये आई, ये बाई, रजनि मुखीं लवलाही	१२३
ये ये ये आई ये बाई, ये रजनी लवलाही	१२९
रागोबा आला ! आला ! गडे आमुच्या ताईला	८३
रात्र काळी आकाश कृष्णवर्ण	१४३
रात्र संपली दिवसही गेले	१०२
वसंत आला बाळा तुज रंजविण्याला	८१
वत्सलतेनें चिमण्या बाळा तुज वेलहाळा पालविते	१३४
वस्तु वस्तुमधिं काव्य विलसतें	६५
विमलचंद्रिका क्षितिजावरतीं	२४
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म	९७
वेडा झाला, म्हणा हवे तर उठला जनतेंतुनी	६२
वेली डोलती वृक्ष हस्त पसररी आर्लिगण्याला तिला	७५
व्योमीं पाहुनि अरुणातें । दीप विझविला पटवातें	७९
शब्दज्ञान असे कधीच न दिसे आत्म्ययाचे मना	१३१
शीतल हें जग झालें । उष्ण निमालें, ताप गळाले ।	१४७

शून्य मनाच्या घुमटांत । कसलें तरी घुमते गीत;	१२५
शूरवीर सरदार मराठी मानकरी मंडळी	११०
श्रमलें दमलें वणवण फिरुणी गगनीं रविकरजाल	३८
श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोर्हिकडे	१९
सखया भ्रमरा सदैव होसी तूं कमलावारि गुंग	४२
सख्या वाचका, गीत कवीचें ऐकुनिया निजकानीं	६७
सपाट मैदानावरती मंदमंद वारे फिरती	७४
समय रात्रीचा कोण हा भयाण	१४५
सर्व जगानें मला टाकिलें, म्हणून धरिलें तुला	१०१
सांज खुले सोन्याहुनि पिवळे हें पडले ऊन	२२
सुखशयनीं मी निजले होते बाई	६०
सुमनांच्या गर्भामाजीं । रसगंगा भरली ताजी	३५
सृष्टि निमाली स्वर्गाहि नुरले । प्रेममात्र मंगलमय भरलें	१४
सौंदर्यें शब्दांतीत—स्वभूवर अवतरतात	४०
स्वर्गाच्या तेजोगर्भीं बाळें तीं खेळत होतीं	४४ व ४६
हमालांचें जरि राष्ट्र असे कोठें	१२७
हा अंतःकलहाग्नि घोर पडला, पृष्ठें जळालीं किती	१०४
हारवलें तें परकें झालें, मी शोधित फिरतो त्याला	७१
हा शोक उगाच कशाला, क्षयरोग जरि मज झाला	१३७
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे	१२
ही अश्रूंची अखंड माला । म्हणो कुणीही तुला कशाला	१३०
हें जिकडे तिकडे गाणें गाणें गाणें	६९
हें पांडुरंग नभ नील असोनि झालें	२५
हें फूल या उडत्या स्वर्गातील	२०
हे योगीशा, मोहमूढ मी नर दुर्बळ दीन	१३१
हे सौंदर्यध्वंसी काळा । भीति दाविसी काय कुणाला ?	११७
होतें एक असें जुनाट थडगें, झाडें तयाभोंवतीं	१२१
हृदयाची गुंतागुंत कशी उकलावी	११९

